

श्री

पंक्ति श्री देवचंजगण विरचित बालावबोध
सहित चतुर्विंशतिजिन स्तवन,

तथा

विंशति विहरमानजिन स्तवन.

तेने

यथामति संशोधनं

करिने

श्रावक जीमसिंह माणकें

श्री मुंगापुरी मध्ये

“निर्णयसागर” प्रेसमा छपावी प्रसिद्ध करया छे

संवत् १९४० कार्तिक शुदि ९ गुरुवासरे.

पुस्तकपदाश्रीकी

॥ अस्य पुस्तकस्यानुक्रमणिका ॥



- १ श्रीरूपचजिन स्तवनमां प्रभु साथे प्रीति करवानुं लक्षण दर्शाव्युं ठे. १
- २ श्रीअजित नाथना स्तवनमां कारणकार्यनावनी साथनता देखाडी ठे. ५
- ३ श्रीसंनवजिनना स्तवनमध्ये सिद्धतारूप कार्यनुं कारण केवारें प्रगटे ठे ? इत्यादि अनेक वातोनो निर्णय कखो ठे. . . १४
- ४ श्रीअजिनंदनजिनना स्तवनमां ठ इव्यनुं एक बीजा इव्यथी निश्चय नयने मते न मलबुं, इत्यादि लक्षण वताव्यां ठे. . १९
- ५ श्रीसुमतिजिनना स्तवनमध्ये नित्यता, एकता, अस्तित्तादिक धर्मोनुं स्वरूप तथा सप्तचंग्यादिनुं स्वरूप कखुं ठे. . . २५
- ६ श्रीपद्मप्रचजिनना स्तवनमध्ये निमित्तकारणनी कारणता दर्शावतां नैगमादिक नयें करी प्रभुदर्शननी सिद्धता दर्शावी ठे. ३५
- ७ श्रीसुपार्श्वजिनना स्तवनमध्ये प्रभुना जूदा जूदा गुणोनां लक्षण, तथा कया गुणने कया गुणनुं सहाय ठे, इत्यादि वातो दर्शावी ठे. ४०
- ८ श्रीचंद्रप्रचजिनना स्तवनमध्ये जिनसेवनाना चार निक्षेपामां इव्यनिक्षेपाना आगमथी तथा नोआगमथी वे चेद करी तेमां नोआगम इव्यनिक्षेपाना इशरीरादि त्रण चेदनां लक्षण तेमज जाव निक्षेपाना चेद, तथा नैगमादि सात नयें करी अपवाद जावसेवना, अने उत्कृष्ट जावसेवनानुं स्वरूप कखुं ठे. . ४८
- ९ श्री सुविधिनाथना स्तवनमध्ये प्रभुना आत्मसमाधिआदिक गुणनां लक्षण, अनेक युक्तियो सहित देखाडयां ठे. . . ५८
- १० श्रीशीतलनाथना स्तवनमध्ये सिद्धना अनिलाप्य, अनजिलाप्य पर्याय तथा इव्य, इव्यना गुणादिकनुं अल्पवहुत्वादि कखुं ठे. ६४
- ११ श्रीश्रेयांसजिनना स्तवनमां ज्ञानादिक गुणोनी त्रिचंगीयो करी ठे. ७२
- १२ श्रीवासुपूज्यस्वामीना स्तवनमध्ये इव्यपूजा ते जावनुं कारण ठे, ते जावनिक्षेपे पूजा प्रशस्त, तथा शुद्ध. ए रीतें वे प्रकारनी वर्णवी ठे, तेमां प्रशस्त रागनां लक्षण पण दर्शाव्या ठे. . ७९
- १३ श्रीविमलनाथना स्तवनमां अस्तित्ता नास्तितानां लक्षण कख्यां ठे. ८५

अस्य पुस्तकस्यानुक्रमणिका.

- श्री अनंतनाथजीना स्तवनमां प्रभुमुद्रा दीठाथी जे रीतें साधक
जीवनी आत्मा समराथ ठे, तेनुं स्वरूप सविस्तर कखुं ठे. .. ७९
- श्रीधर्मनाथजीना स्तवनमध्ये ड्य्यना सामान्यस्वभाव तथा वि
शेष स्वभावनां लक्षण सहित जेद कही देखाड्या ठे... .. ९३
- श्रीशांतिनाथजीना स्तवनमध्ये श्रीप्रभुनी स्थापनाने नैगमादिक
सात नय पूर्वक कहीने पठी ए स्थापना मोहसाधननुं निमित्त
कारण ठे, ते पण नैगमादिक सात नयें करी देखाडीने नाम
अने स्थापना ए बे निक्षेपानो उपकार दर्शाव्यो ठे. १००
- श्रीकुंभुनाथजीना स्तवनमां प्रभुनी देशनाना वर्णनने प्रसंगें अ
र्पितानर्पित नयनुं स्वरूप तथा सप्तचंगीना सकलादेशि, विकलादे
शि नांगा सहित अनेक प्रकारनी सप्तचंगीउ करी देखाडी ठे. १०६
- श्रीअरनाथजीना स्तवनमां उपादान तथा निमित्त कारणना
जेद सहित अनेक प्रकारें करी लक्षण बताव्यां ठे, तथा का
रण जे ठे ते कर्तानुं कखुं थाय ठे, एनुं समाधान कखुं ठे तथा जूदा
जूदा कार्यने विषे उपादानादिक चार कारण करी देखाड्यां ठे. ११३
- श्रीमल्लिनाथजीना स्तवनमां कर्तादिक ठ कारकने साधकता वा
धकतादि जूदा जूदा कार्यने विषे कर्तापणें देखाड्यां ठे. .. १२५
- श्रीमुनिसुव्रतस्वामीजीना स्तवनमां निमित्त कारणना पुष्ट तथा
अपुष्ट मली बे जेदनां स्वरूप करीने पठी पुष्ट निमित्तने ग्रहण
करनारो जीव, पोतानुं सिद्धतारूप कार्य नीपजाववाने क्रिया
करे, तेवारें कर्तादिक ठ कारक केवी रीतें होय ? ते देखाड्यां ठे. १३०
- श्रीनेमिनाथना स्तवनमां प्रभुसेवनाने मेघनी उपमा आपी ठे. १३६
- श्रीनेमिनाथजीना स्तवनमां राजिमतीजीयें प्रभु उपर कामरूप
अशुद्ध राग टाली श्रीअरिहंतपणारूप प्रशस्तराग कखो, ते कखो ठे. १४०
- श्रीपार्श्वनाथजीना स्तवनमां परिणति तथा प्रवृत्तिनुं ऐक्यपणुं
दर्शावी पठी शुद्धता, एकता अने तीक्ष्णताना अर्थ कखा ठे. १४४
- श्रीमहावीर स्वामीना स्तवनमध्ये संसार वार पामवाने विनति करी ठे. १४९
- कलशरूपस्तवनमध्ये कर्तार्ये पोतानी गुरुपरंपरादिक कही ठे. १५३
- श्रीदेवचंङ्गीकृत सीमंधरादिक विहरमानजिननां वीश स्तवनो ठे. १५६

॥ ॐ श्रीवर्द्धमानाय नमः ॥ श्रीगौतमाय नमः ॥

॥ अथ ॥

श्रीदेवचंज्जकृत श्रीआदिनाथप्रमुख चोवीश तीर्थकरनी
स्तवनागीत चोवीशनो बालावबोध सहित प्रारंभ करियेँ ठैयेँ.

तत्र प्रथम पीठिका.

ए संसारी जीव, देवतत्त्व, गुरुतत्त्व, धर्मतत्त्वनी जूलें अनादिनो संसारचक्र
मांहे नमी रह्यो ठे, शरीर इंद्रियसुख परिग्रह तेने हितकारी मान्या ठे, अने पो
तानुं आत्मस्वरूप, अनंतानंदमय विसारी मूक्युं ठे, ते संचारतोज नथी, पण
संझी पंचेंद्रियपणुं पामीने, जो पोतानो शुद्धधर्म तथा शुद्ध धर्मनां कारण सेवे
नहीं, तो आत्मा, स्यात् स्वसंपदा केम पामे ? तेमाटे उपकारी, जगत्हितकारी,
श्रीवीतराग, परमात्मा, परमपुरुषोत्तम, एवा श्रीअरिहंतनी स्तवना तथा सेवना
करवी, पण राग विना प्रभुनी सेवना थाय नहीं, ते कारणथी प्रथम श्रीरूपनदे
वजीनी स्तवना करतां श्रीवीतराग उपर प्रीति करवी, ते रीत कहे ठे. प्रथम धर्म
नां चार आचरण कहां ठे. १ प्रीति, २ जक्ति, ३ वचन, ४ असंग. तेमां प्रथम
प्रीतिनुं लक्षण, पोडशकटीकाथी जाणवुं. “ यत्रानुष्ठातुः आदरप्रयत्नातिशयो
स्ति प्रीतिश्च अनिरुचिरुपाहित उदयोयस्याः सा तथा भवति कर्तुं अनुष्ठातुः शो
पाणां त्यागेन च तत्काले यच्च करोति तदेकमात्रनिष्ठतया तत्प्रीत्यनुष्ठानं ज्ञेय
मिति.” जिहां आचरण करवा वाजानुं अति आदर सहित उद्यमनुं अतिशय
पणुं होय, ते प्रीति जाणवी, ते प्रीतिना विलास विना चाले नहीं, माटे तेहना
रुचि अजिलापी जीवें बीजां सर्व कार्य तजीने तेहज करवुं. तथा तिहांज ;
निष्ठा प्रतीति करवी, तेने प्रीतिअनुष्ठान जाणवुं ॥ इति भावार्थः ॥ ते प्रीति सं
सारी जावथी सर्व जीवोने ठे, पण ते पलटावीने गुणीथी करवी, ते कहे ठे.

॥ अथ प्रथम श्रीरूपनजिन स्तवन ॥

॥ निड्डी वेरण हुइ रही ॥ ए देशी ॥

रूपन जिणंदशुं प्रीतडी, किम कीजें हो कहो चतुर विचार ॥ प्रभुर्ज
जइ अलगा वझ्या, तिहां कियेँ नवि हो कोइ वचन उच्चार ॥३०॥१॥

अर्थः—श्रीनानिकुलधरनी जार्या, श्रीमरुदेवी स्वामिणीनी कुंद्दिने विषे उत्पन्न थईने जेणे अठार कोडा कोडी सागरोपम सुधी, निर्वाण मार्गनुं विघ्न हंतुं ते निवाचुं, एवा श्री ऋषभदेव प्रथम तीर्थकर, रागद्वेष रहितताथी जिन कहियें, तथा उपकारसंपदा, अने अतिशयसंपदायें करि विराजमान ताथी जिणंद कहियें. तेनाथी प्रीतिविलास करवानो अर्थी नव्य जीव, मो ह्याजिजाषी विचारे ठे जे, नीरागी ऋषभ पुरुषोत्तम साथें शी रीतें प्रीति कीजें ? ए वीतरागथी प्रीति, माहारा आत्मायें पहेलां किवारें अनुभवनी नथी, ते परमेश्वरथी प्रीतिनो अर्थी प्रीतिनी चाल अजाणतो पूढे ठे. जे हे चतुर माह्या ज्ञानी आचार्यादिक पुरुषो ! अथवा पोतानो आत्मा ते जा तें चतुर ठे, तेहने पूढे ठे, के ते प्रीतिनो विचार कहो जे नजीक होय, तेथी प्रीति बने, पण प्रभुजी तो सर्व रीतें अलगा रह्या ठे. प्रथम इव्यथी हुं अशुद्धपरिणतिविजावकर्मानुयायी, पुजलनावजोगी, तेथी अशुद्ध इव्य ठुं, अने श्रीनगवान तो शुद्धपरिणामी, सकल निरावर्णस्वजावी, निःकर्मा, अनंत अक्षयज्ञानादिस्वगुणजोगी, तेथी शुद्धइव्य ठे. बीजुं क्षेत्रें करी हुं संसार क्षेत्री, शरीरावगाही ठुं, अने श्रीऋषभप्रभु तो लोकांतक्षेत्रें रह्या ठे, अशरीरी, स्वप्रदेशावगाही ठे, तेथी क्षेत्रें करी निन्न ठैयें. तेमज त्रीजुं काळें पण निन्न ठैयें. अने जावथी हुं रागी, द्वेषी, तथा अठार पापस्थानकें नखो ठुं, अने श्रीदेवाधिदेव तो नीरागी, सर्वपापस्थानरहित ठे, मांटे श्रीप्रभुजी, हमणां तो सर्व रीतें सुऊथी वेगला वसे ठे. वली अलगाने पण वचनादि कें मलियें, पण श्रीऋषभदेव सिद्ध अया, तिहां सिद्ध अवस्थामां कोई वचननुं उच्चारवुं नथी, त्यारें प्रीति केम कराय ? ॥ इति गाथार्थः ॥ १ ॥

कागल पण पहाँचे नहीं, नवि पहाँचे हो तिहां को परधान ॥

जे पहाँचे ते तुम समो, नवि जांखे हो कोईनुं व्यवधान ॥ १ ॥

अर्थः—तथा एक बीजो पण प्रीतिकरवानो उपाय ठे, जे कागल बडे प्रीति आय ठे, पण सिद्धने विषे कागल पण पहाँचे नहीं. तथा कागल नहीं पहाँचे तो कोई माणस सूकीयें, पण तिहां सिद्धावस्थाने विषे कोई प्रधान पण पहाँचे नहीं; के जेनी साथें विनति कहावियें. इहां कोई जीवने संशय उपजे के रत्नत्रयी आराधीने अनेक जीव, मोहें जाय ठे, तो कोई न प

होंचे एम केम कहो ठो? ते उपर कहे ठे, जे तिहां सि-धावस्थाने विपे जे पहाँ
चे ते तुम समो, तुम जेवो, प्रचुतामय, वीतराग, अयोगी, असंगी, सकलज्ञा
यक, पण वचनरहित, एटले अर्थात् ते पण परमपूज्य ते कोइतुं व्यवधा
न कहेतां आंतरो जेद कहे नहीं, माटे प्रीतिना त्रण उपाय मांहेलो कोई
उपाय दीसतो नथी, तेमाटे श्रीयुगादिदेव साथें प्रीति केम करियें?॥इति॥१॥

प्रीति करे ते रागीया, जिनवरजी हो तमें तो वीतराग ॥ प्री
तडी जेह् अरागीथी, जेलवी ते हो लोकोत्तर माग ॥ऋ०॥३॥

अर्थः— हवे वली कहे ठे के संसारी जीव मुऊ सरिखा तथा सम्यग्दृष्टि
प्रमुख पण जे श्रीसर्वज्ञ त्रैलोक्यतिलकथो प्रीति करवा चाहे, तेतो रागी
राग रहित ठे, अने हे जिनवरजी! तुमें तो वीतराग ठो, रागरहित ठो, रा
गीने अनेक रीतें रीऊवीयें, पण जे पोतें रागी नहीं, ते केम रीऊ पामे?
इहां कोई जीव कहेजे जे ते वारें वीतरागथी प्रीति न करवी? तिहां कहे
ठे. जे अरागी राग रहित तेहथी जे प्रीति जेलववी, तेतो लोकोत्तर मार्ग
ठे, एटले एम जाणवुं जे रागीथी रागी थाय ते मजे, पण कोई रागांश जे
मध्ये नथी तेहथी प्रीति करवी, ते लोकोत्तर मार्ग जाणवो, एटले अरागीथी
राग करवो, ते अति आश्चर्य जाणवुं ॥ इति तृतीय गाथार्थः ॥ ३ ॥

प्रीति अनादिनी विप चरी, ते रीतें हो करवा मुऊ चाव ॥
करवी निर्विप प्रीतडी, किण जातें हो कहे वने वनाव ॥ऋ०॥४॥

अर्थः—हवे संसारी जीव मध्ये प्रीतिनी परिणति अनादिनी ठे, परंतु ते
पुञ्जना वर्ण, गंध, रस, स्पर्श, मनोऽसंयोग उपर इष्टता ठे, ते प्रीति अ
प्रशस्त ठे, नवा कर्मना बंधनुं कारण ठे, तेथी ए अनादिनी प्रीति, विप
चरी ठे, जेम ऐश्वर्यादिक देखीने पुञ्ज अशुद्धता उपर जे इष्टता ते राग,
विपमय ठे, ते राग, स्वजन, कुटुंब, परिग्रह उपर ठे, ते रीतें प्रचुजी तुम
उपर राग करवानो मारो चाव ठे, पण ते राग कामनो नहीं. ममकार
कुजाचारें जे अरिहंत उपर राग, ते मोक्षमार्गमां नहीं. ज्यामाटे जे मम
कारें कोण राग करतो नथी? एराग, संसारहेतु ठे ॥ उक्तं च ॥ जो अपस
ठो रागो, बहुइ संसारजमण परिवाडी ॥ विपयाइसु सयणाइसु, इच्छं पुग्ग

जाईसु ॥१॥ अने श्रीअरिहंतथी जे राग करवो ते प्रशस्त करवो, तेनुं लक्षण कहे ठे. नाणाईसु गुणोसु, अरिहंताईसु धम्मरूवेसु ॥ धम्मोवगरणसाहम्मि, एसु धम्मं ज्यो य गुणरागो ॥२॥ सो सुपसब्बो रागो, धम्म संयोग कारणो गुणदो ॥ षडमं कायवो सो, पत्तगुणोखवई तं सव्वं ॥३॥ तेमाटे अरिहंत उपर राग करवो, ते निर्विष करवो, जैमां विषयानिलाषपणुं नहीं, वर्णादिकनी रीऊ नहीं, तथा इह लोक, परलोक, इंदियसुखानिलाष नहीं, प्रसुनां ज्ञानादिक गुण ठे ते मने आपे, एवी अनिलाषा नहीं. एक अरूषी, अज, अविनाशी, अकृत्रिम, शुद्धज्ञानादिक गुण सकल व्यक्त थया, स्वरूपनोगी, स्वरूपमणी, स्वरूपाश्रित, एवा गुणनो राग एकलो गुण प्रगट करवा वास्ते करवो ते राग, निर्विष जाणवो, ते निर्विष प्रीति करवानी मुऊमां तो शक्ति नथी, तेमाटे हवे एवनाव केम बने ? हे उपकारी पुरुषो ! ते तमें कहो ॥ इति चतुर्थगाथार्थः ॥४॥

॥ प्रीति अनंती परथकी, जे तोडे हो ते जोडे एह ॥

परम पुरुषथी रागता, एकत्वता हो दाखी गुणगेह ॥५॥

अर्थः—हवे चतुर पुरुष, उपाय कहे ठे. प्रीति केहतां राग अनंतो परथकी एटले पुज्जनावथी अथवा शरीरी जीवथी ठे ते सर्व जे जीव तोडे कहेतां टाले, ते जीव ए गुणो अरिहंतादिकथी प्रीति जोडे, एटले सर्व परनावथी राग तजे, ते गुणी राग करी शके. तिहां कोई पूठशे जे गुणी अरिहंतादिकथी गुणें मले, पण राग तो पापस्थानक ठे, ते शमाटे करियें ? तिहां कहे ठे, जे परम पुरुष, वीतरागथी रागता कहेतां रागीपणुं ते पण गुणनुं धर कहुं ठे, अने श्रीअरिहंतादिकथी गुणें एकत्वध्यानं मज्जुं, ते पण गुणनुं गेह कहुं ठे, तेमाटे प्रथम श्री अरिहंत उपर राग करवो, तेहीज वीतरागतानुं कारण ठे ॥ इति पंचमगाथार्थः ॥ ५ ॥

॥ प्रसुज्जिने अवलंबतां, निज प्रसुता हो प्रगटे गुणरास ॥

देवचंजनी सेवना, आपे मुज हो अविचल सुखवास ॥६॥

अर्थः—ए रीते प्रसुज्जिने अवलंबतां कहेतां आश्रयतां निज कहेतां पोतानी प्रसुता अनंतगुणपर्यायरूप प्रगटे, निरावरण थए, गुणनो राशि समूह, सर्व व्यक्त थय, तेमाटे देव जे चार निकायना देवता अथवा नरदेवादिक

मांहे चंडमा समान श्रीअरिहंत देव, तेहनी सेवना नक्ति, इव्यथी तथा जा वथी करवी, ते आपे कहेतां दे, मुने अविचल सुख, अव्याबाध सुख, ते हनो वास कहेतां रहेबुं, एटले जावार्थ ए जें, श्रीपरमात्मा, परमपुरुपोत्तम अरिहंतनी सेवना असंयम आश्रवल्याग, संयम संवररूपपरिणमन, ते से वना कहियें ॥ उक्तं च ॥ आणाकारी नत्तो, आणा ठेईउ सो अजत्तोत्ती ॥ इति ॥ तथा अरिहंत प्रचु पोतें तो पोतानी सेवनाना अर्थी नथी, पण सर्व जीवोने स्वहित करवा वास्ते एहीज करबुं ठे, अने अरिहंत आज्ञा ते कोईनो हुकम मनाववो नथी, पण श्रीअरिहंत देवें केवल ज्ञाने दीतुं, जे सर्व जीवोने पोतानां ज्ञान, दर्शन, चारित्र, ते परमानंदहेतु ठे, तेमाटे जे रीतें ज्ञान, दर्शन, चारित्र नीपजे, ते मार्ग उपदेश्यो, ते प्रमाणे वर्तबुं ते अरिहंतनी सेवना करतां निश्चय मोक्षपद, सर्व उत्तम जाव पामे, माटे प्रचुजीनी सेवा, ते अविचल सुख आपे, ते कारणें सर्वजव्य जीवें सकल संसार कार्य तजी सर्व परजावथी निस्पृही थईने, एक परमोपकारी, तत्त्वोपदेशी, धर्मना यक, श्रीअरिहंतदेवनी सेवना करवी ॥६॥ इति श्रीरूपजिनस्तवनं समाप्तं ॥

॥ अथ द्वितीय श्रीअजितजिनस्तवनं ॥

॥ देखो गति दैवनी रे ॥ ए देशी ॥

ज्ञानादिक गुणसंपदा रे, तुज अनंत अपार ॥ ते सांचलतां ऊपनी रे, रुचि तेणें पार उतार ॥ अजित जिन तारजो रे ॥ तारजो दीन दयाल, अजित जिन तारजो रे ॥ १ ॥

अर्थः—हवे श्रीअजितनाथ स्वामीनी स्तवना करे ठे. कारण कार्यजावनी साधनता देखाडे ठे, जे कारण मजे, ते कार्य नीपजे, ते कारणना वे जेद ठे. एक निमित्त कारण, बीजुं उपादान कारण, पण उपादान कारणनी कारणता निमित्त मढ्यां प्रगटे, ते निमित्त कारणनी पुष्टतायें याय, अने मोक्षुं निमित्त कारण, श्रीदेवतत्व ठे, ते कारणें कार्य निपजे, ते परिपाटी देखाडे ठे, सकल पंचास्तिकाय गुणपर्यायादि विज्ञेप धर्म, प्रत्यक्ष नासन, त्रिकालावबोध, ते केवल ज्ञान तथा सकल सामान्यग्राहक ते केवल दर्शन अने स्वरूप एकत्व ते परम चारित्र, वली अरूपी अव्याबाध प्रमुख गुणनी संपदा, हे प्रचुजी ! तुज कहेतां तुमारे अनंत ठे, अपार ठे, जेथकी

सर्वद्व्यथी, सर्वद्व्यना प्रदेश अनंत गुणा, सर्व प्रदेशथी एक द्व्यना गुण अनंतगुणा, सर्वगुणथी अस्ति नास्तिरूप स्वपरपर्याय अनंत गुणा, अस्ति पर्याय ते पण वस्तुनो स्वधर्म ठे तथा नास्तिपर्याय ते पण वस्तुनो स्वधर्म ठे, श्री विशेषावश्यकमांहे श्रुतज्ञानाधिकारं कथुं ठे.

॥ एवं उक्ते सति परः प्राह ॥ जइ ते परपञ्चाया, न तस्स अह तस्स न परपञ्चाया ॥ जं तं मिय संबद्धा, तो परपञ्चाय ववएसो ॥१॥ इह स्वपर्याया णामेव तात्पर्यता युक्ता ये चामी परपर्यायास्ते यदि घटादीनां तर्हि नाहुरस्य तथाहुरस्य ते तर्हि न घटादीनां ततश्च यदि परस्य पर्यायास्तर्हि तस्य कथं? तस्य चेत्परस्य कथमिति विरोध इत्युक्तमनिप्रायानिप्रायापरिज्ञानाद्यस्मात् कारणात् तस्मिन्कारेकाराद्यहुरे घटादिपर्याया अस्तित्वेना संबद्धास्ततस्तेषां परपर्यायव्यपदेशो अन्यथा व्यावृत्तेन रूपेण तेषि संबद्धा एवेत्यतस्तेषामपि व्यावृत्तरूपतया पारमार्थिकस्वपर्यायत्वं न विरुद्ध्यते अस्तित्वेन तु घटादिपर्याया घटादिष्वेव प्रतिबद्धा इत्यहुरस्य ते परपर्याया व्यपदेश्यते इति ज्ञावः ॥ द्विविधं हि वस्तुनः स्वरूपं, अस्तित्वं नास्तित्वं च. ततो ये यत्रास्तित्वेन प्रतिबद्धास्ते तस्य स्वपर्याया उच्यन्ते, ये तु यत्र नास्तित्वेन संबद्धास्ते तस्य परपर्यायाः प्रतिपाद्यन्ते ॥ इति निमित्तज्ञेदख्यापनपरावेव स्वपरशब्दौ, नत्वेकेषां तत्र सर्वथा संबन्धनिराकरणपरौ ॥ बहुसहावं पइ तं पि सपरपञ्चायजेय उं निन्नं ॥ तं जेण जीवजावो, निन्ना इत उग्घडायाया ॥ १ ॥ वस्तुस्वजावं प्रति यथावस्थितं वस्तुस्वरूपमाश्रित्य तदपि केवलज्ञानं अकाराद्यहुरवत् स्वपरपर्यायज्ञेदतो निन्नमेव ॥ ननु यथोक्तनीत्या स्वपर्यायान्वितमेवेति ज्ञावः ॥ कुतः? इत्याह ॥ येन कारणेन तत्केवलज्ञानं जीवजावप्रतिनियतो जीवपर्यायो न घटादिस्वरूपं, तत्रापि घटादयस्तत्स्वजावाः किंतु ततो निन्ना इति ते ज्ञायमाना अपि ते कथं तस्य स्वपर्यायान्वेषुः? सर्वसंकरैकत्वादिप्रसंगात्तस्मादमूर्त्तत्वचेतनत्वसर्ववेतृत्वाप्रतिपाती च निरावर्णत्वादयकेवलज्ञानस्य स्वपर्यायाघटादिपर्यायास्तु व्यावृत्तिमाश्रित्य परपर्यायाः ॥ अन्ये तु व्याचक्षते ॥ सर्वद्व्यगतान् सर्वानपि पर्यायान् केवलं ज्ञानं जानाति येन च स्वजावे नैकं पर्यायं जानाति न तेनैवापरमपि किंतु स्वजावज्ञेदेनान्यथा सर्वद्व्यपर्यायैकत्वप्रसंगात्तस्मात् सर्वद्व्यपर्यायराशितुल्या स्वजावज्ञेदलक्षणकेवलज्ञानस्य स्वपर्यायाः सर्वद्व्यपर्यायास्तु परपर्यायाः इत्येवं स्वपर्यायाः परपर्याया

श्रौजयेदि परस्परं तुभ्याः केवलस्येति ॥ इत्यादि अधिकार सर्व माहाजाप्य
थी जाणजो ते अस्ति नास्ति पर्याय ते जीवइव्यना सर्वथी अनंतगुणा
ठे. ते सर्व प्रचुजी तुमारा निरावरण यथा, ते अनंतगुणमयी परमानंदसं
पदा तमारी आगममांथी सांजलतां मुज्जे पण ए रुचि उपनी, जे एहवी
सिद्धता माहरे प्रगटे, एहवो अनिलाप उपनो तेथी कहुं तु के हे परमपु
रुप ! मुज्ज अनाथ दीन कर्मवर्गें नवनमताने नवसमुद्धयी पार उतार, संसा
रथी पार उतारवानी विनति तुम विना बीजा कोण आगल कहुं ? जे
नवपार पाम्या ते आगल नवपार पामवानी विनति करुं ? ते जणी स्वामी!
मुज्जे संसार निस्तार करो. ए विनति जे जीव, नवथी उद्विग्न मोहानि
जापी ययो, ते आतुर यझे कहे ठे के हे अजित जिन ! मुने तारजो, संसा
रथी पार उतारजो. तारजो हे प्रचुजी तुमें दीनदयाल ठो. हे स्वामी !
परमजावकरुणाना करणहार ठो ॥ इति प्रथमगाथार्थः ॥ १ ॥

जे जे कारण जेहनुं रे, सामग्रीसंयोग ॥ मलतां
कारज नीपजे रे, करता तणे प्रयोग ॥ अ० ॥ २ ॥

अर्थः—हवे जे कार्यनुं जे कारण ठे, ते कारण तथा सामग्री ए वेनो संयो
ग मलतां कार्य निपजे, जेम घटरूप कार्य, तेहने दंम, चक्र, चीवर, नि
मित्त कारण ठे, तथा मृत्तिका उपादानकारण ठे, अने कुंजकार कर्ता ठे, जे
कार्य अजेद तेहनो तेहवो, कर्ता पण अजेद, जे कार्य कर्ताथी निन्न, तेनो
कर्ता पण निन्न; एटले घटकार्य ते परवस्तु ठे, तेहनो कर्ता कुंजकार पण
निन्न ठे. अने सिद्धतारूप कार्य आत्माथी अनिन्न ठे, तो तेहनो कर्ता आ
त्मा पण अनिन्न ठे.

हवे आत्मा कर्ताने सकलस्वधर्मव्यक्त रूप जे सिद्धता, ते कार्य, ते
हने देव श्री अरिहंत देवाधि देव तथा गुरुनिर्यथादिक ते निमित्त का
रण मत्र्यां, अने सामग्रीकर्म जूमि साधर्मिकादिक संयोग मल्यां मोहूरूप
कार्य नीपजे. भाटे माहुरं मोहूरूप कार्य तेना निमित्तकारण श्री वीत
राग तुमें ठो. तेथी तमने आश्रयतां मोहूरूप कार्य नीपजे, पण कारण
सर्व मल्यां, अने कर्ता जे आत्मा ते जो तेम प्रयोगमाधननो व्यापार
न करे, तो कार्य निपजे नहीं, केम के अरिहंतादिकना निमित्त पामीने पण

अनेक जीव आत्मा साध्यावलंबी तथा साधनपरिणति यथा विना मोहकार्य निपजाव्या विना हजी संसारमां जमता दीसे ठे, तेमाटे कर्ता जे आत्मा ते जो मोहसाधनरूप प्रयोग कहेतां व्यापार करे, तो सिद्धतारूपकार्य निपजे ॥ इति ॥ द्वितीयगाथार्थः ॥ ३ ॥

कार्यं सिद्धि कर्ता वसु. रे, लहि कारण संयोग ॥ निज
पद कारक प्रचु मट्या रे, होए निमित्तह जोग ॥ अ० ॥ ३ ॥

अर्थः—माटे कार्यसिद्धतानी निष्पत्ति ते कर्ताने हाथ ठे, जेम दंमरूप कारण तेने जो कर्ता घटरूप कार्य करवाने प्रवर्त्तावे तो घटरूप कार्य करे, अने तेज दंम जो घटध्वंसने प्रवर्त्तावे तो घटध्वंस करे, ते माटे निमित्तनी प्रवृत्ति ते कर्ता जो ते कार्य करवाने प्रवर्त्तावे तो कार्य करे, माटे कार्यनी सिद्धि ते कर्ताने हाथ ठे, पण कारणनिमित्तादिक तेनो संयोग मट्यां कार्य निपजे, ए पद्धति ठे. माटे कोई संसारी आत्मा निज कहेतां पोतानुं आत्मिक पद परमानंद महोदयरूप तेहनो कारक कहेतां करवावंत तेने मोहना पुष्टकारण प्रचुजी श्री अरिहंत मट्यां अकां अवश्य निमित्तनो जोग थाय, एटले जे जीव संसारथी उन्नयो मोहानिलाषी थयो, ते मोहना निमित्त श्री तीर्थकर देव धामीने, हर्षनो जोग आस्वादन पामे घणो विजास उपजे कार्यार्थी कारणनी पुष्टता वांठे, ए नीति ठे इति ॥ ३ ॥

अजकुलगत केशरी लहे रे, निजपद सिंह निहाल ॥
तिम प्रचुनक्तें नवि लहे रे, आतमशक्ति संजाल ॥ अ० ॥ ४ ॥

अर्थः—ते उपर दृष्टांत कहे ठे. जेम कोइ केशरी सिंह जन्मकालथी बकराना टोलामां वध्यो ठे तो ते एम जाणो जे बकरानो टोलो तेज माहेरुं कुटंब ठे, त्यां किवारें बीजो सिंह आवे, तेवारें बकरां सर्व नासे, अने पोतें पण नासे, एम करतां किवारें सिंहनो आकार देखीने पोता सामुं जुए, त्यारें ते पोतानो समान आकार जोईने विचारें जे एहनुंने मारुं तो तुल्यपणुं दीसे ठे, ने हुं पण सिंह बुं, पठी निर्णय थाय. ए रीतें अज केतां बकरानां कुल केतां टोलामांहे गत केतां रह्यो जेसिंह, ते सिंहपणुं जूली गयो, ते बीजासिंहने देखीने पोतानुं सिंहपणुं संजारे, तिम केहतां ते रीतें प्रचुनी नक्ति कर

तां नव्यजीव जहे. कहेतां पामे. पोतानी आत्मशक्तिनी संजाल कहेतां उल
खाण पामे,जे वीतराग देव देखीने तेनी चक्ति करतां तथा सेवतां थकां उपजे,
जे वस्तुस्वरूपसत्ताधर्म हुं पण वीतराग निःकर्मा शुद्धस्वरूपी हुं, ए पण प
हेलां संसारी जीवइव्य हता, पठी सिद्ध थया, तेम हुं पण प्रथमथी सं
सारी हुं, पण जो साधुं, तो सिद्धरूप थावं. ए सर्व उलखाण, प्रभुसेवना
करतां निपजे ॥ ४ ॥ इति चतुर्थे गायार्थः ॥

कारण पद कर्त्तापणें रे, करी आरोप अनेद ॥ निज
पदअर्थी प्रभुयकीरे, करे अनेक उमेद ॥ अ० ॥ ५ ॥

अर्थः— तेवारें कोई केहेजे जे अरिहंत देव तो अन्य जीवना मोक्षकर्त्ता
नथी, तो ज्या वास्ते अरिहंतदेव पासें मोक्ष मागो ठो? तेने उत्तर कहे ठे,
के कारणपद जे अरिहंतादिक ते अतिपुष्टालंबन ठे, माटे जे कारण तेने
ज अनेदकर्त्तापणें आरोप करीने निज कहेतां पोतानुं पद जे शुद्ध सिद्धता,
तेहनो अर्थी जे नव्य जीव, ते प्रभु श्रीतीर्थकर देवथी अनेक सम्यक्त्वादि
क गुणनी उमेद कहेतां आशा करे, जे हे प्रभुजी ! मुजने मोक्षनां कारण तथा
मोक्ष तमें आपो. एटले निमित्त कारणने कर्त्तापणे आरोप करी स्तुति करी ॥ ५ ॥

एहवा परमात्म प्रभु रे, परमानंद स्वरूप ॥ स्याद्वा
दसत्ता रसी रे, अमल अखंड अनूप ॥ अ० ॥ ६ ॥

अर्थः—हवे जे निमित्त पामीने उपादान समरे, पलटण पामे, ते रीत
कहे ठे, अथवा प्रभु परमात्मा तेहनुं स्वरूप कहे ठे. आत्मा सर्व त्रण प्रका
रना ठे, एक बहिरात्मा, बीजो अंतरात्मा, त्रीजो परमात्मा. तिहां जे श
रीरादिक उदैकजावकर्मजनितने आत्मपणे गणे, ते बहिरात्मा कहियें,
अने जे शरीरादिक उदैकजावथी आत्मा असंख्यात प्रदेशी, चेतनालक्षण
ज्ञानादि अनंतगुण पर्याय सहित अरूपी निन्न एटले आत्मा अरूपी, श
रीर रूपी, आत्मा सहज अकृत्रिम, शरीर संयोगी कृत्रिम, तेमाटे कर्मयोगें
शरीरादिमध्ये रह्यो,पण निन्न ठे, एहवो चेदज्ञानवंत, समकित गुणगणानी
मांफी क्लीणमोह गुणगणाना चरम समय पर्यंत अंतरात्मा जाणवो, तथा ज्ञा
नावरणी,दर्शनावरणी,मोहनी,अंतराय,ए चार कर्म ह्य गयां,केवलज्ञानी ते

सयोगी अने अयोगी केवली तथा अष्टकर्मसुक्त सिद्धात्मा, ते परमात्मा जा एवो, एटले श्रीअजितनाथ अरिहंत एवंनूतनये परमात्मा ठे, प्रभु ठे, सर्व सिद्ध वस्तुगते पोताना गुणपर्यायरूप संपदाना प्रभु ठे, कोई इव्य, अन्यइव्य नुं स्वामी होयज नहीं, ज्यां सुधी जे इव्यना चिंतनमांहे पण परइव्यनुं स्वामिपणुं ठे, त्यां सुधी ते इव्य शुद्ध नहीं, तेमाटे श्रीअजित अरिहंत पोताना स्वजावना प्रभु ठे, अने उत्तम जीव पोताने कर्मवश पड्या मोहें मुंज्या जाणी, पोताने रंक समान गणे, अने अमोही स्वाधीन यथा तेहने प्रभु कहे, अने अमोहीने अवलंब्यां पोतें स्वसंपदाना थणी थाय, माटे जेहना कारणपणाथी पोतानुं प्रभुत्वपणुं धामीयें, तेहने प्रभु कहीयें, स्तवीयें, जगतमांहे पुजलना संयोगें जे सुख कहेवाय ठे, तेतो आरोपमात्र ठे, एटले जातें सुख नथी ॥ उक्तं च विशेषावश्यके ॥ जतोचिय पञ्चस्क, सोम्म सुहं नडि दुःखमेवेदं ॥ तप्यडियार विनतं, तो पुन्नफलंति दुस्कंति ॥ १ ॥ हे सौम्य! 'प्रज्ञासज्ञानावलोकनेन' ए सर्व दृश्यमान ते सुख नथी, जे कांइ ए संसार मांहे, स्वग्चंदनअंगना संयोगथी उपनां जे सुख, ते सर्व दुःखज ठे, विषयनी उत्सुकताथी उपनी जे अरति, तेहनो ए प्रतिकार ठे. एटले दुःख तेनेज तत्त्वना अजाणपणाथी, सुखदुःखरूप जेदें वेहेंव्युं ठे, पण जातें एक ज दुःखरूप ठे ॥ यथा ॥ १ ॥ लोक ॥ औत्सुक्यमात्रमवसादयति प्रतिष्ठा, क्लिश्नाति लब्धपरिपालनवृत्तिरेव ॥ नातिश्रमापगमनाय यथा श्रमाथ, राज्यं स्वहस्त धृतदंममिवातपत्रम् ॥ १ ॥ जे पुण्यफल ते सर्व तत्त्वथी दुःखरूप ठे ॥ उक्तं च ॥ विसयसुहं दुःखं चिय, दुस्कपडियारउं तिगडव ॥ तं सुहसुवयाराउं, न उयारो विणा तडं ॥ १ ॥ विषयसुख ते तत्त्वथी दुःखज ठे. जेम रोगीने कायपान ठेदन दंननादि चिकित्सानी परें हित जासे ठे. पण दुःखपणुं ठतुं ठे, मात्र उपचारें सुख जासे ठे, अने जे उपचार ते तप्य पारमार्थिक सुख नहीं सुख ते सुक्त आत्माने निरुपचरित स्वाभाविक निःप्रतिकाररूप आत्मिक आनंद ठे, तेज सुख ठे, तथा शातानो उदय, ते पण दुःख, अशातानो उदय ते पण दुःख, कारण के शाता ते कर्म ठे, अने कर्मनो विपाक ते गुण रोधक ठे, स्वगुणनो रोध तेहने सुख कोण कहे ? ॥ उक्तं च ॥ सायासायं दुस्कं, सद्विरहंमि य सुहं जउं तेणं ॥ देहिंदय सुदुस्कं, सुस्कं देहिंदिया जावो ॥ इति ॥ १ ॥ तेमाटे संसार सर्व दुःखरूप ठे, अने सर्व परजावना सं

गथी रहित, स्वाभाविक जे आनंद, तेने परमानंद कहियें, ते परमानंद, श्रीअजितनाथनुं स्वरूप ठे. जीवादि पट् डव्य ठे, तेमध्ये पंचास्तिकाय ते परमार्थ डव्य ठे, तथा ठगो काल ते उपचारडव्य ठे. ए चर्चा, विज्ञेपावश्यक तथा धर्मसंग्रहणी मध्येथी जोवी. तेमध्ये एक एक डव्यने विपे अनंता गुण. अनंता पर्याय ठे, ते अनेकता जाणवी, अने एकडव्यने विपे एक समर्थे स्वान्नित्यं स्यादनित्यं, स्यात् एकं स्यात् अनेकं. स्यात् अस्ति स्यात् नास्ति, स्यात् निन्नं स्यात् अनिन्नं, स्यात् वक्तव्यं स्यात् अवक्तव्यं. ए सर्व स्वज्ञा व, समकाले वर्ततां पामीयें ठीयें, एटला धर्म समकालें जेमांहें वरते, ते धर्मनी अनंत प्रवृत्तिने स्याद्वादाद कहिये ॥ स्यात् इति पदं अनेकांतोद्योतकं ए हवी स्याद्वादमयी जे आत्मानी गुणपर्यायरूप सत्ता ठे, तेना रसी कहे ता रसीया ठो, एटले स्याद्वादमयी आत्मसत्ता, तेहेना जोगी ठो, तथा अमल कहेतां कर्ममल रहित ठो, अखंभ केहतां किवारें खंभ न पामो, अनुप कहेतां जेहनी उपमा नथी, एहवा प्रभु देखीने माहारे लाज थयो ॥ ६ ॥

आरोपित सुख भ्रम टलयो रे, नास्यो अव्यावाध ॥

समर्थुं अनिलापीपणुं रे, कर्ता साधन साध्य ॥ अ० ॥ ७ ॥

अर्थः—एहवा प्रभुजी आत्मानंद जोगी, आत्मस्वरूप रमणी, तत्त्वविलासी, तेमने जोडने माहरे अनादि कालनुं इंद्रियसुखने विपे जे सुखनुं नासन ते आरोपितसुखभ्रम हतो, ते टलयो, अने अव्यावाध, आत्मिकआनंद सुख ते नास्युं. जिहां सुधि विषय सुख उपर सुखबुद्धि हती, तिहा सुधि विषय सुखनो अनिलाप हतो, ते हवे तो सर्वविषय रहित, अव्यावाध सुखी श्री प्रभुजी दीठा. तेथी ते नव्य जीवने पण सुख, ते अव्यावाध ठे. एहवो निवार थयो तेवारे अनिलाप पण अव्यावाध सुखनो थयो, माटे अनिलापीपणुं समर्थुं, तेवारे रवरूपानुयायी थयो, एटला काल सुधी विषयसुखने अनिलापें, आत्मा विषयसुखनो कर्ता हतो, ते जिवारें एहने अव्यावाध सुखनो अनिलाप थयो. तेवारे कर्ता पण अव्यावाध सुखनो थयो, एटले कर्तापणुं समर्थुं, जे जेहवा कार्यनो कर्ता थाय, ते साधन पण तेहवांज मेलवे, अने साध्य पण तेहोज होय, एटले आज सुधि साध्य, विषयसुखनुं हतुं, तेथी साधन पण विषयसुखनां मेलवतो हतो, हवे प्रभु श्री अजितनाथ निर्विकारी

दीग,तेवारें ते अव्याबाध सुख साध्य अयो, एटले साध्य साधन समस्युं॥७॥

ग्राहकता स्वामित्वता रे, व्यापक जोक्ताजाव ॥ कारणता

कारजदशा रे, सकल ग्रह्युं निज जाव ॥ अ० ॥ ८ ॥

अर्थः—एटला काल सुधि ए जीव विषयसुखनो ग्राहक हतो, हवे शुद्ध अव्याबाध सुखी परमेश्वर देखीने ए जीव, अव्याबाध सुखनो ग्राहक अयो, एटला काल सुधि जूलनो वाह्यो विषयसुखनां हेतु जे धन, स्त्री, वस्त्र, आहारादिक परजाव, तेनुं स्वामिपणुं करतो हतो, हवे ज्ञानादिक अनंत गुण संपदाना स्वामी श्री देवाधिदेव देखीने ए जीवने पण अनंत ज्ञानादिक स्वसंपदानुं स्वामिपणुं अयुं, एटले ग्राहकजाव तथा स्वामित्वजाव समस्यो. एटला काल सुधि ए आत्मा विषयादिक परजावमध्ये व्यापक हतो, ते हवे आत्मानंद मध्ये तथा तेना साधनमध्ये व्यापक अयो, तथा अनादि काल सुधी परजावनो जोक्ता हतो, हवे परमप्रभु स्वजावजोगी देखीने, ए पण स्वजावनो जोक्ता अयो, एटले व्यापकता तथा जोक्तापणुं समस्युं. एटला काल सुधि जुलें पळ्यो ए आत्मा, संसारमां आठ कर्मरूप उपाधिनुं उपादान कारण हतो, हवे शुद्ध स्वरूपी, निःकर्मा, तत्त्वदेव देखीने पोताना शुद्ध स्वरूपनुं उपादान कारण अयो, एटला काल सुधि ए आत्मा आठ कर्म रूप कार्यनो कर्ता हतो, हवे परमदेवनी श्रद्धा पामीने संवरनिर्झरा रूप कार्यनो कर्ता अयो, माटे हे परमेश्वर ! हे जगदाधार ! हे दीनबंधो ! तुमारे अनुयायी मारीचेतना प्रवृत्ती, तेशी कारण तथा कार्य इत्यादि बीजी पण अनंती आत्मशक्ति, ते सर्व स्मरवा लागी, एटले सर्व आत्मानी शक्तें आत्मजाव ग्रह्यो, अने परजाव तजवा मांमयो ॥ ८ ॥ इति अष्टम गाथार्थः ॥

श्रद्धा नासन रमणता रे, दानादिक परिणाम ॥ सकल

अथा सत्ता रसी रे, जिनवर दरिसण पाम ॥ अ० ॥ ९ ॥

अर्थः—एटला काल सुधि उदैक पुण्य प्रकृति तेनो विपाक जे शातावेदनी प्रमुख गुणरोधक तत्त्वविमुख तेना स्वाद, जीवने मीठा लागता हता, तेशी ते पुण्यना उदयने सुख मानतो हतो, ते हवे एवी श्रद्धा अइ जे अव्याबाध निःकर्म पद, तेहीज मारुं साध्य ठे, तथा जे वस्तुनी यथार्थतानुं

ज्ञान अयुं, ते जासन केतां जाणपणुं ते पण समखुं, अने रमण जे पुज्जना वणादिकमां हतुं, ते सर्वस्वरूपजुं रमण अयुं, तथा १ दान, २ लाज, ३ जोग, ४ उपजोग, ५ वीर्य. ए पांचेनो क्योपशम ते, एटला काल सुधि दान पुज्जनो हतो, लाज पण पुज्जनो मानतो हतो, तथा जोगपण पुज्जनो, उपजोग पण संसारमां पुज्जनो हतो, अने वीर्य पण बालवीर्य, ते पुज्ज ग्रहण बंधन प्रमुख आठ करणपणे प्रवर्त्ततो हतो, ते सर्व सत्तापणें पोताना जीवड्व्यना मूलधर्म ज्ञानादि अनंत गुणपर्याय रूप तेना रसीया थया, एटले पुज्जलानुयायिता तज्जिने, शुद्ध स्वरूपानुयायी थया, एटले स्वसत्ता ते माहारो धर्म, एहवोश्रद्धा अइ, अने स्वगुण जे पोतानो जावनिहेपो ते सार ठे, एहवुं जासन अयुं, तथा रमण ते, आत्मधर्म क्कमादिकमां अयुं, अने सहकाररूप ते दानगुण, गुणप्राग्जाव रूप ते लाज, जोग स्वगुणनो थयो, उपजोग स्वपर्यायनो, वीर्य ते पंढित वीर्य अइने, संवर हेतु निर्झरारूप थयो. ते सर्व हे वीतरागदेव ! हे जिनवर ! तमारुं दर्शन पामीने एटले प्रसु दीठे माहारा एटला गुण समखा ॥ ए ॥ इति नवम गाथार्थः ॥

तेणें निर्यामक माहणो रे, वैद्य गोप आधार ॥

देवचंड सुख सागरु रे, जाव धर्म दातार ॥ अ०॥१०॥

अर्थः—तेमाटे हे प्रसु ! तमे संसारसमुद्दनो पार पमाडनार एवुं जे चारित्रधर्मरूप ऊहाज, तेने चलाववाने निर्यामक समान ठो तथा तत्त्वधर्म पणे पोतें परिणम्या, तेथी ड्व्यहिंसा तथा जावहिंसाथी रहित ठो, अने परम अहिंसक धर्मेना उपदेशक ठो, माटे माहण ठो, तथा आत्मअशुद्धता रूप जावरोग तेनी सम्यक् ज्ञान, दर्शन, चारित्ररूप जावचिकित्सा, तेने देखाडवाना वैद्य ठो, तथा जावथी ज्ञानादिगुण अने ड्व्यथी ठकाय रूप जीवनी रक्का करवाने परम गोप ठो, वली नव अटवीमांहे नमता प्राणीयो ने हे प्रसु तमे आधार ठो, सर्वदेवमांहे चंडमा समान पोताना सुखना सागर एहवा हे श्री अजितनाथ परमेश्वर, तमे जावधर्मे जीवड्व्यने विपे व्यापकपणे रह्या ठो, सम्यक् ज्ञान, सम्यक् दर्शन, सम्यक् चारित्ररूप जावधर्म तेना दातार ठो. एटले हे प्रसु ! तुम दीठां जावधर्म सांजरे, तमे जावधर्मेना उपदेशक ठो सर्वजीवने जाव धर्मेना दातार ठो ॥ १० ॥ इति श्री अजितजिनस्तवनं ॥

॥ अथ तृतीय श्रीसंज्ञवजिन स्तवन प्रारंभः ॥

॥ धरारा ढोला ॥ ए देशी ॥

श्रीसंज्ञव जिनराजजी रे, ताहरुं अकल स्वरूप ॥ जिनवर पूजो ॥
स्वपरप्रकाशक दिनमणि रे, समता रसनो जूप ॥ जि० ॥ १ ॥ पूजो
पूजो रे जविक जन पूजो, हारे प्रभु पूज्यां परमानंद ॥ जि० ॥

अर्थः—हवे श्रीसंज्ञवनाथ जिन कहेतां अतकेवली, अवधिज्ञानी, मनःप
र्यवज्ञानी प्रमुखमांहे राजा समान, एवा हे संज्ञव प्रभु ! ताहरुं कहेतां तमा
रुं अकल कहेतां कोइथी कलाय नहीं एहवुं स्वरूप ठे, एहवा जिनवरने पूजो.
अहो जव्यो ! तमे एहवा परम पूज्य परमेश्वरने पूजो; वली प्रभु केहवा ठे ? जे
स्व केतां पोतानो धर्म अने पर केतां धर्मास्तिकायादिकनो धर्म, तेने प्रकाशवाने
दिनमणि केहेतां सूर्य जेवाठे ? तथा समता जे सर्वने विषे राग द्वेष रहितपणुं,
तेहना जूप केतां राजा ठे, एहवा तत्त्वप्रकाशक, अरिहंतने पूजो, वारंवार
पूजो, जविक केतां मोहयोग मोहुरुचि जीव, तमे पूजो, ए स्वरूपनोगी, निर्म
लानंदमयी, अज, अविनाशी, अह्य, अणाहारी, अशरीरी, अनंतज्ञानमयी,
अनंतदर्शनमयी, शुद्धस्वरूपी, देवतत्त्वने पूज्यां परमानंद थाय. जे पुजलयोगथी
सुख उपजे, ते उपचारसुख माटे ते परमानंद नहीं, अने जे आत्मानुं
सहज अविनाशी, अप्रयासी, स्वरूपनुं सुख अव्याबाधरूप तेने परमानं
द कहियें, ते सुख, अरिहंत देवने पूज्यां पामीजें. यद्यपि अरिहंत देव, कोइ
अन्य जीवना अव्याबाधादि गुणना कर्ता नथी, पण जे जव्यजीव, पोता
नुं शुद्धपारिणामिक परमसिद्धता स्वरूप साध्य करीने बीतराग परमात्माने
सेवे, अवलंबे, ते नियमा पोतानुं तत्त्व प्रगट करे, नियामिक कारण माटे, ए
हथी स्वरूप प्रगट थाय एमज धारवुं ॥ १ ॥ इति प्रथम माथार्थः ॥

अविसंवाद निमित्त ठो रे, जगत जंतु सुखकाज ॥ जि० ॥

हेतु सत्य बहुमानथी रे, जिन सेव्यां शिवराज ॥ जि० ॥ २ ॥

अर्थः—वली हे प्रभुजी ! तमें अविसंवादि केतां विसंवाद जे निर्धार
नहीं ते, अने तमें निश्चय निर्धार कार्यने करो, माटे अविसंवादनमित्त

कारण ठो॥निमित्त लक्षणं॥ कार्याञ्जित्वे सति कर्तृत्वाव्यापारवत्त्वे सति हे
 तुर्निमित्तमिति ॥ माटे हे प्रभु ! तुमैं जगत्ना जीव तेना आत्मिक सुखरूप
 कार्य निपजाववाने प्रधान निमित्त ठोजो, माटे हेतु केतां कारण ते सत्य
 केतां साचुं तेने बहुमान केतां माहामोटमपणे मेवतां जे मुज सरिखो
 मोहवश पड्यो तृष्णायें ग्रस्यो, पुजजनो रागी, असंयममयी, मिथ्यात्वं नू
 द्यो नाव, ते निराधार, अशरण एहवो हुं, तेने श्रीतीर्थकर देव, परम तत्त्व
 मय, त्रैलोक्योपकारी, जेना नामथी परम कल्याण थाय, एहवा परमेश्वर
 नो योग मढ्यो, माटे मारे ए वेला, ए घडी, धन्य. एम असंख्यात प्रदेशें निः
 कर्मा, निस्संगी, स्वरूपजोगी देवतत्त्वनुं बहुमान करतो थको जे जिन केतां
 वीतरागने सेवे, ते जीव, परम कल्याणमयी पोतें थाय. इहां सत्य पद वेने
 जोडवुं, हेतु सत्य ते अरिहंत देव आपणा मोक्षरूप कार्यना हेतु ठे, तेनुं
 सत्य केता साचुं बहुमान करवुं, एटले इह लोक, परलोक, इंद्रिय सुखनी
 आशंसा टालीने अद्भुत वर्ष, गंध, सस्थानातिशय, वचनातिशय, प्रातिहार्य
 प्रमुख सर्व शुद्ध बहुमान कारण माटे बहुमान करवा योग्य ठे, ते इव्यबहुमा
 न पण जे अरिहंतना शुद्धज्ञानादि गुण अनंतानुं सकलपुजजातीतपणानुं प
 रम अरूपी अतीन्द्रियपणानुं बहुमान ते सत्यबहुमान कहिएं. एटले जिनशा
 सनमध्ये १ नाम, २ थापना, ३ इव्य, ए त्रण निक्षेपा ते कारण ठे. अने चो
 थो नावनिक्षेपो, ते कार्यवस्तु ठे, माटे जिहां सुधी प्रभुना अतिशयादिकना
 योग विकल्प तिहां सुधि इव्यबहुमान ठे, अने जे दर्शनगुणें प्रभुतानुं जास
 न थयाथी तत्त्वप्राग्जावनुं जे बहुमान, ते नावबहुमान कहिएं. अने नामा
 दिक त्रण निक्षेपा ते नावना कर्ता ठे, अथवा नावाजिजापी ठे, तो ते पण
 सत्यबहुमान जाणवुं. ते सत्यबहुमानथी जे जिनसेवना तेज प्रभुनी आज्ञा
 ये परजाव त्याग स्वजाव ग्रहण करता शिवनिरुपइव जे लिखपणुं, ते
 राज पामीयें. एटले सांसारिक शिव ते उपचारी अल्पकाली अने मान्यता
 रूप ठे, माटे जे निःकर्मपणे सर्वस्वरूप प्राग्जाव, ते निरुपचरित, अवि
 नाशी शिव कहिएं ॥ २ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

उपादान आत्म सहारे, पुष्टालवन देव ॥ जि० ॥

उपादान कारणपणे रे, प्रगट करे प्रभु सेव ॥ जि० ॥ ३ ॥

अर्थः—हवे आत्मनिष्पत्तिविषे उपादान कारण तो मूल ठे, तो पण निमित्त कारण विशेष ठे, ते देखाडे ठे. जे कारण, तेज कार्यपणे अचेदे परिणमे ते उपादान कारण जाणवुं, अने जे कर्त्ताना व्यापारें कार्यने निप जाववानुं सहकारी थाय, तेने निमित्त कारण कहियें. ए निमित्तकारण, ते कार्यशी निन्न होय. इहां कोइ पूठे जे उपादान कारणमां तथा निमित्तकारणमां जे कारण धर्म ठे, ते वस्तुमां ठतो पर्याय ठे के अठतो उपजे ठे? तेने उत्तर कहे ठे. जे कारण पर्याय वस्तुधर्म होय तो सिद्ध जगवान्मां पण उपादान कारण पाम्यो जोइयें? तेतो नथी देखातुं, केम जे सिद्धमां कारणपणुं होय तो कांहीं कार्यपण निपजाव्युं जोइयें ते कार्य तो संपूर्ण निपनुं ठे. तथा निगोदावस्थाविषे पण उपादान कारण मानवुं पडे, ते पण संभवतुं नथी, केम जे निगोदावस्थामां उपादान कारण मानियें, तो आत्मसिद्धि रूप कार्य पण थवुं जोइयें. ते केम? जे कारण, ते नियमा कार्य करे, अने कारणकाल, कार्यकाल, ते नियमा अचेद ठे, ते विशेषावश्यकमां मतिज्ञानाधिकारशी जोइ लेजो. तेमाटे कारणपर्याय ते उत्पन्न ठे, ते कार्य संपूर्ण थये कारणतानो अचाव ठे, अने जेनी सादि होय तेनोज अंत थाय, माटे कारण पर्याय ते सादि सांत ठे, इहां कोइ कहेजे जे उत्पन्नपर्याय ते केवारें उपनो? त्यां कहे ठे, के जे वारें कर्त्ता कार्यरुचि थाय, तेवारें कारणता उपजे, एटले जव्य तथा अजव्य सर्व जीव संपूर्ण सिद्धतानां उपादान ठे, पण सर्व सिद्धता निपजावता नथी, श्या माटे? जे कारणपणुं नथी, जो कारणपणुं प्रगटे, तो कार्य निपजे, माटे सर्व आत्मा पोत पोताना गुणप्राग्जाव रूप सिद्धता कार्यना उपादान अवश्य ठे, पण श्री जिनवरदेव शुद्धतत्त्वने अवलंबनें कारणता निपजावे, माटे पुष्ट कहेतां नियामकी मोटुं आलंबन अरिहंत देव ठे, जेमाटे सालंबन विना आत्मा अनादि दोषशी निवृत्तिने तत्त्वने आशी शके नहिं, माटे अरिहंत देवनो तीर्थकर नामकर्मनो विपाक, तेहशी उपनां समवसरणांदि जे आश्चर्य, तेने आलंब्यां संसारी जीव पोतानो आत्मधर्म नजीक करे, तो जगत् जीवना आधार श्री तीर्थकरनी स्वरूपसं पदाने आलंब्यां थकां आत्मधर्म अवश्य निपजे, माटे अरिहंत देव, ते जव्य जीवने पोतानी शुद्धसत्ता प्राग्जावें करतां मुख्य आलंबन ठे; हवे श्रीवी तरागदेव पुष्टआलंबन केवी रीतें ठे? तेनुं कारण कहे ठे, जे आत्माने वि

पे उपादानपणुं अनादिनुं ठे पण ते आत्मसिद्धतारूप कार्यने करतुं नथी, शा माटे? जे उपादान कारणपणुं थयुं नथी, ते श्री जिनवर वीतरागनी जे सेवना, ते उपादान कारणपणुं प्रगट करे ठे, एटले अरिहंत देवनी इव्य जावथी नक्ति करतां संसारी आत्मा, मोहूनो साधक थाय, तेमाटे श्रीजग दयाल, कर्मरोगना जाववैद्य, मिथ्यात्वरूप अंधकार टालवाने सूर्यसमान, ममकाररहित, एवा गुणी प्रचुने सेवतां आत्मा मोहूरूपकार्य निपजाववानुं कारणपणुं प्रगट करे, तेथी प्रचुजी पुटालंवन जाणवा ॥३॥इति तृतीयगा०॥

कार्यगुण कारणपणे रे, कारण कार्य अनूप ॥ जि० ॥ सक
ल सिद्धता ताहरी रे, माहरे साधन रूप ॥ जि० ॥ ४ ॥

अर्थः—हवे अनादि मिथ्यादृष्टि जीवने शरीर, इंद्रिय, विषय, कषाय रूप कार्य करतां अनंतो काल गयो, ते जेवारें सम्यग्दृष्टि गुण प्रगटयो, तेवारें रत्नत्रयी जे सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, सम्यक् चारित्र, ते पोतानुं कार्य जाणुं. पठी श्रीअरिहंत सेवना आगमश्रवणादि कारण सेवीने रत्न त्रयीनो ह्योपशम प्रगट कखो, एटले यथार्थ तत्त्वश्रदान, तत्त्वरमण, प रजावतत्त्वत्यागरूप जेदरत्नत्रयी जेटली प्रगटी, ते पहेजां कार्यगुणें थयी, पठी तेज, ह्याधिक अनेद रत्नत्रयीरूप स्वकार्य करवाने कारणपणे प्रवर्त्तवि, तेवारें जे कार्यपणे हतुं, ते कारणरूप थाय, पठी तेहीज कारण रूप, जेद र त्तत्रयी ते ह्याधिक जावरूप कार्यरूपें परिणमे, माटे जे कारण, तेहीज का र्य थाय. ए उपादान कारण कार्यरूप पद्धति कही, हवे निमित्तपणे कहे ठे. हे प्रचुजी! तमारुं शुद्ध स्वरूप तेहीज तमारो कार्यगुण ठे, पण ते नथ्य मोहूरुचि जीवने कारणपणे ठे, केम के जे उपादानने तमारा शुद्ध गु ण तेने कारणपणे अवलंबी तमारा जेवी सत्ता प्रगट करवी, ते कार्य ठे, एटले जे कारण तेहीज करवाने संकल्पें कार्य ठे, माटे हे प्रचुजी! तु मारी सकल केतां संपूर्णसिद्धता सकल प्रदेजें निरावरणता सर्वस्वधर्म प्राग्जावता ते माहरे साधनरूप ठे, एटले तुमारी शुद्धतानुं जे साधन ठे, तेने जेवारें माहरो आत्मा प्रचुजीनी परम प्रचुतारूप संपदाने अवलंबे, तेवारें परजावत्यागी थऽने, स्वरूपावलंबी थाय, तेवारें माहारी सिद्धता ।न पजे, माटे तमारी सिद्धता ते माहारे साधनरूप ठे, तेथी हुं जे मा

हं स्वरूप प्रगट करुं, ते उपकार तमारो ठे, तेशी माहारे तो आधार, त्रा
ण, शरण, सर्व हे देव ! तमेज ठो ॥ ४ ॥ इति चतुर्थ गायार्थः ॥

एक वार प्रनुवंदना रे, आगम रीतें थाय ॥ जि० ॥

कारणसत्यें कार्यनी रे, सिद्धि प्रतीत कराय ॥ जि० ॥ ५ ॥

अर्थः—माटे श्रीअरिहंत अनंतज्ञानी, अनंतदर्शनी, शुद्धचारित्री, अवि
कारी, अकषायी, स्वरूपज्ञोगी, स्वरूपरमणी, स्वरूपविलासी, त्रैलोक्यपूज्य,
त्रैलोक्यउपकारी, चालता जावसूर्य, कर्मरोगना माहावैद्य, परमेश्वर, परमो
पकारी, तेने एकवार पण जे रीतें आगम कहेतां सिद्धांतमां कहुं ठे, ते रीतें जो
वंदन थाय, एटले अनुष्ठान वर्जने गुणबहुमानें अद्भुतता, आश्चर्यता, तद्विर
हकातरतायें जो थाय, तो माहारुं मोक्षरूप कार्य निपजे, एहवी प्रतीत क
राय, शां माटे ? जे कारणसत्तें कहेतां ठेते कारणें अथवा कारण सत्यें कार्यनी
सिद्धि एटले निष्पत्तिनी प्रतीत कराय, अने कार्य पण निपजे, एटले श्रीप्र
भु परमात्माने विधिं वंदना करतां उपादान जे आत्मा, ते गुणानुयायी
अथो, तो निमित्त तथा उपादान बेहु कारण साचां मल्याथकी कार्य पण
साचुं निपजे, जेम स्त्री, धन, विषयादिक अशुद्ध निमित्त मले तेवारें आ
त्मा अशुद्ध उपादानी थाय. तेशी संसार अशुद्धतारूप, कार्य निपजे ठे,
तो श्रीवीतराग शुद्ध निमित्त मलेशी उपादान जे आत्मा ते शुद्धपरिणा
मी थाय. तेशी शुद्ध सिद्धतारूप कार्य निपजेजी, अनादिकाल संसारमां न
मतां न आव्युं एहवुं अरिहंत बहुमान ते जो एकवार आवे, तो कार्य निप
जवानी प्रतीति थाय ॥ ५ ॥ इति पंचम गायार्थः ॥

प्रभुपणे प्रभु उलखी रे, अमल विमल गुणगेह ॥ जि० ॥

साध्यदृष्टि साधकपणे रे, वंदे धन्य नर तेह ॥ जि० ॥ ६ ॥

अर्थः—हवे शुद्धसत्ता परिणामिपणे संसार तथा परजीवनी सिद्धिना
अकर्ता अने सेव्यां सिद्धि प्रगटे, वली अमल कहेतां राग वेषादि आवर
णादि मलेशी शून्य, विमल कहेतां जाव उज्ज्वलतावंत, गुणगेह कहेतां
ज्ञानादि गुणना घर, एवी रीतें प्रभुं जे रूप ठे, तेने उलखीने साध्यदृष्टि
एटले पोतानो आत्मा परमानंद रूप ठे, तेनी सर्व संपदा प्रगटाववा रूप

साध्य नजरमां राखीने एटले तत्त्वकार्य आलंबनी यझे साधकपणे कहे तां पोतें साधक यझे, जे पोताना ज्ञानादिक गुण क्योपशमी ठे; ते सर्व गुण निर्मल करवारूप कार्य करवापणे प्रवर्त्तावतां जे शुद्धानंदी, परम ज्ञानी, निर्मोही देवने वांदे, नमस्कार करे, ते नर धन्य, कृतपुण्य जाणवा ॥ उक्तं च ॥ जे पुण तिलोय नाहो, नत्तिप्रर पूरिएण हीयेण ॥ वंदंति न मंसंति, ते धन्ना ते कयत्ता य ॥ ६ ॥ इति पष्ठगाथार्थः ॥

जन्म कृतारथ तेहनो रे, दिवस सफल पण तास ॥ जि० ॥

जगत शरण जिन चरणें रे, वंदे धरीय उल्लास ॥ जि० ॥ ७ ॥

अर्थः—ते जीवनो जन्म कृतार्थ जाणवो, वली ते दिवस पण तेहवोज स फल जाणवो. जगत्ना जीव,मोहें मुंज्याने,नव अटवीमध्ये पडघाने,मिथ्यात्वे लुंटाताने, परमशरण त्राण आधार जूत एहवा श्रीजिन कहेतां वीतरागना चरणने जे उल्लास केहतां हर्ष धरीने वंदे, कहेतां वांदे, तेनो जन्म कृतार्थ ॥ ७ ॥

निज सत्ता निज जावथी रे, गुण अनंतनुं ठाण ॥ जि० ॥

देवचंड जिनराजजी रे, शुद्ध सिद्ध सुखखाण ॥ जि० ॥ ८ ॥

अर्थः—ते प्रभु निज कहेतां पोतानी सत्ता अनंतगुण पर्याय रूप ते निज जावथी कहेतां पोताने जाव स्वजावेंथी थया ठे, एहवा जे गुणज्ञानादिक अनंत तेनुं ठाण कहेतां ठेकाणुं ठे. सर्वदेवमां चंडमा समान जिनराज, ते कहेवा ठे? शुद्ध सिद्ध कहेतां निष्पन्न गुणनी खाण ठे ॥ ८ ॥ इति संनवजिनस्तवनं ॥ ३ ॥

॥ अथ चतुर्थ श्रीअग्निन्दनजिनस्तवनं ॥

॥ ब्रह्मचर्यपद पूजीयें ॥ ए देशी ॥

क्युं जाणुं क्युं वनी आवशे, अग्निन्दन रस रीति हो मित्त ॥

पुजल अनुभव त्यागथी, करवी जसु परतीत हो मित्त ॥ क्युं ॥ २ ॥

अर्थः—हवे श्रीअग्निन्दन प्रभुनी स्तुति कहे ठे. कोई नव्य जीवने श्री वीतरागदेवथी एकत्वपणे मलवानुं मन थयुं, पण प्रभुजीने मलवानी शक्ति पोतामा थण देखतो विचारें ठे, जे एहवा परमोत्कृष्ट देवतत्त्वथी केम मि

लाय? तेनों विरहवंत थको बोले ठे. जे ए प्रभुजीथी श्रुं जाणीयें केम बनी आवशे? ते परम वल्लनथी मलवानुं मन ठे, पण मलवुं दुर्लज देखीने बोले ठे, जे हे प्रभु! श्री अजिनंदन देव! तुमथी माहरें श्रुं जाणीयें केम बनी आवशे? अजिनंदन कहेतां संवर राजाना पुत्र, सिद्धार्थ राणीना कुदियें उत्पन्न, गर्जे आव्याथी जिहां सुधी गर्जे रह्या, तिहां सुधी नित्य इडे आवीने सुखपृष्ठा पूठी, तेषी अजिनंदन एवुं नाम अयुं. अथवा अति समस्त पणो आनंदमथी तेषी अजिनंदन नाम आयुं, ते प्रभुथी रस कहेतां रसीली एकत्वता रीति केम बने? पुजलना वर्ण, गंध, रस, फरसनो अनुभव कहेतां नोगववुं, तेहना त्यागथी करवी, जेहनी प्रतीत एटले सर्वपुजलनो अनादिनो अशुद्धजोग तजीने जेवारें जे वर्ते, तेवारें तेने प्रभुथी मलि शकवानी प्रतीति आय, पण पुजलनोगीने ते शुद्धतत्त्वीथी एकत्वता न आय, जे स्वरूपनोगी थयो, तेहने ए रसरीत बनी, एवी प्रतीत आय, माटे पोताना आत्माने कहे ठे, जे हे मित्र! ए कार्य केम बनशे? ते तुं विचारी जो ॥ १ ॥ इति प्रथमगाथार्थः ॥

परमात्म परमैसरू, वस्तुगते तें अलिप्त हो मित्त ॥ इव्ये
इव्य मले नहिं, जावें ते अन्य अव्याप्त हो मित्त ॥ क्युं० ॥ १ ॥

अर्थः—प्रभु तो निःकर्मा केवली परमात्मा ठे, तथा परम कहेतां उत कृष्ण ईश्वर ठे, एटले असंख्यात प्रदेशें पारिणामिकपणो रह्या जे अनंता गुणपर्याय, तेहना ईश्वर अथवा सर्वप्रकारें स्वाधीन, निर्दोषी तेषी परमेश्वर, केहवा ठे? जे वस्तुगते कहेतां मूलवस्तुधर्मे अलिप्त ठे, एटले सर्व जीवइव्य शुद्धसंग्रहनयें अलिप्त ठे, पण कोइ अन्यइव्य तथा रागादि अशुद्ध परिणतिथी लेपाय नहीं, अने अजिनंदन प्रभु तो सर्वनयें विशुद्ध थया ठे, टंकोत्करणन्यार्ये प्राग्जावधर्मी थया ठे, ते सर्वरीतें परथी अलिप्त ठे, एटले जे लेपाय, ते मले, पण जे लेपाय नहीं, ते केम मले? हवे ठ इव्य ठे, तेनां नाम कहे ठे. १ असंख्यात प्रदेशी, लोकप्रमाण, अरूपी, अक्रिय, अचल, अचेतन, तथा जीव अने पुजल ए बे इव्य, गतिपरिणामी ठे तेने गतिनो सहाथी थाय, ते धर्मास्तिकाय इव्य जाणवुं. २ असंख्यातप्रदेशी, लोकप्रमाण, अरूपी, अचेतन, अक्रिय, स्थितिपरिणामी, एटले जे जीवपुजलने स्थिर रहेवानुं सहाय आपे, ते अधर्मास्तिकाय, ३ अनंतप्रदे

शी, लोकालोकप्रमाण, अरूपी, अचेतन, अक्रिय, अने सर्व इव्यना पोतें अव
गाहक परिणामी, तेने अवगाहनानुं हेतु, ते आकाशास्तिकायइव्य, ४ पु
ऊजपरमाणु, अनंता रूपी, अचेतन, सक्रिय, पूर्णगलनधर्ममयी, १ वर्ण,
२ गंध, ३ रस, ४ स्पर्शयुक्त, एक एक परमाणु, एहवा अनंत परमाणु ते
सर्वलोकमाहे जाणवा, पण लोकथी बाहेर नहीं, ते पुऊजास्तिकायइव्य,
५ चेतनालक्षण, १ ज्ञान, २ दर्शन. ३ चारित्र, ४ तप, ५ वीर्य, ६ उप
योग, लक्षण तथा अरूपी, स्वभावनुं कर्त्ता, असंख्यात प्रदेशी, एहवुं
एक जीवइव्य, तेहवा अनंता जीव, ते जीवास्तिकायइव्य कहियें, ए पांच
इव्यने प्रदेशनो संबंध ठे, माटे अस्तिकाय कहियें. ६ तथा ठहुं अप्रदेशी,
अरूपी, वर्त्तनालक्षण, निश्चयनयथी पंचास्तिकायनी वर्त्तनारूप अने व्यव
हारे उपचारथी ज्योतिश्चक्रने चारे ओलखाय, ते कालइव्य, ए ठ इव्यनां
नाम कद्यां. तेमां १ धर्मास्तिकाय, २ अधर्मास्तिकाय, ३ आकाशास्तिकाय.
४ काल, ए चार इव्य, अपरिणामी कोऽथी मिले नहीं. अने १ जीव, २ पुऊज,
ए वे इव्य परिणामी, एटले अन्यइव्यथी मिले, तेमांहे पुऊजइव्य मांहोमां
हे खंधपणुं पामे, अने परानुयायी हेतुपणे परिणम्यो जे जीव, तेने प्रदेशें
कर्मपणे वलगे, पण एक जीवथी बीजो जीव मले नहीं. अने पुऊज तो
संतारी जीवथी मले, पण माहारा अजिनंदन परमेश्वर तो सिद्ध थया ठे,
मिथ्यात्वादिक हेतुथी मुक्त थया ठे, तेने पुऊज लागी शके नहीं, ए स्वरूप
ठे, माटे इव्यथी इव्य मले नहीं, एटले शुद्ध जीव ते अशुद्ध जीवथी मले
नहीं. बीजुं पण मूलनये कोऽ इव्य कोऽ इव्यथी मले नहीं, ते इव्ये तो
मलवुं नथी, तथापि कदाचित् जावें मले तो पण जाव कहेतां वस्तुनी मूलपरि
णति प्रवृत्तिरूप तेशी अन्यजीव तथा अन्य पुऊजननुं अव्याप्तपणुं ठे, एट
ले व्यापे नहीं, जे परव्यापकता ते उपाधिथी ठे, अने प्रभु श्रीअजिनंदन
देवनो जावधर्म ते परम निर्मल थयो ठे, सर्वस्वभावने अनुयायी थयो ठे,
एटले कर्त्ता, जोक्ता, ग्राहकता. व्यापकता, आधारता, रमणता, अवस्था
नता, ऽत्यादिक सर्व स्वस्वरूपपणे निपनां ठे, ते केम अन्यइव्यने व्यापे ? ते
थी प्रभुजीनां १ इव्य, २ क्षेत्र. ३ काल, ४ जाव, सर्व शुद्धधर्मी ठे, ए इ
व्यादि चारनुं स्वरूप लखे ठे ॥ गाथा ॥ दवं गुणसमुदात्तं, खित्तं उगाह
वट्टणा कालो ॥ गुणपञ्चाय|पवत्ती, जावो निअ वहुधम्मो सो ॥ १ ॥

इति आगमवचनात् ॥ गुणपर्यायनो समुदाय ते इव्य, तथा प्रदेशावगाहना ते क्षेत्र, अने उत्पाद, व्ययनी वर्तना, ते काल, तथा इव्यना पोतपोताना गुणपर्यायनी प्रवर्ति ते जाव, एम इव्यादि चारनी परिणति ते वस्तुधर्म ठे, माटे ते प्रचु केम मजे ? ॥ १ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

शुद्ध स्वरूप सनातनो, निर्मल जे निस्संग हो मित्त ॥ आत्मा विचूति परिणम्यो, न करे ते परसंग हो मित्त ॥ क्युं० ॥ ३ ॥

अर्थः— वली श्रीवीतरागदेव कहेवा ठे ? शुद्ध कहेतां सर्वदोषरहित, एहवुं स्वरूप जेहनुं सनातनो कहेतां नित्य ठे, यद्यपि पर्याये अनित्य ठे, पण इहां कूटस्थ नित्यताये नित्य ठे, निर्मलज्ञानावरणादि मल रहित, वली निस्संग केहेतां सर्व संग रहित, जेहनो असंख्यातप्रदेशमध्ये इव्यथी कोइ परमाणु मात्र रह्यो नथी, अने जावथी जेहनी परिणतिमांहे रागी द्वेषीपणो कांइ अन्यजाव नथी, एहवो निस्संग ठे ते परमेश्वर, वली आत्मविचूति कहेतां पोतानी संपदा शुद्धस्याद्वादरूप, अनंत, अज, अविनाशी, अखंड, स्वधर्मे परिणम्यो ठे, एहवो जे परमेश्वर ते पर केहेतां बीजा इव्यनो संग एटले संबंध करे नहीं, एटले सत्ताये जीवइव्य परसंगी नथी, विजावे परसंगी थयो ठे, पण जे सम्यक् रत्नत्रयी रूप साधनपणे परिणमीने शुद्धरूप थया ते कोई रीते परनो संग करे नहीं, तो एहवा प्रचुथी केम मजाशे ? माटे हे प्रचु ! तुमने मद्या विना सुजने सुख केम जाशे ? ॥ ३ ॥ इति तृतीय गाथार्थः ॥

पण जाणुं आगम बलें, मिलवुं तुम प्रचु साथ हो मित्त ॥ प्रचु तो स्वसंपत्तिमयी, शुद्ध स्वरूपनो नाथ हो मित्त ॥ क्युं० ॥ ४ ॥

अर्थः— एम विचारतां उपयोग आव्यो ते कहे ठे, के पणजाणुं आगमबलें केहेतां जे आगममांहे कहुं, ते गुरुमुखें सांनदुं, तेना बलथकी जाणुं ठुं, जे हे नव्यजीव ! प्रचुश्री वीतराग साथे आपणने मलवुं ठे, जेहने गरज होय, ते मलें, एटले पोतानी संपदा प्रगट करवानो रुचिवं त मजे, प्रचु तो स्व कहेतां पोतानी संपत्ति जे स्वक्षेत्र असंख्यात स्व प्रदेशविषे व्यापकपणे रह्या जे अनंतज्ञानादिक गुण, ते संपदामयी ठे,

शुद्ध स्वरूपनो नाथ केहेतां धरणी ठे, माटे निष्पन्नपरमानंदजोगी शुद्ध स्वरूपी ते कोइथी मले नहीं ॥ ४ ॥ इति चतुर्थगाथार्थः ॥

परपरिणामिकता अठे, जे तुऊ पुञ्जलयोग हो मित्त ॥ जड चल जगनी एठनो, न घटे तुऊने जोग हो मित्त ॥ क्युं ॥ ५ ॥

अर्थः—हवे कोई पुठरो जे सर्वेइव्यमांहे परथी मलवानी शक्ति नथी, तो साधकनुं जीवइव्य पण, वस्तुधर्म शुद्ध ठे, तेने प्रभुथी मलबुं, ते पण तेनी सत्तामां तो नथी, तो हवे केवी रीतें मिले? त्यां कहे ठे. जे अनादि अतीतकाल ए संसारी जीवनुं आत्मिक सुख सर्व अवरणुं अने जोगधर्म, ह्योपशुमी ठे, ते कांईक जोगव्यो जोइये, ते स्वरूपने अण पामवे, पुञ्जल ना वर्ष, गंध, रस, फरस, ते अनोग्य ठे, तेने जोगवतो थको परजोगी थयो, परपरिणामी थयो, ए परपरिणामिकतानी चाल ते अनादिनी टेव ठे, एटले कर्त्ता परनो, जोक्ता परनो, रमण परने विपे, ग्राहक परनो, एम सर्व, परजावमयि थयो ठे. इहां कोई पूठरो जे शुद्ध इव्यधर्मी, ते परपरिणामी केम थाय? तेने कहे ठे. जे पुञ्जना योगें पुञ्जावलंबी चेतना थइ, एटले कहे ठे जे हे जीव ! पुञ्जने योगें जे तारी परपरिणामिकता ते अनादिनी अशुद्धता विजातीयपणे ठे, दोषरूप ठे, अने आत्माने सर्व अघटित ठे, केम जे पुञ्ज ते जड ठे, तथा चल कहेतां विनाशी ठे जगत्नी एव ठे, ते पुञ्ज इव्य इव्यें ध्रुव ठे, अने पर्यायें अध्रुव ठे, वर्षादिक, खंधादिक पर्याय सर्व पलटे ठे, अने सर्व संसारी एकेका जीवें एकेको पुञ्जपरमाणु, तेने शरीरपणे, जापापणे, मनपणे, आहारपणे, अनंती वार लइ लइने मूक्यो ठे, ते माटे ए पुञ्ज ते सर्व, जीवोनी एव ठे अने जीवइव्य ते स्वरूपजोगी ठे, माटे हे चेतन! तुने ए पुञ्जलनो जोग घटतो नथी, केम जे हंस केवारें कचरामां चांच घाले नहीं ॥ ५ ॥ इति पंचम गाथार्थः ॥

शुद्धनिमित्ती प्रभु ग्रहो, करी अशुद्ध पर हेय हो मित्त ॥

आत्मावलंबी गुण लही, सहु साधकनो ध्येय हो मित्त ॥ क्युं ॥ ६ ॥

अर्थः—माटे परजोगीपणुं अशुद्ध निमित्त जे पुञ्जादिक, तेने तजीने शुद्ध, निःकर्मा, पूर्णानंदरूप प्रभुने अवलंबो, एटले ए आत्माने विपे परा

नुयायितापणुं ठे, ते टालवाने माटे प्रथम अशुद्धालंबन तजीने अरिहंता लंबनी अशुद्धतेथी शुद्धनिमित्ती जे निमित्त नियामकी कारण ठे, ते प्रभुने नजो, सेवो, पण सर्व परवस्तु अशुद्ध ते हेय कहेतां तजवारूप करीने एटले सर्व परजाव त्याग करीने प्रभुने नजो. ते प्रभु केहेवा ठे ? जे आत्मा लंबी केहे तां सर्वपणे पोतानी आत्माने अवलंब्या ठे, एटले पोताना आत्माने विषेज तन्मय अथा ठे, वली श्रीवीतरागतत्व केहेवुं ठे ? सर्वमोक्षने निपजावनारा साधक एहवा जे सम्यग्दृष्टि, देशविरति, सर्व विरति, श्रेणिना वासी, ध्यानारूढ जीवो तेने ध्येय ठे, एटले सर्व आत्माने श्री सिद्ध परमात्मा ध्येय ठे. ध्यान बे प्रकारनुं ठे, एक सालंबन, बीजुं निरालंबन. तेमां जे अरिहंतसिद्धनुं तत्त्व स्वरूप अवलंबीने ध्यान करवुं, ते सालंबन ध्यान ठे तेणे श्रीअजिनंदन प्रभु सर्वने ध्यायवा योग्य ठे ॥ ६ ॥ इति षष्ठ गायार्थः ॥

जिम जिनवर आलंबनें, वधे सधे एक तान हो मित्त ॥

तेम तेम आत्मा लंबनी, ग्रहे स्वरूप निदान हो मित्त ॥ क्युं० ॥ ५ ॥

अर्थः—इम करतां जेम जेम साधक जे आपणो जीव, ते श्रीजिनवरदेव नी तत्त्वप्रभुताने आलंबने वधे, केहेतां सर्वह्योपशमी चेतना वीर्य रमण अरिहंतनी शुद्धतामां तन्मयपणे आय, एकतान केहेतां एकत्व पणुं सधे निपजे, एटले सकलपरजावथी टलीने एकनिष्पन्न परमात्माने स्वरूपे चेतना व्याप्त आय, तेम तेम ए साधक जीव, पोतानो आत्मा कार्यरूप ते हेना स्वरूपनें आलंबे, उपादानस्मरण चित्तन ध्यानरूप आय, तेवारें एक स्वरूपनुं निदान कहेतां मूलकारण ग्रहे, अंगीकार करे ॥ इति ॥ ७ ॥

स्वस्वरूप एकत्वता, साधे पूर्णानंद हो मित्त ॥ रमे चो

गवे आत्मा, रत्नत्रयी गुणवृंद हो मित्त ॥ क्युं० ॥ ६ ॥

अर्थः—ते जेवारें स्वस्वरूपएकाग्रता ज्ञान, दर्शन, चारित्ररूप ग्रहे, ते वारें परिणामिक परमतत्त्वने विषे एकत्वता शुद्धस्वरूपरमण, शुद्धस्वरूप नोगी आय, तेथी सधे कहेतां निपजे, पूर्णानंद कहेतां संपूर्ण, आत्यंतिक, ऐकांतिक, अनंतातिशय, अबाधक, केवलनिराबाध, स्वाधीन आत्मसुख निपजे, पठी ए आत्मा पोतानी रत्नत्रयी आदिक गुणवृंदने विषे रमे, तेह

नेत्र नोगवे, तन्मय, तद्विलासी, स्वप्नावद्यानंदी यको रहे, सादि अनंतो काल, स्वपरिणामिक प्रगटपणे वर्ते ॥ ८ ॥ इति अष्टम गायार्थः ॥

अग्निंदन अवलंबनें, परमानंद विलास हो मित्त ॥ देवचंद्र प्रभु सेवना, करी अनुभव अज्यास हो मित्त ॥ क्युं० ॥ ९ ॥

अर्थः—ए रीते श्रीअग्निंदन प्रभुने अवलंबनें परमानंदनी विलास था य, सर्वदेवमांहे चंद्रमा समान जे अरिहंत देव, तेहनी सेवना, अथवा स्तुतिकर्त्तानुं नाम पण देवचंद्र तेमाटे पोताने संबोधनें हे देवचंद्रप्रभु ! तमारी सेवना करे, पण अनुभवना अन्यासथी एटले अनुभवयुक्त करे. एहीज आत्मा निपजाववानुं परम कारण ठे, माटे एहने सेवो, आदरो ॥९॥इति॥

॥ अथ पंचम श्री सुमतिजिन स्तवनं ॥

॥ कडखानी देशी ॥

अहो श्री सुमति जिन शुद्धता ताहरी, स्वगुण पर्याय
परिणामरामी ॥ नित्यता एकता अस्तित्ता इतर युत,
जोग्यजोगी यको प्रभु अकामी ॥ अ० ॥ १ ॥

अर्थः—अहो इति आश्चर्ये, हे श्री सुमतिजिन ! पांचमा परमेश्वर ! ताहरी शुद्धता आश्चर्य रूप ठे, ते शुद्धता केहवी ठे ? स्व केतां पोताना गुण ज्ञानादिक तथा पर्याय ते ? इव्यपर्याय, १ गुणपर्याय, ३ इव्यव्यंजनपर्याय, ४ गुण व्यंजनपर्याय, ५ स्वप्नावपर्याय. त्यां स्वप्नाविकधर्म ते गुण कहियें, अने क्रमजावि ते पर्याय कहियें, तथा श्री उत्तराव्ययन सूत्रे ॥ गायार्थ ॥ गुणाणामासत्तं दत्तं, एगद्वसिया गुणा ॥ लक्षणं पञ्चवाणं तु, उच्यते नित्यता नवे ॥ १ ॥ एहवी स्वगुणपर्यायरूप संपदामध्ये रमी रम्या ठो, परचावथी निवर्त्ताने पोताने धर्म रम्या ठो. वली ते शुद्धता केहवी ठे ? जे नित्यता, तदज्ञाव्यं नित्य ते नित्यता, तथा एकता, तथा अस्तित्ता, इतर कहेतां बीजा चेद अनित्यता, अनेकता, नास्तित्ता. एटला धर्ममयी ठे. जे नित्य तेहीज अनित्य, जे एक तेहीज अनेक, जे अस्ति, तेहीज नास्ति, माटे आश्चर्य रूप ठे, वली केहवो ठे ? जोग्य जे पोताना गुण पर्याय, तेहनो जोगी ठे, तो पण अकामी एटले स्वरूपनो जोगी यको पण कामना (वाठ

ना) विना जोगवै ठे, माटे अकामी ठे, एटले स्वक्षेत्रथी वेगलो जे पुज
लना वषे, गंध, रस, फरसनो जोग, ते वांढवो पडे, तेने कामना कहिये,
पण तेनो जोगी आत्मा नथी, आत्मा तो ज्ञानादिक गुण जे स्वक्षेत्रव्या
पक पणे प्रगटजोग तेहनो जोगी ठे, ते जोगवतां कामना न जोश्ये,
माटे कामना विना जोगी ठे, ए अचरज जाणवुं ॥१॥ इति प्रथम गाथार्थः ॥

ऊपजे व्यय लहे तहवि तेहवो रहे, गुण प्रमुख बहु
लता तहवि पिंथी ॥ आत्मजावें रहे अपरता नवि
ग्रहे, लोक प्रदेश सित पण अखंती ॥ अ० ॥ ७ ॥

अर्थः—हवे नित्यतादिक धर्म कहि समजावे ठे. सर्वइव्य ठ ठे, तेमध्ये
काल ते उपचार इव्य ठे, तथा धर्मास्तिकायादि पांच इव्य अस्तिकाय
ठे, तेमां १ धर्मास्तिकाय, २ अधर्मास्तिकाय, ३ आकाशास्तिकाय. ए
त्रण एकेक इव्य ठे, जीव अनंता इव्य ठे, पुजल अनंता इव्य ठे, इव्य
नुं अगुरुलघुपर्यायनुं षट्गुण हानि वृद्धिरूप चक्र एकतुं जलावर्तनी परें
वर्ते, ते एकइव्य, जेनुं चक्र निन्न पड्युं ते निन्नइव्य, ते सर्व इव्य, उत्पाद,
व्यय, ध्रुवयुक्त ठे, तेमाटे नित्यानित्य ठे ॥ उक्तं च विशेषावश्यकता
ष्ये ॥ तं जइ जीवो नासो, तं नासो होउ सवसो नहि ॥ जं सो उण्यायव्य,
ध्रुव धर्माणांत पक्काउं ॥ १ ॥ पुनः ॥ सर्ववि थ पइसमयं, उप्पवइ नास
एथ निच्चं च ॥ एवं चैव य सुहृदु, रकबंध मोरकाइ सप्रावो ॥ २ ॥ इहां यु
क्तिनो समूह, साहानाप्यथी जाणजो. एम जीवनो नित्यानित्य स्वचाव
ठे, ते कहे ठे, अजिनवपर्याय उपजे ठे, पूर्वपर्याय व्यय थाय ठे, यथा
एक प्रदेशें अगुरुलघुपर्याय अनंत गुणो ठे, बीजे प्रदेशें तेशी अनंतजा
गहीन ठे, त्रीजे प्रदेशें असंख्यात गुण वधतो ठे, चौथे प्रदेशें संख्यात
गुण वृद्धि ठे, एम असंख्यात विनाग ठे, ते प्रतिसमय परावर्त्तरूप ठे, तेजिहां
अनंतगुण तिहां असंख्यात गुण थाय, तेशी जे प्रदेशें अनंत गुणपणुं टव्युं,
ते व्यय थयो, अने असंख्यातपणानुं उपजवुं थयुं, ते उत्पाद थयो, तथा अगु
रु लघु सत् पणे रह्यो, ते ध्रुव जाणवो, तथा ज्ञेयनुं जाणवुं, ए ज्ञाननो ध
र्म ठे, ते ज्ञेयने पलेटवे जो ज्ञान नित्य होय, तो जणाय नहीं. जेमाटे विव
हित समयने विषे केवल ज्ञान अनंता अतीत धर्म थया, तेने जाणे, वर्त्तमानें

अनंता धर्म ठे तेने जाणे, तथा अनागत अनंता याज्ञे ते पण जाणे, यद्यपि अथा ठे अज्ञे ए धर्म, ज्ञेयना ठे, पण ते सर्वने जाणवानो धर्म, ज्ञान मांहे ठे. अने परज्ञेयने जाणंगपणे ज्ञान परानुयायी यातु नथी “ विपयनेदात् विपयिणोपि चेदः ज्ञेयनेदात् ज्ञानचेदः, पुनः ज्ञानं यावतोहि ज्ञेयस्य पर्यायास्तावतस्तद्वचनासकृत्वेनास्याप्येष्टव्या इति वृहद्वाप्ये ” तथा जे ज्ञान वर्त्तमानपणे जाणतो, तेहने अतीतपणे जाणे, अने जे आनागत तेहने वर्त्तमान पणे जाणे, ए ज्ञानना पर्याय नासनवेत्तादिक ते सर्व ए वी रीते पलटे, तेथी पूर्वपर्यायनो व्यय, उत्तरपर्यायनो उत्पाद, अने ज्ञानपणे ध्रुव, एम दर्शन, चारित्र, सर्व गुण जाणवा, माटे हे श्रीसुमतिनाथ प्रभु ! तमारी शुद्धता केहवी ठे ? जे समय उपजे, ते समयेज व्यय पामे ठे, अने तद्वि कहेतां तो पण तेहवो रहे केतां मूलध्रुवधर्म न मूके. एटले उपजे, विणसे, ते अनित्यता, अने ध्रुव रहे, ते नित्यता. ए वे स्वभाव कह्या. तथा एक आत्माने विपे ज्ञानगुण, दर्शनगुण, चारित्र गुण, वीर्यगुण, दानगुण, ज्ञानगुण, योगगुण, अरूपीगुण, अगुरुलघुगुण, अव्याबाधगुण. इत्यादिक अनंता गुण ठे, ते सर्व गुण निन्न निन्न ठे, तेथी अनेकता ठे, तथा ते सर्वगुण समुदायरूप ठे, पण केवारे निन्नकेत्री न थाय, ते अनंत गुणपर्यायनो एफपि एहवो आत्मा ठे, माटे एकरूप ठो, वजी प्रभुजी तमे केहवा ठो ? जे स्वड्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव पणे अस्ति ठो, ते अस्तिभाव कोइ वारे टलतो नथी, तेणें हे प्रभु ! तमें आत्मनावें रहो ठो, पण कोइ वारें अपर केतां बीजा ड्यनो जाव केतां धर्म लेता नथी, माटे स्यात् अस्तिपणे ठो, पोताना धर्म रहो ठो, पर ड्यनो धर्म स्यात् नास्तिपणे ठे, ते कोइवारे तेमें ते पणे परिणमता नथी, माटे स्यात् अस्तिनास्तिरूप ठो हवे इहा सप्तचंगी उपजे, ते कहे ठे. १ स्वड्य ते पोताना गुण अने पर्यायनो समुदाय तथा स्वक्षेत्र, ते पोतानो अगुरुलघु स्वभाव, विजागीकृत असंख्यातप्रदेशे, स्वकाल ते उत्पाद व्ययरूप प्रवर्त्तना स्वभाव ते अनंता ज्ञानना पर्याय, अनंता दर्शनना पर्याय, अनंता चारित्रना पर्याय, अनंता अगुरुलघु पर्याय, तेणें स्यात् अस्ति ए पहेलो जागो थयो. २ परड्य, परक्षेत्र, परकाल, परभाव पणे स्यात् नास्ति ए बीजो जागो. ३ तथा अस्ति, नास्ति, ए वे वस्तुधर्म रह्या ठे,

माटे स्यात् अस्ति, स्यात् नास्ति, ए त्रीजो ज्ञांगो श्यो. ४ एहवो धर्म एकवस्तुमां एक समयें ठे, अथवा वस्तुमध्ये अनंता धर्म, वचनें गोचर नहीं ए हवा अवक्तव्य ठे, तेथी स्यात् कथंचित् पणे अवक्तव्यं ए चोयो ज्ञांगो श्यो. ५ ते अवक्तव्य पणुं अस्तिधर्मनुं पण ठे, माटे स्यात् अस्ति अवक्तव्यं ए पांचमो ज्ञांगो श्यो. ६ ते अवक्तव्य पणुं नास्तिधर्मनुं पण ठे, ते माटे स्यात् नास्ति अवक्तव्यं ए षष्ठो ज्ञांगो. ७ एहवो वस्तुधर्म समुदाय, पर्यायपणें स्यात् अस्ति नास्ति युगपत् अवक्तव्यं ए पदार्थ धर्म ठे, ए सातमो ज्ञांगो श्यो. ए सामान्यें सप्तचंगी कही, तेमज नित्य तथा अनित्यनी सप्तचंगी, एक अनेकनी सप्तचंगी, वक्तव्य तथा अवक्तव्यनी सप्तचंगी, तथा गुणपर्यायनी सप्तचंगी, तथा इव्यास्तिक पर्यायास्तिकनी सप्तचंगी, एम अनंती सप्तचंगी वस्तुधर्में ठे, ते सप्तचंगीयें सर्व पदार्थ पोताना स्वभावनें पलटता नथी, ते कारणें हे प्रभुजी ! तुमें अस्तिनास्तिपणे ठो, स्वधर्मपणें रहो ठो, परधर्मग्रहण करता नथी वली हे प्रभु ! तमें केहेवा ठो ? तोके चउद राजलोकना जेटला आकाशप्रदेश ठे, तेटला तमारा आत्मप्रदेश ठे, पण ते असंख्यातप्रदेशनुं जे स्वरूप, षट्गुण हानिवृद्धिरूप, अगुरुलघुपर्यायनो तरतमयोग, विजागपणे रहेवुं. शृंखलाअयवनी परें ज्ञानादि गुणोनुं अवस्थान क्षेत्र, ह्योपशम कालें कार्यान्यासें तरतमता, तेहनुं स्वरूप, कम्मपयडीविषे योगस्थान अधिकारें तथा बृहत्कल्पजाष्यमध्ये संयमश्रेणिअधिकारथी जाएजो, तथा ह्याधिकनावें सर्वगुणनी सामान्यता, परंतु अगुरुलघुपर्यायनुं तारतम्य सदा ठे, तेथी प्रदेशधर्म ठे, अथवा सर्वगुण पर्याय तुल्यविज्ञागें असंख्यातप्रदेश पणे वेहेंचाय पण कोइ वारें जूदा खंदाता नथी, माटे अखंमरूप ठो, एटले असंख्याता प्रदेशरूप अवयवता ठे, पण निन्न शाय नहीं, ते आश्चर्य जाएवुं ॥ १ ॥ इति द्वितीय गायार्थः ॥

कार्यकारणपणे प्रणमे तहवी ध्रुव, कार्यजेदें करे पण अजेदी ॥ कर्तृता परिणमे नव्यता नवि रमे, सकल वेत्ता थको पण अवेदी ॥३॥

अर्थः—वली उत्पादव्ययरूप धर्म कहे ठे. जीवइव्यने विषे जेटला गुण ठे, ते सर्व पोतानुं कार्य करे ठे, अने उपादानरूप कारण तेहीज कार्य शाय ठे. इहां कोइ कहेगो जे पूर्वकालें कारण, पश्चात्कालें कार्य, एतो ज

मालीनो मत ठे, जो कारणकाल, कार्यकाल निन्न होय, तो कारणकाल विनाशें तदनंतर कार्यकालें कारण विना कार्योत्पत्ति थाय, अने कारण विना कार्य मानतां अनेक दोष थाय, तेवारें घटें पट कार्य थाय, पटें घटकार्य थाय, माटे कारण विना कार्य नथी, एटले कारणनाव, तथा कार्यनाव, एवे एक समये ठे, ए जैननी श्रद्धा ठे, श्रीविशेषावग्यकमध्ये घणुं वखाणुं ठे, जो बाह्य उत्पन्न कारण कार्यविषे एक कालता ठे, तो सहज अकृत्रिम कारण कार्यता एकसमयेज होय, तेमाटे जीवनो केवलज्ञान गुण, ते विशेष जाव सर्व जाणें ठे, तिहां सर्वनुं जाणबु, ते कार्य ठे, अने ज्ञानगुण, जाणवारीते प्रवर्त्ते, ते कारण ठे, तेहज समये कारण कार्यपणे परिणमे ठे. अने ज्ञानगुण पणे सदा ध्रुव ठे, तेम केवल दर्शनादि गुण अनंता ठे, ते सर्व ए रीते परिणमे ठे, कारणता व्यय, तिहाज कार्यता उत्पाद, कार्यताव्यय तिहाज कारणताउत्पाद, इम सर्व इव्यने विषे उत्पादव्ययधर्म ठे. इहां कोइ कहे ठे जे उत्पादव्यय स्वतः नथी, परप्रत्ययथी ठे, एम कहे ठे तेनी नूल ठे, जे परप्रत्ययी धर्म ते लक्षण न थाय, लक्षण ते स्वधर्मनुंज थाय, तिहां श्रीश्वेता वरगणी तत्त्वार्थटीकाकारनी साख लखे ठे ॥ अथ ये व्याचक्ष्यते व्ययोत्पादो न स्वतो व्योम्न कितु परप्रत्ययाङ्गायेतेऽवगाहकसन्निधानायत्तावुत्पादव्ययविति तेषां कथमलोकाकाशेऽवगाहकानावात् अर्धवैशसं च सतोलक्षणं लक्षणम्य साध्याऽव्यापितं चेप्यते स्थित्युत्पादव्ययत्रयमिति. अत्रोच्यते य एव महात्मानस्तर्कयति स्वबुद्धिवलेन पदार्थस्वरूपं तेऽत्र निपुणतरमनुयोक्तव्या. कथमेतत् वय तु विस्मयापरिणामेन सर्ववस्तूनामुत्पादादित्रयमिहामः प्रयोगपरिणत्या जीवपुञ्जानामिहं तावदस्मदर्शानमविरुद्धसिद्धांतसद्भावं अस्मदुक्तार्थानुगुणमेव च ज्ञाप्यकारेणाप्युच्यते ॥ ए वचन जोइ श्रद्धा यथार्थ करवी, माटे हे प्रभुजी! तमारा गुण, कार्यपणे परिणमे ठे, तेथी उत्पाद व्यय ठे, अने गुणनो अजाव अतो नथी, ते ध्रुवधर्म ठे, तेथी स्यात्नित्य, स्यात्अनित्य, ए स्वरूप ठे, ते अचरिज जेहबुं ठे. वली जीवइव्यमध्ये जेटला गुण ठे, ते सर्वनिन्नपणे पोतानुं कार्य करे ठे, तेमां ज्ञान ते जाणवारूप कार्य करे ठे, दर्शन ते देखवारूप कार्य करे ठे, समकेत ते निर्धारिकार्य करे ठे, चारित्र ते थिरतारूप कार्य करे ठे, अमूर्त्तगुण, अरूपीपणे कार्य करे ठे, एम सर्व गुण पोताना कार्यना कर्त्ता ठे, एवो कार्यजे

दे कहेतां जुदा जुदा पणे करे, ते वस्तुमां अनेकता स्वभाव ठे, तेथी चेद स्वभाव ठे, पण ते कार्यधर्मनुं कारण कोई इव्यें तथा क्षेत्रं जूडं यतुं नथी, तेथी अचेदरूप ठे. जेम सूर्यमध्ये पीतता, गुरुता, स्निग्धता, ए कार्यचेदें त्रण धर्म पायीयें ठैयें, परंतु केवारें निन्न आता नथी, तिम जीवना अनंत गुण निन्न निन्न कार्य करे ठे, परंतु वस्तुधर्म निन्न नथी. कार्य तो सर्व चेदें कहेतां निन्नपणे करे ठे, पण अचेदी कहेतां चेदरहित ठे. वली प्रतिसमय कर्तृतापणे परिणमे ठे, एटले पंचास्तिकायमध्ये चार अस्तिकाय ते अकर्त्ता ठे, अने एक जीवास्तिकाय स्वतंत्रकर्त्ता ठे, ते स्वाधीनपणे कारणावलंबी अइ कार्यने निपजावे, ते कर्त्ता, तथा जेम परकार्य घट, तेनो कर्त्ता कुंनकार तेम ज्ञानादि कार्यनो कर्त्ता जीव ठे, माटे कर्त्तापणे परिणमे ठे. पण कांइ न व्यपणे नथी रमतो, एटले जे प्रतिसमयें पर्यायने करे, पण कांइ नवो नथी, करतो अस्तधर्म ठे, तेमज रहे ठे, वली सकल कहेतां सर्व इव्य ठ तेहना गुणपर्याय स्वभाव, तेना उत्पादरूप, व्ययरूप, ध्रुवरूप, अतीत अनागत वर्त्तमान काल सर्व त्रणे कालना वेत्ता कहेतां जाण ठो, ए सर्वने जाणो ठो, पण अवेदी कहेतां पुरुष, स्त्री, नपुंसकरूप वेद रहित ठो, माटे वेत्ता थका पण वचनधर्म अवेदो ठो, ए अचरिज जाणवुं ॥३॥ इति तृतीय नाथार्थः॥

शुद्धता बुद्धता देवपरमात्मता, सहज निज जावजोगी अजोगी ॥ स्व पर उपयोगी तादात्म्यसत्ता रसी, शक्ति प्रयुंजतो न प्रयोगी ॥ अ० ॥ ४ ॥

अर्थः—वली शुद्धता ते सकलपुञ्जरूप संकरता रहित, बुद्धता कहेतां केवल ज्ञानदर्शनरूप संपूर्णबोधरूप ठो, देव कहेतां पोतानुं स्वरूप तेणें दिव्यति कहेतां रमणशौल ते देव कहियें, परमात्मता कहेतां पोतानो आत्मा ज्ञानावर्णादिकर्मथी रहित ठे, माटे परमात्मापणुं संपूर्ण जोगवो ठो, परमात्मनिष्पन्न जे आत्मा, ते जाव पाय्या ठो, वली सहज कहेतां स्वभाव ना अकृत्रिम एवा निज कहेतां पोताना जाव ते ज्ञानादिक अनंतधर्म तेहना जोगी कहेतां जोग आस्वादनवंत ठो, वली कहेवा ठो? के अयोगी कहेतां म न वचन कार्यारूपे योग तेथी रहित ठो, अने ह्योपशमी वीर्य, तेहने व जनपणे वर्त्त, ते योग कहियें, तिहां नाशवर्गणा, शरीरवर्गणा, तथा मनो वर्गणा, ते जिहां अवष्टंनहेतु ठे, ते इव्ययोग कहियें, अने जे अवष्टंन ग्राहक

वीर्यपरिणाम ते पहेजो परिणमन, बीजो अखलंबन. त्रीजो ग्रहणरूप, ए
त्रण शक्तिने जावयोग कहिये, एहबुं जे योगपरिणमन, तेथी रहित ठो, कारण
के योग जे ठे ते आश्रव ठे, अने सिद्ध आत्मा तो संपूर्ण संवरमयी ठे. वली
प्रभुजी तमें केहेवा ठो ? जे स्व कहेतां पोतानुं आत्मतत्त्व पणुं तेहना उप
योगी कहेतां जाण तथा पर आत्मा ते बीजा अनंता जीव तथा सर्व पुजल,
तथा धर्म, अधर्म, आकाश अने काल, ते सर्वना जाण ठो एटले स्व तथा पर
ए वेना जाण पण तादात्म्य कहेतां तन्मयपणे रह्यो जे पोतानो सत्ताधर्म,
तेहना रसी कहेतां रसीया ठो. आस्वादी ठो, एटले जाणंग स्व पर वेना
ठो, पण जोगी एक आत्मधर्मनाज ठो, इहां कोइ कहेजो जे जाणंग वेना ठे
तो जोगी वेना केम नथी ? तेने कहेबुं जे परजावमध्ये जोगधर्म न
थी, माटे आत्मा परजावनो जोगा नथी स्वजोगीज ठे, परहेत्रे रह्यो
जे धर्म, ते जोगवाय नही स्वहेत्री धर्म जोगवाय. वली प्रभु तमारी अनंती
शक्ति ठे, ते सकर्मा जीवनी सर्व शक्ति दवाणी ठे, अने तमें साध्य साधक
जाव करीने सर्व कर्मफलने दलवे करीने सर्व शक्ति प्रगट करो ठो अने ते
सर्व शक्तिनी निन्न निन्न प्रवृत्ति ठे. ते सर्व शक्तिने प्रयुंजता ठो. एटले सर्व
कर्तृत्व, जोगतृत्व, ज्ञायकत्व, पारिणामिकत्व, ग्राहकत्व, आधारत्वादि शक्ति
प्रवर्तते ठे, पण कोई शक्ति अण प्रवर्तते रहेती नथी, तथापि न प्रयोगी कहेतां
शक्ति प्रवर्तवतां कोइ जातिनो प्रयोग कहेतां प्रयास उद्यमविकल्प करवो
पडतो नथी, एटले सर्वशक्ति सहेजे प्रवर्तते ठे ॥ ४ ॥ इति चतुर्थगाथार्थः ॥

वस्तु निज परिणतें सर्वपरिणामकी, एटले कोइ प्रभुता न पामे ॥ करे
जाणे रमे अनुभवते प्रभु, तत्त्वसामित्व शुचि तत्त्व धामे ॥ अ० ॥ ५ ॥

अर्थः—हवे १ नित्य, २ अनित्य, ३ एक, ४ अनेक, ५ अस्ति, ६
नास्ति, ७ चेद, ८ अचेद. इत्यादिक, अनंतधर्म प्रभुमां ठे ते माटे परमे
श्वर पणुं ठे तेनी उलखाण करवाने कहे ठे. जे नित्यानित्यादिक धर्म तो
सर्व इव्यमां ठे. एटले वस्तु केतां जीवादि पदार्थ ते निज परिणतिये केतां
पोतानी स्याद्वा परिणतिये सर्व केता समस्त इव्य परिणामिकी केतां परि
णामी ठे. एटले नित्यानित्यादिक धर्मपणे सर्व इव्य परिणामी ठे, पण तेथी

कोई परमेश्वरपणुं न पामे, सर्व इव्य साधारणधर्मी माटे एमां ही अधिकाइ ? एटले केतां एथी, कोइ केतां हरेक इव्य, ते प्रभुता केतां सोटाइ पणुं, न पामे केतां पामे नहीं, तो केम पामे ? ते कहे ठे. करे केतां पोताना धर्मने कर्त्तापणे करे, एटले बीजा अजीवादि पांच इव्य ते सर्व उत्पाद व्यय ध्रुवपणे परिणमे ठे, पण ते कर्त्ता नथी, अने जीवइव्य कर्त्ता ठे, ते शा माटे ? जे बीजा सर्व इव्यना धर्म प्रतिप्रदेशें ठे, अने ते प्रदेशें प्रदेशें प्रवर्ते ठे, पण एक प्रदेशने बीजा प्रदेशनुं सहाय एम एकतुं प्रवर्तन नथी, अने जीवइव्यने प्रदेशें प्रदेशें धर्म अनंता ठे, अने ते ते प्रदेशें रह्या, प्रवृत्ति करे ठे, पण ते सर्व प्रदेशें समुदाय मलीने एकती प्रवृत्ति ठे, माटे जीवइव्य कर्त्ता ठे, तेथी स्वस्वधर्मने करे ठे, ए कर्त्तापणुं ते ईश्वरता ठे, तथा अजीवइव्यमध्ये पण अनंता गुण अनंता पर्याय ठे, पण ते इव्य पोताना गुणने जाणता नथी, अने आत्मा ज्ञानादिक अनंता आत्मगुण तथा अनंता परइव्य तेथी अनंतगुणा परगुण, ते सर्वने जाणे ठे, माटे जाणपणुं ते असाधारण धर्म ठे, तथा स्वचारित्रगुणें करी आत्मा पोताना गुणनेविषे रमे ठे, अने अजीवइव्य ते स्वधर्म रमी शकता नथी, तथा आत्मा स्वजावधर्मने जोगवे ठे, तेथी स्वरूपा नुनवी ठे, माटे जे कर्त्ता होय ते जोक्ता होय, पण जे कर्त्ता नथी, ते जोक्ता नथी, तेथी अनुभवधर्म, ते आत्माने विषेज ठे, माटे जे कर्त्ता, जे ज्ञाता, जे चारित्री, जे जोक्ता, ते प्रभु केतां तेने परमेश्वर जाणवो, एटले दर्शनां तरी परमेश्वरने अकर्त्ता कहे ठे ते पण सिध्या ठे, केम जे परमेश्वर निःकर्त्ता ते स्वजावना कर्त्ता स्वजावना जोक्ता ठे. हवे एम केहेतां संसारी तथा सिद्ध सर्व जीव परमेश्वरपणुं पामे ? ते उपर कहे ठे. तत्त्व केतां वस्तुनो मूलधर्म, स्वामित्व केहेतां तेनुं स्वामिपणुं ते परमेश्वर पणुं शुचि केहेतां पवित्र कर्म रहित निर्मल तत्त्व सिद्धतानुं धाम केहेतां घर ते निष्पन्न सिद्धा वस्था तेज परमेश्वर पणुं ठे, बाकी सर्वसंसारी जीव, सत्तायें परमगुणी ठे, पण जेना गुण प्रगट अया, ते पूज्य जाणवा. माटे श्रीयशोविजयजी उपाध्यायें कह्युं ठे ॥ गाथा ॥ जे जे अंशें रे निरुपाधिकपणुं, ते ते कहीयें रे धर्म ॥ सम्यग्दृष्टि रे गुणठाणायकी, जाव लहे शिवशर्म ॥ १ ॥ माटे जे परम पूज्य ते सिद्ध ठे ॥ ५ ॥ इति पंचम गाथार्थः ॥

जीव नवि पुग्गली नैवपुग्गल कदा, पुग्गलाधार नहीं तास रंगी ॥ पर तणो ईश नहिं अपर ऐश्वर्यता, वस्तुधर्म कदा न परसंगी ॥ अ० ॥ ६

अर्थ.—हवे जीवनो जे मूल धर्म ठे, ते श्रीसुमतिनाथ अरिहंतने निपज्यो ठे, ते कहे ठे. जे जीव नवि पुग्गली कहेतां जीव ते कोइ वारें पुज्जो नथी अनंतो काल संसारावस्थायें पुज्जथी एकठो रह्यो, पण केवारें पुज्जरूप थयो नहीं, तथा जीव ते पुज्जनो आधार नथी, कारण जे क्षेत्रीइय तो आकाश ठे, धर्म, अधर्म, जीव, पुज्ज, ए सर्व आकाशइय मध्ये रह्यां ठे, पण जीवना प्रदेशें पुज्जलनुं रहेबुं, ते जीवनी जावअच्छुइताथी थयुं ठे, केम जे सर्वसंसारी जीवोने जोग तथा उपजोग गुणनो सदा काल ह्योपशम पामीयें पण स्वजोगनी प्रगटता नथी, तेथी परजोगी थयो ठे, वीर्यातरायनो ह्यो पशम सदा पामीयें, ते वीर्य पण परानुयायी थयुं, तथा कर्ता, ग्राहकता, व्यापकता, जोक्तापणुं सदा निरावरण ठे, अने कार्य, ग्राह्य, व्याप्य, जोग, अवराणां ठे, तेथी पुज्जग्राह्य, पुज्जानुयायी प्रवृत्ति ते कार्य, पुज्जजोगपणें तेह ना वर्णादिकमां व्यापक थयो, पुज्जने ग्रहे ठे, पठी जेने जोगव्यो, तेनीज हों श उपजे, एटले पुज्जनो रुचि ते फरी पुज्जने ग्रहे, तथा जोगवे, तेथी आत्मप्रदेशें पुज्ज रह्या ठे, आत्मप्रदेश ते स्वगुणपर्यायनुं क्षेत्र ठे, पण पर पुज्जइयनुं क्षेत्र नथी, तथा मूलवस्तुधर्म पुज्जनो रंगी नथी, स्वधर्मना आस्वादन विना ए पुज्जनो रंगी थयो ठे, पण वस्तुरीतें विचारतां एने पुज्जथी थयो संबंध ठे? वली आत्मा परजावनी स्वामी नथी, परजावें एनी ऐश्वर्यता कहेतां उकुराइ नथी, एटले वस्तुधर्म कदा कहेतां कोइ वेला परवस्तुनो संगी नथी, जीवइयनो सत्ताधर्म एहवो ठे, माटे माहारो सुमतिनाथ परमेश्वर शुद्धदेव, ते पुज्जनो आधार तथा रागी केम होय? सर्वपुज्जजातीत ठे ॥ ६ ॥

संग्रहे नहीं आपे नहीं परजणी, नवि करे आदरे न पर राखे ॥ शुद्ध स्यादाद निजजाव जोगी जिके, तेह परजावने केम चाखे ॥ अ० ॥ ७

अर्थ.—वली सुमतिनाथ परमात्मा केहेवा ठे? जे परजणी कहेतां परवस्तु जणी माहारापणे संग्रहे नहीं, ते परवस्तु कोइ बीजाने आपे नहीं, परवस्तुने करे नहीं, परवस्तुने आदरे नहीं, परवस्तुने परिग्रह धनपणे राखे नहीं, ए

शुद्धव्यक्तो धर्म ठे, तथा शुद्ध कहेतां निर्दोष स्याद्वाद कहेतां अनंतधर्मात्मक निज कहेतां पोतानो, नाव कहेतां धर्म, अनंत ज्ञान दर्शनादिक, तेहना जे जोगी आस्वादी एटले स्वजोग्यना जे जोगी थया, ते परनाव जे राग द्वेषादिक अथवा पुजलवर्णादिक, तेहेने निष्पन्नपरमात्मा केम चाखे कहेतां आस्वादे? साटे परमात्मा ते परनावने चाखे नहीं, स्वरूपजोगीज होय ॥७॥ इति

ताहरी शुद्धता नास आश्चर्यथी, उपजे रुचि तेणें तत्त्व ईहें ॥ तत्त्व रंगी थयो दोषथी उन्नथो, दोषत्यागे ढलें तत्त्व लीहे ॥ अ० ॥ ७॥

अर्थः—हवे साधन धर्म कहे ठे. तिहां श्रीसुमतिनाथ पोतें मुक्त करी कृत कृत्य थया, ते परजीवनी मुक्तिना कर्ता नहीं, तो शा वास्ते स्तवो ठो? नमो ठो? त्यां कहे ठे, जे ताहरी कहेतां हे प्रभु! तुमारी शुद्धता, निःकर्मता, अनंत तगुणप्रगटता, तेहनूं जेवारें नासन कहेतां जाणपणुं थाय, ते जेम जेम गुणनी घोषणा करे, तेम तेम गुणनुं नासन थाय, तेथी आश्चर्यता उपजे, जे अहो प्रभुनुं ज्ञान! त्रण लोकगत षट्द्रव्य त्रण काल परावृत्ति सहित एक समयें जाणे, तेमज अहो प्रभुनुं दर्शन! अहो प्रभुनुं चारित्र! सकल पुजल अनोगी! अहो परमानंद! इत्यादिक आश्चर्यथी आश्चर्य उपजे, तेथी पोताने तेहवी परमात्मा दशा निपजाववानी रुचि उपजे, ईहा उपजे. पठी ते मोहूरुचि जीव विचारे जे केवारें महारो आत्मा कर्मरहित थाय? केवारें माहारो शुद्ध पारिणामिकनाव प्रगटे? केवारें माहारा गुण हुं जोग बुं? अने अनंता जीवोनी एठ जे पुजल तेने तजी पोतानो धर्म हुं केवारें जोगवीश? एहवी रुचि उपजे. पठी ते रुचिवंत जीव तत्त्वनी ईहा करतां काल गमाडे, ते जेम जेम तत्त्वनी ईहा करे, तेम तेम तत्त्वनो रंग प्रगटे, जेम जेम तत्त्वनो रंगी थाय, तेम तेम राग, द्वेष, अठार पापस्थानादि दोषथी उजगे, कहेतां निवृत्ते, तेम ढले कहेतां ते पणे परिणमे, तत्त्व लीहे, कहेतां तत्त्व मार्गें एटले स्वजावपरिणामी थाय. ए सर्व कार्य प्रभुप्रत्ये अवलंब्यां थाय ॥७॥

शुद्धमार्गें वध्यो साध्यसाधन सध्यो, स्वामिप्रतिबंधें
सत्ता आराधे ॥ आत्मनिष्पत्ति तेम साधना नवि
टके, वरु उत्सर्ग आत्म समाधि ॥ अ० ॥ ७॥

अर्थः—ए रीतें पारिणामिकपणे समखो ए आत्मा, शुद्ध मोक्षसाधनमा गें वध्यो साध्य जे पोतानो परमात्मजाव, तेहना साधननो उपाय सध्यो थको स्वामी जे श्री सुमति जिन, तेहने प्रतिबंधें केहेतां तेहना जेवो पोतानी सत्ता ठे तेने आराधे, कहेतां निपजावे, प्रभुजी जेवो सत्ता प्रगट करे, निःकर्मा निर्मल शुद्धानंद पद नोगवे, पठी आत्मा जेम जेम निष्पत्ति केहेतां निपजे तेम तेम साधना केहेतां कारणपणुं टके नहीं, एटले जेम कार्य निपजे, तेम कारणता टले, कार्यान्वयी कारण ठे, कारण कांइ वस्तुधर्म नथी, जे वस्तु कार्यने सन्मुख थाय, ते कारणपणे परिणमे, जेम कार्य निपजे, तेम तेनी कारणता ध्वंस पामे, एम आत्मसिद्धें साधनता नवि टके, जेवारें वस्तु कहेतां जीवपदार्थ, उत्सर्गरीतें संपूर्ण आत्मा पोतानी समाधि परमानंद पामे, तेवारें कारणता रहे नहीं, सिद्धपणे वस्तुनो मूलधर्म प्रगटे, तेवारें साधनपणुं रहे नहीं ॥ ए ॥ इति नवम गायार्थः ॥

माहारी शुद्ध सत्तातणी पूर्णता, तेहनो हेतु प्रभु
तुंही साचो ॥ देवचंडें स्तव्यो मुनि गुणें अनुभव्यो,
तत्त्वज्ञर्त्ते चविक सकलराच्यो ॥ अ० ॥ १० ॥

अर्थः—माटे हे प्रभुजी ! माहारी शुद्ध निर्मल आत्मसत्ता, तेहनी पूर्णता कहेतां संपूर्णता तेहनो हेतु केहेता निमित्त कारण हे प्रभु तुंहीज साचो गो, तमारा जेवा शुद्धदेवतुं निमित्त पाम्या विना माहारी निर्मल मोक्ष केम निपजे ? सर्व जीवनी एहीज परिणति ठे, जे निमित्तावलंबी थइ, उपादा नावलंबी थाय, देव जे चार निकायना, तेहमां चंडमासमान वडेरा तेणें स्तव्यो, तथा मुनिजे निर्ग्रंथ मोक्षानिलापी तेणें अनुभव्यो, तेहना गुणतुं आस्वादन कथुं, एहवो जे अरिहंत देव, तेनी तत्त्वरूप जे चक्ति, एटले वस्तुगत गुणनी बहुमानता, तेना उपर सर्वआत्मा अर्था जीवो तमें राचो, मग थाउ ॥ १० ॥ इति दशम गायार्थः ॥ इति श्री सुमतिजिन स्तवनं ॥

॥ अथ पष्ठ श्री पद्मप्रज्ञजिन स्तवनं ॥

॥ हुं तुज आगल शी कहुं केसरिया जाल ॥ ए देशी ॥
श्रीपद्मप्रज्ञ जिन गुणनिधि रे जाल, जगतारक

जगदीश रे ॥ वालेसर ॥ जिन उपगारथकी लहे
 रे लाल, नविजन सिद्धि जगीश रे ॥ वा० ॥ १ ॥
 तुऊ दरिसण मुऊ वाल्हो रे लाल, दरिसण शुद्ध प
 वित्त रे ॥ वा० ॥ दरिसण शब्द नयें करे रे लाल,
 संग्रह एवंनूत रे ॥ वा० ॥ तु० ॥ १ ॥ ए आंकणी ॥

अर्थः—हवे श्री पद्मप्रनजीना निमित्त कारणनी कारणता यथार्थरूपें सत्वे
 ठे. श्रीपद्मप्रन गुणना निधान ठे, जगतारक कहेतां जगत्नेविषे मोहार्थी जीव
 तेहना तारक ठे, गुणाधिक ठे, तेमाटे जगत्ना ईश कहेतां स्वामी वडेरा ठे,
 जिन उपगारथी लहे कहेतां पामे, नव्यजीव सिद्धि कहेतां मोहूरूप ज
 गीश कहेतां संपदा पामे, हे प्रभु ! ताहरा दर्शनमां कारणरूप ताहरो मुझ
 नुं जे देखवुं, ते उत्कृष्ट कारणरूपें ताहारुं दर्शन कहेतां शासन, उपादान
 कारणपणे दर्शन केतां सम्यक्त्व ते मुजने वाल्हो केतां इष्ट ठे, हे प्रभु ! ता
 हरुं दर्शन जे सम्यक्त्वतत्त्वरुचिरूप ते शुद्ध ठे, पवित्र ठे, जो आत्माने स्वरूप
 निर्धार, स्वरूप रुचिरूप प्रगटयो, तो आत्मा मोहमद्वधी रहित थाय, माटे
 परम पवित्र ठे ॥ उक्तं च ॥ सम्मत्तेणं सुद्धो, सच्चसु किञ्चो हवइ सिवहेऊ ॥
 संवरबुड्डी तह नि, उजरा य धम्ममूलं च सम्मत्तं ॥ १ ॥ मूलं दारं पइछाणं,
 आहारो जायणं निहि ॥ इसुक्कं साविधम्मस्स, सम्मत्तं परिकित्तियं ॥ २ ॥
 वली दर्शन कहेतां हे प्रभुजी ! ताहरुं देखवुं अथवा शुद्धश्रद्धा ते जे जी
 व, शब्दनयें करे, ते जीवनो जे संग्रहनय ते एवंनूत थाय. एटले जावार्थ
 ए ठे जे सर्वजीवसंग्रह नयें सिद्ध समान ठे, ते जेवारें पोताना सर्व आ
 वरणह्य करी संपूर्णसिद्ध थाय, तेवारें एवंनूतनय सिद्ध कहियें. ते माटे
 संग्रह ते एवंनूत थाय, इहां नयनुं स्वरूप संक्षेपें कहियें ठैयें. “ सत्ताग्राही
 संग्रहः ” वस्तुनी सत्ताने ग्रहे, ते संग्रहनय कहियें. अने वस्तुना नामपदनो जे
 अर्थ, तेपणे परिणम्यो, वेद्य संवेद्यपदें जावनिहेपें ते शब्दनय कहियें. वली
 सकलपर्यायपरिणामिकतारूप प्रगटपणे संपूर्ण वस्तु, ते एवंनूत नय कहियें.
 एटले ताहरुं दर्शन जे देखवुं, ते अरिहंत रूपें आस्वा
 दन सहित प्रभुतानुं अवलोकन
 चपलता, तथा उपयोग

नुं जोबुं, ते नैगमनय प्रभु दीठा. ३ वंदन, नमन, आशातना वर्जन पणे जे प्रभुमुडा तथा प्रभुना शरीरनुं देखनुं, ते व्यवहारनय प्रभु दीठा. ४ योग तथा विकल्परूप उपयोग प्रभुना गुणनो, अने सर्वइंदिये प्रभुने जोवे, स्तवे, एकाग्र करे, चपलता मटावे, तथा हर्षसहित प्रशस्तरागनी मुख्यताये जोवे स्तवे, ते ऋजुसूत्रनये प्रभु दीठा. ५ अंतरंग परिणाम परिणति चेत नानुं आकर्षण तथा श्रीवीतरागनी वीतरागताये योग सर्व प्रभुमुडा, तथा प्रभुनुं शरीर तिहां बलगा अंतरग आत्मसत्ता प्रगट करवारूप साध्यरुचि थयो थको प्रभुतानुं तत्त्वसंपदारूप अवलोकन ते शब्दनये प्रभुजी दीठा. ए रीते श्रीप्रभुजीने देखे, ते नियमा स्वसत्ता प्रगट करे, माटे ए निमित्त कारणरूप प्रभुदर्शन जाणवुं. एम सम्यक्लना पण नय करीने शब्दनये जे शुद्ध अक्षरूप समकित ते संसारी जीवनी सत्ता प्राग्जावनुं कारण ठे ॥ १ ॥ २ ॥

बीजे वृद्ध अनंतता रे लाल, पसरे चूजल योग रे ॥वा०॥ तिम मु
क आत्म संपदा रे लाल, प्रगटे प्रभु संयोग रे ॥वा०॥ तु० ॥ ३ ॥

अर्थः—हवे कारणकार्य जाव कहे ठे. जेम बीज होय तेमां अनंता वृद्ध उपजवानी ठती ठे, पण नू कहेतां माटीमां नाखे, तथा जल कहेतां पाणी सींचे, एवो संयोग मले, तेवारें ऊगे, एटले माटी तथा पाणीना संयोगें वधे, ए रीत ठे, तेम उपादानधर्म ते निमित्तकारण विना प्रगटे नहीं. ए रीते माहारी आत्मसंपदा यद्यपि सत्तारूपें ठती ठे पण जेवारें प्रभु श्रीवीतरा ग देव शुद्धस्वरूपीनो योग मले, तेवारें प्रगटे, एटले ते आलंबी तत्त्वने आ लंबने वर्ते, तो ते निपजे, एम महारे आत्माविषे सत्ता सर्व ठे पण श्री अरिहंत रूप निमित्त मले, तेवारें सिद्धि नीपजे ॥३॥ इति तृतीय गायार्थः॥

जगतजंतु कारज रुचि रे लाल, साधे उदये जाण रे ॥वा०॥ चिदानं
द सुविलासता रे लाल, बाधे जिनवर जाण रे ॥वा०॥ तु० ॥ ४ ॥

अर्थः—सर्व जगत्वासी जीव आहार, विषय, परिग्रह मेलववारूप का र्यना रुचि कहेतां अनिलापी ठे, एटले पोत पोताना कार्य करवा रूप परि णाम सर्व जीवोने ठे. पण सूर्य उद्योतरूप निमित्त पाम्या विना कार्य क री शके नहीं. सूर्य उद्योतरूप निमित्तकारण पामे, तेवारें सर्वलोक कार्य

करवा लागे, ए रीत प्रगट देखाय ठे, तेम माहारी आत्मा चिद् कहेतां ज्ञान, आनंद कहेतां अव्याबाधसुख अथवा सकलज्ञेय ज्ञायकता रूप जे ज्ञान तेहनो जे आनंद, तेने चिदानंद कहियें, तेनी सुविलासता कहेतां शुद्धपणे विलास एटले नोगवहुं, ते आत्मानंद नोगीपणुं ते यद्यपि सत्तानेविषे ठतुं ठे, तो पण जेवारें श्रीजिनराजनो वर कहेतां प्रधान अनुष्ठानदोष, तथा एकां त दोष, तथा अर्थापत्तिदोष रहित ध्यान करियें, तेवारें आत्मानंद प्रगटे, उ पादान ठे पण हे प्रभु! तमारा जेवुं निमित्त मजे प्रगट थाय. माटे माहा रे प्रभुसमान उपकारी कोइ नहीं, ते कारणें हे परमेश्वर! ताहरुं दर्शन मने वालुं ठे, जे अनंता नव नमतां न पान्यो ते जो मजे, तो माहरुं अंतरंगनुं अनंतुं अनंतुं अनंता कालनुं दरिइ जाय ॥ उक्तं च ॥ नूनं न मोहतिमिरावृतलोचनेन, पूर्वं विज्ञो सकृदपि प्रविलोकितोऽसि ॥ मर्माविधो विधुरयंति हि मामनर्थाः प्रोद्यतूप्रबंधगतयः कथमन्यथैते ॥ १ ॥ एटले प्र भुनुं दर्शन दुर्लभ ठे, ते तेहनी प्राप्तिना अर्थां जे जीव, तेने इष्ट होय ॥४॥ लब्धि सिद्ध मंत्राक्षरें रे लाल, उपजे साधक संग रे ॥वा०॥ सहज अध्यात्म तत्त्वता रे लाल, प्रगटे तत्त्वीरंग रे ॥ वा० ॥ तु० ॥ ५ ॥

अर्थः—वली दृष्टांत कहे ठे. जेम आकाशगमन प्रमुख लब्धियो तेनी जे सिद्धि ते विद्याशक्ति मंत्राक्षरमां ठे, पण ते तेहवो उत्तर साधक मजे, तेवा रें नीपजे, तेम सहज स्वनावरूप जे अध्यात्म कहेतां आत्माथो तन्मयप णे रही, जे स्याद्वादरूप ज्ञानदर्शनादिक आत्मिकपरिणतिरूप तत्त्वता, ते यद्यपि वस्तुधर्में आत्माने विषे ठती ठे, पण जेवारें निष्पन्नतत्त्वी शुद्ध नि र्मल, निरावरण, आत्मस्वरूपनोगी, आत्मरमणी, आत्माश्रयी. असंख्यात प्रदेश पुञ्जसंश्लेषरहित, एवा शुद्धदेवने आलंबनें एक रंग करे, तेवारें ज्ञाना वरणादि कर्मथी रहित निरावरणरूप प्रगट नावतुं ठतापणुं नीपजे ॥ ५ ॥

लोह धातु कांचन हुवे रे लाल, पारस फरसन पामि रे ॥वा०॥ प्रगटे अध्यात्मदशा रे लाल, व्यक्तगुणी गुणग्राम रे ॥ वा० ॥ तु० ॥ ६ ॥

अर्थः—बीजो दृष्टांत कहे ठे. लोहधातुमध्ये कांचन कहेतां सुवर्ण थवानी सत्ता ठे, तो पण पारस पाषाण प्रमुख बाह्य निमित्त पामिने पोतानुं सोना

पणुं लहे ठे. तेम जव्य जीवनी पण शुद्ध आत्मिकदशा यद्यपि सत्तारूपे ठे, पण व्यक्त कहेतां प्रगट कर्मावरण रहित जे गुणी अरिहंत तेहना गुणग्राम करतां, स्मरण करतां, आपणो आत्मा गुणानुयायी थई, संपूर्ण गुणीपणुं पामे, तेघारें सत्ता प्रगटे. इहां कोई पूठणे जे निमित्त विनाज सिद्धपणुं केम न पामे ? तेने उत्तर कहे ठे. जे आत्मा आनादिनो पुज्जरूप परनिमित्त पामीने बंधपद्धति करे ठे, ते जो पुज्जरूप परनिमित्त मूके, तो मुक्त थाय, ते पुज्जरूप परनिमित्त तो अरिहंतरूप शुद्ध निमित्तने अवलंब्या विना टले नहा. माटे श्री वीतरागदेवरूप शुद्ध निमित्त पामेथी, आपणुं तत्त्व प्रगटे॥६॥
 आत्मसिद्धि कारज ज्ञानी रे लाल, सहज नियामक हेतु रे ॥वा०॥ना
 मादिक जिनराजनां रे लाल, जवमागरमाहे सेतु रे ॥वा०॥तु०॥७॥

अर्थः—तेमाटे आत्मसिद्धिरूप जे कार्य, ते करवाने सहज अकृत्रिम नियामक केतां निर्धार, हेतु केतां कारण जे श्रीवीतराग देव तेने पामीने निश्चै जव्य जीवने मोक्षनीपजे, ए निश्चार थयो. नामादि केतां नामनिष्केपादि ते अरिहंत एहदुं नाम तेने श्रवणें, उच्चारणें. स्मरणे करी पण अनेक जीव गुणावलंबी थइ समकित प्रमुख गुण पामीने सिद्ध थया. तथा श्री अरिहंतनी स्थापना जे मुझा समतानी समुद्ध, विषयविकार रहित, अतिशयसंपन्न, एवी जिनस्थापना देखी योग थनें गुणीने अवलंबें स्वगुणावलंबी थइ अनेक जीव सिद्धि पाम्या, तथा श्रीपरम प्रभुनो इत्यनिष्केपो ते विचरतां शरीरधारी जिनराज, तेहना विहार उपदेश समवसरण देखी अज्ञतताने अवलंबी, गुणावलंबी थइ अनेक जीव स्वधर्मसंपदा वरी सिद्धि पाम्या तथा अरिहंतनो जावनिष्केपो ते अरिहंत इव्यना गुण जे केवलज्ञानादि तथा पर्याय ते अशुलघुतादि तेहनी अनंत परिणतिनुं जे जासन, अज्ञान तथा रमण केतां पोतानुं तत्त्व तेने अवलंबतां अनेक जीव मोक्षरूप लक्ष्मी पाम्या; माटे एश्री अरिहंतना जे नामादि चार निष्केपा ठे, ते जवरूप माहा समुद्धमध्ये सेतु केतां मोहोटी पाज समान ठे. माटे प्रभुना नामादि चार निष्केपाने अवलंबीने आत्मसिद्धि करवी ॥७॥ इति सप्तम गाथार्थः ॥

स्थंजन इंडिय चागनो रे लाल, रक्तवर्ण गुण राय रे ॥वा०॥ देव
 चंद्र वृद्धें स्तव्यो रे लाल, आप अवर्ण अकाय रे ॥वा०॥तु०॥७॥

अर्थः—वली श्रीपद्मप्रज्ञ स्वामीनुं रक्तवर्ण शरीर ते सामा जीवना इ
 द्रिय तथा योगनुं स्थंजन ठे, एटले इन्द्रियो वर्णादिकने अवलंबीने रहे
 माटे प्रभुजी राते वर्णे ठे, गुणगांजीर्थादिक तेहना राजा ठे, देव जे धर्म
 देव ते साधु, नरदेव ते चक्रवर्ती, नावदेव ते जवनपति प्रमुख, तेहमां चंद्रमा
 समान, वली इंद्र गणधरादिक तेहना वृंद कहेतां समूह, तेणे स्तव्या, पण
 प्रभु केहवा ठे ? अवरण ठे, अगंध, अरस, अफरस, एहवा अकाय ठे. शरीर
 रहित ठे, एटले नावकर्म, इव्यकर्म, नोकर्मरहित ठे. सकल पुजलातीत ठे,
 एहवा श्रीपद्मप्रज्ञ देव ते मने आधारजूत ठे, परमशरण ठे, एना निमित्तें परम
 पद नीपजे ॥७॥ इति अष्टम गार्थार्थः॥ इति षष्ठ पद्मप्रज्ञजिनस्तवनं संपूर्ण ॥

॥ अथ सप्तम श्री सुपार्श्वजिनस्तवनं ॥

हवे श्रीसुपार्श्व प्रभुने सहजधर्मरूप तत्त्व संपदापणे स्तवे ठे. जगत्ना
 जीव पुजलानंदी ठे, ते नवा पुजलने लेवे करी आनंद पामे ठे, पण ते पुज
 लसंयोगजन्यसुख, तथा दुःख, ते आत्महित नहीं विजाव ठे माटे. अने
 जे आत्मानुं सहज सुख ते आत्मधर्म ठे, एरीतें आगममध्ये उपदेश ठे, ते
 कहे ठे जे आत्माना अनंता गुण ठे, ते गुणगुणनुं सुख जुडं जुडं ठे, अने
 एक अव्याबाध सुखरूप आत्मधर्म जूदो ठे, एक एहवीव्याख्या ठे तथा आ
 त्माना ज्ञान दर्शनरूप गुण, ते मूलगुण ठे, अने वीर्यादिक सर्व ते गुणनी
 प्रवृत्तिरूप धर्म ठे. एक एवी पण व्याख्या ठे. अने १ ज्ञान, २ दर्शन,
 ३ चारित्र, ४ दान, ५ लाज, ६ जोग, ७ उपजोग. इत्यादिक अनंत गुण
 आत्माने विषे ठे, तथा विशेषावश्यकमांहे कहुं ठे.

हायिक सम्यक्त्व केवलज्ञान केवलदर्शन सिद्धत्वानि पुनः सिद्धावस्था
 यामपि नवेति । अन्ये तु दानादिलब्धिपञ्चकं चारित्रसिद्धस्यापीहंति त
 दावरणस्य तत्राप्यजावात् आवरणाऽजावेपि च तदसत्त्वे क्षीण मोहादिष्वपि
 तदसत्त्वप्रसंगात् ततस्तन्मते चारित्रादीनां सिद्धावस्थायामपि सद्भावःपुनस्त
 त्वार्थे पुनरप्यादिग्रहणं कुर्वन् ज्ञापयति ॥ अत्राऽनन्तधर्मात्मकतयाऽशक्याः
 प्रस्तारयितुं सर्वे धर्माः प्रतिपदमप्रवचनज्ञेन तु पुंसा यथा संजवमायोजनी
 याः क्रियावत्त्वं पर्यायोपयोगिता प्रदेशाष्टकनिश्चलता एवं प्रकाराः सन्ति श्रुयां

सः । अपि समुच्चये । एवं प्रकारा अनादिपारिणामिका नवन्ति जीवस्य नावाः । इहां जीवने विपे अनन्ता धर्म जुदा जुदा कह्या, तथा रत्नाकरावतारिकामध्ये सप्तजंग्यधिकारे । नन्वेकस्मिन् जीवादौ प्रतिवस्तुन्यनंतधर्मात्मकत्वेनानंतधर्म वत्त्वमेव । स्याद्दादरत्नाकरे । एकत्र वस्तुन्येकैकधर्मपर्यायानुयोगवशादविरो धेन व्यस्तयोः समस्तयोश्चविधिनिषेधयोः स्यात्कारांकितः सप्तधा वाक्प्रयोगः सप्तजंगीति । नन्वेकस्मिन् जीवादिवस्तुन्यनंताविधीयमाननिषिद्धयमानानाना धर्माः स्याद्दादीनां जवेयुः । वाच्येयता यत्तत्त्वाद्वाचकेयतायाः ततोविरुद्धैव सप्तजंगीति ब्रुवाणं निरस्यति । एकत्र वस्तुनि विधीयमाननिषिध्यमानानंतध र्माऽन्युपगमेनानंतजंगी प्रशांतैव सप्तजंगीति न चेतसि निषेधमिति अत्र हेतुमाह ॥ विधिनिषेधप्रकारापेक्षया प्रतिपर्यायवस्तुन्यनंतानामपि सप्तजं गीनामेव संज्ञवादिति तथाप्येकैकपर्यायमाश्रित्य विधिनिषेधविकल्पान्यां न्य स्तसमस्ताच्यां सप्तैव जंग्यः संज्ञवंति न पुनरनंतास्तत्कथमनंतजंगीप्रसंगा दिसंगतत्वं सप्तजंग्याः समुद्राव्यते कुतस्तस्तथैव जंगाः संज्ञवंतीत्यत्राहुः । प्रतिपर्यायं प्रतिपद्य तु पर्यनुयोगानां सप्तानामेव संज्ञवादिति अनंतधर्मापे क्षया सप्तजंगीनामानंत्यं यदा याति तदन्मितमेव ॥

एटले वस्तुविपे धर्म अनन्ता ठे । इहां कोइ कहे जे धर्म तथा गुणवस्तु जुद्धी ठे, ते अजाण ठे, केस के नाम जेइ अंशजेदपणुं तो शब्दादिक नय सर्व माने ठे, घटकुंजादिकोने विपे एक वस्तुना स्वमयीपर्यायमा पण नाम जेदे जेइ कहे ठे, ए रीतें गुणशब्द तथा धर्मशब्दो जेदार्थ ठे, पण विशेष रीतें गुण अने धर्म ए वेहु एकज ठे, श्रीविशेषावश्यके “जह सो विसेस थ म्मो, चैयण तह मया किरिया” इहां चेतनागुणने धर्म कही बोलाव्यो ठे.

वली जाष्यने विपे । आह ननु गुणस्वभावयोर्नेदएव तदनेदनिबंधनधर्मने दानावात् ॥ इत्यादि ॥ हवे जेइ गुणना जांखीजें, तिहां अस्तिकता लहि यें जी ॥ ए पाठ इव्यगुणपर्यायना रासमां यशोविजयजी उपाध्यायें पण अस्तिकता धर्मने गुण कही बोलाव्यो ठे. वली सि-हांतमां पण उपयोगादि क अव्याबाध तथा अवन्येआदिक अनेक गुण कह्या ठे, तथा तत्त्वार्थमां मुक्त आत्मा निष्क्रियः तथा ह्याधिकतम्यक्त्ववीर्यसिद्धत्वदर्शनज्ञानैरात्यंति कै संयुक्तोनिर्द्वेनापि सुखेन तथाऽस्तिकायत्वगुणवत्त्वानादित्वासंख्येधप्र देशवत्त्वनित्यत्वादयः संत्येव जीवस्य.

यद्यपि जगवती सूत्रमां सिद्धने अवीर्या तथा अचारित्रीया कह्या ठे, तेतो करणरूप चलवीर्यनी अपेक्षार्ये कह्या, पण तेहीज श्रीअनुयोगद्वार मां कायिकलब्धि अधिकारें तथा पन्नवणासूत्रमां वीर्य ते जीवलक्षण ठे, एम कहुं ठे. तथा चारित्र प्रवृत्तिरूपनी ना ठे, पण स्थिरतारूपचारित्र ते तो जीवतुं स्वलक्षण ठे, ते उत्तराध्ययनना अठ्यावीशमा अध्ययनशी जोवुं, तथा वसुदेवहिंदमध्ये, वली श्रीपालचरित्रमध्ये सिद्धस्तुति अधिकारें क हुं ठे ॥ गाथा ॥ जे एंत गुणा डगुणा, इगतीस गुणा य अह्व अठ गुणा ॥ सिद्धाएंत चउक्का, ते सिद्धा दिंतु मे सिद्धि ॥ १ ॥ तथा बृहत्कल्पनो ष्ये ॥ इवेण जीवद्वं, संखातीतपदे समोगाठं ॥ काले अणाइणहणा, जावेणाणाश्या एंता ॥ १ ॥

एम इव्याणव तथा आत्तमीमांसादिक अनेक ग्रंथोमां कहुं ठे, माटे अ त्मानी जेवारें नेदव्याख्या करियें, तेवारें गुण अनंता, एक एक गुणने वि षे अविजाग अनंता, एक एक अविजागने विषे अनंता पर्याय, ए कम्मपयडी ने विषे व्याख्या देखाय ठे. अने तेज अविजाग तथा पर्यायतुं एकपणुं प ण श्रीजगवतीनी टीकामां देखाय ठे. अने संक्षेप व्याख्यायें गुणपर्याय बे हुने एक पर्यायास्तिक कही बोलाच्या ठे, एम मतिविचम टालीने श्रद्धा राखवी. इहां श्रीअरिहंत इव्यने विशेषें ओलखाववा निमित्तें गुणगुणनी जुदी जुदी व्याख्या जणाववा माटे तथा पोतानी सत्तानी रुचि प्रगट करवा माटे गुण गुणनो जुदो जुदो धर्म कही स्तवना करियें ठैयें. ए प्रशस्ति अई.

॥ हो सुंदर तप सरिखुं जग कोइ नहीं ॥ ए देशी ॥

श्री सुपास आनंदमे, गुण अनंतनो कंद हो ॥ जिन जी ॥

ज्ञानानंदें पूरणो, पवित्र चारित्रानंद हो ॥ जि० ॥ श्री० ॥ १ ॥

अर्थः—श्री सुपार्श्वप्रभु आनंदमयी ठे. शुद्धआनंद ते एने विषे ठे, जेमांहे परनो नेल नशी, स्वरूप सुख ठे, वली सुपार्श्वप्रभु केहवा ठे? के गुण जे सहजावी अथवा 'इव्याश्रिता निर्गुणागुणा' एटले इव्य जे समुदाय तेहने आश्रि रह्या ते गुण, पण तेमां अन्य गुणपणुं नहीं, गुणमध्ये तो पर्याय ठे. ॥ सवे सपङ्कवा गुणा इति कल्पनाष्यवचनात् ॥ तथा अपङ्कवे जाणणा नडि इति आवश्यकनिर्गुक्तिवचनात् ॥ माटे गुणने विषे पर्याय ठे, पण गुणने विषे

अन्य गुण नहीं, श्रीनयचक्रमां कहे ठे, जे गुणने विपे अन्यगुण पणुं होय तो गुण ते इव्यपणुं पामे, तेमाटे गुण ते निर्गुण ठे, एटले सुपास प्रचुरूप इव्य ठे, ते ज्ञानादिक अनंत गुणनो कंद ठे एटले मूल ठे. तिहां ज्ञान जे प्रात्मानो विशेषावबोधरूप सकल विशेष धर्म गुणपर्याय, तेहनी अनंती ररिणति तेहनो ज्ञायक नित्यानित्यादिक अनंत धर्मनुं ज्ञायकत्व, वेत्तत्व, अगुरुलघुत्व, अनंतपर्यायनो पिंम, ते ज्ञानगुण ते लोकालोक सकल प्रत्य करूप सर्वप्रदेशनिरावरणरूप तेहने आनंदें करी पावनो कहेतां पवित्र ठे, पूर्ण ठे. वली कपाय तथा पुज्ज फल आशारूप दोपरहित एवुं स्वरूप स्थिरतारूप जे चारित्र, अनंतपर्यायात्मक, अकपायता, अवेदता, असंगता, अरमरुमा, परममार्दव, परमआर्यव, परमनिर्लोचनतारूप, स्वरूप एकत्वरूप वारित्रधर्म, असंख्यातप्रदेशों व्यापकपणे रह्यो ठे, तेहनो आनंद, हे श्रीसु पास प्रचु! ताहारे विपे ठे, एटले चारित्रानंदमयी ठो, ते माटे पवित्र निर्मल ठो ॥ १ ॥ इति प्रथम गाथार्थः ॥

संरक्षण विण नाथ ठो, ज्व्य विना धनवंत हो ॥ जि० ॥ कर्त्ता पद किरिया विना, संत अजेय अनंत हो ॥ जि० ॥ श्री० ॥ २ ॥

अर्थः—वली हें प्रचु! तमें संरक्षण विना नाथ कहेतां धणी ठो, एटले को ई अन्य जीवनी तथा अन्यइव्यनी रखवाली करता नहीं, केम जे संरक्षण पणुं करवुं, ए तमारो धर्म नहीं, माटे कोईना तमें रक्षक नहीं, पण शरण त्राण आधाररूप ठो, मोक्षना हेतु ठो, तेथी नाथ ठो. वली इव्य जे धन, कंचन, परिजन, गण, मंदिरादि, सर्व परिग्रह रहित ठो. तो पण ज्ञानादि स्वगुण पर्यायरूप अनंतुं धन, श्रीप्रचुनी पासें ठे, माटे धनवंत ठो, वली हे प्रचु! तमारो विपे कर्त्ता पद, कहेतां कर्त्ता पणुं ठे, पण गमन परिसर्पणादिक क्रिया विना कर्त्ता ठो, एटले बीजाने कर्त्तापणुं ते क्रियाय की होय ठे, अने तमें तो अक्रिय ठतां गमनपरिसर्पणादिक क्रिया विना पण कर्त्ता ठो, मुक्तआत्मानिःक्रिय. एम तत्त्वार्थटीकामां कह्युं ठे. वली हे प्रचुजी! तमें संत ठो, उत्तम ठो, तप्तपरिणाम रहित ठो, अजेय कहेतां रागद्वेष परीतह वैरीए करी अजेय ठो, वली कोई कालें विणसो नहीं, माटे अनंत ठो, अथवा अनंतपर्याय माटे अनंत ठो ॥ २ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

तेज सुख जाणवुं. वली निर्द्वैद कहेतां जेमांहे अन्य जीव तथा अजीव इ व्यनो संयोग नहीं, एटले परवस्तुनो नेल नथी. कदापि परवस्तुनुं कारण पामीने उपनुं होय? तिहां कहे ठे. जे ते सिद्धसुख कहेवुं ठे, के अन्य केतां बीजा इव्यनुं हेतुपणुं जेमां नथी. वली पीन केतां पुष्ट ठे, प्रबल ठे, माटे श्रीसुपार्श्वजिननुं जे आत्मिक सुख ते माहानंद ठे ॥ ५ ॥ इति पंचम० ॥

एक प्रदेशों ताहरे, अव्याबाध समाय हो ॥ जि० ॥ तसु पर्याय
अविनागता, सर्वाकाश न माय हो ॥ जि० ॥ श्री० ॥ ६ ॥

अर्थः—वली हे प्रभु! तमारा आत्माना एक प्रदेशने विषे अनंत गुण, अनंत पर्याय ठे, तेमांहे हे प्रभुजी! ताहारे एकप्रदेशों जे अव्याबाध गुण समाइ रह्यो ठे, ते अनंतो ठे, ते अव्याबाध सुखना पर्याय तेना अविनाग ते केवलीनी बुद्धियें जेहना एक खंमना बे खंम न थाय, तेने अविनाग कहियें, ते अविनाग लोक तथा अलोकाकाशना एकेका प्रदेशों एकेको सुखनो अविनाग राखियें, तो पण सर्वाकाश कहेतां लोक अलोक रूप सर्व आकाशमां समाय नहीं, एटले आकाशना प्रदेशथी पण तमारे एकप्रदेशों रह्युं जे अव्याबाध सुख, तेना अविनाग अनंत गुणा ठे ॥ अतः ॥ स्वित्ताउ जावधम्मा अणंतगुणा ॥ इति ॥ सदा क्षेत्रधर्मथी जावधर्म अनंत गुणा ठे ॥ ६ ॥ इति ॥

एम अनंत गुणनो धणी, गुण गुणनो आनंद हो ॥ जि० ॥ जोग
रमण आस्वादयुत, प्रभु तुं परमानंद हो ॥ जि० ॥ श्री० ॥ ७ ॥

अर्थः—एम केतां ए रीतें हे प्रभुजी! तमें अनंत गुणना धणी ठो, ज्ञान, दर्शन, चारित्र, वीर्य, अव्याबाध, अमूर्त्तता, अगुरुलघु, दान, लान, जोग, उपजोग, कर्त्ता, जोक्ता, पारिणामिकता, अचल, अविनाशी, अनंत, अज, अनाश्रयी, अशरीरी, अणाहारी, अयोगी, अलेशी, अवेदी, अकषायी, असंख्यप्रदेशी, अचल, अक्रिय, शुद्धसत्ताप्राग्जावरूप, नित्य, अनित्य, एक, अनेक, सत्, असत्, जेद, अजेद, नव्यत्व, अनव्यत्व, सामान्य, विशेष. इत्यादि अनंत गुण पर्यायरूप धर्मना धणी ठो. ते गुण गुणनो जुदो जुदो आनंद ठे, तिहां दृष्टांत कहे ठे. जेम संसारी जीवने धननुं सुख निन्न ठे, रूपनुं सुख निन्न, नोजननुं सुख निन्न, देखवानुं सुख निन्न, स्थानकनुं

सुख निन्न ठे, तेम सिद्ध आत्माने पण गुण गुणतुं सुख निन्न निन्न ठे, तेथी अनंतो अनंत रीतें आनंद ठे, एटला सर्व गुणनो आनंद ठे, ते सर्वनो जोग पण ठे, केम के जोगव्या विना आनंद यतो नथी, एटले अनंता गुण ना आनंदनो जोग अनंतो ठे, तेमज ते सर्व गुणने विपे अनंतुं रमण पण ठे, तेम अनंतो आस्वाद पण ठे, केम के अनंता गुणने आस्वादीने जोगी यथो यको आनंदने विलसे ठे, माटे अनंतो आस्वाद पण ठे, तेथी हे प्रभु ! तमें परमानंद ठो. इहां गुणगुणीनो अनेद उपचार बोलाव्यो, जे परमानंदमयी तेहीज परमानंद, एहवा परम देव ठो ॥७॥ इति सप्तम गाथार्थः ॥

अव्यावाध रुचि छई, साधे अव्यावाध हो ॥ जि० ॥ देवचंद्र
पद ते लहे, परमानंद समाध हो ॥ जि० ॥ श्री० ॥ ८ ॥

अर्थः—एहवा परमानंदरूप अव्यावाध सुख श्रीपरमात्मप्रभुने विपे ठे, ते में निर्धार करयो, तेवारें जाणुं के जेवुं अव्यावाध सुख श्री सुपार्श्व प्रभुने विपे ठे, एहबुंज सुख माहारे विपे पण ठे, एहबुं जाणपणुं प्रगटयुं, तेथी नव्य जीवने उपयोग आव्यो, जे हुं पण ज्ञानादि अनंत गुणी हुं, हवे माहारो शुद्धानंद जोग केवारें प्रगटे? एहवा उपयोगें जे जीव ज्येष्ठ महिनामां जेम वपैयो तृपातुर यइने वरसादने अजिलापें वरते, तेनी परें जे जीव, अव्यावाध सुखनो रुचि अजिलापी यइने पुज्जसंयोगजन्य जे सुख तेतो विपनरूप समान आत्मस्वरूपनां घातक जाणीने तेथी उज्जयो यको एक आत्मानंद केवारें प्रगटे? एवो यको वत्ते, पठी तेहना साधक जे मुनिराज तेनां चरण सेवतां उदासीन यइने साधे, केतां निपजावे, आत्मिक अव्यावाध सुख प्रत्यें. एटले उत्तम जीव स्याद्वाद आगम श्रवण करी, पांच आश्रवथी विरमी शुद्धसंयमी यइ, देहनिस्पृही यको मोहने साधे ॥ उक्तं च ॥ यतः ॥ पंचासह विरक्ता, विसय विञ्जिता समाहि संपत्ता ॥ राग दोष विमुक्ता, मुणियो साहंति परमहं ॥ १ ॥ आउस्त खीणमाण, सुष्पाणवियोगेवि जे समाहिपया ॥ सावय दडूवयावि हु, मुणियो साहंति परमहं ॥ २ ॥ एहवा मुनिराज त्रिकाल विपयना थवांठरु, तत्त्वगवेषी, तत्त्वरसिया, तत्त्वानंद रुचि, पोतानुं तत्त्व, अनादिनुं कर्मसंगें दबाणुं ते प्रगट करवा माटे सकल पुज्जजावथी विरक्त यइने जे आत्मा निपजावे ठे, ते जीव, निमित्तावलंब

नी यद् स्वरूपावलंबन करतां स्वरूपमध्ये एकत्व पामीने रूपकश्रेणि आरोहण करी घनघाति कर्म स्वपावीने सयोगी केवली यद्, पढी शैलेशीकरण करी निःकर्मा यद्ने देव जे धर्मदेव मुनिराज, तेमांहे चंद्रमा समान एहवुं अरिहंत पद तेने ते जीव पामे, जेमां परमानंदनी समाधि ठे, अने सकर्मारूप अवस्था ते महाव्याधि ठे, माटे निरावरण निःकर्मावस्था ते परम समाधिरूप ठे, ते अवस्था श्रीसुपार्श्व परमात्माने अवलंबतां जीव पामे, माटे श्रीसुपार्श्व प्रभुनी सदा सेवना करवी. एहीज आधार, त्राण, शरण ठे ॥ ७ ॥

॥ अथ अष्टम श्री चंद्रप्रज्ञजिनस्तवनं ॥

॥ श्री श्रेयांस जिन अंतरजामी ॥ ए देशी ॥

श्रीचंद्रप्रज्ञ जिनपद सेवा, हेवार्ये जे हलिया जी ॥ आत्मगुण अनुभवथी मलिया, ते नवज्ञयथी टलिया जी ॥ श्री०॥१ ॥

अर्थः—हवे श्रीचंद्रप्रज्ञ जगवान्नी स्तवना कहे ठे. अने सेवना पण उलखावे ठे, ते श्रीचंद्रप्रज्ञनामा आठमा प्रभुनी पद केतां चरणनी सेवा अथवा अरिहंत पदनी सेवना तेहनी जे हेवा केतां चाल रीत, तेहमां जे हलिया केतां तेवी टेवे पड्या ठे, तेहने प्रभुसेवन विना काल जाय नहीं, जेहने असंख्यात प्रदेशों श्रीप्रभु परमात्मा परमपूज्यनुं आराध्यपणुं ठे, ते जीव आत्मा चेतनालक्षण असंख्यात प्रदेशों स्वधर्मना कर्ता, स्वधर्मना चोक्ता, पोताना गुण ज्ञानदर्शनादिक, तेहनो अनुभव केतां जोगवबुं, तेहथी मलिया ठे, एटले आत्मगुणजोगी थया ठे, तेज जीव नव केतां चार गतिरूप संसार तेहनो जे नय, जन्म मरण स्वरूपरोधक कर्माधीनतारूप, तेहथी टलिया ठे, एटले यथार्थ रीतें जे परमात्माने सेवे, ते अवश्य असंसारी थाय. तेमाटे टलवा योग्य थया ते टलयाः ए न्यायें, हर्षनुं वचन ठे, जो कारण मळे, तो कार्य नीपजे. तेम उत्तम जीव अरिहंत सेवन परिणम्या प्रभु मलियाना हर्षें संसार समुद्ने गोपदसमान माने ठे ॥१॥ इति प्रथम०॥

अव्यसेव वंदन नमनादिक, अर्चन वली गुणग्रामो जी ॥ नाव अज्ञेद थावानी ईहा, परजावें निःकामो जी ॥ श्री० ॥ १ ॥

अर्थ ॥ ते सेवना चार प्रकारनी ठे. १ नामसेवना, २ स्थापनासेवना,

३ इव्यसेवना, ४ जावसेवना. तेमां नाम तथा स्थापना, ए वे सेवना तो सु गम ठे, अने इव्य निक्षेपाना वे चेद ठे. एक आगमथी इव्यनिक्षेपो, अने बीजो नोआगमथी इव्यनिक्षेपो, तिहां जे आगमथी इव्यनिक्षेपो, तेतो जे सेवनापदनो अर्थे विधि जाणे, पण ते कालें ते अर्थेनो उपयोग नथी, ते आगमथी इव्यनिक्षेपो कहियें । अणुवत्तंगो दवं । इति अनुयोग वारवचनात् हवे बीजो नोआगमथी इव्यनिक्षेपो, तेहना वली त्रण चेद ठे. एक ज्ञशरीर, बीजुं नव्यशरीर, त्रीजुं तद्व्यतिरिक्त शरीर. तिहां जे जे सेवना ना वरूपें परिणम्या हता, पण प्राणमुक्त थया, तेहनां शरीर, ते ज्ञशरीर इव्य निक्षेपे ठे, ए पहेलो चेद. तथा जे जीव ह्मणां तो सेवनापणे परिणम्या नथी, पण अनागत कालें जावसेवनापणे परिणमज्ञे, ते नव्यशरीर इव्यनिक्षेपो कहियें, ए सर्व इव्यनिक्षेपो ते नैगमनयने मत्तें ठे, ते बीजो चेद. तथा जे सेवनानी प्रवृत्ति अंतरंग जावसेवनाने कारणपणे वरते, ते तद्व्यतिरिक्त इव्यनिक्षेपे सेवना कहियें, ए बीजो चेद कह्यो.

तेमांहे जे योगनी वदन नमनादिक प्रवृत्ति, ते व्यवहारनयें इव्यसेवना. अने जे अंतरंग विकल्पें बहुमानादिक, ते ऋजुसूत्रनयें इव्यसेवना. ए रीते इव्यसेवनानुं स्वरूप कह्युं, एटले जे अरिहंतना चार निक्षेपरूप कारण वृ ष्टिगोचर, श्रवणगोचर, स्मरणगोचरपणुं पामीने जे जीव वंदन, करजोडन, नमन, मस्तक नमावबुं, इत्यादिक अन्नुष्ठान अंजलि, आधीनतादिकरण, चंदन पुष्पादिकें करीने, अर्चन, वली गुणग्राम जे मुखथी मधुर ध्वनिये गुण कहेवा, ते इव्यसेवा जाणवी, अने जे आत्मा संसार परादमुख अरिहंतना गुणनुं अत्यंत बहुमान, असंख्यात प्रदेशें अरिहंतनी अरिहंततानुं आश्र यं, अनुत्तता, तथा अरिहंतनिमित्तना विरहें अहमता, अने अरिहंत ईहा रूप परिणाम तेथी अनेदपणे थवानी जावपणे निपजाववानी ईहा, ते इव्य सेवा लेखे ठे, परंतु जावरुचिपणा विना इव्यप्रवृत्ति ते वाजलीजा समान ठे, तेमाटे इहां कह्यो जे जाव तेथी अनेद थवानी ईहा सहित जे सेवा ते इव्यसेवा जाणवी, इव्यप्रवृत्ति विना एकजा जावधर्मने पण तत्त्वार्थटीका मां आचार्यें साधन कलु ठे. तथा सम्मतिथये । चरण करण प्यहाणा, सतसमय परसमय मुक्कवावारा ॥ चरणकरणस्त सार, नञि य सुई न चा पांति ॥ १ ॥ नाणाहि उवरतरं, हीणोवि दु पवयणं पनावंतो ॥ नयडुक

रं करंतो, सुदुवि अप्पागमो पुरिसो ॥ ३ ॥ इत्यादिक वचनें जावधर्म ते सुख्य ठे. इव्य विना पण जाव ते गुणकारी ठे, पण जाव साध्यरुचि विना एकलुं इव्य ते कामनुं नथी, ए परंपरा ठे. वली परजाव जे आत्मधर्मथी अन्य पुण्यबंध शुचकर्मनो विपाक तेहनी कामना अनिलाषा विना जे इव्य सेवना, ते कामनी जाणवी ॥ ३ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

जावसेव अपवादें नैगम, प्रचुगुणने संकल्पें जी ॥ संग्रह
सत्ता तुल्यारोपें, जेदाजेद विकल्पें जी ॥ श्री० ॥ ३ ॥

अर्थ ॥ हवे जावनिहेपाना बे जेदं ठे, ते कहे ठे. एक आगम जावनिहेपो, बीजो नोआगम जावनिहेपो. तिहां जावसेवनाना पदना अर्थने जाणतो थको तेवा उपयोगें प्रवृत्ते, ते पुरुषने आगमथी जावसेवना कहिएं, ए आधाराधेयनो अजेद ग्रही, निहेपो कस्यो, तथा जे जीव जावसेवना यें परिणम्या, तेहनी जक्ति, साधना, परिणति, ते नोआगमथी जावसेवना कहियें. इहां मूल वस्तुधर्म विचारतां आत्मइव्यने विषे सेव्यसेवक जाव नथी, सत्तायें सर्वइव्य समान ठे, अने कोइ इव्य कोईनो धर्म जेतां तथा देतां नथी, पण जे संसारी जीव ते अनादिनो अठार पापस्थानकें परिणम्यो, विजावजावितथको कर्ममथी अईने, संसारी पुजलनो निखारी तत्व नो चूक्यो, मोहने बंदीखाने दुःखमथी थयो ठे, ते जेवारें स्वरूपने पामे, तेवारें सिद्ध परमेश्वर थाय. तेतो श्री अरिहंत निःकर्मा तत्त्वजोगीने पूज्य पणे अविलंबतां नीपजे, माटे स्वकार्य करवाने जे परमात्मा निष्पन्न सिद्ध तेहने निमित्त कारणपणे अवलंबीने अंतरंगपरिणतिथी सेवे, ते जिहां सुधी एनी शुद्धसत्ता संपूर्ण पदें न थाय, तिहां सुधी ए सेवक अने संपूर्ण सुधानंदमथी थया, ते सेव्य जाणवा, ए निमित्तावलंबी सेवा, ते अपवाद सेवा, अने ते सेवा करतां पोतानुं साध्य निपजाववुं, ते उत्सर्ग सेवा कहियें ॥ उक्तं च ॥ उक्तोसो उस्सग्गो, जस्स संपुस्सु ममलसप्पावो ॥ अववाउ तस्साहण, तवुद्धिकरो अणोगविहो ॥ इति ॥ १ ॥

जे जेहनो उत्कृष्टो संपूर्ण निर्मल निर्दोषस्वजाव थयो, जेथी आगल बीजी अवस्था कांहीं नही, ते उत्सर्ग कहियें, अने ए उत्सर्गने निपजाववा माटे कारणरूप जे मार्ग अंगीकार करवो, ते अपवाद कहियें. इहां सेवा

मध्ये जे आत्मसाधन थयुं, ते उल्कृष्ट अने ते आत्मसाधन निपजाववा ने जे कारण अविजलंब्यां जोडूं, ते सर्व अपवादें जाणवुं. तेमां अरिहंत नी सेवना ते आत्मसाधननुं कारण ठे, तेथी ए अपवाद सेवना ठे, ते सात नयें करी सात चेदें ठे, ते सात नयनुं संक्षेपे स्वरूप बतावे ठे.

१ अनेके गमाः संकल्पारोपांशाश्रयाद्या यत्र स नैगमः । जिहां अनेक नामादिक गमा ग्रहवाये तथा संकल्पे, आरोपे, अने अंशें पण वस्तुने माने, ते नैगमनय कहिये.

२ संगृह्णाति वस्तुसत्तात्मकं सामान्यं स संग्रहः । जे सर्वने संग्रहे, सर्वनुं ग्रहण करे, वस्तुनी ठती सामान्यपणे ग्रहे. ते संग्रहनय कहियें.

३ संग्रहगृहीतं अर्थविशेषेण विजजतीति व्यवहारः । संग्रहनयें ग्रहं जे सामान्य, तेहने अंश अंगनेदें जूडं जूडं वेहेंचे, ते व्यवहारनय कहियें.

४ ऋजु अतीतानागतवक्रत्वपरिहारेण ऋजु सरलं वर्तमानं सूत्रयतीति ऋजुसूत्रः । जे ऋजु सरल वर्तमान अवस्थानें ग्रहे, अतीत अनागत नी वक्तव्यताने लेखे नहिं, ते ऋजुसूत्रनय कहियें.

५ शब्दार्थरूपं तत्त्वधर्मरूपपरिणतिः इति शब्दः । प्रकृति प्रत्ययादिक व्याकरण व्युत्पत्तिं सिद्ध थयेलो शब्द, तेहमां जे पर्यायार्थ बोले, ते पणे परिणमे, वस्तुने वस्तु माने. तत्त्वार्थवृत्तौ शब्दवशादर्थप्रतिपत्तिरिति शब्दनयश्च शब्दानुरूपं अर्थमिहति । ते शब्दनय कहियें.

६ सम्यक् प्रकारेणार्थपर्यायवचनपर्यायताः सकलनिन्न वचन निन्ननिन्नार्थत्वेन तत्समुदाययुक्ते ग्राहक इति समनिरूढनयः । जे वस्तुना विद्यमान पर्याय तथा जे नामना यावत् वचनपर्याय ठे, ते सर्व शब्दें निन्न ठे. यथा घट कुंच इत्यादि. जे शब्दे निन्न तेहनो अर्थ पण तदनावरूपपणे निन्न ठे, ते सर्व वचनपर्यायरूपपरिणमती वस्तुने वस्तुपणे ग्रहे, ते समनिरूढनय कहियें.

७ सर्व अर्थपर्यायें स्वक्रियाकार्यपूर्णत्वेन एवं यथार्थतया ज्ञतः एवं ज्ञतः ॥ सर्व अर्थपर्याय अनंता ते स्वधर्में संपूर्ण पोतानी क्रिया कार्यपूर्ण जे वस्तुनो धर्म ठे, ते तेम संपूर्णपणे थयो, ते एवंज्ञत नय कहिये.

इहा श्रीजिनचण्डगणिकृमाश्रमणैः १ नैगम, २ संग्रह, ३ व्यवहार, ४ ऋजुसूत्र. ए चार नयने इव्यार्थिकपणे इव्यनिक्षेपे मान्या ठे, अने शब्दादिक त्रण

नना प्रथम पायाने अंतें आव्यो, परमनिर्मलजाव वख्यो, ते वेजाएं जेटली आत्मगुणनी साधना करतां योगवीर्यनी सहायें साधकता आय, ते सर्व अपवादें ठे, अने उत्सर्गमार्गे तो योगधर्म पण आत्माने तजवा योग्य ठे, ते पण तेकालें साधनारूप ठे, तेमाटे इहां कारणिक ग्रह्यो, पण स्वरूपमध्ये नहीं. अने जेटलुं कारणरूप जहियें, ते सर्व अपवाद ठे, माटे दशमे गुणठाणे समजिरूढनयें अपवाद जावसेवना ठे, ए पण साधकनां आसन ठे.

७ जेवारें शुक्लध्यानने बीजे पाये एकत्ववितर्क अप्रविचाररूपें चडयो जावमुनिपणानी निर्विकल्प समाधि वख्यो, स्वरूपएकत्वे परिणम्यो, तेवारें साधनानुं पूर्णपणुं थयुं. ते माटे एवंजूनतनय सेवना थइ. तो कोइ पूठे जे अयोगी गुणठाणा सुधी साधना ठे, तो इहां ह्रीणमोहगुणठाणे सेवनानो ए वंजूनत केम कहो ठो ? तेने उत्तर कहे ठे. जे अयोगी सुधी तो उत्सर्गसाधना ठे, अने इहां तो अपवादसाधनानो अधिकार ठे, तेशी अपवादसाधना इहां पूरी थइ. वली कोइ पूठे जे अमम निर्मोह अवस्थामां शुं अपवादपणुं ठे ? तेहने उत्तर. जे शुक्ल ध्याननो बीजो पायो पण हजी सेवनानुं एक आत्मधर्म राखवुं, ते प्रयोग ठे. हजी संयोगवीर्य उदैकानुगतनुं सहाय ठे, तथा श्रुतज्ञाननुं आलंबन ठे: अने ह्योपशमी श्रुत ते उत्कृष्ट उत्सर्गे मूल आत्मिक वस्तुधर्म नथी अने तेहनुं आलंबन ठे. तिहां सुधी अपवाद ठे. ते माटे निर्मोही बारमे गुणस्थानके एवंजूनतनयें अपवादें जावसेवा जाणवी. ए अपवाद जाव सेवनाना सात नयें करी सात जेद कह्या ॥५॥ इति पंचमण॥

उत्सर्गे समकितगुण प्रगटयो, नैगमप्रभुता अंशें जी ॥ संग्र

ह आत्म सत्तालंबी, मुनिपद जाव प्रशंसें जी ॥ श्रीण॥ ६ ॥

अर्थ:- हवे उत्सर्गमार्गे जावसेनाना सात नयें करी सात जेद कहे ठे. इहां जेटलुं आत्मधर्मरूप स्वकार्य नीपजे ठे, ते उत्सर्गसेवा कहियें, एटले करवा योग्य जे कार्य ते उत्कृष्ट करवुं, पण तेमां जेटली ऊणता होय, तेमाटे नयफलाववा जोइयें, ते फलावी देखाडे ठे.

१ जेवारें आत्मानो शंकादिपांच अतिचार रहित ह्यायिक आत्मिक तत्व निर्धाररूप शुद्धसमकितरूप गुण प्रगटयो, तेवारें ए साधकआत्मानो एक अंशें प्रभुतानो गुण प्रगटयो, तेशी आत्मानुं एक अंशें कार्य थयुं, तेमाटे नैग

मनय उत्सर्गनावसेवा थइ. इहांकोऽपूठयो जे गुण निपन्यो तेने सेवा केम कहो ठो? तेने उत्तर. जे तन्मयपणु थइ रेहडुं एज सेवनानो अर्थ ठे. ते इहां तन्मयपणुं थयुं ठे, अथवा जो पण गुण तो प्रगटयो पण हजी आत्माना अनंतता गुणनो साधक ठे माटे अने सेवना कही ठे. जेटलुं उपादानकारण पणुं तेटलुं उत्सर्गसाधन ठे, तेमाटे एने उत्सर्गनावसेवा गवेयी ठे, उक्तं च ॥ आत्ममीमांसायां ॥ उवयाणं उत्सर्गो । निमित्तमववाय सुद्धदेवोत्ति ॥ ए टीकामध्यं ठे, तेथी उपादाननिष्पत्ति ते उत्सर्ग सेवा जाणवी. इहां आत्माना अनंत गुण ठे, तेमांथी एक समकित गुण प्रगटयो, ते आत्मानो एक अंश प्रगटयो, तेथीज ए नैगमनयें उत्सर्ग नावसेवा थइ, अने एहीज उत्सर्ग आत्मगुणप्रच्युता पण प्रगटी.

२ जेवारें ते नावमुनियें यद्यपि पोतानी आत्मसत्ता आवरी ठे, तो पण जें वती हती तेने निर्धार करीने नासनगत करी, ते हवे स्वसत्तालंबी शुद्ध धर्म मयी थयो, तेहीज आत्मसत्तानासन रमण, एकत्वसत्तासन्मुख थको रहे, एटले ए जीव थाल सुधी स्वसत्तालंबी थयो हतो नही, ते थयो. एटलुं उपादान समलुं, माटे संग्रहनय उत्सर्गनाव सेवा कहियें.

३ जेवारें ते साधक जीव, अप्रमत्तमुनिराज अवस्था पामीने उपादान कारणता सर्वस्वरूपालंबी करी, ते अवस्था आत्मानो परिणामप्रवृत्ति ग्राहकता व्यापकता, चोक्तता, कर्तृता आदिक सर्व स्वरूपें बलगी, तेवारें अंतरंग वस्तुगत जे व्यवहार, ते वस्तुस्वरूपे थयो, ते व्यवहारनय उत्सर्ग नावसेवना कहियें. ए मुनिपइनो जे नाव, तेहने प्रशंसे कहेता वखाणे॥६॥

ऋजुसूत्रें जे श्रेणिपदस्थें, आत्मशक्ति प्रकासे जी ॥ यथा

ख्यात पद शब्दस्वरूपें, शुद्धधर्म उल्लासें जी ॥ श्री० ॥ १॥

४ अर्थ—जे आत्मा कृपकश्रेणिपदें रह्यो थको पोतानी आत्मिक शक्ति प्रकासे कतां प्रगट करे, तेने ऋजुसूत्रनय उत्सर्गनाव सेवना कहियें.

५ जेवारें आत्मानें यथाख्यात कृपकचारित्र प्रगट थयुं, तेवारें जे चारित्र सहकारी आत्मशक्ति प्रगटे. शुद्ध थकपायी, असंगी, निस्पृहरूप शुद्ध धर्म उल्लास पामे, चारित्र सहकारी जे वीर्यादिक ते पण जे कपायानुयायी फरता हता, ते सर्व आत्मरमणी थया, ए धर्म जेटलो उल्लास पामे, ते

सर्वशब्दनयें उत्सर्गें जावसेवना जाएवी. इहां स्वरूपरमणी असहायी थयो, ते जेटळुं अन्यअसहायीपणुं नीपण्युं, तेटळुं उत्सर्गसेवन जाएवुं ॥७॥ इति

जाव सयोगी अयोगीशैलेसें, अंतिम डुग नय जाणो जी ॥ साध
नताए निजगुण व्यक्ति, तेह सेवना वखाणो जी ॥ श्री० ॥ ८ ॥

६ अर्थः—जे वारें ए आत्मार्यें सर्व धनघातिकर्म रूय करीने अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत चारित्र, अनंत वीर्य, ए चार मोटां अनंतक प्रगट कक्षां, एचार गुणने संकर तथा सहकारें जे बीजा वक्तव्य तथा अवक्तव्य अनंता स्वधर्मीगुण प्रगट थया, आत्मिक आनंदी थया, तेवारें समन्ति रूढनयें उत्सर्गजावसेवा थई.

७ जे कालें शैलेशीकरण करे, आत्मप्रदेशना धन करे, अयोगीकेवलीपणुं थाय, तेवारें एवंचूतनयें उत्सर्गजावसेवना जाएवी. इहां कोइ पूठगे जे एवंचूत मोहने विषे केम कहेता नथी ? तेने उत्तर. जे मुक्त आत्मा तो सिद्ध ठे, तेने नवुं कांइ नीपजाववुं नथी, अने अयोगीने तो सिद्धता निप जाववी ठे, माटे जेटळुं कार्य अधुरुं, तेटळुं साधन कहीयें. अने जे साधना ते सेवा ठे, माटे साधनानो अंत अयोगीकेवली गुणठाणे ठे, एटले साधनानो एवंचूत अयोगी केवली ठे, तेथी उत्सर्गजावसाधना ते अयोगी केवली गुणठाणे कही, अने सिद्धनो एवंचूत ते मुक्त आत्मा ठे. ए रीतें साधना उलखावी. ए उत्सर्ग सेवनाना सात नय कह्या.

हवे एतुं स्वरूप बतावे ठे, जे ए साधनता कहेतां साधना करतां जें निजगुण केतां पोताना आत्माना गुण तेनुं व्यक्ति केतां प्रगटपणुं, तेह सेवना कहेतां आत्मसेवना, वखाणो केतां कहो, एटले जेटली साधना तेटली अपवादसेवा जाएवी, अने ते साधना करतां करतां जेटली जेटली नवी आत्मशक्ति प्रगटवानी कारणता सहित जे आत्मशक्ति प्रगटे, ते उत्सर्ग जावसेवा जाएवी, अने शुद्धनिष्पन्न सिद्ध अवस्था ते साध्य ठे, अने जे प्रगटशुद्ध आत्मधर्म पण आत्मसंपूर्णताने कारणपणे थती सेवा, ते उत्सर्गजावसाधना जाएवी. जे उत्सर्गजावसाधना ते कार्य ठे, अने निमित्तालंबी अपवाद जावसेवा ते कारण ठे, शेष सर्व इव्यसेवनानुं कारण ठे. ए रीतें कारणकार्य जाव जोडवो ॥ ८ ॥ इति अष्टम गाथार्थः ॥

कारणज्ञाव तेह अपवादें, कार्यरूप उत्सर्गें जी ॥ आत्मज्ञाव
ते ज्ञावद्वय पद, बाह्यप्रवृत्ति निःसर्गें जी ॥ श्री० ॥ ए ॥

अर्थः—इहां जेटलो कारणज्ञाव, ते सर्व अपवादें जाणवो, अने जेटलुं
कार्य जे स्वगुणनिष्पत्ति, तेटलो उत्सर्ग जाणवो. ए उत्सर्ग तथा अपवादानां
लक्षण तथा फलावणी सर्व बृहत्कल्पज्ञाप्यमांथी तथा तेनी टीकाथी विस्तार
पणे जोड लेजो, अने जेटलो आत्मिकज्ञावधर्म प्रगटयो, ते ज्ञावनिष्केपो
जाणवो. अने जेटलुं बाह्यप्रवृत्ति ते द्वयनिष्केपो जाणवो. ए द्वयज्ञावनो
निःसर्ग कहेतां सहज जाणवो. एहवी श्रीचंद्रप्रज्ञस्वामीनी सेवार्ये जे हलि
या, ते आत्मधर्म संपूर्ण वरे ॥ ए ॥ इति नवम गाथार्थः ॥

कारण ज्ञाव परंपर सेवन, प्रगटे कारजज्ञावो जी ॥ कारज
सिद्ध कारणता व्यय, शुचि परिणामिक ज्ञावो जी ॥ श्री० ॥ १० ॥

अर्थः—हवे कारणज्ञाव जे श्रीअरिहंतदेव तेहनी परंपरायें द्वयसेवना क
रतां थकां ज्ञावसेवा प्रगटे, अने ज्ञावसेवाथी उत्सर्गधर्म प्रगटे, अने उत्स
र्गधर्म प्रगटयो, तेवारें पोतानुं कार्य शुद्धस्वरूप अनुभवरूप प्रगटे, अने कार्य जे
शुद्ध सिद्धतारूप ते सधे केतां नीपजे, ते कार्य नीपने कारणता जे हती तेहनी
व्यय केतां नाश थाय केम के कार्यनी जंणताये कारणता ठे, परंतु कार्य नी
पने कारणधर्म रहे नही, तेवारें शुं रहे? ते कहे ठे. जे शुचि केतां पवित्र ज्ञा
वकर्म, द्वयकर्म. नोकर्म रूप हेतुसदज्ञावरूप मज रहित जे आत्मानो पारि
णामिक ज्ञाव ठे, जे पणे एनुं मूल लक्षण ठे, स्वद्वय, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वजा
वरूप तेपणुं रहे, परमानंद, अविनाशी अवस्था वरे ॥ १० ॥ इति ॥

परमगुणी सेवन तन्मयता, निश्चय ध्यानें ध्यावे जी ॥ शुद्धा

तम अनुभव आस्वादि, देवचंद्र पद पावे जी ॥ श्री० ॥ ११ ॥

अर्थः—ए रीतें परम केतां उत्कृष्ट गुणी जे श्रीअरिहंत शुद्धदेव तेहनी
सेवा अति दुर्लभ ठे, ते पामीने तेहमांहे तन्मय थईने जे जीव निश्चय केतां
निर्धारें, अथवा निश्चय केतां पोताने स्वरूपध्यानें एकत्वता रूपें जे ध्यावे,
ते जीव, शुद्धनिष्कलंक जे आत्मा चिदानंद धन, तेहनी जे अनुभव केतां य
थार्थे ज्ञान वेद्य संवेद्य पद सहित तेहने आस्वादिने देव जे निर्यय अथवा

नवनपति प्रमुख चार निकायना, तेहमां चंद्रमा समान जाव उद्योत समता शीतलतानां कारण जे अरिहंत ते रूप पदस्थानक ते प्रत्ये पामे, एटले अहो नव्यजीवो ! जो तमें पोताना आत्मसुखना इच्छक थया ठे, अने शुद्धानं दने विलसो, एवी अनिलाषा जो तमने ठे, तो श्रीचंद्रप्रजस्वामी शुद्धदेव, अशरणना शरण, जगदाधार, जगत्जीवना परमोपकारी, मोह तिमिरनो ध्वंस करवाने जावसूर्य जेहवा, कर्मरोगना परम वैद्य, माहा माहण, माहा गोप, माहानिर्यामक, माहासार्थवाह, सम्यक् दृष्टिजीवना प्राण, देशविरति ने तो माहामंत्रनी परें जपवा योग्य, साधु निर्ग्रंथ जेहनी आज्ञायें चाले ठे, उपाध्यायना हृदयरूप सरोवरना हंस, आचार्यजीना नाथ, गणधरना साक्षात् मोहहेतु, अने स्यादाधर्मना उपदेशक, एहवा श्री अरिहंतदेव ते नी सेवा करो, एहज आधार ठे, ए श्रीचंद्रप्रजनी सेवा जिहां सुधि अमारी संपूर्ण सिद्धता न थाय, तिहां सुधि अखंड रहेजो, एहीज सार ठे ॥११॥

॥ अथ नवम श्री सुविधिनाथजिनस्तवनं ॥

आरा महेला उपर मेह जरुखे वीजली हो लाल ॥ जरुखे० ॥ ए देशी ॥
 दीठो सुविधि जिणंद, समाधिरसें जरुखो हो लाल ॥ स०॥
 नारुयो आत्मस्वरूप, अनादिनो वीसरुखो हो लाल ॥ अ०॥
 सकल विजाव उपाधि, थकी मन उसरुखो हो लाल ॥ थ०॥
 सत्तासाधन मार्ग, नणी ए संचरुखो हो लाल ॥ न० ॥ १ ॥

अर्थः—हवे श्री सुविधिनाथ परमात्मानो स्तुति करे ठे. कोइक नव्य जीव अनादिकालनो मिथ्यात्व असंयम कषाययोग रूप इव्यजाव हेतुपणे परिणम्यो, एकेंद्रिय सूक्ष्म बादर, तथा बेंडी, तेंडी, चौरिंडी, पचेंडीपणे अनंता नव सुधी नवचक्रमां फरतो अनेक कुदेवनी वासनायें वासित थको कुदेवने देवबुद्धिं मानतो अथवा सुदेव जे श्रीवीतराग तेहने कर्तृत्व प्रमुख दोषें मानतो थको कोइ कालें श्रीवीतराग प्रभुनी प्रभुता दीठी नहीं, ते केवा रेंक नवस्थतिनो परिपाक करी, कोइक पुण्यना उदयें श्रीसुविधिनाथ परमेश्वरनी मुझा दीठी, ते पण अरूपी अनंतगुण प्रभुता पणे श्रद्धान जासन गोचर थई. ते श्रीअरिहंतनी प्रभुता देखीने उल्लसितचित्तें ते नव्यजीव श्री

वीतरागनी उपकारता पाम्यो, तेवारें ते प्रीतें हर्षथी बोले ठे, जे दीगो के तां जासनपणे प्रतीत सहित सुविधिनाथ प्रभुजी दीगो, पण ते केहवो दीगो ? जे समाधि केतां आत्मगुणनुं विपरीतप्रवर्तन, ते उपाधि अथवा विषय कपायने अनुयायि जे प्रवर्तन, ते पण उपाधि, तथा जे तप्त उदत वक्रता परिणामादिक, सर्वविज्ञाव ते पण उपाधि तेने निवृत्तें सकलगुण स्वरूप परिणामी अथे जे आत्मगुणनी वस्तुगतें स्थिरता ते समाधि तेहनो रस, ते ऐं करी नखो केतां संपूर्ण एटले परमसमाधि मयी श्रीसुविधिनाथ दीगो, ते दीगथी एक मोटो लाज थयो, ते शुं लाज थयो ? तोके जास्यो केतां जाणपणामां आव्यो, पोताना आत्मानुं स्वरूप ते शुद्धिदानंदलक्षण जाण्युं, जे अनादि अतीत कालनो विसखो नूली गयो हतो, ते श्रीप्रभु दीगं जास्युं, तेथी सकल केतां सर्व जे विज्ञाव दोष आत्मिक अशुद्धतारूप जे उपाधि तेहथकी मन केतां चित्त उंसखो केतां पाठो हटयो, जे ए विज्ञाव परिणति हुं नहीं, तथा विज्ञाव परिणतिनो हुं कर्ता पण नहीं, ए मुने करवुं जोगवतुं परिणमवुं घटे पण नहीं, ते जेटली क्योपशमी आत्मपरिणति ते सर्व राग द्वेष असंयमथी निवृत्तवा लागी, अने सत्ता केतां जे अर्थनं तगुणरूप आत्मानो सत्ता तेहना साधननी रीत केता चाल (मार्ग) ते सम्यक्ज्ञान, सम्यक्दर्शन, सम्यग्चारित्ररूप जे आत्मिक कार्य, ते मार्ग जाणो ए जव्यजीव परिणम्यो, एटले जेथी आत्मसत्ता प्रगट थाय, ते मार्गजाणो ए आत्मा संचखो केतां प्रवर्तयो ॥ १ ॥ इति प्रथम गाथार्थः ॥

तुम प्रभु जाणंग रीति, सर्व जग देखता हो लाल ॥ स० ॥
निजसत्तायें शुद्ध, सहने लेखता हो लाल ॥ स० ॥ पर
परिणति अद्वेष, पणे उवेखता हो लाल ॥ प० ॥ जोग्य
पणे निजशक्ति, अनंत गवेखता हो लाल ॥ अ० ॥ २ ॥

अर्थः—वली हे प्रभुजी ! तुमें जगत्पडात्मक तेने केवल ज्ञान, तथा केवलदर्शने करी देखो ठो, पण जाणंग रीते एटले राग द्वेष रहित जे एक आत्मानो जाणंग गुण ठे, तेथी सर्वज्ञाव जाणो ठो, परंतु तेमां शुभपरिणामी वस्तुना ग्राहक नथी, अने अशुभपरिणामी वस्तुना द्वेषी नथी, यथा र्थे रीतें जगत्ना जाण ठो, कर्तापणुं चोक्तापणुं ग्राहकपणुं स्वामिपणुं एट

जा वानां टालीने अहंबुद्धि रहित सर्वज्ञावना जाणंग ठो, वली हे प्रभुजी ! तुमं केहवा ठो ? जे सर्वद्वयने पोताना सत्ताधर्में शुद्ध, निर्दोष, निःसंग लेखो ठो, एटले पंचास्तिकायमां त्रण अस्तिकाय तो परसंग विना ठे, अने पुजलनुं संयोगीपणुं ते नेदसंघातधर्म ठे, पण कर्त्तापणे नथी, जातें स्वसत्ताने लोपतो नथी, अने जीवने यद्यपि अनादि विज्ञाव ठे, परंतु सत्तारूपें मूलधर्मेंज ठे, ते प्रभुजी ! तुमं जीवपणुं मूलसत्तार्येंज लेखवो ठो, तेमां परपरिणति जावअशुद्धता, ज्ञानावरणादि कर्म, कामक्रोधादिक सर्वने अक्षेपणे आत्मधर्मथी जिन माटे उवेखो ठो, तेनो आदर करता नथी क्षेपी पणुं जे तजे, तेने त्याग कहियें, ए समता माटे त्याग वर्णव्यो ठे, केम के क्षेपी पणुं तो परपरिणति ठे. वली हे प्रभु ! तुमं जोगपणे पोतानो जोग जोगवो ठो, निजशक्ति जे अनंतगुणपर्याय रूप, परमचैतन्यरूप, परमानंदरूप, सहजसुखरूप, एवी जे अनंती तत्त्वविलासता तेने जोग्यपणे गणो ठो, स्वधर्मनोज जोग्य जाणो ठो, माटे हे सुविधि परमेश्वर ! तमें परमात्मतारूप परम धर्मना जोगी ठो जी ॥ ३ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

दानादिक निज जाव, हता जे परवशा हो लाल ॥ ह० ॥
ते निजसन्मुख जाव, ग्रही लही तुज दशा हो लाल ॥ ग्र० ॥
प्रभुनो अद्भुत योग, सरूप तणी रसा हो लाल ॥ स० ॥ वा
से चासे तास, जास गुण तुज जिसा हो लाल ॥ जा० ॥ ३ ॥

अर्थः— दानादिक आत्मधर्म जे कृत्योपशमी ठे, ते सर्व परानुयायी ठे, पुंजलानुयायी ठे, ते अनादि परवश अई रह्या ठे, ते सर्व, हे प्रभु ! ताहरी शुद्ध वीतराग दशा लही केतां पामीने ते कृत्योपशमीजाव सर्व आत्मसत्ताने सन्मुख पणे ग्रहे, आत्मावलंबनी थाय, एटले अरिहंतावलंबनी थया पठी एहीज सर्वगुण ते स्वस्वरूपावलंबनी थाय, गुणावलंबनी थाय अने हे प्रभुजी ! ताहरी योग केतां रत्नत्रयीना स्वरूपनी रसा केतां नूमिका ते अद्भुत ठे. निर्विकार, निःसंहाय, निःप्रयत्न, निर्मल, निरंतर, सकलावबो धक जाणपणुं ते ज्ञान अने यथार्थ सर्वसापेक्ष अदूषित पणे सकल पदार्थने निर्धार करतो ते दर्शन तथा नीराग, निश्चल, निरामय, तत्त्वैक धिरतापरिणाम रूप ते चारित्र धर्म, ए रत्नत्रयी ते अनंत स्वजाव अनंत

पर्याय उत्पाद, व्यय, ध्रुव, चेदानेद, अस्ति नास्तिरूप स्वरूपने लीधे वर्ते
ठे, एहवी रत्नत्रयी, हे परमेश्वर ! ताहारे विषे परिणमी ठे, तेहनी प्रतीत ते
वासना तथा उलखाण ते नासन ते तेहने थाय, जेहने तुज केतां तुमा
रा जेवा गुण प्रगट्या होय, एटले हे नाथ ! हे सर्वज्ञ ! हे त्रैलोक्यदीपक !
ताहरी रत्नत्रयी ते तुज समान गुणी होय, तेहनाज नासनमां थावे ॥ ३ ॥

मोहादिकनी घूमि, अनादिनी उतरे हो लाल ॥ अ० ॥ अ
मल अखंड अलिप्त, स्वभावज सांजरे हो लाल ॥ स्व० ॥
तत्त्वरमण शुचि ध्यान, जणी जे आदरे हो लाल ॥ ज० ॥
ते समतारस धाम, स्वामिमुजा वरे हो लाल ॥ स्वा० ॥ ४ ॥

अर्थ:- हे प्रभु ! ताहरी मुझा ते परम समताहुं धाम ठे, एवी बीजा
कोइनी न होय केम के एहवी सकल परभाव रहित परिणति, तो जेणें
एम कछुं होय, तेनेज निपजे, पण जे मोहें मुंज्या परिणाम, तेहनी घूमि
जे स्वरूप अग्राहकता, परभावग्राहकता, परभावमणतारूप विभावता ते
अनादि कालनी आत्माने विषे ठे,

इहां प्रश्न. जे ए विभावता अनादिनी ठे, ते आत्मानो स्वपरिणाम ठे
किवा परपरिणाम ठे ? जो स्वपरिणाम ठे, तो विभाव शा वास्ते कहो ठो ? अने
जो परपरिणाम ठे तो अनादि केम कहियें ? तेहने उत्तर. जे आदि केतां
पहेलो जीव अने पठी कर्म कहियें तो पेहला सिद्ध पठी कर्म लागे, अथवा
पेहला कर्म अने पठी जीव, एम कहियें तो कर्ता विना कर्म केम संनवे ?
ए पद उपजे, ते माटे अनादि सहजातसंयोग ठे. तिहां कोइ पूठे जे उन्नय
संयोग एकठो कहो, तो कारण कार्यनो संबंध केम रहे ? तेहने उत्तर. जे उ
पादान धर्म एक समयमां एकठीज कार्यकारणता ठे, जेम सम्यग्दर्शन, स
म्यग्ज्ञानने ठे, तेनी पेरें इहां पण श्री विज्ञोपावय्यकथी जाणहुं,

यदुक्तं ॥ गाथा ॥ नय कम्मस्त य पुं, कतुरनावे समुत्तरो छुत्तो ॥
निधारणठ सोविय. तह छुगवयुप्पत्ति जावे य ॥ १ ॥ इत्यादि गाथाथी जा
णवां. कोइ पूठो जे अनादिनो मलेलो तेनो वियोग केम थाय ? तेहने
कहियें ॥ गाथा ॥ जह चेह कंचणोवज, संयोगो णाऽ संतय गउवि ॥ बुद्ध
ऊई सोवायं, तह जोगो जीव कम्माणं ॥ १ ॥ इति पूज्यवाक्यात्. एटले ए वि

ज्ञावपरिणाम यद्यपि अनादिनो ठे, पण प्रकृतिक ठे, स्वरूप नथी, माटे एनो वियोग ते कीधो थाय. तेवारें कोइ कहेजे जे ए विज्ञावनुं कर्त्तापणुं केम ठे? तेने केहे ठे. जे आत्मा स्वरूपकर्त्ता तेहने स्वरूपआवर्णें परज्ञावसंयोगें परकर्त्तापणुं अयुं ठे, ते विज्ञावमोहनी घूमि उतरे, मिथ्यात्व नी जूल टले, तेवारें अमल केतां राग द्वेष रहित अखंड केतां केवारें स्वभाय नहीं, अलिप्त केतां परसंगना लेपरहित एहवो पोतानो सहजस्वभाव सांभरे, नासन गोचरमां आवे, यद्यपि कर्मल्लेपाणो ठे, तो पण स्वभावें अलिप्त ठे, निरामय ठे, कर्मसंबंध ठे पण कर्मथी न्यारो ठे, निःसंग ठे, एहवो आत्मा जेवारें उत्तखाणमां आवे, पठी तेहज साधक आत्मा पोतानुं तत्त्व जे शुद्धनिश्चयनयथी वस्तुस्वभाव तेहमां रमे, अनादि पौञ्जलिक अशुद्धवर्णादिरमण तजिने, पोताना ज्ञानादि अनंतगुणमां रमे, एहज तत्त्व चारित्रता प्रगटे, पठी शुचि केतां पवित्र निर्मल ध्यान ते प्रथम अरिहंतादिक गुणीना गुण स्वरूपमां तन्मयता रूप धर्मध्यान ध्यायिने पोताना अनंता पर्यायनी परिणति प्राग्ज्ञाव अनुभवैकत्व सत्तागत तिरोजावीनुं नासन एकत्व शुक्लध्यान जणी जे पुरुष आदरे, केतां अंगीकार करे, ते पुरुष सर्व विज्ञाव ह्य करीने परम समतारसना धाम एहवा स्वामी श्री जिनेइ देव, तेहनी मुझ पामे, एटले वीतरागावस्था पामे, निर्मल पूर्णानंदी थाय॥४॥

प्रभु गो त्रिभुवन नाथ, दास हुं ताहरोहो लाल ॥ दास०॥

करुणानिधि अनिलाष, अबे मुऊ ए खरोहो लाल ॥अ०॥

आतमवस्तु स्वभाव, सदा मुऊ सांभरोहो लाल ॥ स० ॥

नासन वासन एह, चरण ध्यानै धरोहो लाल ॥ च०॥ ५ ॥

अर्थः— हवे प्रभुथी विनति करी पोतानो मनोरथ कहे ठे, हे प्रभु ! तमें त्रिभुवनना नाथ गो, सम्यग्दर्शनादि गुण पमाडवाना तथा रखवा लवाना परम कारण गो, अने हुं तमारो दास हुं, इहां श्री वीतरागनुं दासपणुं तो समकेती, देशविरति, तथा सर्वविरतिने विषे ठे, पण इहां तो जडकपणानुं उपचार वचन ठे, माटे हे करुणानिधि ! हे करुणाना समुद्र ! मुऊने ए खरो अनिलाष ठे, ते कहुं हुं, जे माहरो आत्मानो वस्तुस्वभाव “सेण दीहेण हस्सेण वट्टेण तसेण चउरसेण परिमंमलेण किएहेण नी

लेण लोहीएण हालिद्वेण सुक्खिलेण सुरहिण डुरहिण तित्तेण कडुएण कसा
 एण अंबिलेण महुरेण ककडेण महुएण गुरुएण लडुएण सीएण उएहेण
 णिएहेण लुरेकेण काकएण रूहेण संघेण इत्थीएण पुरिसेण अनहापरिणोसणे
 उवमाणविद्यती अरूवी सत्ता अपयस्स पयं नड्डीसेणं सद्धेणं रूवेणं गंधेणं
 फासेणं इति आचारांगोक्तं.” तथा शुद्धस्वसत्ता स्वरूपी, अनंत ज्ञान, दर्शन,
 चारित्र, वीर्य, अनंत स्वरूपकर्ता, स्वरूप जोक्ता, स्वरूपपरिणामी, असंख्यप्रदे
 शी, प्रतिप्रदेशे अनंतपर्यायथी नित्यानित्यादि अनंतस्वजावी, स्वकीयकार
 क चक्रपरिणामीरूप माहारो स्वजाव, ते सदा निरंतर मने सांजरो, जासन
 मां रहो, वासना, प्रतीत, जासन, ज्ञान, चरण, तेमांहे रमणध्यान तेहज
 स्वजावमां तन्मयता धरो. ए मनोरथ सदा माहारो ठे, साधकजावें साध्य
 करीने सिद्धावस्थायें सिद्धरीतें सदा रहेजो ए अनिलाप ठे ॥ ५ ॥ इति ॥

प्रचुमुजाने योग, प्रचु प्रचुता लखे हो लाल ॥ प्र० ॥

ज्व्यतणे साधर्म्य, स्वसंपत्ति उलखे हो लाल ॥ स्व० ॥

उलखतां बहु मान, सहित रुचि पण वधे हो लाल ॥ स० ॥

रुचि अनुयायी वीर्य, चरणधारा सधे हो लाल ॥ च० ॥ ६ ॥

अर्थः—इहां कोइ पूछे जे तुं ताहारा आत्मधर्मनो रुचिवंत थयो, तेवारें
 प्रचुजीतुं गुं काम ठे ? तेने उत्तर. जे आत्मस्वजाव विसरी, परजावरंगी थ
 इ, ए माहारो आत्मा शरीरसंगी, व्यासंगी, अनंगी, कुलिंगी, तथा लिंगी
 पणें ममतालिंगी थइ रह्यो ठे. स्वसत्ता धर्म विसरी गयो ठे, ते हवे अनं
 तज्ञानी, परम अमोही, प्रचुनी मुझा, थापनानिह्येपरूप तेहनो योग म
 ले, तेवारें अनंतगुण रूप, सकल ज्ञायक, शुद्धात्मरूप एवी श्रीप्रचुनी प्र
 चुता तेने लखे, केतां उलखे, ते उलख्या पठी जीवज्व्यपणाना साधर्म
 केतां सरखापणे जे सिद्ध थया, ते पण जीव अने हुं पण जीव माटें स
 नायें सरिखा ठैयें, गुणपर्याय स्वजावें तुल्य ठैयें. तो जेवी संपदा श्री सुवि
 धिनाथ परमेश्वरने प्रगट थई ठे, तेदलीज संपदा माहरी सत्तामां पण
 ठे, तेथी हुं पण ते परमेश्वर जेदली संपदानो धणी तुं, एम उलख्या पठी
 ते संपदा उपर बहुमान थावे, तेथी ते संपदानी रुचि प्रगटे, जे एहवी सं
 पदा माहारे केवारें नीपजज्ञे ? अने जेनी रुचि होय, तेहनो उद्यम थाय,

तेवारें वीर्यगुणनुं स्फुरण ते पण रुचिने अनुयायी ठे,अने जे दिशें वीर्य स्फुरे, तेहमांज रमण थाय. एटले तेहनुंज नीपजवानुं आचरण थाय, एटले प्रभु दीठे प्रभुनी प्रभुता नासे, ते प्रभुता पोतामां जाणे, पढी ते प्रगट करवानी रुचि उपजे,तेथी रुचिनुं वीर्य तथा चारित्र जे रमण,ते पण ते दिशें सधे, तेवारें ते सिद्धता प्रगटे, तेथी जिनमुद्दानो योग ते बडुं साधन ठे, ए मार्ग कह्यो ॥ ६ ॥ इति षष्ठ गाथार्थः ॥

क्वायोपशमिक गुण सर्व, थया तुळ गुणरसी हो लाल ॥ अ० ॥
सत्ता साधन शक्ति, व्यक्तता उल्लसी हो लाल ॥ व्य० ॥
हवे संपूरण सिद्ध, तणी शी वार ठे हो लाल ॥ त० ॥
देवचंड जिनराज, जगत आधार ठे हो लाल ॥ ज० ॥ ७ ॥

अर्थः—पढी क्वायोपशमिगुण चेतना वीर्य, दानादि सर्व, जेवारें तुळ केतां तारा गुणना रसी थया, तेवारें ते निष्पन्नगुण रसी चेतना थवाथी अनंतगुणरूप सत्ता तेहनुं साधन निपजाववानी आत्मशक्ति ठंकाणी हती, ते व्यक्त केतां प्रगटपणे उल्लसी केतां उल्लास पामी. हवे निमित्त कारण मळे उपादान कारण प्रगटे, आत्मिक रुचि तात्त्विक, तत्त्वालंबी थाय, तो संपूर्ण अविनाशी सिद्धता निपजतां शी वार ठे? एटले पुष्टकारणें नियमा कार्य निपजे, तेमाटे देवचंड स्तुति कर्ता, अथवा सर्वदेवमांहे चंडमा समान ते जिनराज, श्रीवीतराग, ते सर्वजीवना आधार ठे, एटले जिनमुद्दाने आलंबनें अनंत जीव सिद्धि वख्या, तेथी अरिहंतालंबने सिद्धता निपजे, ए नियामक ठे,वास्ते अरिहंतस्मरण, वंदन, नमन, स्तवन, ध्यान करो. हे नव्य जीवो! तमने एहीज आधार ठे ॥ ७ ॥ इति श्रीसुविधि जिनस्त० ॥

॥ अथ दशम श्रीशीतलनाथजिन स्तवनं ॥

॥ आदर जीव कृमागुण आदर ॥ ए देशी ॥

शीतल जिनपति प्रभुता प्रभुनी,मुळथी कहिय न जाय जी ॥
अनंतता निर्मलता पूर्णता, ज्ञान विना न जणाय जी ॥शी० १

अर्थः—हवे दशमा परमेश्वर श्रीशीतलनाथजानी स्तवना करे ठे. श्री शीतलनाथनी अनंत अविनीश्वर आत्मिक प्रभुता ते प्रत्यक्ष तो केवलीने गम्य ठे, अने सम्यग्दृष्टि तत्त्वरुचिने तो अक्षामां ठे, ते कहे ठे. हे शीतल जिनपति ! तुमने कषाय, तृष्णा, नोकषाय, तापरहित परम वीतरागता, निस्पृहता, परम परजाव अज्ञोग्यता रूप, शीतलता प्रगटी ठे अने पति केतां क्षीणमोही प्रमुखना पति तेनी प्रभुता उकुराई अनंत सहज संपदा ते मुज अल्पज्ञानीथी तो कही न जाय, केम जे सिद्धना अनिलाप्य, अनजिलाप्य, सर्वपर्याय निरावरण प्रगट थया ठे, तेमां अनजिलाप्य पर्याय श्रीके वलीलाणे, पण वचनें अगोचर ठे, माटे कहि शके नहीं. अने अनजिलाप्य पर्याय अनंता ठे, ते पण वचननो क्रम प्रवर्तन ठे माटे, मित आउखें कहेवाय नहीं. तिहां अनंता जीवद्वय, ते एकेका द्वयना प्रवेश असंख्या ता ठे, ते वली एकेका प्रदेशें ज्ञानादि गुण अनंता ठे, ते वली एकेका गुण ना पर्याय अनंता ठे, तेमध्ये स्वभाव अनंता ठे ॥ उक्तं च ॥ जीवापुग्गल समया, द्रवपएसा य पद्यवा चैव ॥ योवाणंताणंता, वित्तेसमहिया डुवेणंता ॥ १ ॥ इति ॥ तथा निर्मलता ते ए सर्वपर्याय निरावरण, निःसंग, निःस्लहाय ठे. अने पूर्णता केतां सर्व शक्ति प्रगट जावे पूर्ण ठे, ते सर्व केवल ज्ञान विना जणाय नहीं ॥ १ ॥ इति प्रथम गाथार्थः ॥

चरम जलधि जलमिणे अंजलि, गति जीपे अतिवाय जी ॥

सर्व आकाश उलंघे चरणें, पण प्रभुता न गणाय जी ॥ श्री ॥ १ ॥

अर्थः—त्यां दृष्टांत. जेम चरम केतां ठेहो जेनी साधिक तीन रङ्ग, वाह्य परिधि ठे, एहवो जलधि केतां स्वयंनूरमण समुद्र तेहनुं प्रवल जज, तेने कोइ अंजलियें मापी शके अथवा कोइ एहवो पण होय जे अत्यंत प्रलय काल ना मोहोटा वायरानी गतें चाले, तथा कोइ अनंता लोकालोक मली सर्व आकाश तेने चरणे केतां पगे करी उलंघे एहवो तो कोइ होय नहीं, परंतु दृष्टांत मात्र दीयो ठे, जे एहवा शक्तिमंतथी पण निष्पन्न श्रीसिद्धपरमेश्वरनी जे प्रभुता ते ज्ञायोपशम शक्तिवालाथी गणी जाय नहीं, अने श्रीवीतराग सर्वज्ञानी प्रभुता संपूर्ण ज्ञानी लाणे, परंतु ते पण वचनयोगें कहि शके नहीं, तेमाटे अनंत ठे ॥ २ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

स्वगुण संपदामयी ठो, वली हे नाथ ! हे परमेश्वर ! तमें जगत्मां जीव तथा अजीव तेहना जे गुण, स्वभाव, पर्याय, ते सर्व १ इव्य, २ हे त्र, ३ काल, ४ ज्ञाव, ए रीतें चार परिणमनपणे ठे, अने तमारा ज्ञानादिक गुण, ते पण इव्यादिक चार परिणमने परिणमे ठे, अने सर्व स्वपररूपधर्मनुं जाणपणुं करे ठे, ते पण चार प्रकारें परिच्छेदन करे ठे. ते चार प्रकार कहे ठे. १ समुदाय, ते इव्यधर्म जाणवो २ आधारता ते क्षेत्रधर्म जाणवो. ३ वर्तना उत्पादव्ययरूपभाव, ते कालधर्म जाणवो, निश्चें विचारतां तो काल इव्य जिन्न नथी, केम के पंचास्तिकायनी वर्तना ते कालधर्म ठे, ए तत्त्वार्थ तथा धर्मसंग्रहणी अने विशेषावश्यकमध्ये घणी चर्चा ठे. अनपेक्षित इव्यास्तिकनयें एहने इव्य कहुं ठे, परंतु जातें इव्यास्तिकपणुं एमां नथी, तेशी इव्यनी वर्तना ते काल, ४ तथा इव्यनो मूलधर्म ते ज्ञाव, ए रीतें सर्वपरिणमन ठे, ए श्री वीतराग निष्पन्नतत्त्वी प्रभुनी राजनीति चार प्रकारनी ठे, वली श्रीप्रभुनी आज्ञा सर्व इव्य माने ठे, एटले स्तवनापदें आरोपमाटे कहे ठे, जे अन्य राजानी आणा कोईक माने, कोइ न माने, पण हे प्रभु ! जे रीतें तमो तमारा ज्ञानमां जाणो ठो ते रीतें तमारुं ज्ञान परिणमे ठे, ते रीतें सर्व इव्य परिणमे ठे, जे रीतें तमें प्ररूपणा करो ठो, तेज रीतें सर्व इव्यनी परिणति ठे, माटे तमें कोइने कहेता नथी, तथा कोइने त्रास करता नथी, जय पमाडता नथी, परंतु ते तमारा ज्ञाननी परिणति लोपी चलता नथी, आज्ञा लोपता नथी, एहवी सहज आणा सम्यग्दृष्टि, देशविरति, सर्वविरतिने दृष्ट ठे, माटे निःप्रयास अखंड आणा ठे ॥ इति ॥ ५ ॥

शुद्धायश थिर प्रभु उपयोगें, जे समरे तुऊ नाम जी ॥ अव्या
बाध अनंतुं पामे, परम अमृतसुख धाम जी ॥ शी० ॥ ६ ॥

अर्थः—हवे प्रभुसेवानुं फल कहे ठे. जे साधक जीव, शुद्ध निर्दूषण आशा करीने कुडादिक आव दोषने टालिने एटले कुडादिक दोष सहित जे करे, ते कार्यनो साधक थाय नहीं, श्रीहरिजसूरियें कहुं ठे ॥ श्लोक ॥ कु
धो लोचरतिदीनो, मत्सरी जयवान् शतः ॥ अज्ञो जवाजिनंदी च, निष्फला
रंजसाधकः ॥१॥ तथा दग्धादिक दोष रहित तथा विषयानुष्ठान जे इह लोक
फलनी आशा, अने गरलानुष्ठान जे परजवें इंद्रियसुखनी वांछा, वली अन्यो

अन्य अनुष्ठान ते साध्य शून्यसापेक्षता विना जे करवुं, इत्यादि दोष टाली जिन आज्ञा प्रमाणे, विधि सहित, प्रीति, जक्ति, वचन, असंगरीतें. तद्हेतु तथा अमृत अनुष्ठानें. तिहां तद्हेतु ते, जे एक तेहीज साचुं करवाने अर्थे मोक्ष निपजाववा माटे साधन. अने अमृत ते त्रिकरण योगनी एकता हर्षसहित तन्मयपणे निरामय साधन ए रीतें थिर थईने शंकादि चपलता रहित श्रीप्रभु जीना स्वजाति स्वभाविकगुणें करी उपयोग प्रभुगुणें जोडीने जे जव्यजीव आत्मार्थी थईने श्रीशीतलनाथ परमसमतामयी प्रभुनुं ध्यान करवाने तेह नुं नाम समरे केतां संजारे, ते जीव अनुक्रमें गुणीने आलंबने आत्मोपा दानी थईने निष्कर्मां थाय, तेवारें ते अनंतुं आव्याबाध सुख परसंग रहि त अर्थात्मिक सुख पामे. ते सुख केहवुं ठे ? तोके परम उत्कृष्ट अमृत अविनाशी सहज ज्ञानानंदादिक अनंत सुखनुं धाम ठे ॥ उक्तं च ॥ सिव मयल मरुय मणंत मरुय मवाबाह मपुणराविति सि-६गइ नामधेयं ठा णं संपत्ताणं ॥ तथा संमतिग्रये ॥ अह सुइय सयल जगसिहर मरुव नि रुवम सहाव तिधिसुहं ॥ अनिहण मवाबाहं तिरियणसारं अणुहवंति ॥ १ ॥ एहवां सुख पामे ॥ ६ ॥ इति षष्ठ गायार्थः ॥

आणा ईश्वरता निर्जयता, निर्वाणकरारूप जी ॥ जावस्वाधी
न ते अव्यय रीतें, एम अनंतगुण चूप जी ॥ शी० ॥ ७ ॥

अर्थः—तथा प्रभुताना लिंग आणादिक ठे, ते कहे ठे. बीजानी आज्ञा तो स्वार्थे तथा जयथी कोइ माने, अने प्रभु श्रीअरिहंतनी आज्ञा तो सहेजे कोइ इव्य लोपतुं नथी, तथा जे लौकिक प्रभुताना धणी, तेतो पौज्जिक मानोपेत संपदाना धणी ठे, अने श्रीतीर्थंकर तो जगदुपकारी अनंत सह ज संपदाना ईश्वर ठे, तेथी ईश्वरता अद्भुत ठे. बीजा राजादिक तो मात्र पो ताना सेवकोधीज जय पामे नहीं, परंतु परचक्र तथा मरणादि जय सहित ठे. अने माहारो परमेश्वर निर्मलानंद कारण छु-६ देव तो सर्वकाल सर्वज य रहित ठे, स्व अखंड अविनाशी संपदा परमनिर्जयतावंत ठे, तथा ज गत्मां इंइ, चंड, चक्रवर्ती, ते तृष्णाने उदये इवादोपमयी ठे, इवाथी संपदा अपूर्ण ठे, अने श्रीवीतराग तो स्वसंपदापूर्ण प्राग्जावना जोगी ठे, तेथी समस्त परसंपदाने थवांठे, माटे निर्वाणकरतामयी ठे. वली श्रीप्रभु प

रमात्मा तेहना जे नाव केतां नावधर्म शुद्धचिदानंदादिक, ते सर्वस्वाधीन ठे. पराधीन नथी. वली ते अव्यय केतां अविनाशीपणे ध्वंसरहित ठे. एरी तें अनंतगुण जे पूर्वे कल्यातेना राजा ठे ॥ ७ ॥ इति सप्तम गाथार्थः ॥

अव्याबाध सुख निर्मल ते तो, करणज्ञानें न जणाय जी ॥ ते हज एहनो जाणंग चोक्ता, जे तुम समगुण राय जी ॥ शी० ॥ ७ ॥

अर्थः—हे प्रभुजी ! जे अव्याबाध अतींद्रिय सुख ते अनंतुं स्वज्ञोगीपणे तमे जोगवो ठो, ते अव्याबाध सुखनुं ज्ञान केतां जाणपणुं ते करण केतां इंद्रियोने आधीन जे मतिज्ञान तथा श्रुतज्ञान ठे, तेणें करी जणाय न हीं तथा अवधि मनःपर्यवज्ञान ते यद्यपि इंद्रियोने आधीन नथी, तो पण ते रूपीनावना जाणंग ठे, पण जीवस्वरूपने जाणी शके नहीं, जे माटे क्यो पशम ज्ञानें अव्याबाधनुं स्वरूप जाणुं न जाय, पण जे जीव तुज समान गुणना राय केतां स्वामी थया, तेहज परमात्मा, ए अव्याबाध गुणनुं स्वरूप जाणे, तथा जोगवे, बीजाने प्रगट नथी, केम के आत्मधर्म अतींद्रिय ठे माटे तेहना जोगी सिद्ध जगवंत ठे, बीजाथी ए जोगवाय नहीं ॥ ७ ॥ इति ॥

एम अनंत दानादिक निजगुण, वचनातीत पंडूर जी ॥ वासन चासन जावें दुर्लभ, प्रापति तो अति दूर जी ॥ शी० ॥ ८ ॥

अर्थः— एम अनंता दानादिक केतां दान, लाज, जोग, उपजोग, वीर्य, सिद्धत्व प्रमुखगुण, हे प्रभुजी ! ताहरे प्रगट ठे, ते वचनने गम्य नथी, पंडूर केतां मोहोटा ठे, एहवा आत्मगुणनी वासन केतां श्रद्धा, चासन केतां जाणपणुं, ते पामबुं दुर्लभ ठे, तो प्रगटपणे एहवी सिद्धता पामवी सिद्धतानी प्राप्ति थवी तेतो घणीज वेगली ठे ॥ ८ ॥ इति नवम गाथार्थः ॥

सकल प्रत्यक्षपणे त्रिभुवनगुरु, जाणुं तुज गुण ग्राम जी ॥ बीजुं कांहीं न मागुं स्वामी, एहिज ठे मुज काम जी ॥ शी० ॥ ९ ॥

अर्थः— हे त्रिभुवनगुरो ! ताहरी गुणसंपदा अनंती ते सर्व हुं प्रत्यक्षपणे जाणुं एहीज मागुं बुं, एहीज श्छा ठे, माहरे एहीज काम ठे, जे ताहरी संपदा ते केवलीने प्रत्यक्ष ठे, माटे केवल ज्ञान मागुं बुं. परंतु हे प्रभुजी ! हुं बीजुं कांहीं पण मागतो नथी ॥ ९ ॥ इति दशम गाथार्थः ॥

एम अनंत प्रचुता सर्वहतां, अर्चे जे प्रचु रूप जी ॥ देवचंद्र
प्रचुता ते पामे, परमानंद स्वरूप जी ॥ शी० ॥ ११ ॥

अर्थः—एम अनंती प्रचुनी प्रचुता, परमात्मता, सर्वप्रदेश निरावरणता,
अनंत पर्याय, निरावरणता सकलज्ञानादि गुण निरावरणता, तेने सर्वह
तां समकित गुण प्रगटे, ते प्रचुना गुणनी बहु मान सहित प्रतीत करतां
जे जीव श्रीशीतलनाथना गुणने योगें प्रचुने. अर्चे, ते प्रचुने अर्चवानो अ
धिकार श्रीरायप्पसेणी सूत्रमध्ये कहुं ठे.

॥ अग्नेगइया वंदणवत्तियाए पूरणवत्तियाए सक्कारवत्तियाए सम्माणव
त्तियाए सुअं सुणित्तामो वागरणं पुच्चिस्सामो अग्ने गइया जिणत्तिए ध
म्मोत्ति अग्नेगइया जीय मेयंति ॥ ए आलावानी टीकामां अर्थ कखो ठे,
तथा प्रचुजीनो योग न मले तो प्रचुनीस्थापना ते पण प्रचु समान ठे. जे
श्रीअरिहंतने वांदवानुं फल सूत्रे कहुं ठे ॥ हियाए सुहाए निस्सेसाए अ
णुगामियत्ताए ॥ अने जिनप्रतिमाने वांदवानुं फल पण एहीज आलावे
कहुं ठे, तथा साधुने अधिकारें माहाव्रत पालवानुं फल पण एहीज
कहुं, एम सूत्रें अनेक अधिकार कहुं ठे, तेमाटे प्रचुना रूपने पूजवानो
मोटी लाज ठे, कोइ इव्यहिंसा देखीने जय पामे, तेणें उपयोग देवो जे
सूत्रें परजीवनी दयानुं फल शातावेदनी कही ठे, अने आपणो आत्मा
ज्ञानादिकगुणें जोडीयें, तो जावदया पाय ते मोक्कहेतु ठे, अने जावहिंसा ते
हिंसा ठे, तथा इव्यहिंसा ते जावहिंसानुं कारण ठे, परंतु हिंसा नहीं.
इहां श्रीजाप्यकारनुं वचन लखे ठे ॥

एवमहिंसा जावो, जीव घणंति नयतजिउंनिहियं ॥ सञ्चोचहय मजीवं, न
यजीव घणंतितो हिंसा ॥ १ ॥ नन्वेवं सति लोकस्यातीव पृथिव्याद्विजीव
घनत्वात् हिंसाऽजावः संयतैरपि अहिंसाव्रतमिति निर्वाहयितुमशक्यमिति मा
टे पांच आवर वादरनी बहुलताये साधुने पण आहार, वदन, विनय, वैया
वज्ञादिक करतां, अहिंसाव्रत केम रहे? त्यां कहे ठे. जीवाकुले लोके अथ
अमेव जीवघातः संजाव्यते जीवांश्च घ्नन् कथं हिंसको न स्यादिति? उत्तरं.
न य घायति हिंसो, घायतोति निव्रिय महिंसो ॥ नविरजजीवमहिंसो, न य
जीव घणंति तो हिंसो ॥१॥ अहणंतोवि दु हिंसो, इच्छतणुउं मउं अहिंसो

व ॥ बाहिनो नवि हिंसो, सुद्धत्तणुत्त जहा विज्जो ॥ २ ॥ नहि घातक इ
 त्येतावता हिंस्रः नवा धन्नपि निश्चयमतेन हिंस्रः, नापि विरलजीवमित्येता
 वन्मात्रेणाहिंस्रःपुनः ॥ असुनो जो परिणामो,सा हिंसा सोउं बायरनिमित्तं ॥
 कोवि अवेखि ज्ञानवा, ज्जम्हाणे गित्थिया वज्जं ॥ १ ॥ असुन परिणाम हेऊ,
 जीवाबाहो त्तितो मया हिंसा ॥ जस्स उ नसो निमित्तं, संतोविन तस्स
 सा हिंसा ॥ २ ॥ जीव वधो अशुनपरिणाम हेतुः तदा हिंसा यदि अशुनप
 रिणामहेतुर्न तदा हिंसा न इति ॥ सदादउं रइफला, नविय मोहस्स नाव
 सुद्धाउं ॥ जह तह जीवाजावो, न सुद्धमणसोविहिंसाए ॥ इति ॥

एम आगमप्रमाणें इव्यहिंसा ते कारणरूप ठे, ते विषयकपायना अ
 र्थीने हिंसा ठे, परंतु जिन गुणनुं बहुमान करनारने जिनपूजा कालें पु
 ष्पादिकनी हिंसा ते हिंसानुं कारण नथी, श्रीजगवतीसूत्रें पण क्रियाने
 अधिकारें एमज कखुं ठे, वनस्पति हणवाना पञ्चस्काणीने पृथ्वी खोदतां थकां
 वनस्पति हणाय तो पञ्चस्काण जांगे नहीं, तो जिनपूजाएं जिनस्वरूप अ
 वलंबन करतां आत्मगुण निर्मल करे, गुणीने स्मरणें अनेक गुणी थया
 ठे, तेमाटे मुनिने अनुमोदवा योग्य जिनजक्ति, रायप्पसेणीसूत्रें सूर्यांजें ना
 टक कखुं परंतु गौतमादिक श्रमणगणें दीतुं, ते सज्जाथ जेटलो जान
 हतो, तो ते स्थानकें बेठा रह्या, तेशी जिनजक्ति ते मोक्षसाधन ठे, एम जे
 प्राणी जिनना रूपने अर्चे, पूजे, ते सर्वदेवमां चंडमा समान श्रीअरिहंत देव
 तेहनी प्रभुता पूर्णानंदमय संपदा पामे, एवं परमानंदनुं कारण श्रीशीतल
 नाथ प्रभुनुं सेवन ठे, ते सर्वजीव करो, अने स्तुतिकर्ता पण देवचंड ठे,
 तेणें पोतानुं नाम पण सूचव्युं, ए शीतल प्रभु अनंत गुणी ठे, परंतु जइक
 पणायें जे जे गुण जाण्या, ते ते गुणनी स्तवना करवी ॥११॥ इति शीतण॥

॥ अथ एकादश श्री श्रेयांसजिन स्तवनं ॥

॥ प्राणी वाणी जिनतणी, तुमें धारो चित्त मजार रे ॥ ए देशी ॥

श्रीश्रेयांस प्रभुतणो, अति अद्भुत सहजानंद रे ॥ गुण एक
 विध त्रिक परिणम्यो, एम गुण अनंतनो वृंद रे ॥ मुनि चं
 दजिणंद अमंद दिणंद परें, नित्य दीपतो सुखकंद रे ॥१॥

अर्थः— श्रीश्रेयांस प्रभु परमेश्वर निष्पन्न निरावरण स्वस्वरूपजोगीनो अति केतां अत्यंत उत्कृष्ट अद्भुत केतां आश्चर्यकारी सहजानंद केतां अकृत्रिम सहज स्वभावनो आनंद ठे. श्रीश्रेयांसप्रभुजी ते जीवद्वय ठे, साधनरत्न त्रयी परिणामीने सिद्ध थया ठे, ते सिद्धपणे असंख्यात प्रदेशी ठे, अनंत गुणी ठे, अनंतपर्यायी ठे, ते प्रभुनो एक एक गुण ते त्रय त्रय परिणतिरूप ठे, सर्वद्वयभुं अर्थ क्रियाकारीपणुं ते गुणपरिणतिथी ठे, तेमध्ये असा धारणपणुं विशेषगुणनी मुख्यतायें ठे, अने साधारण गुणनी परिणति पण कर्त्ताद्वयनी कर्त्ताने हाथ ठे, कर्त्ता करे तो प्रवृत्ते, कर्त्ता न करे, तो न प्रवृत्ते पांच अकर्त्ता द्वयनी गुणपरिणति सदा परिणमे ठे, ए रीत ठे, अने जीवद्वयनी गुणपरिणति, सिद्ध अवस्थायें सदा प्रवर्त्ते ठे, पण कारक चक्र ना वर्त्तनथी प्रवृत्ते ठे, तेमाटे आत्मद्वयना ज्ञानादिक जे गुण ठे, ते त्रिविधें परिणमे ठे. ए रीतें त्रिविधता ते करण, कार्य, अने क्रिया, ते गुणनी तेहीज गुणमां ठे, ए त्रय परिणामनो कर्त्ता ते आत्मा ठे, तिहां उपादानपणे प्रकृष्ट कारण ते करण अने ते करणुं फल साध्य ते कार्य तथा ते करवारूप प्रवृत्ति ते क्रिया, कर्त्तानो व्यापार ते सिद्धअवस्थायें अचेदरूप ठे, जेम ज्ञानगुण ते करण जाणवुं, अने ते ज्ञानगुणथी जे ज्ञेय पदार्थानुं ज्ञान थाय ते एनुं साध्य फल ठे माटे ए कार्य जाणवुं तथा ते कार्य जाणवाने जे ज्ञाननी स्फुरणा एटले प्रवृत्ति ते क्रिया जाणवी, ए त्रये अचेद ठे, ए त्रिविधपरिणामें परिणम्या, एवा अनंतगुणना वृंद ठे, ए श्री श्रेयांस प्रभुना सर्वगुण व्यक्तपणे स्वकार्यताने करे ठे ॥ उक्तं च विशेषावश्यके ॥ न कङ्क कारणाई, पद्याया वबुणो जठ तेण ॥ अन्नेणन्नेण मया, तो कारण कङ्क नयणेङ्क ॥ १ ॥ इति वचनात् ॥

एम कारण कार्य क्रियानी अचेदता पण ठे, तथा चेदता पण ठे, का लें अचेदता ठे सत्व, प्रमेयत्वे अचेदता ठे, अने संज्ञा संख्या लक्षणे अचेदता ठे, माटे एवी व्याख्या ठे ॥ मुनिचंद्र केतां मुनि जे त्रिकाल अविषयी तत्त्वरमणी तेमांहे चंद्रमासमान अथवा मुनिचंद्र जिणंद ते जिन सामान्यकेवलीमां चंद्रमा समान, वली अमंद केतां देदीप्यमान दिणंद केतां सूर्य तेनी परे दीपतुं ठे, तेज जेनुं तथा सुखकंद केतां सुखनो समूह ठे जेने एहवा श्री श्रेयांस प्रभु तेहना सर्व गुणव्यक्तपणे स्वकार्यने करे ठे ॥१॥

हवे आत्माना अनन्ता गुण ठे, तेमांहे मुख्यगुण ते उपयोग ठे ॥ सवाउ लखिउसागरोव उतस्स उववळ्ळ इतो अणगारो वउतस्स इति ॥ ते उपयोगमां प्रथम ज्ञान गुण ठे. माटे प्रथम ज्ञानगुणनी त्रिविधता कहे ठे ॥ इति॥

निजज्ञानें करी ज्ञेयनो, ज्ञायकज्ञातापद ईश रे ॥ देखे नि
जदर्शन करी, निज दृश्यसामान्य जगीश रे ॥ मुण॥ ९ ॥

अर्थः—लोकालोकमां जे वर्तमान ठे, तथा अतीतकालें हतुं, अने आग मिककालें आशें, ते सर्व पोताना तथा परना जावप्रमेयत्वपणा माटे ते ज्ञे य ठे, एटले जाणवा योग्य ठे, तेहनुं जाणवुं ते आत्माना असंख्यात प्रदेश निश्चित ज्ञानगुण ठे, ते ज्ञान, आत्मानो स्वधर्म ठे, सर्वविशेषनो जाण ग ठे, तेथी निज केतां पोताना ज्ञानगुणें करीने जाणे एटले ज्ञान ते जाण वारूप कार्यनुं कारण अर्थुं, उपादानकारण कार्यता एक समय ठे, अने ते जाणवारूप कार्यनी प्रवृत्ति, ते वीर्यने सहकारें क्रिया शाय ठे, जो गुणनी प्रवृत्ति विना जाणवा रूप कार्य मानीयें, तो दर्शनोपयोग कालें ज्ञानगुणनुं निरावरणपणुं ठतुं ठे, पण क्रिया विना उपयोग नथी, तेमाटे कारणनूत ज्ञा नें करी सर्वज्ञेयने जाणो ठो, पोताना ज्ञानगुणें करी सर्वज्ञेयना ज्ञायक के तां जाणनार ठो, तेथी हे प्रजु ! तमें जाणंगपणा माटे ज्ञातापदना ईश ठो, स्वामी ठो, ज्ञानमयी ठो, सर्व जाण ठो, तेथी ज्ञाता ठो.

हवे दर्शनगुणनी त्रिविधता कहे ठे. हे प्रजुजी ! तमें पोताना दर्शनगु णें करीने निज केतां पोताना दृश्य केतां देखवा योग्य जे सर्व अस्तिकाय नी सामान्यता, अस्तित्वं, वस्तुत्वं, इव्यत्वं, प्रमेयत्वादि, नित्यत्वाऽनित्यत्वा दि, सामान्यपणे जे जगीश केतां संपदा एटले आत्माने विषे अनन्ती सत्त्व इव्यत्वादि सामान्यसंपदा ठे, तेने दर्शनगुणें देखे, ते “दर्शनेन दृश्यजा वानां दर्शनं करोति आत्मा” इहां आत्मा ते देखणहारो दर्शनगुणें करण नूतें देखवा योग्य जे पदार्थ, ते सर्वने देखे ठे, एटले देखवुं ते कार्य, दर्श नगुण ते कारण, दर्शनगुणनी प्रवृत्ति ते क्रिया, देखणहारो आत्मा ते क र्ता, ए दर्शनगुणनुं त्रिविध परिणमन जाणवुं ॥१॥ इति द्वितीय गाथार्थः॥

निजरम्यें रमण करो, प्रजु चारित्रें रमता राम रे ॥ योग्य
अनंतने जोगवो, जोगे तेणें जोगता स्वाम रे ॥ मु० ॥३॥

अर्थः—हवे चारित्रगुणनी त्रिविध परिणति कहे ठे. हे प्रभुजी ! हे परमेश्वर ! हे परमानंद पूर्णानंदी ! ताहरो अनंत आत्मधर्म ते तमने रम्य ठे, रमवा योग्य ठे, ते शुद्धात्मपरिणतिरूप निजरम्यविपे तमें रमण करो ठो, चारित्रगुणें करीने एटले चारित्र गुण करणें स्वरम्यने विपे जे रमण ते रूप कार्य अने चरणगुण प्रवृत्तिरूप क्रिया तेने करो ठो, तेमाटे हे प्रभुजी ! तमें रमता राम ठो, पोताना स्वरूपमां रमता ठो, तेथी स्वरूपरमणी स्वरूपा नुनवी स्वरूपविश्रामी ठोजी ॥

हवे जोगगुणनी त्रिविधता कहे ठे. जोग्य कहेतां जोगववा योग्य जे प्रगट आत्मस्वरूप अनंतज्ञानादि गुण, तेहने तमें जोगगुणें करी जोगवो ठो, ते केम ? जे जोगांतराय कर्मना ह्य तमने प्रगट थयो, ते जोगगुण तेणें करीने तमें पोतानी जोग्ययोग्य जे अनंतात्म संपदा तेहने जोगवो ठो, माटे हे स्वामी ! तमें जोक्ता ठो, जे बीजा जीवह्योपशम जोगी पुज्जादि अशुद्ध परिणतिने जोगवे ठे, तेतो अशुद्धजोक्ता ठे, अने तमें शुद्ध जोक्ता ठो, एटले जोगगुण करणें करीने निजजोक्तापणारूप कार्यने करो ठो, जोगगुणनी प्रवृत्ति, ते क्रियाने करवे करीने ठे. अत्ता सहावजोई, ते असहावाउ अत्तपरिणामा ॥ इति वाक्यात् ॥ माटे जोक्ता गुणना स्वामी ठो ॥३॥ इति तृतीय॥

देय दान नीत दीजते, अतिदाता प्रभु स्वयमेव रे ॥ पात्र तुमें निज शक्तिना, ग्राहक व्यापकमय देव रे ॥ मु० ॥ ४ ॥

अर्थः—हवे दानगुण, जे दानांतराय कर्मना ह्यथी प्रगटयो ठे माटे ते दान गुण तथा लानगुणनी त्रिविधपरिणति कहे ठे. इहां दान ते सिद्धतामां स्वगुणनां प्रवृत्तनने स्वकीय ह्यायिक वीर्यनी सहकारतानुं देवुं, ते दान अने सहकारतानी प्राप्ति जे गुणने थई ते लान, ए रीतें दान तथा लान गुण प्रवृत्ते ठे, देय कहेतां देवा योग्य जे गुण तेहने सहकार ते दान, ते दान नित्य केतां सदा दीजें, तेथी हे परमेश्वर ! तुमें अति दाता ठो, अनंतगुणने सहकाररूप अनंतुं दान दीयो ठो, स्वयमेव कहेतां पोताथीज पोताने आपो ठो, एटले दानगुण ते करण, अने दानगुणनी प्रवृत्ति ते क्रिया तथा सहकाररूप दान दीवुं ते कार्य. ए सर्वनां स्वामी आत्मा ते दाता ठे, आत्माने ए शुद्ध दान ठे, तथा शुद्ध लान ठे, अने जे परचावतुं

देवुं तथा ज्ञेवुं तेतो विजाव ठे, ते आत्माने घटतो नथी, वली हे स्वामी ! तु में निज कहेतां पोतानी शक्ति अनंतगुणपर्यायरूप तेहना पात्र केतां आ धार ठो, तथा ते आत्मशक्तिना ग्राहक तुमें ठो, अने ए आत्मशक्तिना व्यापक तन्मयता रूप अवस्थावंत पण तमेंज ठो ॥४॥ इति चतुर्थ गार्थः

परिणामी कारज तणो, कर्ता गुण करणें नाथ रे ॥ अक्रिय
अक्षय स्थितिमयी, निकलंक अनंती आथ रे ॥ मु०॥५॥

अर्थः—वली हे देव ! हे परमेश्वर ! तमारा अनेक अनिलाप्य तथा अनिलाप्य गुण सर्व प्राग्जाव थया, तेहनी त्रण परिणति कहे ठे. परिणामिक पणो जे अव्याबाधादिक अनंतुं कार्य, तेहना कर्ता ठो, गुणरूपकरणें करीने एटले गुण ते करण अने ते करणनुं जे फल ते कार्य, तथा गुणनी प्रवृत्ति ते क्रिया, ए करण, कार्य, क्रियाना कर्ता हे नाथ ! तमें ठो, जे तुमारां सर्व परिणामिकपणुं तेहना तुमेंज कर्ता ठो, बीजा इव्यमां कर्तापणुं नथी, वली हे प्रभुजी ! तमें अक्रिय ठो, क्रिया ते चलयोगी पणो ठे, अने सिद्ध तो अचल ठे तेथी अक्रिय ठो, वली हे प्रभुजी ! तमें अक्षय स्थिति मयी ठो, जे आठखानी स्थिति तेतो सयोगीजावनी ठे, अने श्रीसिद्धजग वंत तेतो सहजगुणी ठे, तेथी अविनाशी स्थिति तुमारी ठे. वली निकलंक केतां सर्व कर्मकलंक रहित ठो, तथा निरावरणी एवी जे अनंती आथ केतां संपदा तेना तमें धणी ठो ॥ ५ ॥ इति पंचम गार्थः ॥

परिणामिक सत्ता तणो, आविर्भाव विलास निवास रे ॥ सहज
अकृत्रिम अपराश्रयी, निर्विकल्पने निःप्रयास रे ॥ मु० ॥ ६ ॥

अर्थः—हवे कदाचित् कोई कहेजे जे कोइ गुण अधुरो हरो ? माटे तेने पूर्ण ता कही देखाडे ठे. परिणामिकपणुं ते सत्ता कहेतां ठती तेहनो आविर्भाव कहेतां प्रगटपणुं एटले प्राग्जाव ते अनंतगुणपर्याय निरावरण सकल पुजलसंग रहित अवे संपूर्णसत्ता तिरोजावी हती, ते प्रगट थइ ठे, ते प्राग्जावी सत्ताना विलासना अनुभवनो हे प्रभुजी ! तूं निवास केतां घर ठो. स्वगुणनोगी ठो, स्वस्वजावनो अनुजवी ठो, वली हे प्रभु ! तुमें सहज केतां स्वजावनो जे मूलधर्म तेना अकृत्रिम ते पण अपराश्रयी केतां परवस्तुना

आधार विना, ते वली निर्विकल्प केतां मनोचिंतना विना, ते वली निःप्रयास केतां प्रयास उद्यम विना जे आत्मधर्म, तेहनो अनुभव ते तमें जोगवो ठो ॥ ६ ॥

प्रभु प्रभुता संचारतां, गातां करतां गुणग्राम रे ॥ सेवक साधनता वरे, निजसंवर परिणति पाम रे ॥ मु० ॥ ७ ॥

अर्थः—एहवा प्रभुनी सेवनातुं जे फल थाय, ते कहे ठे. प्रभु जे श्री श्रेयांसना निष्पन्नतत्त्वी, निरामयी, निरावरणी, तेहनी प्रभुता अनंतज्ञान मयी, सर्वसंवरी अनंतानंदरूप परमेश्वरता, असहायता, सर्वशक्ति निरावरणता, अनंतपर्याय स्वकीयकार्य कर्त्तापणारूप निःकर्मता, निःसंगता, प्रभुत्व, विभुत्व, ग्राहकत्व, व्यापकत्व, आधारत्व, कारकत्व, कारणत्व, कार्यत्व, इत्यादि प्रभुता एक एक प्रदेसों अनंतगुण पर्याय प्राग्जाव परिणमन रूप स्वरूपसंपदाने संचारतां, चित्तमां स्मरण करतां, तथा गातां केतां, स्वरयोगें गावतां गुणनो ग्राम समूह करतां थकां, सेवक तत्त्वरुचि आत्मसिद्धता नो अर्थी ते निष्पन्न परमेश्वरना बहुमानथी जीव अनादिनो बाधक, स्वरूपपराङ्मुख थइ रह्यो ठे, ते जीव साधनता ते आत्मस्वरूप निरावरण करवा रूप साधन अवस्था, उत्सर्ग अपवाद समकितथी मांझी अयोगी चर्म समय रूप गुणस्थानारोहण, दोषत्याग, गुणप्राग्जाव अधिक गुणनी रुचि, पूर्ण तत्त्वनी ईहारूप साधनापणुं पामे, ते निज कहेतां पोतानी संवरपरिणति ने पामी करीने एटले प्रभुगुणउपयोगें वर्त्ततो थको चेतना गुणीना गुणने अनुयायी थाय, तेवारें स्वरूपईहारूप दर्शनगुण परिणमे, तेथी पोतानी संवरपरिणतिने पामे, ते जीव तत्त्वताने साधे, अने साध्यरस्तीनी जे साधकता ते परमानंदतुं कारण ठे ॥ ७ ॥ इति सप्तम गाथार्थः ॥

प्रगटतत्त्वता ध्यावतां, निजतत्त्वनो ध्याता थाय रे ॥ तत्त्व रमण एकाग्रता, पूरणतत्त्वं एह समाय रे ॥ मु० ॥ ८ ॥

अर्थः— तेहीज जावना कहे ठे. के आत्माने पोतानी जे संपदा तेतो कर्म आवृत ठे, ते जासनमां आवधी डुर्जन ठे. अने निष्पन्न परमेश्वरनी तत्त्वता तो प्रगट ठे, ते श्रुतोपयोगें जासनमां आवे, तेमाटे प्रगटतत्त्वी जे श्रीअरिहंत सिद्ध, तेनी निरावरण आत्मसंपदा तेने ध्यावतां थकां, जीव पो

॥ पंथिडो निहालुं रे बीजा जिन तणो रे ॥ ए देशी ॥

पूजना तो कीजें रे बारमा जिन तणी रे, जसु प्रगट्यो पूज्य स्वजाव ॥
परकृतपूजा रे जे इहे नही रे, साधक कारज दाव ॥ पू० ॥ १ ॥

अर्थः— हवे बारमा श्री वासुपूज्य स्वामीनी स्तवना करे ठे. हे नव्य जीवो ! तमारे जो आत्माने सुखी करवानुं मन ठे, तो बारमा जिन वीतराग श्रीवासपूज्य पुरुषोत्तमनी पूजना कीजें, एटले सकलगुणनिरा वरण, परमचारित्री, परमज्ञानी, अयोगी, अनोगी, अलेशी, असहायी, अकषायी, अरूपी, शुद्धस्वरूपी जे सिद्ध, सकलपरजाव अनोगी, पुज लोपचाररहित एहवो पूज्यस्वजाव जेहनो प्रगट्यो ठे, तेहनी पूजा कीजें, जे नक्तिना रागी नहीं, अने छेषी नहीं, एहवा सर्वज्ञ तेहीज पूजवा योग्य ठे ॥ उक्तं च आप्तमीमांसायां ॥ देवागम ननोयान, चामरादिविजुत यः ॥ मायाविष्वपि दृश्यंते, अत स्त्वमसि नो महान् ॥ १ ॥ सूक्तमांति रितदूराथ, प्रत्यक्षाः कस्यचित् यथा ॥ अनु मे तत्त्वतोज्ञान, मिति सर्वज्ञसं सितं ॥ २ ॥ अइसय पाडिहेरा, सब कम्म उदयसंचूआ ॥ तेषां न विम्ह उ मे, विम्हउ वीयरगत्ते ॥ १ ॥ इत्यादि ॥

वली प्रचुनुं पूज्यपणुं कहे ठे. जे परकृत देवता मनुष्य गुणरागी थका अनेक प्रकारनी नक्ति, पूजा करे ठे, परंतु परमेश्वर, कोशनी पूजा इच्छता वांता नथी, इहादोष रहित ठे, माटे परजावना संग, तथा परकृतपूजाने वांता नथी, ते पूज्य जाणवा. अने साधक जे मोहना अर्थी, मार्गानुसारी समकेती, देशविरति, संवेगपह्नी मुनिराज, तेहनुं कार्य, जे संपूर्णसिद्धता तेहना दाव केतां उपाय ठे, तेहीज निमित्त योगें अनंत सिद्ध निपिना, मां पोतें पूजाना अवांठक, अने पूजे तेहने परमानंद पूर्णता निपजे ॥१॥ इति

इव्यथी पूजा रे कारण जावनुं रे, जाव प्रशस्तने शुद्ध ॥ परम इष्ट वल्लन त्रिचुवन धणी रे, वासुपूज्य स्वयं बुद्ध ॥ पू० ॥ २ ॥

अर्थः—ते पूजाना बे जेद ठे, एक इव्यपूजा, बीजी जावपूजा, तिहां न्हवण विलेपनादिक जे बाह्य उपचार, योग समारवाने करियें, ते इव्य पूजा जाणवी. तिहां अठार पापस्थानक ठे, ते सर्व आत्माने दुःखहेतु ठे, ते

सर्वं पलटाववाने पूजामां प्रशस्त राग करियें, ते आत्माने तज्जातीयतजवायोग्य
जे कर्म ते कर्म निर्करवानी नीति ठे, माटे जिनपूजा ते संवर ठे, तेथी अवश्य
करवा योग्य ठे, तेमां बाह्यथी जे फूल, केसर प्रमुखनी पूजा, ते इव्यरूप ठे,
ते नावपूजा जे गुणगुणी एकत्वता रूप तेहनं कारण ठे, माटे इव्यनिक्षेपो
ते तेहनेज कहियें, के जे नावनं कारण होय. हवे नावनिक्षेपें पूजा ते वे प्र
कारनी ठे. प्रथमप्रशस्तनावनिक्षेपें पूजन; बीजं शुद्धनावनिक्षेपें पूजन, ते
हमां नाव ते आत्मानी परिणति, अने पशस्त ते गुणी ऊपर राग जाणवो
॥ उक्तं च ॥ गाथा ॥ अरिहंतं सुयरागो, रागो सुमुणीसु पवयणोसु य ॥ ए सुप
सवो रागो, इति वचनात् ॥ तथा चउत्तरणपयन्नामां कहुं ठे ॥ सुकयाण रा
य समुष्पन्न, पुत्र पुजयं कुरु कराजो ॥ इति वचनात् ॥ हवे प्रशस्तनुं स्वरूप
लिखे ठे. तेमां जे विषय परिग्रह उपर राग ठे, तेथी तो कर्मबंध उपजे,
अने अनुकंपा ते शातावेदनीनी हेतु ठे, तेतो सर्वनिर्गुणी जीव उपर पण
ठे, तथा गुणी उपर अनुकंपा करवी, ते निंदामां रहेवा योग्य ठे ॥ उक्तं च
आवश्यकं ॥ सुहिएसु अ इहिएसु अ, जा मे असंजएसु अणुकंपा ॥ रागेण
व दोसेण व, तं निंदे तं च गिरिहामि ॥ १ ॥ इति वाक्यात् ॥ तथा जे अ
रिहंतादि पंच परमेष्ठी अने आगम, साधर्मिक उपर पक्षपात विना गुणीप
णा माटे जे राग, ते प्रशस्त राग जाणवो. ते यद्यपि पुण्यबंधनो हेतु ठे, त
थापि ठता आत्मगुणने स्थिर अवानो तथा नवा प्रगट करवानो हेतु ठे.
पुण्यानुबंधी पुण्यनो हेतु ठे, ए श्री हरिजइ पूज्यें पंच वस्तुग्रंथमां कहुं ठे ॥
गाथा ॥ नाणाइ गुणरुइ खजु, तारसीय गुणसंपयं संपत्तो ॥ धन्नो गुणसंपत्तो
पसहारागं तिहिं कुणइ ॥ १ ॥ गुणरुइ मूलं एयं, तेषां गुणबुद्धिहेउअं न
णियं ॥ जह इलाइपुत्तो, पसहारागेण गुणपत्तो ॥ २ ॥ इति वचनात् ॥ ६,
हां कोइ पूठे जे, श्री गौतमस्वामीने त्रिभुवन दयाल, त्रिशजानंदन, श्रीवीर
परमात्मा उपर राग हतो, ते केवलज्ञाननेरोधक केम थयो? तेहने उ
त्तर कहे ठे. जे श्रीगौतमनो प्रशस्त राग, ह्योपशम रत्नत्रयानो तो दीपक
हतो, पण श्रीवीर विद्यमान ठतां, रागनी मंदता थइ नही, केम के ठते का
रणे राग टलवो इःकर ठे, पण जेवारें कारण मटहुं तेथी रागनी अवस्था
अटकी, तेवारें श्रेणी थई, तेम प्रशस्त राग सर्व जीवोने ह्योपशमी रत्न
त्रयानो विरोधी नथी, दायकतानी ईहायुक्त, दायकताने नजीक करे, परं

तु ह्यायकरत्नत्रयी शवा दीये नहीं ॥ उक्तं च श्रीसंविद्धमुखैः श्रीजिनैश्वर
सूरिपूज्यैः संवेगरंगसालायां ॥ सिद्धे रत्तो तद्गुण, ईहाए लप्रए गुणो सवे ॥
तेणं अरिहंताई, सुगुण सुरागं समाहित ॥ १ ॥ ते माटे प्रशस्त नावपू
जा ते पण साधकतामां ठे. हवे शुद्धनावपूजा ते, जे आत्मानुं सामान्य
चक्र, विशेषचक्र, ह्योपशमी चेतनावीर्य, ते सर्व, श्रीअरिहंतपरमात्मान
ह्यायकसिद्धत्वादिगुणानुयायी प्रवृत्ते, ते शुद्धनावपूजा जाणवी, एटले गुण
रागी अईने गुणबहुमानी अबुं. पठी स्वस्वरूपमां तन्मयथये अके स्वरूपपूर्ण
ता निपजे, ए मोहनो मार्ग ठे. हवे प्रशस्त नाव पूजानु स्वरूप कहे ठे. श्री
अरिहंत वासुपूज्य स्वामी, स्वयं केतां पोताथी बुद्ध अया, एहवा त्रिभुवन
नाथ ते परम केतां अत्यंत इष्ट केतां रलियामणा वल्लन केतां वाढ्हा लागे,
ते प्रशस्तरागरूप नाव पूजा जाणवी ॥ १ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

अतिशय महिमा रे अति उपगारता रे, निर्मल प्रभु गुणराग ॥
सुरमणि सुरघट सुरतरु तुं बते रे, जिनरागी महाजाग ॥ पू०॥३॥

अर्थः—वली प्रशस्तरागीपणुं उलखावे ठे. जे श्री अरिहंतअतिशयना
महिमा उपर अद्भुतता आश्चर्यता तथा आठ प्रातिहार्यनी विस्मयता
इत्यादि देखीने अथवा सांजलिने जे राग उपजे, ते सर्व प्रशस्तराग
जाणवो, तथा जगत्ना जीवोने माहामोहांधकार निवारवारूप धर्मदे
शना देईने विसरी गएलो जे आत्मधर्म, तेने देखाडे सर्व संदेह टाले ए
उपगार, नावआजीविकाना दातार, तत्त्वथी नूले पड्या जीवोने तत्त्व
ना देखाडनार, एहवुं उपकारी पणुं श्रीअरिहंतनुं ठे, ते उपकारीपणा उप
र जे इष्टता, तथा निर्मल कर्म आवरणें रहित केवल ज्ञान, केवल दर्शन, वी
तरागता, असंगता, स्वरूप जोगी प्रमुख गुण उपर राग ते पण प्रशस्त राग
कहियें. वली सुरमणि केतां चिंतामणि रत्न अने सुरघट केतां कामकुंज त
था सुरतरु केतां कल्पवृक्ष ते सर्व तुष्ट नासे केमके एतो इहलोकसुखना
हेतु, तथा नावअशुद्धताना वधारवा वाला ठे, तेहने असार जाणीने तुष्ट
गणे, अने श्रीअरिहंतनो राग ते परंपरायें आत्मसुखनो हेतु ठे, आत्मा
ना गुणनी वृद्धि करवानुं पुष्ट निमित्त ठे, ते माटे श्री जिनराज, परमदयाल,
स्वगुणजोगी, माहागोप, परमोपकारी, माहारी तत्त्व संपादना उपदेशक,

ते उपर जे जीवने साची उजखाएँ राग प्रगटे, ते जीव माहानाग्यवान्, तथा पवित्र जाणवा, जे जीव कामराग, दृष्टिराग, स्नेह रागनी चीड टालीने, श्रीपुरुषोत्तम, परमानंदी श्रीवासुपूज्य प्रभु उपर रागी थयो, तेने धन्य ठे. ते महंत जीव, मोहोटा नाग्यनो धणी जाणवो, ए सर्व प्रशस्त रागजाव पूजा कही ॥ इति तृतीयगाथार्थः ॥ ३ ॥

दर्शन ज्ञानादिकगुण आत्मना रे, प्रभु प्रभुता लयलीन ॥

शुद्ध स्वरूपी रूपे तन्मयीरे, तसु आस्वादन पीन ॥ पू० ॥ ४ ॥

अर्थः— हवे शुद्धजावपूजा कहे ठे तिहां जे आत्माना ह्योपशमजावी दर्शनगुण, तथा ज्ञानादिगुण, ते सर्व प्रभुताथी लयलीन थया ठे, बहुमान श्रीअरिहंतनुं ठे, नासन पण अरिहंत गुणनी अनंततानुं ठे रमण श्री अरिहंत गुणनां स्वरूप नासननुं ठे, अनुभव पण अरिहंत गुणना नासननो ठे, एम जेटली आत्मशक्ति प्रगटी ठे, ते सर्वअरिहंत गुणने अनुयायी करीने, तन्मयतारूप करे, ते शुद्धजाव पूजा जाणवी ते आवीरीतेः— प्रभुतानो निरधारनासननुं आस्वादन, ते आनंदतायेँ मग्न रहेवुं, शुद्धस्वरूपी परमात्मा तेहनुंस्वरूप जे वस्तुधर्म, तेमध्ये तन्मयी थईने, तेना आस्वादने अनुभवें, पीन केतां पुष्ट रहे, ते जावथी नक्ति जाणवी, तथा वंदन नमनादिकते योग नक्ति जाणवी तथा प्रभु उपर इष्टता ते राग नक्ति जाणवी, तथा हुं सद्गुथी मोटो माहरे अरिहंत परमेश्वर जेवो धणी ठे, हुं मोहना मार्गने पाय्यो, अने पोताना आत्मगुणने प्रभुनी प्रभुताने अनुयायीपणे वचावे, एहवो लीन थको रहे, तेहने तत्त्वनक्तिवंत कहिएं. एहवा सम केति, देशविरति, सर्वविरति, जेणेँ पोतानी मूलपरिणति प्रभुताथी मेलवी ठे, आत्मपरिणतिरूपउत्संगें प्रभुनी प्रभुताने रमावी रह्या ठे, माहानु जाव ठे, ते शुद्धजावपूजा जाणवी ॥ ४ ॥ इति चतुर्थे गाथार्थे ॥

शुद्धतत्त्व रस रंगी चेतना रे, पामे आत्मस्वजाव ॥ आत्मा

लंवी निजगुण साधतारे, प्रगटे पूज्यस्वजाव ॥ पू० ॥ ५ ॥

अर्थः— एम शुद्धनिर्मल तत्त्वी श्रीअरिहंतदेव सिद्ध जगवान् तेहनारसेँ रंगाणी थकी तेहना गुणनी जोगी जवारे चेतना थयी, अन्य विकल्प टाली

अनुभवनावना सहित प्रभुस्वरूपे रसीली अइ तेवारे ते चेतना पोताना आत्मस्वनावने पामे, आत्मस्वनावरुचि, आत्मस्वनावोपयोगी, आत्मस्वनावरमणी, आत्मानुनवी अयो, एटले उपादानावलंबी अवस्था पामे; अने जे वारें एनव्यजीव आत्मावलंबी आय, तेवारें पोताना गुणने साधतों निप जावतो, सम्यक् दर्शनादिक गुणने प्रगट करतो, गुणस्थान क्रमें दोषनी हाणी गुणप्राग्जाव स्वरूपएकत्व स्वरूपानुभव अतो अको तल्लीनताने निप जाववे पोतानो अनादिकालनो सत्तागतपूज्य स्वनावने प्रगट करे, एटले पहेला हूं परमपूज्य अनंतगुणी तुं, ए निर्धाररूप सम्यक् दर्शन प्रगटे, स्याद्वादसत्तानुं जासन आये, पढी जे सत्ता प्रगटी, तेहनो रमण अनुभवरूप चारित्रगुण प्रगटे, पढी शुक्लध्यान प्रगटे, पढी निरावरण केवलज्ञान नीपजे, ए परमपूज्य श्रीअरिहंतने पूजवाथी पोतानो पूज्यस्वनाव प्रगटे ॥ ५ ॥

आप अकर्ता सेवाथी हूवे रे, सवक पूरणसिद्धि ॥ निजधन न दीए पण आश्रित लहे रे, अह्य अह्यर रुद्धि ॥ पू० ॥ ६ ॥

अर्थः—श्री वीतराग पोते परजीवना मोक्षना अकर्ता ठे, केम जे परकर्ता पणुं जीवइव्यनो धर्म नथी, तेमाटे पोते परजीवनी सिद्धिना अकर्ता ठे, पण श्रीप्रभुजीनी सेवाथी सेवक जे नक्त, तेहने हूवे केता आय शुं आय तो के संपूर्ण सिद्धता निपजे निज केतां पोतानो धन जे अनंत ज्ञानादिकगुण ते प्रभु कोइ बीजाने आपता नथी, एटले कोइ पोतानो गुण बीजाने आपे नहीं, अने ते गुण पण पोतानी इव्यने सूकी बीजामां वर्ते नहीं अने कोइ इव्य कोइ इव्यनो गुण ग्रहे पण नहीं, सर्व इव्य पोते पोतानी सत्ताना स्वामी ठे, तेमाटे अरिहंत पोते कांइ आपताज नथी परंतु जे अरिहंतने आश्रित सेवे, ते निश्चे अह्य केतां जेहनो ह्य न आय तथा जें विनाश नपामे, तथा अह्यर केतां खरबुं जरबुं जेहमां नथी, एवी अविनाशी अह्यर अनंत आत्मसंपदा पूर्णानंदादिक रुद्धि लहे केतां पामे, माटे जिनजक्ति तेहीज सिद्धता नीपजववानो पूर्ण उपाय ठे ॥ ६ ॥ इति षष्ठ गायार्थः ॥

जिनवर पूजा रे ते निजपूजना रे, प्रगटे अन्वयशक्ति ॥ परमानंद विलासी अनुभवे रे, देवचंद्र पद व्यक्ति ॥ पू० ॥ ७ ॥

अर्थः— जे जिनराजनी पूजां नक्ति करवी, ते पोताना आत्मानी पूजा ना करवी ठे, आत्मगुण बंधारवा ठे, आत्मसंपदांनी पुष्टि करवी ठे, केम जे जिनसेवनायको पोताना अन्वयी गुण जे सहजज्ञानानंदादिक अनंत शक्ति ते पोपे, वधे, प्रगटे, निरावर्णे आयं, ते जीवपरमानंदनो विलासी अई, अनुभव केतां जोगवे, सर्वदेवमां चंद्रमा समान जे पद परमात्मता, पूर्णता, निरावर्णता, निरामयता, तत्त्वजोगता, स्वरूपानंदतारूप, तेहनी व्यक्ति केतां प्रगटता जे कर्मावर्णे अनादिनी आवृत्त ठे, ते सर्व कर्मद्वये यये अक्रिय, अनवहिनता, शक्ति प्रगटे, शुद्ध थाये, तेमाटे निष्पन्न जिननी नक्ति ते परमात्मता रूप आत्मसिद्धतातुं कारण ठे, तेमाटे हे मोहार्थी जीवो तमे श्रीवीतराग अरिहानीपूजना ते विधि सहित निरजिजा पे तत्त्वसाध्यतायें करो, एहज उत्तमउपाय ठे ॥ इति श्रीवासपूज्यजिनः ॥

॥ अथ त्रयोदश श्री विमलजिन स्तवनं ॥

॥ दासअरदास सीपरे करे जी ए देशी ॥

विमल जिन विमलता ताहरी जी, अवर बीजे न कहाय ॥ लघु नदीजिम तिम लंघीयें जी, स्वयंचरमण न तराय ॥ वि० ॥ १ ॥

अर्थः— हवे श्री विमलनाथ प्रभुजीनी स्तुति कहे ठे हे विमलजिन ! हे परमेश्वर ! ताहरी विमलता केतां तमारी निर्मलता केहेवी ठे ? जे समस्तइव्यकर्म नावकर्मपरानुजायीतादि दोष रहित पणोठे एहवी निर्मलता ते अवर केतां बीजा कोइ उच्चस्थ जीवने न कहाय केतां कहि शकाय नहीं, सिद्धस्वरूपस्य अनंतत्वात् वाचक्रमपरिणितत्वात् आयुष्यात्पत्वात्, तेनवकुंनशक्यते केन इतिनाप्यवचनात् तेमाटे कहेवाय नही ते नाउपर दृष्टांत कहेठे जेम लघुनदी केतां नान्हीनदी तेने जेम तेम लंघीयें, केतां उतरियें, पण असंख्याता कोडी जोजननो स्वयंचरमण नामा समुद्र, ते कोइ पामर जनथी तखो जाय नहीं, अने प्रभुना गुणतो स्वयंचरमण समुद्रथी पण अनंत गुणा ठे, ते सर्व वचने कहा जाय नहीं ॥ १ ॥

सयल पुढवी गिरि जल तरु जी, कोइ तोले एक हाथ ॥ तेह

पण तुक गुणगण जणी जी, जाखवा नहीं समरथ ॥ वि ० ॥ २ ॥

गुणांतरनी विवेकितगुणमां नास्तित्वा तथा परपद केतां परद्व्यना गुणनी नास्तित्वा ए नास्तित्वा सर्व वस्तुधर्मे पारिणामिक जावे रही ठे, ते सर्वनि रावर्णपणे हे श्रीविमल प्रभु ! तमारी परिणामिकतामध्ये तथा कर्तृतामध्ये चोक्ततामध्ये समकाले केतां प्रतिसमये समाये ठे, एटली अनंतता तमारें विषे ठे, हे प्रभुजी तमारी निर्मलता ते समकेति जीवने श्रद्धागोचर ठे, तथा पूर्वधरने परोक्षनासन गाचर ठे, अने केवलीने प्रत्यक्ष ठे, एरीतें अनिलाप्य तथा अनजिलाप्यनी अनंतता ठे, ते बीजा कोइशी कहाय नहीं, माटे हे नाथ ताहूँ ज्ञान, दर्शन, सुखधर्मनी अनंतता ते जे ज व्यजीवने स्या द्वादोपेत नासन प्रतीत गोचर थइ, ते जीवने पण धन्य ठे, तो हे प्रभुजी ! तमारी शीवात कहुं तमे तो माहापूज्य ठो, मोहोटा ठो॥४

ताहरा शुद्धस्वभावने जी, आदरे धरी बहुमान ॥ तेहने तेहिज नीपजे जी, ए कोई अद्भुत तान ॥ वि० ॥ ५ ॥

अर्थ:-हे प्रभुजी ताहरो जे शुद्धनिर्दोष स्वभाव, अनंतानंदादि रूप अक्रिय, अकृत्य, तेहने जे आदरे केतां अंगीकार करे, वंदन, सेवन, स्मरण, ध्यानादिकपणे आदरे, वली बहुमान केतां अत्यादरपणे जे ग्रहे, ते साध्यार्थी सेवकनो तेहवोज पोतानो स्वभाव शुद्ध थाय, निःकर्मता नीपजे प्रभुना जेहवो स्वभाव निर्मल थाय, माटे हे प्रभो ! ए कोई अद्भुततान के केतां तंतंठे जे अरिहंत प्रभुनुं शुद्धस्वरूप चितवतां ध्यान करतां, पोतानुं स्वरूप नीपजे, एहिज आश्चर्य ठे ॥ ५ ॥ इति पंचम गाथार्थः ॥

तुम प्रभु तुम तारक विभूजी, तुम समो अवर न कोय ॥ तुम दरिसणथकी हुं तरयोजी, शुद्ध आलंबन होय ॥ वि० ॥ ६ ॥

अर्थ:-माटे हे श्रीविमलनाथ ! माहरा प्रभु अधिपति तुमेज ठो, वलीमुजने संसारमांथी तारवा वाला परमनिर्यामिक परमसामर्थवंत तुमे ठो, हे देव ! हे नाथ ! हे कृपासिंधु ! हे ज्ञानजानु तुमसमान माहरे बीजा कोई नथी त्रिभुवनमांहे तमेज दयाल ठो, हे जगत्त्वत्सल ताहरो दर्शन केतां देखवुं अथवा दर्शन ते समकित तेने पामे थके हुं तखो, संसार समुद्रने उलंगी पार थयो ईहां कारण पामे थके जक्तिना हरषे उपचार

वचन कछुं, एम शुद्धनिर्मल स्वरूपनो आलंबी थयो थको हे नाथ ! ता हरा स्वरूपने अवलंबे, में माहारु स्वरूप उलख्युं, ते उलख्याथी स्वरूप रुचिउपनी, पढी स्वरूपविश्रामी अनुभवध्यानी थये तखो ए जावी कार्य नो वर्तमानरोप नैगमनयनुं वचन ठे ॥ ६ ॥ इति पष्ठ गाथार्थे ॥

प्रच्युतणीविमलता उलखी जी, जे करे थिरमन सेव ॥ देव चंद्र पद ते लहे जी, विमल आनंद स्वयमेव ॥ वि० ॥ ७ ॥

अर्थ:- ए रीतें प्रच्युतीनी विमलता केतां निर्मलता तेने उलखीने जे प्राणी थिरमन केतां इढमने सेवा ञ्क्ति करे, ते समकेति, देशविरति सर्वे विरति जीव, सर्वदेवमां चडमा समान पद परमात्मपद लहे केता पामे अनादि संततिसंयोगी जावकर्म उपाधीने ह्य करीने, निर्मल सिद्ध बुद्ध आत्मतत्त्वनी पूर्णता ते पामे, इहां स्तुतिकर्तांनुं नाम पण देवचंद्र ठे, ते सूचय्युं ए पद कहेबुं ठे जे मध्ये विमल केतां निर्मल आनंद ते स्वयमेव केता पोतेज ठे, ते पोतानो आनंद पोते जोगधे एहवा अनंत धर्म प्राग्जाव रूप श्रीविमलनाथनी सेवना करो, मोक्षार्थी जीवने श्रीअरिहंत सेवना तेहिज मोटुंकारण ठे, अनादिनी प्रांति टालवानु पृष्टनिमित्त ठे, ॥ ७ ॥ इति त्रयोदशम श्री विमल जिन स्तवनं संपूर्ण ॥

॥ अथ चतुर्दश श्री अनंत जिन स्तवनं ॥

॥ दीधीहो प्रच्यु दीधी जग गुरु तुज ॥ ए देशी ॥

मूरति हो प्रच्यु मूरति अनंत जिणंद, ताहरी हो प्रच्यु ता हरी मुज नयणे वसी जी ॥ समता हो प्रच्यु समता रस नो कंद, सहेजे हो प्रच्यु सहेजे अनुभव रस लसी जी ॥१॥

अर्थ:- हवे चौदमां प्रच्यु श्री अनंतनाथजीनी स्तवना करे ठे हे अ नंतनाथजिणंद ताहरी केतां तुमारी मूरति केतां मुझा एटले आकार ते माहारा नयणे केतां नेत्रने विपे वसी ठे? ते मुझा कहेवी ठे तो के समता जे राग द्वेष रहितपणुं ते रूप जे रस तेनो कंद ठे. वली सहजे प्रयास विना अनुभव स्वज्ञोपणुं तेहना रसथी लीन ठे तन्मय ठे ॥१॥

नवद्व हो प्रभु नवद्व तापित जीव, तेहने हो प्रभु ते
हने अमृतघन समी जी ॥ मिथ्याविष हो प्रभु मिथ्या वि
षनीखीव ॥ हरवा हो प्रभु हरवा जांगुलि मनरमी जी ॥७॥

अर्थः— वली नवजे चारगतिरूप संसार, ते रूप द्व केतां दावानल
ना तापे करी ने वली रहेला जीवोने परम शीतलता करवाने ताहारी
मूर्ति ते अमृतना मेह समान ठे, एटले संसारनो ताप तमारा दर्शनथी
मंटे ठे, माटे. वली मिथ्यात्वरूपविष तेहनी खीव केतां घूमि मूढी तेहने
हरवाने जांगुली केतां गारुडीनामंत्र समान ताहारी मूर्ति ठे ॥७॥ इति० ॥

जाव हो प्रभु जावचिंतामणि एह, आत्म हो प्रभु आ
त्म संपति आपवा जी ॥ एहिज हो प्रभु एहिज शिवसु
खगेह, तत्त्व हो प्रभु तत्त्वालंबन आपवा जी ॥ ३ ॥

अर्थः— वलीहे प्रभु! तुमारी मुझा जाव चिंतामणि रत्नसमान ठे, ए
टले चिंतामणि रत्नते इन्द्रियसुखनो हेतु ठे, ते तो इव्य चिंतामणि ठे अ
ने श्रीवीतरागनी मुझा ते मोहसुखनी हेतु ठे, माटे जाव चिंतामणि स
मान ठे, आत्मानी पोतानी अनंतज्ञानादिक संपत्ति आपवाने चिंताम
णि रत्न समान ठे, माटे एहिज शिव सुखनुं घर ठे, तत्त्व जे वस्तुनो मू
लधर्म ठे, ते आलंबवाने तुमारी मूर्तिश्रेष्ठ कारण ठे, ॥ ३ इति० ॥

जाए हो प्रभु जाए आश्रव चाल, दीठे हो प्रभु
दीठे संवर वधे जी ॥ रत्न हो प्रभु रत्नत्रयी गुणमाल,
अध्यात्म हो प्रभु अध्यात्म साधन सधे जी ॥४॥

अर्थः— वली जाय केतां नाश पामे आश्रव केतां नवा कर्म लेवानी
चाल नाशपामे तथा प्रभुजीनी मूर्ति दीठे, संवरनी वृद्धि आय, आत्म
धर्मरमणरूपता वधे वली रत्नत्रयी केतां सम्यक्दर्शन, ज्ञान, चारित्ररूप
जे गुणनीमाला केतां निर्मल श्रेणि ते जेहमां ठे, एहवो अध्यात्मआत्मस्व
रूप, तेहनुं साधन केतां नीपजाववानो उपाय ते सधे केतां नीपजे ॥ ४ ॥

मीठी हो प्रभु मीठी सूरत तुऊ, दीठी हो प्रभु दीठी रु
चि बहुमानधी जी ॥ तुऊ गुण हो प्रभु तुऊगुण चास
न युक्त, सेवे हो प्रभु सेवे तसुनव नय नधी जी ॥ ५ ॥

अर्थः—हे प्रभुजी तांदूरी सूरत केतां थापना जे आकाररूप सुंदर सु
झा दीठी ते घणी ज मीठी केतां मिष्ट लागी पण केवी दीठी जे रुचि मो
हानिलापयुक्त तथा बहुमान संयुक्त अत्यंत हरपे दीठी, जे आज हुं धन्य
कृतपुण्य जेम वसुदेव हिममध्ये कहुं ठे. कोविदु पुत्रविठ, वविठ पुत्रं च
नय सहस्तेहि ॥ तेणं जिणवरदंसण, लंनोमयंच जे लक्षो ॥ १ ॥ तेथी अ
हो वीतरागता ! अहोग्यानता ! अहो उपकारता ! अद्भुतता ! आश्चर्यता
जे हुं रंक दीन मोहेंमग्र असंयमीने ए प्रभु मुझानो योग बन्यो, ते घणी
ज मोठी वात थई एहवा बहुमाने दीठी, एहवी अरिहंतमुझा तें अरिहंत
ना केवल ज्ञानादिक गुण जे अनंत चतुष्टय तेहना चासन उपयोग युक्त
जे जीव सेवे, पर्युपासना इत्य तथा जावथी करे, तेहने नवकेता संसारनो
नय नधी जे अरिहंतनी नक्ति करे ते संसार प्रमण करेनहीं ॥ उक्तं च ॥
इको वि नमुक्कारो, जिणवर वसहस्त वक्षमाणस्त ॥ संसारसागराउ, तारेइ
नरं व नारिवा ॥ १ ॥ इति वचनात् ॥ ५ ॥ इतिपंचम गाथार्थः ॥

नामे हो प्रभु नामे अद्भुत रंग, ठवणा हो प्रभुठवणा दी
ठे उल्लासे जी ॥ गुण आस्वाद हो प्रभु गुण आस्वाद
अनंग, तन्मय हो प्रभु तन्मयताये जे धसे जी ॥ ६ ॥

अर्थः—वलीहे प्रभु तमारुं नाम तांजलवाथी अद्भुत केतां विस्मयचूत
रंग उपजे, वली हे देव ! तांदूरी परमोपकारी थापना दीगथी उल्लास थाय
ठे. माटे थापना परमोपकारी ठे जे ठीठे पोतानुं स्वरूपपणुं तांनरे वली
थापनाने निमित्तें गुण जे अनंत चतुष्टयादिक, परम निर्मल यथार्थोपदेशा
दिक वचनातिशय अशोक वृक्ष, इंध्वजादिक देखीने अनंग गुणनुं आ
स्वादन थाय ते गुण आस्वादन केवो ठे तोके अनंगठे ते कोने नीपजे के
जे जीव, तन्मयतापणे श्रीप्रभुना गुणची धसे, तेहने नीपजे तेनेज इत्या
दिक वातोनो आनंद थाय ॥ इति षष्ठ गाथार्थः ॥ ६ ॥

गुण अनंत हो प्रभु गुण अनंतनो वृंद ॥ नाथ हो प्रभु
नाथ अनंतने आदरे जी ॥ देवचंड हो प्रभुदेवचंडने
आणंद ॥ परम हो प्रभु परम महोदय ते वरे जी ॥ ७ ॥

अर्थः—एम ज्ञानादिक अनंत गुणना वृंद केतां समूह एहवा नाथके
तां श्रीअनंतनाथ स्वामी तेने जे आदरे, उपादेय करे, ते प्राणी देवचंड जे
स्तुतिकर्ता अथवा देवचंडते चोसठ इंद्र तेहने आनंद केतां परमानंदमयी
एवो जे परममहोदयवंत मोक्षरूप स्थानक ते नक्तिवंत जीव वरे केतां पामे
एनियामक ठे ए प्रभुजीने सेवतां कर्म क्लेशथी रहित थाय ॥ ७ ॥ इति चतु
र्दश श्री अनंत जिन स्तवन संपूरणं ॥ १४ ॥

॥ अथ पंचदश श्री धर्मनाथजिन स्तवनं ॥

सफल संसार अवतार ए हुं गणुं एदेशी ॥

धर्म जगनाथनो धर्म शुचि गाईये, आपणो आत
मा तेहवो जाविये ॥ जाति जसु एकता तेह पलटे
नहीं, शुद्ध गुणपङ्कवा वस्तु सत्तामयी ॥ १ ॥

अर्थः—हवे श्रीधर्मनाथ जगवाननी स्तुति करेठे अने आत्मइव्यने सा
धनताना बाधकतानो उपयोग आणे ठे. तहां धर्म एहवे नामें पन्नरमाती
थीकर जगदुपगारी परमतत्त्वी जगत्ना नाथ, तेहने परमहितकारी धर्म प्र
गटयो ठे, ते आत्मस्वजावी धर्म ठे. ॥ उक्तं च ॥ धर्मसंग्रहण्यां ॥ जो पुण
आथ सहावो, धम्मोपगिरस इत्यादि अथवा उन्नयस्कयहेऊ इत्यादि पुनः
जावधर्माधिकारे ॥ जीवाणं जावधम्मो, कम्माजावेण जो खलु सहावो ॥ इत्या
दि ॥ कम्मविम्मुक्कसरूवो, अण्णिदियत्ता अण्णिसनेशाउ ॥ रूवादि विरहतो
वा, अण्णो परिणाम जावाउ ॥ १ ॥ इत्यादिधर्मस्य स्वरूपं उक्तं ॥

एहवो श्रीधर्मनाथ स्वामीनो धर्म शुचि केतां पवित्र निरावरण परानुजा
यी पणारहित तेने गाईये, वारंवार संजारीये, तत्त्वप्रगटरूप ते स्तविये, अने
पोतानो आत्मापण तेहवोज जाविये, केतां विचारीये, एटले जेहवो धर्म
नाथस्वामीनो धर्म ठे, तेहवोज अमारो आत्मानो धर्म ठे. तथा च सिद्धप्रा

नृत्तटीकायां ॥ जारिससिद्धसहावो, तारिसनावो हु सव्व जीवाणं ॥ तेषां सिद्धं तरूद्ध, कायवा नवजीवोहिं ॥ १ ॥ तथा च तत्त्वार्थटीकायां ॥ जीवो जीवत्वावस्थोसिद्धः इति तेमाटे सिद्धपणुंते जीवनी पोतानी अविस्था ठे, ईहां कोइ पूठे जे सिद्ध तथा संसारी सकर्मा, समोही, मिथ्यात्वी, असांयमीने तुल्य केम कहो ठो. तेहने कहे ठे. जे वस्तुनी जाती एकता पणे ठे, ते फि वारें पलटे नहीं. माटे जीव इव्यनुं, एहिज धर्मठे जे अनादिनो कर्मावर्त्त ययां तो पण पलटे नहीं. स्वजाति मुके नहीं, तो मारी तथा श्रीधर्मनाथ स्वामीनी जीवनीजाति एकठे, श्रीठाणंगमां कहुं ठे, एगेआया इत्यादि तेमाटे यद्यपि अत्यंत मोहतीव्र अवोधमां पडयो, तो पण जीवत्वपणुं संग्रह नयें तेवोल ठे जे शुद्ध निर्मल गुणपर्यायमयी वस्तुनी सत्ता ठे, केमके सर्व पदार्थ गुणपर्याय संयुक्त ठे, उक्तंच तत्त्वार्थे “गुणपर्यायं च इव्यं ॥ इति ॥” द्रव्यं पक्कवविक्रयं, द्रव्यविज्ज्ञा य पक्षवा नही ॥ उप्पाय छिद्दं गाई, दवोय लक्षणं एयं ॥ १ ॥ इति संमत्तितः गाथा ॥ उप्पक्कंति चयंति, परिणमंति गुणाण द्वाए ॥ द्रव्यं पक्षवाय गुणा, न गुणपक्कवाए द्वाए ॥ १ ॥ अ पक्कये जाणणा नही तथा आवश्यकरिच्युक्ती ॥ गुणाणामास उद्वं ॥ एगद्व तिथा गुणा ॥ लक्षणं पक्षवाणं तु, उन्नउं निस्सिया नवे ॥ १ ॥ इति उत्तराव्यय ने ॥ ते माटे जीवादि वस्तुनी सत्ता, शुद्धगुणपर्यायमयी ठे, यद्यपि जीव अ शुद्धपरिपामी ठे, अने ज्ञानादिक गुणसर्व, कर्म आवर्त्त ठे, तो पण सत्तायें शुद्ध ठे, निरामय ठे. माटे आपणो आत्मानुं स्वरूप, ते श्रीधर्मनाथस्वामी समान विचारहुं एहज तत्त्वार्थवनी यवानो मार्ग ठे ॥ १ ॥ इति प्रथम ॥

नित्य निरवयव व वलीएक अक्रियपणे, सर्वगत ते ह सामान्यजावे जणे ॥ तेह्यी इतर सावयववि शेषता, व्यक्तिचेदे पडे जेदनी चेदता ॥ १ ॥

अर्थः— ह्ये सामान्य विना वस्तुनी ठती आधारता नहीं, अने विज्ञेयविना कार्य नहीं. पर्यायप्रवृत्ति नहीं, तेमाटे पंचास्तिकाय ते सामान्यस्वजाव अने विज्ञेयस्वजावमयी ठे, तिहां सामान्य स्वजावनुं लक्षण कहे ठे. जे नित्य अविनाशी होय पण आकाशनी परें सावयव होय. अने जे निरवयव जेहने विनाग अंश नहीं, तेथी अक्रिय ते पण एकज पण जेमां जे

नहीं स्वजातिमां विधाजाव नहीं, ते एकपणे जाणवारूप, अथवा परस्प
 दरूप क्रिया करे नहीं,तेथी अक्रिय ते पण कोइपर्यायमां व्यापे,कोई पर्या
 यमां न व्यापे,तेहवा नहीं पण सर्वपर्यायमां व्यापेज ए लक्षण जेहमां ठे,
 तेहने सर्वज्ञ देवें सामान्यस्वजाव कह्यो ठे. ए सामान्यलक्षण श्रीविशेषाव
 श्यकें कह्युं ठे. एगं निच्चं निरवयव, सक्रियं सव्वगं च सामन्नं ॥ ए गाथाना
 व्याख्यानथी जाणवो. तिहां जावना जे नित्यपणुं सामान्य धर्म ठे ते पदा
 र्थमां नित्यपणुं सदा ठे, ते नित्यपणाने पर्यायप्रदेशरूप अवयव नथी, ते
 नित्य पणुं सर्व एकज ठे, अने जाणवादिक कोई क्रिया करतो नथी, तेथी
 अक्रिय ठे, ते नित्यपणुं प्रदेशमां, गुणमां, पर्यायमां, सर्वमां व्यापक ठे,
 तेथी सर्वगत ठे, एटला लक्षणने पढोंचे, तेमाटे नित्यपणुं ते सामान्य ठे,
 एम अनित्यत्वादिक पण सर्व सामान्य स्वजावमां जाणवुं. हवे विशेष स्व
 जावनुं लक्षण कहे ठे. ते सामान्यथी इतर केतां बीजा जे सावयव केतां
 सप्रदेशी अविजागपर्याय संयुक्त अनेक अनित्य सावयव, सक्रिय,ते विशेष
 स्वजाव जाणवो, पण व्यक्ति जे पदार्थ तथा गुणांतर तेहना जेदे जेहनी
 जेदता केतां जुदापणुं पडे, एटले सर्वव्यक्तिने विषे विशेषपणुं जुडं जुडं ठे.
 माटे विशेषनी सर्वत्र जुदायी ठे,ते विशेष स्वजावमां ज्ञानादिकगुणना जेद
 जाणवा.ए सामान्यविशेषनुं लक्षण कह्युं.ए सामान्यविशेषसत्तामथी इव्यठे.

एकता पिंढने नित्य अविनाशता, अस्ति निज
 रुद्धिथी कार्यगत जेदता, जावश्रुत गम्य अन्नि
 लाप्य अनंतता, नव्यपर्यायनी जे परावर्तिता ॥ ३ ॥

अर्थः—ए सर्व धर्मनाथ प्रचुंनो धर्म ठे. हवे सामान्यस्वजावनां लक्षण
 कहे ठे. १ प्रथम एकता केतां एक स्वजाव ते जे पिंढ केतां पिंढपणुं तेइ
 व्यना सर्वप्रदेश, गुण, पर्याय, तेहनो समुदाय ते एक पिंढरूप ठे,
 पण, निन्नरूप वर्ततो नथी, तेने एकस्वजाव कहियें.

२ बीजो नित्य अविनाशता केतां अचंगुरतापणुं ध्रुवपणुं तज्ञावाव्ययं
 नित्यं इति त्वार्थवचनात् ते इव्यमां बीजो नित्यस्वजाव कहियें.

३ त्रीजो सर्वइव्यपोताने स्वजावेंठता ठे,पण कोई कालें पोतानी रुद्धिने
 मूकता नथी, ते इव्यमां पोतानी रुद्धिथी त्रीजो अस्तिस्वजाव कहियें.

४ चोथो जेदस्वभाव ते कार्यगत ठे, एटले जे ज्ञानादिक गुण ते सर्व पोता पोताना कार्यने करे ठे. परंतु एकगुण ते बीजा गुणना कार्यने करतो नथी, ज्ञान ते जाणवारूप कार्यने करे ठे, दर्शन, ते देखवारूप कार्यने करे ठे, तथा चारित्र ते रमणतारूप कार्यने करे ठे, जोगगुण ते जोग्यने करे ठे, इत्यादिक कार्यना जेदें इव्यमां चोथो जेदस्वभावपणुं ठे.

५ पांचमो अजिजाप्य स्वभाव ठे, ते वचनथी कहि शकाय तेहवा पण आत्मइव्यमां अनंता धर्म ठे, जे नाव श्रुतज्ञाने करी जणाय माटे श्रुतज्ञाननी शक्तिपण अजिजाप्य नाव सीम ठे, ते पांचमो स्वभाव ठे.

६ षष्ठो सर्वइव्यमां पर्यायनी परावर्त्तिता केतां पलटणता ठे, ते जव्य स्वभावकहियें ए ष स्वभाव, इव्यमां, गुणमां, पर्यायमां ठे, माटे ए ष ने सा मान्यस्वभाव कहियें ॥ ३ ॥ इति तृतीय गाथार्थः ॥

क्षेत्र गुणभाव अविभाग अनेकता, नाशउत्पाद
अनित्य परनास्तित्ता ॥ क्षेत्र व्याप्यत्व अजेद अ
व्यक्तता, वस्तुते रूपथी नियत अजव्यता ॥ ४ ॥

अर्थः—हवे विशेष स्वभाव कहेठे. त्यां पेहेलो अनेक स्वभाव ते जे क्षेत्रना अविभाग प्रदेश तेथी पदार्थ अनेक स्वभावी ठे, तथा गुणाविभाग जे एकएकगुणना अनंता अविभाग ठे, जेम चारित्रना अविभाग संयमश्रेणीमां कह्या, वीर्यना अविभाग योगस्थान अधिकारें कम्मपयडीमां कह्या ठे, ते माटे गुणाविभागपणे पण अनेक स्वभाव ठे. एक एक इव्यमां अनंता गुण ठे, ते वली एकेका गुणमां अनंता गुणाविभाग ठे, ते अनेक स्वभावता ठे, तथा नावाविभागें जे पर्याय धर्म ते ज्ञानादिक गुणना अनंता पर्यायनी सूद्धमता गहन ठे, ते पण अनेक स्वभाव ठे, एटले क्षेत्रे तथा गुणें अने पर्यायें सर्व रीतें इव्यमां अनेकता ठे.

१ बीजो नाश केतां व्यय तथा उत्पाद केतां उत्पाद ए परिणति ते सर्व इव्यमां अनित्य केतां अनित्यस्वभाव ठे.

२ त्रीजो पर केतां आपणथी बीजा जे इव्य तेहना धर्म ते अन्यइव्य मां नथी एटले एक इव्यना जे धर्म ते बीजा इव्यमां नपामीयें, ते इव्य मां नास्तित्ता केतां नास्तिस्वभाव ठे.

४ चोथो आत्माना सर्व गुणपर्याय ते निन्ननिन्नकार्य करे ठे, परंतु क्षेत्र केतां नाजन ते सर्वनो आत्मा ठे, माटे गुणपर्यायनी अनंतता ठे, पण कोई मूलद्रव्यने तजी शकतो नथी, एकक्षेत्रे एकाधारपणे व्यापत्व केतां अचगा ही रह्या ठे ते द्रव्यमां अचेदता केतां अचेदस्वभाव ठे.

५ पांचमो वली वस्तुने स्वरूपें केवल ज्ञानगम्यपणे वचने अगोचर अ नंतधर्मात्मक पणे द्रव्यनुं अनजिजाप्यपणुं ते अवक्तव्यस्वभाव ठे, उक्तं च ॥ श्रीविशेषावश्यके ॥ अनजिजाप्ये जावेच्यः अनजिजाप्या अनंतगुणा इति

६ षष्ठो अनेक पर्यायनोपरावर्त्त ठे, पण वस्तुना मूलरूपथी पलटे नही, ते रूपेंज रहे ठे, ए नियतपणा माटे वस्तुमां अचव्यस्वभाव ठे.

ए सर्व स्वभाव सम्मतितर्क तथा धर्मसंग्रहणीना व्याख्यानथी जोवा, ए सामान्यस्वभाव ठे ते पदार्थनो द्रव्यास्तिकमूलधर्म ठे, एहवा परिणमन पणाशकी सर्व पदार्थ स्याद्दादादि कहेवाय ठे, जे समये एक ते समये अ नेक जे समयें नित्य ते समयें अनित्य, जे समयें अस्ति, ते समयें नास्ति, जे समयें निन्न ते समयें अनिन्न, जे समयें वक्तव्य, ते समयें अवक्तव्य, जे समयें चव्यत्व ते समयें अचव्यत्व, इत्यादिक एम वली एक अनेक नित्यानित्यादिक एक एक स्वभावनी सप्तचंगी थार्यें. तेवा अनंता स्वभावें अनंतीसप्तचंगीयो द्रव्यनेविषे थाय, ते स्याद्दादरत्नाकरावतारिकामां कहुं ठे. जे “ नित्यानित्याद्यनंतस्वभावचेदतौ प्रतिधर्मे निन्नाजिन्ना सप्तचंगी एव मनंताः सप्तचंग्यो जवंति इति ॥” तथा च श्रीजिनवद्वजसूरिवाक्यं ॥ बहु विह नयचंगं, बहुषिचं अषिचं ॥ सदसदनजिजाप्या, जाप्यमेगं अणोगं ॥ इति ॥ ए स्वभाव महोपाध्याय श्रीयशो विजयजी स्वकृतद्रव्यगुणपर्यायना रासमध्ये समर्थ्या ठे, तिहांथी जोई लेवा ॥ ४ ॥ इति चतुर्थे गाथार्थः ॥

धर्म प्राग्भावता सकल गुण शुद्धता, जोग्यता कर्तृ
ता रमण परिणामता ॥ शुद्ध स्वप्रदेशता तत्त्वचैतन्य
ता, व्याप्य व्यापक तथा ग्राह्य ग्राहकगता ॥ ५ ॥

अर्थः— हवे विशेषस्वभाव कहे ठे. द्रव्यनो धर्म जे ज्ञानादिक तेहनी प्राग्भावता केतां प्रगटपणुं ते आविर्जावधर्म, बीजो ज्ञानदर्शन, चारित्रा दि, सर्व गुणनी शुद्धतायें सर्व स्वगुणनुं जोगीपणुं ते जोग्यता धर्म तथा

कर्तृता केतां कर्त्तापणुं सर्वं प्रदेशकार्यानुगत समुदायप्रवृत्ति कार्योंत्पादकं कर्तृत्वं ते धर्मास्तिकायादि इव्यने प्रदेशे प्रदेशे चलनादिसहायरूप कार्यं नो यावो, ते निन्ननिन्न प्रदेशेने आश्रये ठे. अने जीवइव्यनुं जाणवा देखवा रूपकार्य. ते सर्व, अस्संख्यप्रदेशना मलवाथी ठे, तेमाटे जीव इव्यने विपे कर्त्तापणुं ठे. ते कर्त्तापणुं विशेष स्वजाव ठे. वली रमण जे कोईकने विपे रमनुं तथा परिणामिकता जे परिणामिकपणुं ते शुद्ध स्वप्रदेशीपणुं ते पण विशेष स्वजाव ठे, तथा तत्त्व केतां वस्तुमां मूलधर्म जे चैतन्यता ते पण विशेष स्वजाव ठे, व्याप्य व्यापकपणुं तथा ग्राह्य ग्राहकपणुं तथा आधाराधेयपणुं संरक्षणपणुं स्वस्वामिजावादिक ए सर्व विशेष स्वजाव जाणवा. ए रीते सामान्य स्वजाव तथा विशेषस्वजाव, ते सर्व श्रीधर्मनाथ परमे श्वरना निर्दोष यथा, तेहमां पण सामान्यस्वजाव तो निर्दोष सदा हता, परंतु पर संयोगे विशेष स्वजावनो द्विधाजाव ययो. हतो, ते हे श्री धर्मनाथ प्रभुजी तुमे स्वरूपालंबनी थई करणगुणें जे ज्ञान, दर्शन, चारित्र, अने वीर्य, तेहने स्वरूपथी एकत्व करी, स्वरूप प्राग्जाव करी, स्व रूपें वस्या ठो, माटे निरामय यथा ठो ॥५॥ इति पंचम गायार्थः ॥

संग परिहाथी स्वामिनिज पद लह्युं, शुद्धआत्मिक
आनंदपद संग्रह्युं ॥ जहवि पर जावथी हुं जवोद
धि वस्यो, परतणो संग संसारतायें ग्रस्यो ॥ ६ ॥

अर्थ.— हवे एहवी अनंत गुण निर्मलता प्रभुजीने जे रीतें नीपनी, ते रीत कहे ठे. हे देव, हे परमेश्वर! तुमे पुज्जादिकनो संग सर्वथा परिहार केता त्याग कस्यो, तेहथी निज केतां पोतानुं परमपद अव्यावाधानंद रूप चिडूपावस्थानरूप लह्यु. केतां पाम्यो माटे तमे शुद्ध केतां निर्मल आत्मिक केतां जे आत्म इव्यनो आनंद अव्यावाधादिकते संग्रह्युं केतां लाथो अने हे प्रभुजी! जहवि केतां जो पण हुं परजावथी केता परजाव निमित्त पामीने परजावरूप परिणामीने, वर्त्तमानपरानुयायी जवोदधि केतां जवसमुद्धने विपे वस्यो हुं, जवनिवासी ययो हुं, तेथी पुज्जादिकने संगे संसारता जावथी नवु नवुं अच्यवसायीपणुं पामीने इव्यथी चारगतिरूप संसारमां जावपणे करीने ए माहारो आत्मा ग्रस्यो ठे. एटजे ए संसारे

મુજને ગ્રાસ કરી લીધો છે, માટે હે દેવ! તુમે અસંગી, હું સંગી, તુમે મુક્ત, હું બદ્ધ, તુમે અકર્મા, હું કર્માશ્રિત, તુમે સ્વરૂપનોગી, હું પુજ્જલનોગી, તુમે સ્વગુણપરિણામિ, હું પુજ્જલાશ્રિત રાગદ્વેષ પરિણામિ, તેથી હે પ્રજ્ઞુ! માહારે તો માહરી જૂલથી કોઈક નવું જે સત્તામાં, કર્તાપણામાં, પરિણામિકતામાં ન હતો તે નીપનો, એ અશુદ્ધકર્તાપણું મે કહ્યું, તેહથી સ્વગુણ આવરી ને પુજ્જલનો ગ્રાહક થયો, તે પુજ્જલને લેવાથી માહરી આત્મા પુજ્જલનોગી થયો, એટલે તાહરે માહરે અંતર પડીગયો, તેથી હું સંસારી હું અને તમે સિદ્ધ ધેય ઠો. ઇતિ પષ્ટ ગાથાર્થઃ ॥ ૬ ॥

તહવિ સત્તાગુણે જીવ એ નિર્મલો, અન્યસંશ્લેષ જિ
મ ફિટક નવિ સામલો ॥ જે પરોપાધિથી હુષ્ટપરિ
ણતિ ગ્રહી, જાવ તાદાત્મ્યમાં માહેરૂં તે નહી ॥૭ ॥

અર્થઃ—તો પણ સત્તાગુણે ડવ્યાસ્તિક સંગ્રહ નયેં એ માહરો જીવ નિર્મલ છે, નિષ્કલંક છે, અસંગી છે, અરૂપી છે, કોણ દૃષ્ટાંતે? જેમ શ્યામાદિક પુટ સંયોગે ફટિક રત્નનો દલ સ્યામ દીઠામાં આવે છે પરંતુ ફટિક કાંઈ શ્યામ થયો નથી, પણ અપરીક્ષક લોક તેને શ્યામ જાણે છે, પણ જાતે જે હવો હતો તેહવોજ છે, તેમ કર્મસંગે આત્મા અશુદ્ધરૂપ દેવાય છે, પરંતુ તે ત્વજ્ઞાની એને જાતે નિર્મલજ જાણે છે, તેમ શ્રદ્ધાવંતપણ નિર્મલ જાણે છે અને જે પરોપાધિથી હુષ્ટપરિણતિ કર્મકર્તા પણારૂપ ગ્રહીને તદાત્મકજાવ માં તાદાત્મ્યસંબંધે કરી છે, તે સર્વ ઉપાધિકજાવ માહરો નથી, સંયોગે સંબંધ મલ્યો છે, પરંતુ સમવાયસંબંધે નથી જેવિજાવતેતદુત્પત્તિસંબંધ છે પરંતુ તદાત્મ્યસંબંધે નથી, એમ જાવવું ॥ ઇતિ સપ્તમગાથાર્થઃ ॥ ૭ ॥

તિણે પરમાત્મપ્રજ્ઞુ નક્તિ રંગી અઈ, શુદ્ધકારણ રસે
તત્ત્વ પરિણતિ મયી ॥ આત્મગ્રાહકથયે તજે પર
ગ્રહણતા, તત્ત્વનોગી થયે ટલે પરનોગ્યતા ॥ ૮ ॥

અર્થઃ—માટે એ વિજાવપરિણતિ તેમાહરો મૂલધર્મ નથી, તેથી એને નિવારીયેં, તો જાયે તેવારે એ માહરો આત્મા સ્વરૂપાવસ્થિત થાય, એમ વિચારી તેહનો ઉપાય ચિંતવે છે. જે એ સંસારી આત્મા પરાનુગત અઈ રહ્યો છે, તેહને

जो हमणा स्वरूपथी जोडीए, तो टकी शके नही, अने परविजातिथी जो
 ह्यो थकी बंधने वधारे ठे, माटे परस्वजाती जीवजे अमोही, शुद्धज्ञानी तेषी
 जोडीयें, तो स्वजाती स्वरूप रंगी थाय. अने अरिहंतनुं स्वरूप तथा आ
 पणा आत्मानुं स्वरूप तुल्य ठे, तेषी तेहना स्वरूपे रसिक थाय, तो
 पढी कर्म आवस्यो पण, आत्मस्वरूपनी रुचि उपजे, ते रुचिथी पोताना
 स्वरूपने सर्वदे, जाणे, रमे, उद्यम करे, परभाव तजे ए अनुक्रमथी संपूर्ण
 स्वरूप पामे, तेमाटे परमात्मा प्रभु श्रीधर्मनाथजीनी जक्तिनो रंगी यइने शु
 द्ध कारणने रसें आत्मा तत्त्वपरिणतिमां मग्न थाय, पोतानो आत्मस्वरूप
 जोवे, ध्यावे, संजारे तथा तेहनेज प्रगट करवाना यत्न करे, एवी रीतें
 जेवारें आत्मानो ग्राहक थाय, तेवारें अनादिनी परग्राहकता तजे, केम
 जे आत्मस्वरूपनो ग्राहक थयो, ते परभावने ग्रहे नही, जेटली आत्मपरि
 णति आत्मधमें ग्राहक यइ ते कर्मादिकने टाले तेने संवरपरिणति कहि
 यें, वलीतत्त्वज्ञोगी थयो, परज्ञोगीपणु टले, तेवारें आत्माने जोगवे ॥ ७ ॥

शुद्ध निःप्रयास निजभाव जोगी यदा, आत्मक्षेत्रे
 नही अन्यरक्षणं तदा ॥ एक असहाय निस्संग निर्ध
 वता शक्ति उत्सर्गनी होय सद्बु व्यक्तता ॥ ९ ॥

अर्थः— जेवारें शुद्ध पुज्ज संगरहित निःप्रयास निजभाव केतां आत्म
 नावनो जोगी थयो, तेवारें आत्मप्रदेशें अन्य केतां पुज्जकर्म तथा रागा
 दिकनुं रक्षण केतां राखवो नथी, एटले स्वरूप ग्राहक चेतमानुं वीर्य
 थाये, तेवारें पुज्ज कर्म आत्मप्रदेशें संबंधीपणे रहे नहीं, सर्वपुज्जखरोने
 आत्मा निःकर्मा थाय, पढी सर्वसंग रहित, असहायी, निर्ध ६ उत्सर्गनी शक्ति
 सहित, व्यक्तता केतां प्रगटता निरावर्णपणुं पामे ॥ इति नवम गायार्थः ९

तेणे मुऊ आत्मा तुऊथकी नीपजे, माहरी संपदा
 सकल मुऊ संपजे ॥ तेणे मन मंदिरे धर्म प्रभु ध्या
 इयें, परमदेवचंज निज सिद्धि सुख पाइये ॥ २० ॥

अर्थः— तेषी हे देव हे श्रीवीतराग! तुमारें निमित्त माहारो तत्त्व
 नीपजे, बीजो कोइ उपाय देखातो नथी, माहरी आत्मानुं सिद्ध पणुं ते

ताहारा स्वरूपने अवलंबे नीपजे, माहरो अनंतगुणपर्यायरूप स्वरुत्तप
 णुं स्वज्ञोक्तापणुं स्वरूप ऐश्वर्यता सर्व कर्मावर्त ठे, ते मुने संपजे, एट
 जे हुं माहारी अरूपी सत्तागत तत्त्वसंपदानो धणी तथा जोगी, अवि
 नाशीपणे थाऊं, ए प्रभुजीनो परम उपकार जाणुं, ते कारणे मनमंदिरने
 विषे श्रीधर्मनाथ प्रभुने ध्याइए पण बीजी उपाधिचित्तविएं नहीं, ए प्रभुना
 गुण तथा उपगारनुं बहुमाने ध्यान करियें, नवा साधकने एहिज आधार
 ठे, तेवारे परम उत्कृष्ट देव जे स्वरूपरमणी मुनि तेहमां चंडमा समान
 जे परमात्मपदरूप निज केतां पोताना सिद्धि केतां निष्पन्नसुख, अव्याबाधा
 दिक् तेने पाइयें केतां पांमियें, एहीज मोहूनो उपाय ठे, तेमाटे श्रीअरि
 हंतनुं सेवन निरनुष्ठानपणे करवुं ॥ १० ॥ इति श्रीधर्म जिनस्तवनं संपूर्ण ॥

॥ अथ षोडश श्री शांति जिनस्तवनं ॥

॥ आखडीयें में आज सेतुंजो दीठा रे ॥ ए देशी ॥

जगतदिवाकर जगतकृपानिधि, वाहाला मारा समवसर
 एमां वेठा रे ॥ चतुमुख चतुविह धर्म प्रकाशे, ते में नयणें दीठा
 रे ॥ नविक जिन हरखो रे ॥ निरखी शांति जिणंद ॥ न० ॥
 उपशम रसनो कंद ॥ नहीं इणे सरखो रे ॥ ए आंकणी ॥ १ ॥

अर्थः—हवे सोलमा जिन श्रीशांतिनाथ प्रभुनी स्तवना कहे ठे. ते प्रभु
 केहवा ठे ? जगतनेविषे दिवाकर केतां सूर्यनी परें ज्ञानेकरीउद्योतना करना
 र तथा कृपाना निधि एहवा प्रभुते मुजने परमवद्वन ठे समवसरणमां
 बिराजमान थका चार मुखे करी चार प्रकारना धर्मने प्रकाशेकेतां उपदेश
 करता थका, एवा तीर्थेकर देव श्रीशांतिनाथ प्रभु ते में नयणें केतां आ
 गम श्रवण रूप चहुएं दीठा, माटे हेनविकजीवो ! तुमें जिणंद केतां सा
 मान्यकेवलीमां इंसमान एहवा श्री शांतिप्रभुने निरखीने हरषवंत थाउ
 उपशम जे परमहमा तद्रूप जे रस तेनु ए कंदठे एना तुव्य बीजो कोइ
 नथी, ए प्रभु परम शांतरसमयी ठे ॥ इति प्रथम गार्थः ॥ १ ॥

प्रातिहार्य अतिशय शोभा ॥ वा० ॥ ते तो कहिय न जावे रे ॥

धूकबालकथी रविकरजरनुं, वर्णन केणी परे आवे रे ॥ न० ॥ १ ॥

अर्थः— बली प्रचुनी जे आठ प्रातिहार्यनी तथा चोत्रीश अतिशयनी शोना ते मुक्त सरखा व्यामोहि जीवथी कही जाय नहीं, दृष्टांत जेस घूकवालकथी केतां घूवडना-वालकथी रविकर केतां सूर्यना किरणोना जर केतां समूह तेहनुं वर्णन केवी रीतें थाय ? अर्थात् नहींज-थाय, तेम मुक्त सरखाथी पण प्रातिहार्यादिकनी शोना कही जाये नहीं-इति ॥२॥

वाणी गुण पांत्रीश अनोपम ॥ वा० ॥ अविसंवाद स्वरूपे रे ॥
नवदुखवारण शिवसुखकारण, सूधो धर्म प्ररूपे रे ॥ न० ॥ ३ ॥

अर्थः— वली प्रचुनी जे वाणी तेहने विपे उपमा रहित पांत्रीश गुण ग्या ठे, ते वाणी विसंवादपणाथी रहित अविसंवाद स्वरूपमयी ठे, ते वाणीये करीने नव्यजीवोना नव केतां संसारना दुख निवारवाने अर्थे अने शिव केतां मोक्षसुखना प्रवलकारणने अर्थे सधो केतां यथार्थ धर्म नीप्ररूपणा श्रीप्रनूजी समवसरणमां करे ठे ॥ इति तृतीय गायार्थः ॥३॥

दक्षिण पश्चिम उत्तर दिसिमुख ॥ वा० ॥ ठवणा जिन उपगारी रे ॥ तसु
आलंबन लहिय अनेके, तिहां थया समकित धारी रे ॥ न० ॥ ४ ॥

अर्थः— ते समवसरणमां पूर्वदिशि सन्मुखना वारणें तो श्रीतीर्थकर पोते मूलगे रूपें वेसे, अने दक्षिण पश्चिम तथा उत्तरदिशिने वारणे श्री अरिहंतना प्रतिबिंब वेसे, ते प्रतिमा रूप ठवणा जिन केतां थापना जिनठे ते उपगारी ठे, तेहनुं पण आलंबन पामीने अनेक जन तिहां समवसर एने विपे समकेत धारी थया, एटले व्रतना लेनार ते पूर्वदिशिना वारणे वेसे, अने बीजी परिपदामध्यें जिनसेवनथी समकितनो लाच ठे, तेषी ए धन्यता ठे ते थापनानिहेपानो उपगार ठे ॥ इति चतुर्थ गायार्थः ॥ ४ ॥

पट नयकारज रूपें ठवणा ॥ वा० ॥ सग नयकारण ठाणी रे ॥ निमित्त
समान थापना जिनजी, ए आगमनी वाणी रे ॥ न० ॥ ५ ॥

अर्थः— हवे वलीविशेष थापनाहुं उपगारीपणुं तथा सत्यपणुं कहे ठे, तेमध्यं श्रीअरिहंत तथा सिद्धजी पण थापणा आत्मना निमित्त कारण ठे, अने श्रीजिनप्रतिमा ते पण थापणा तत्त्वसाधनहुं निमित्त कारण

हे, तेहमां थापना जिनने विषे अरिहंतसिद्धपणुं ठ नयें ठे, इहां कोइ पूठे जे अरिहंत थया अथवा सिद्ध थया तेहनी थापना ठे, तो सात नय सूकीने, ठ नय केम कहो ठो ? तेहने उत्तर कहे ठे जे मूल तो थापनानिहेपामध्ये थापना ते त्रण नयें ठे “नाम स्थापनाइव्यनिहेपत्रयं नैगमादिनयवर्ति इति ॥” अत उच्यते ॥ हवें इहां नामादि एकेक निहेपाना चार चार जेद थाय ठे ॥ उक्तं च ज्ञाप्ये ॥ नामादि प्रत्येकंचतुरूपं इति ॥१॥ तेथी प्रथम ए स्थापना एहवुं नाम स्थापनामांठे ते स्थापनानो नाम निहेपो ठे. बीजो ए स्थापना ग्रहण हेतु थाय ठे, ते स्थापनानो स्थापना निहेपो जाणवो. त्रीजो समुदायता अनुपयोगता ते स्थापनानो इव्य निहेपो जाणवो. चौथो आगारोनिष्पाठ ए धर्मेने कारणिक थाये, ते थापनानो ज्ञाव निहेपो ठे. एम थापना चार निहेपे ठे, अथवा नहिं एहिं विदुणं, सुतोअबोयजिणमए किंचि ॥ आसश्चउसोयारं, नयनयविसारउ वूआ ॥१॥ इति तेथी श्रीअरिहंत तथा सिद्धजीनी स्थापना ठे, तेमाटे तेहना नय कहेठे.

१ जे स्थापना दीठे अरिहंत सिद्धनो संकल्प स्थापनामां थाय ठे, अथवा असंगादि तदाकारता रूप अंश ए स्थापनामां ठे, ते नैगमनय थापना

२ अरिहंत तथा सिद्धना सर्वगुणनो संग्रह कल्पनावुद्धि धरीने थापनाकरी ठे, तेमाटे ए संग्रहनय अरिहंत सिद्धरूप स्थापना ठे.

३ अरिहंतना आकारने वंदन नमनादि सर्व व्यवहार श्री अरिहंतनो थाय ठे, तेहनुं कारणपणुं ए थापनामां ठे ते व्यवहारनय थापना कहियें.

४ एप्रतिमारूपथापना देखी, सर्वनव्यने बुद्धिनो विकल्प एहवो उपजे ठे, के ए श्रीअरिहंतजीठे ते विकल्पेंज स्थापनाकरी ठे. ते रुजुसूत्रनय स्थापना ठे.

५ अरिहंतसिद्ध एहवो शब्द “इदंप्रकृतिप्रत्ययसिद्धं” इहां प्रवृत्ते ठे, ते शब्दनय स्थापना जाणवी.

६ अरिहंतना पर्याय वीतराग सर्वज्ञ तीर्थंकर तारक जिन पारंगत इत्यादिक सर्वपर्यायनी प्रवृत्ति पण स्थापना मध्ये ठे, ते समजिरूढनय स्थापना अइ परंतु केवलज्ञान केवलदर्शनादिगुण, उपदेशकता ते धर्म, स्थापनामां नथी माटे एवंजूननयनो धर्म, ते ए स्थापनामां नथी तेथी ए ठवणा केतां थापना ते कार्य केतां सिष्पन्नता, अरिहंत, सिद्धतारूप ते षट् केतां ठ नये ठे,

एक एवंचूत नये नथी. केम के एवंचूतनय ते श्रीअरिहंत सिद्धने विपेज ठे. तेमाटे कार्यपणे अरिहंत मध्ये पण ठ नय ठे. इहां स्थापना निरूपमां श्री विशेषाचर्यके आदिना त्रण नय कहा ठे. अने इहां ठ नय कहां ते उपचार जावनायें कहा ठे. समनिरूढतुं, लक्षण, वचनपर्यायवर्ति ठे, ते लक्षण इहां पोहोचे ठे, तेमाटे ए ठ नय कहा.

हवे ए श्री जिनप्रतिमारूप स्थापना ते समकिति, देसविरति, सर्वविरतिने मोक्षसाधननु निमित्त कारण ठे, ते निमित्त कारण सातनये ठे ते कारणनो धर्म कर्त्ताने वश ठे. ते निमित्तकारणपणुं सात नयें ठे, ते कहे ठे,

१ पहेलो संसारानुयायी जीवने ए जिनप्रतिमा दीठे अरिहंततुं स्मरण थाय ठे, अथवा जिनवंदनने जीवनी सन्मुखता थाय ठे. तेवारें सन्मुखतानो जे निमित्त ते नैगमनय निमित्त कारण पणुं ठे.

२ जिन प्रतिमा दीठे सर्वगुणनो संग्रह थाय ठे, साधकतानी चेतनादि सर्वनो संग्रह ते तत्त्वनी अद्भुतताने सन्मुख थाय ठे, ते संग्रहनय निमित्त.

३ वंदन नमनादिक साधकव्यवहारतुं निमित्त ते व्यवहारनय निमित्त.

४ तत्त्वईहारूप उपयोग समारवानो निमित्त ते ऋजुसूत्रनय निमित्त.

५ संपूर्ण अरिहंत पणाना उपयोगें जे उपादान ए निमित्त तत्त्वसाधनने परिणम्यो, ते शब्दनय, थापनानो निमित्त ठे, समकित्ती प्रमुखने एहवोठे

६ अनेक रीतें चेतनाना वीर्यनी परिणति, सर्वसाधनताने सन्मुख थइ ते समनिरूढनय स्थापनातुं निमित्त कारण पणुं जाणुं,

७ ए स्थापनातुं कारण पामी, तत्तरुचि तत्त्वरमणी थइने जे 'गुह्यशुक्लध्यानमा परिणमे ते संपूर्ण निमित्त कारणता पामीने, उपादाननी पूर्ण काण्णता नीपनी. ते एवंचूत नयनिमित्त कारण पणुं ठे, एटले निमित्त कारणनो ए धर्म ठे, जे उपादानने कारणपणे पमाडे, अने उपादानकारण ते कार्यपणे नीपजे. ए गीत ठे.

तेश्री जिनप्रतिमा ते मोक्षतुं निमित्त कारण ठे, ते निमित्त सात नये ठे. तेइमां सयनवादिफने शब्दनय सीम, कारण थयुं. अने पुण्य रुचिने व्यवहारनय सीम. निमित्त कारण पणुं थाय. तथा मार्गानुसारी समकैतिनी आठ दृष्टी जे योगदृष्टी समुच्चयमां कही ठे, तेमानी आदि.

नी चार दृष्टि वालाने ऋजुसूत्र नय सीम, निमित्त कारणपणुं थाय ते अने पुण्यादद्यादिकने ए जिनप्रतिमा संपूर्ण एवंचूतनये कारण रूप थइ देखाय ते. तेवारें इहां जावनायें ए थयुं जे थापनाने विषे तो संपूर्ण सा त नयरूप निमित्त कारणता ते. पठी कार्यनो कर्ता जिहां सुधी एहने नी पजावे, तेदलो नीपजे, तेथी ए स्थापना ते सगनय केतां साते नये करी कारणताणी केतां निमित्तकारणपणानुं स्थानक ते, ते थापना श्रीअरिहंत पदना मूल तो इव्य अने जाव ए बे निक्षेपावंत ते, परंतु निमित्तकारणना चार निक्षेपा सातनय संयुक्त ते. उक्तं च ॥ निमित्तस्यापि सप्तप्रकारत्वनय प्रकारेण निमित्तस्य द्वैविधं इव्यजावात् ॥ तथोपादानस्यापि सप्तप्रकारत्वं नयोपदेशात्. “नो अनिहाणमण्यं” इति वचनात् ॥ नञि एहि विदुणं, सुत्तं अढोय जिणमए किंचि. ॥ आसङ्गउ सोयारं, नये नयविसारउ बुद्ध्या ॥ १ ॥ इति ॥ माटेनिमित्तपणे स्थापना केतां जिनप्रतिमा अने जिनजी केतां श्रीअरिहंत ए बेहु समान केतां तुद्वय ते. एटले विचरता अरिहंत तथा तेमनी स्थापना जे मूर्ति, ते बेहु समान केतां बरोवर ते, तेथी विचरता अरिहंत तथा तेहनी स्थापना ए बे साधक जीवने निमित्त कारण ते, पण उपादान नथी सर्वमां निमित्तता ते, ए आगम केतां सिद्धांतनी वाणी ते, जे अरिहंतने वांद्यानुं तथा अरिहंतनी प्रतिमाने वादवानुं फल सिद्धांतमां सरखुं कह्युं ते, माटे समान ते ॥ इति पंचम गाथार्थः ॥ ५ ॥

साधक तीन निक्षेपा मुख्य ॥ वा० ॥ जेविणु जाव न लहियें रे ॥

उपगारी दुग जाण्ये जांख्या, जाववदंकनो ग्रहियें रे ॥ ज० ॥ ६ ॥

अर्थः—अने, १ नाम, २ स्थापना, ३ इव्य ए त्रण निक्षेपा ते जावना कारण ते. उक्तं च जाण्ये ॥ अहवा नामछवणा, द्वाइं जावमंगलं गाए ॥ पाएण जावमंगल, परिणामनिमित्त जावाउ ॥ १ ॥ माटे ए त्रण निक्षेपा साधक केतां कारण ते, ए त्रण निक्षेपा विना जावनिक्षेपो थायज नहीं, अने नाम तथा स्थापना ए बे निक्षेपा जाण्यने विषे उपगारी कह्या ते, ते कहे ते, जे इव्यनिक्षेपो ते, ते पिंजरूप ते, माटे ग्रहवाय नहीं, अने जावनिक्षेपो तो अरूपी ते, ते याचना नाम तथा स्थापना एबे निक्षेपा विना ग्रहवाये, सेवाये, नहीं. तेमाटे आदिना बे निक्षेपा ते उपकारी

ते. उक्तं च ॥ वज्रुसरूवं नामं, तप्यन्नय हेउ उं सधम्मव ॥ वज्रु नाणा
विहाणा, होजा जावोविवजासो ॥ १ ॥ वज्रुस्त लस्कणंसं, ववहारो
विरोहसधाउं ॥ अजिहाणाहिणाउं, बुदिसदो अकिरियाय ॥ २ ॥ इति
वाक्यात् नात्रःप्रधानत्वं ॥ गाथा ॥ आगारोनिष्पाउं. बुद्धीकिरियाफलं च पा
एणं ॥ जह् दीसइ उवणाए, न तहा नामे न दव्विदो ॥ १ ॥ आगारोच्चि
यमई, सद्वज्रुकिरियाजिहाणाइ ॥ आगारमयं सबं, जमणागारा तथा
नद्धि ॥ २ ॥ इत्यादि तेमाटे नाम तथा थापना ए वे निक्षेपा उपगारी
ठे, अने मोक्षसाधवामां संवर निक्षेरा करवाने तो वंदकनो जाव जे ठे ते ग्र
हवो, केम जे श्रीअरिहंतनो जावनिक्षेपो तो श्री अरिहंतने विपेज ठे, ते
जो परजीवने तारे, तो कोइ जीवने संसारमां रहेवुं पडेनहीं, तेवो थातो
नथी, परंतु आपणो जाव अरिहंतालंबनी थाए, तो मोक्षमार्ग लहियें,
तेमाटे प्रचुनी थापना तथा नामना निमित्तथी पण साधकनो जाव समरे,
तेथी नाम तथा थापना ए वेज उपगारी ठे, वलीसमवसरणामां बिरा
जमान श्रीअरिहंत तेहनुं पण नाम तथा आकार, सर्व जीवने उपगारी
थाय ठे, तेहीज उद्वस्थने ग्राह्य ठे, अवलंबीयें तेमाटे नाम तथा थापना
प्रमाण ठे, निमित्तालंबी रूपी ग्राहकने श्रीजिन थापना ते पुष्ट
निमित्त ठे ॥ इति पष्ठ गाथार्थः ॥ ६ ॥

उवणा समोसरणे जिनसेंति ॥ वा० ॥ जो अजेदता वाधी रे ॥

ए आत्मना स्वस्वजावगुण, व्यक्तयोग्यता साधीरे ॥ न० ॥ ७ ॥

अर्थः— ते माटे उवणा समोसरणे एटले मूलगो समोसरण तो श्री
जिनराज विचरता हता ते कालें तो ए माहरो जीव, कोइ गत्यांतरमां
हतो, ते हमणां था जवमां समोसरणनी थापना करी, तिहां जिनमुझ
देखीने, जिनराजना गुणावलंबी चेतना करी पठी ते सेवना करतां प्र
चुजी सिक्षावस्थारूप परम अनंतगुणीना स्वरूपथी जे माहारा चेतनानी
अजेदता एकत्वपरिणामता ते वाधिकेतां वधी, तेवारें ए आत्माने एहवो
अनुमान सथ्यो, जे तत्त्वीदेवथी अजेदपणुं बहुमानपणे जव्युं तो एम
जाणु बुं जे ए माहरो आत्म स्वस्वजाव अनंत ज्ञानादिपूर्णांनंद गुणनी
व्यक्त केतां प्रगटतानुं थवुं तेहनी योग्यता साधि, एम अनुमाने निरधारी,

एटले ए जीव सदा सर्वदा विषयरंगी हतो, ते तत्त्वी प्रभु निर्विषयीने रंगें रम्यो, तो कोइक अवसरें स्वरूपरमणी याज्ञे एहवुं अनुमानथयुं जो कारणशी अनेद थयो, तो कारज नीपजावज्ञे ए पलटवा पणुं अनंते काले न थयुं हतुं ते थयुं, तो ए इव्यमां पलटवानी योग्यता ठे, अनादिनी चालशी पलटवुं ए नव्यतापणाना लिंगनुं अनुमान तो थाच ठे, एटले न व्यपणुं जणाय ठे, ए नक्तिनी बहुलतायें हरषनुं वचन ठे ॥ ७ ॥

जलुं थयु में प्रभुगुण गाया ॥ वा० ॥ रसनानो फल लीधो रे ॥
देवचंइ कहे माहारा मननो, सकल मनोरथ सीधोरे ॥ न० ॥७॥

अर्थः— माटे हेप्रभु आज मुजने जलुं केतां अत्यंत रूढुं थयुं जेमें प्रभु श्रीसोलमां शांतिनाथ परमात्मा परम शांतरसमयी तेना गुणनी स्तवना करी, तेथी में माहरी रसना केतां रसेंइ जे जिब्हा तेनुं रुडूंफल लीधुं एटले रसनानुं सार्थकपणुं थयुं एहवा हर्षसहित देवचंइनामा मुनि कहे ठे, जे माहारा मननो जे मनोरथहतो, ते सकल केतां संपूर्ण पणे सीधो केतां सिद्ध थयो ॥ ७ ॥ इति षोडश श्री शांतिजिन स्तवनं संपूर्ण ॥

॥ अथ सप्तदश श्री कुंथुजिन स्तवनं ॥

॥ चरंम जिणोसरू ॥ ए देशी ॥

समवसरण बेसी करी रे, बारह परषद मांहे ॥ वस्तुस्वरूप प्रकाशता रे, करुणाकर जगनाहोरे, कुंथु जिने सरू ॥१॥ निर्मल तुळ मुख वाणी रे, जे श्रवणें सुणे ॥
तेहिज गुणमणिखाणी रे ॥ कुं० ॥ २ ॥ ए आंकणी ॥

अर्थः— हवे सत्तरमां श्रीकुंथुनाथजीनीस्तवना करे ठे, जे श्रीकुंथुनाथ जी समवसरणमां त्रिगडे बेसीने बारह पर्षदा मध्ये वस्तु जे ठ इव्य तेहनां मूलस्वरूपने प्रकाशता, एटले जीवस्वरूप जीवपणे, अजीवस्वरूपने अजीवपणे, उपादानकारणने उपादानपणे, निमित्तकारणने निमित्तपणे, शुद्धकार्यने शुद्धकार्यपणे, उपदेशदेता तथा इव्यथी शुनपरिणति ते कारणरूप तथा जावथी शुनपरिणति ते कार्यरूप अनेजाव साधन परिणति ते

कारणरूप तथा जावसिद्ध परिणति ते कार्यरूप उपादेय तेहिज करवो. ते हनी रुचिए रेहेबुं एहज साधन ठे, एहवो उपदेशकरता तथा करुणाकर केतां कृपाना करणहार जगत्रयना नाथ, एहवा श्रीकुंभुनाथ स्वामी, तेहना मुखनी निर्मल वाणी, उपदेशध्वनि, ते जे प्राणी श्रवणे सुणे, तेहिज प्राणी, गुणरूपमणि रत्ननी खाण ठे, एहवा कुंभुनाथस्वामीने नमो ॥ इति ॥ १ ॥

गुणपर्याय अनंतता रे, वलिय स्वजाव अगाह ॥ नय
गम जंग निक्षेपना रे, हेयादेय प्रवाहो रे ॥ कुं० ॥ ३ ॥

अर्थः— गुण ते जे वस्तुना सहजावि धर्म “इव्यार्थ्यानिगुणागुणा इतितत्वार्थे उक्तत्वात्” ते तथा क्रमजावि उन्नयाश्रितत्व ते पर्याय, अने इव्य, गुण, पर्याय, ए सर्वमां वर्ते, तेने स्वजाव, कहीये एटजे गुणनी अनंतता, तथा पर्यायनी अनंतता, अने स्वजावनी अनंतता, ए सर्व अगाह केतां अगाध ठे, जे अवगाहवाने दोहेली ठे. वलि नय केतां अनेक धर्मात्मक वस्तुने विषे एकधर्मावलंबन ते नय कहिये ॥ उक्तं च तत्त्वार्थे ॥ अनेकधर्मकदंबकोपेतस्य वस्तुनः एकेन धर्मिण उन्नयनं अवधारणात्मकं नित्यएव अनित्यएव एवंविधनयव्यपदेशमास्कंदति ॥ एहवा मूल नय सात, अने उत्तर नयसात सय पठी विस्तार बहुज ते, तथागमा गम्यं ते, इति गमाः अंशजेदेन अन्यधर्मअजेदेन वस्तुनिरूपणात्मकंवाक्यं गमात्मकं उच्यते तथा जंगाः नस्या द्वादोपदेशा अस्तित्वादयः जंगःस्याद्वाद सापेक्षः स्यात् ए अस्तिप्रमुख तथा निक्षेपानामादिक तेहनी अनेक प्रवाह अनेक नांतिना वस्तुधर्म उपचारधर्म कारणधर्म स्वरूपे उपदेशे ते वलि हे य धर्मना नय निक्षेपा जंगा ते हेयरूप कहेतां अने उपादेय धर्मना नय निक्षेपा, ते उपादेयरूप प्ररूपता, एहवी श्रीकुंभुनाथजीनी देशना ठे, वली एक इव्यमां गुण अनंता, पर्याय अनंता, स्वजाव अनंता, उपदेशे इहां जावना जे गुणपर्यायने आवर्ण ठे, स्वजावने आवर्ण नथी, अस्तित्व नित्यत्वादिक जे ठे ते मध्ये विशेषस्वजाव विगडे पण सामान्यस्वजाव विगडेनही, तथा सर्वधर्म नय तथा जंगा अने निक्षेपा सहित उपदेशे ठे, एहवी श्री कुंभुजिननी देशना ठे ॥ ३ ॥ इति तृतीय गाथार्थः॥

कुंथुनाथ प्रचुदेशना रे, साधन साधक सिद्ध ॥ गौण मुख्य
ता वचनमां रे, ग्यान ते सकल समृद्धो रे ॥ कुं० ॥ ४ ॥

अर्थः— वली श्रीकुंथुनाथ प्रचुनी देशाना केहेवी ठे. जेमध्ये साधन
केतां रत्नत्रयी पूर्ण अचेदतारूप निपजाववाना उपाय ते जिनमुद्रासेवन
मुनिवंदन अनुकंपादिकथी लही शुक्लध्यान पर्यंत कह्या ठे, तथा मार्गानुं
सारीथी लही ह्मिणमोही पर्यंत अपवादें अने उत्सर्गें अयोगी जर्गें सा
धक जीव जाणवा तेहनूं तारतम्य योग कहे ठे, पहेलो मार्गानुसारी ते सम
केतने साधे, अने समकेतिते विरतिने साधे, विरतिते शुक्लध्यानने साधे तथा
शुक्लध्यानी ह्मायकगुणने साधे, ह्मायकगुणी सिद्धने साधे, ए साधकनो
क्रम ठे ते सर्व प्रचुदेशनामां कहे, तथा सिद्धपणुं संपूर्ण निष्पन्ननिराव
र्णता पणुं कहे. वली कुंथुनाथजीनी देशनामां वचन जे बोलाय ते, अनंता
गौण धर्म राखीने जे वचनमां ग्राह्य ते धर्मने मुख्य करी कहे एटले एक
वस्तुमां अनंता धर्म एकसमयमां परिणमे ठे, ते सर्व एकसमयमां जाणे,
परंतु वचनेकरी जे धर्म मुख्य करी कहेवाय, तेने मुख्य करी कहे बीजा
सर्वज्ञानमां गौणपणे जाणे, एम वचनमां गौणपणुं तथा मुख्यपणुं ठे,
पण श्रीकुंथुनाथ स्वामीनुं केवल ज्ञान ते सकल ज्ञेयने जाणवे करी समृ
द्धिवान् ठे, एटले ज्ञानमां एक हमणा जाणे बीजा पठी जाणजे एम नथी,
सर्व जावने ते समयें ज जाणे ठे, तेशी ज्ञानमां गौणता मुख्यता नथी,
अने वचननुं धर्मक्रम प्रवर्तन ठे, ते एक कह्या पठी बीजो कहेवाय, माटे
वचनमां गौणता अने मुख्यता ठे ॥ इति चतुर्थ गाथार्थः ॥ ४ ॥

वस्तु अनंत स्वप्नावठे रे, अनंत कथक तसु नाम ॥ ग्राहक
अवसर बोधथी रे, कहेवे अर्पित कामो रे ॥ कुं० ॥ ५ ॥

अर्थः— वस्तु जे जीवादिद्रव्य ते अनंतस्वप्नावमथी ठे, सर्व वस्तु अनं
तता युक्त ठे, तथा वस्तुनो जीव अथवा पुजल एहवुं जे नाम ठे, ते पण
अनंतताने कहेतो ठे, एटले जीव एवो शब्द उच्चार करतां जीवना अनंता
धर्म ठे, ते सर्व बोलाणा एम सर्व स्थानके समजवो माटे जे वस्तुनुं नाम ते
ते वस्तुना सर्वधर्मनो ग्राहक ठे, तेशीज नामनिहेपामां संग्रह तथा व्यवहार
ए बेहु नय मुख्य ठे, अने नैगम कारण ठे, ए रीत ठे, परंतु ग्राहक जे

श्रोता तेहनो जेहवो अक्सर होये, तथा श्रोतानो, जेहवो बोध, केतां जाणपणु होये तेहवो वचनमां अर्पित करीने, उपदेशो, एटले ज्ञान तो सर्वने एक समयमां जाणे ठे, परंतु उपदेशकालें केवली जगवान् जेहवा श्रोता होय, तेटलो कहे, तेथी केहेवामां अर्पित नय आगल करवानो कामपडे ठे, ते अर्पित तथा अनर्पिततुं स्वरूप तत्त्वार्थमां कहुं ठे, “अनेक धर्मांच धर्मांतत्र प्रयोजनवशात्कदाचित् कश्चिदधर्मोवचनेनार्पिते विवक्षिते तत्तुअर्पिते संज्ञपि वचनविवक्षते प्रयोजनान्नावात् तत् अनर्पितं इति” जे धर्मांपदार्थ, तेहना अनेक धर्म ठे, तेहने विषे जे अक्सर जे धर्म, कहेवानुं प्रयोजन उपजे, ते अक्सर ते धर्मेने वचननेविषे अर्पित करीए, विवक्षा करीने ग्रहियें, ते अर्पित जाणवो. अने जे धर्म सत् केतां ठतोठे तो पण प्रयोजन विना तेने गवेपे नही, श्रद्धामां अपेक्षामांठे, ते अनर्पित कहिये, उच्च स्थानुं ज्ञान, तथा बोलवो. ते अर्पित अनर्पित वे मल्याज शुद्ध थाये, अने केवलीनुं ज्ञान तो सर्व एक समयें ठे, परंतु वचन ते अर्पित मल्या शुद्ध ठे ॥ इति पंचम गाथार्थः ॥ ५ ॥

शेष अनर्पित धर्मने रे, सापेक्ष श्रद्धा बोध ॥ उच्चय रहित

जासन होवे रे, प्रगटे केवल बोधो रे ॥ कुं० ॥ ६ ॥

अर्थः— जे वचन बोलवाथी शेष रह्या, ते अनर्पित धर्म रह्या, तेहने सापेक्ष श्रद्धा, सम्यक्त्वदहणा राखवी, बोधज्ञान पण राखवुं ए उच्चस्थ समकेती, देशविरति, सर्वविरति, क्षीणमोहिपर्यंत एम जाणवुं अने उच्चय केतां ए अर्पित अनर्पित वेदुथी रहित जे जासन होवे ते बोध केतां के वलीनुं ज्ञान ते सर्वनो ज्ञायक समकाले ठे, तेथी तेहमां अर्पित अनर्पित पणुं नथी, वचनमां अर्पितानर्पित ठे, परंतु जाणवामां नथी ॥ इति ॥ ६ ॥

वति परिणति गुणवर्तना रे, जासन जोग आणंद ॥ समका

ले प्रभु ताहरे रे, रम्यरमण गुणवंदो रे ॥ कुं० ॥ ७ ॥

अर्थः— वली हे प्रभुजी तमारामां ज्ञाननी, दर्शननी, चारित्रनी, वीर्यनी, सुखनी, अरूपतानी, इत्यादिक अनंतता तमारा गुणरूप धर्म, तेहनी ठती ठे, तेमज अनंत पर्यायनी पण ठती ठे, ते स्वइत्यादिक पणे सदा

सर्वदा ठती ठे, तेम स्वजावि गुणपर्यायनी परिणति परिणामिकता इव्यने विषे परिणमवुं, ते उत्पाद, व्यय, ध्रुवपणे तथा षट्गुण हाणी वृद्धिपणे परिणमे ठे, तथा तेहिज ज्ञानादि गुणपर्यायनी वर्तना, ते जे स्वस्वकार्यनो करवापणुं ते ज्ञाने जाणे, दर्शने देखे, चारित्र्ये रमे, कर्त्तापणाथी करे, जोक्तापणाथी जोगवे, एम सर्वगुण पोतपोतानी वर्तनाएं वर्तता पोतपोताना कार्यने करे ठे, ते वर्तना जाणवी. ए सर्व हे प्रभुजी तमारा मां ठे. अने ते सर्वगुण पर्यायनुं नासन केतां जाणवुं ते तमारामां ठे. ते सर्वगुणने जोगवो ठो, ते अनंता गुणना जोगनो आनंद हे प्रभुजी तमारा मां ठे एटले अनंत गुण पर्यायनी ठति परिणति अने वर्तना तथा नासन जोग अने आनंद ते समकाले केतां एक समयमां ए सर्वपरिणमन ठे, माटे एहवा अनंता परमानंदना जोगी ठो, माहा सुखी ठो. वली हे प्रभु हे सर्वज्ञ ! हे सर्वानंदमयी ! हे नाथ ! हे सुधोपगारी ! तुमे केहेवा ठो ? जे रम्य केतां रमवा योग्य जे अनंतात्मस्वरूप तेहमां रमण केतां रमवुं ते गुणना तुमे वृंद केतां समूह ठो ॥ ७ ॥ इति सप्तम गाथार्थः ॥

निजजावें सी अस्तित्वा रे, पर नास्तित्व स्वजाव ॥ अस्तित्वा
णे ते नास्तित्वा रे, सीय ते उन्नय स्वजावो रे ॥ कुं० ॥ ८ ॥

अर्थः— हवे सप्तजंगीरूपें प्रभुता कहे ठे. तिहां कोइक तो सप्तजंगी ए कला पर्यायास्तिक नयनीज कहे ठे, तेतो घटे नहीं, इव्यास्तिक पर्यायास्तिक नय छयमात्र वस्तु ठे, तिहां स्यात् अस्ति, स्यात्नास्ति, स्यात्अवक्तव्यं, ए त्रय जांगा सकलादेशी ठे, ते इव्यास्तिकनयी ठे, “एवं एते त्रयः सकलादेशा नाप्यानुसारी एवं संग्रहव्यवहारानुसारीणः आत्मइव्ये विकलादेशा चत्वारि पर्यायनयाश्रया इति तत्त्वार्थे ” शेष चार ते विकलादेशी ठे, तेहनो परमार्थ एम ठे जे स्यात्अस्ति ए जांगामां अस्तित्वाणुं बधुं अर्पित ठे, बीजो नास्तिधर्म, अवक्तव्यधर्म, ते स्यात्पणामां आव्यो, एटले स्यात्अस्ति कथाथी बधुं इव्य ग्रहवाय ठे, तेमज स्यात् नास्ति तथा स्यात्अवक्तव्यं ए जांगामां पण बधुं इव्य ग्रहवाय ठे, अने १ स्यात् अस्ति नास्ति, २ स्यात् अस्ति अवक्तव्यं, ३ स्यात् नास्ति अवक्तव्यं, ४ स्यात् अस्ति नास्ति युगपत् अवक्तव्यं, ए चार जंगते वस्तुना अंशने एटले पर्यायने ग्रह

ए करे ठे. तेहनो जावार्थ ए ठे जे प्रथम स्यात्. अस्ति स्यात्नास्ति ए चोथोचंग ठे, तेमां अवक्तव्यं ए धर्म नाव्यो, तो कोइ कहेरो जे स्यात्पदे अ वक्तव्यं धर्म जह्नीछुं तेने उत्तर जे स्यात्पद ते अस्ति तथा नास्ति ए धर्मनी अनेकांततानो ग्राहक ठे, परंतु अवक्तव्यनी ग्राहक नथी अने स्यात् अस्ति अवक्तव्यं, ए पांचमो चंगो ठे, तेहमां वस्तुनो अस्तिधर्म एकसम यी ठे, तेवचनमां कह्या थका उपयोगमां लावतां असंख्याता समय लागे ठे, तेमाटे ए अस्तिपणुं अनेकांतपणे ठे, परंतु वचने गोचर नथी. एमज स्यात् नास्ति अवक्तव्य, ए ठछो चंगो पण जाववो, तथा स्यात् अस्ति नास्ति युगपत् अवक्तव्यं, ए चंगामां स्यात् केतां अनेकांते अस्ति केहेता असं ख्याता समय लागे, नास्ति केहेता पण असंख्याता समय लागे, तेमाटे अवक्तव्यं ठे, जेला ठे, पण जे रीतें वस्तुमां परिणमे ठे, ते रीतें केहवाता नथी, तेथी ए चार चंगामां सर्व धर्मनुं ग्रहण न थयुं तेमाटे ए चार चंगा विकलादेशी ठे, पण सकलादेशीनथी. हवे ए साते चंगानुं स्वरूप कहे ठे.

१ ए आत्मावर्तमान समयें ज्ञान दर्शनादि स्वपर्यायनी परिणतिपणे अस्ति ठे, एटले अतीतपर्याय तो विनष्ट ठे, अनागतपर्याय अनुत्पन्न ठे, माटे वर्तमानपर्याय ग्रहण कखो, इहां स्यात् ते नास्ति अवक्तव्यं धर्मनो अनर्पिततानो द्योतक ठे, ए रीतें स्यात् अस्ति ए पहेलो चंगो थयो.

२ तथा स्यात् ते कथंचित् पणे गतिस्थितिअवगाहोपकारी वर्णादि अचेतनादि परइव्यधर्म तथा पोताना अनागत पर्याय ते, सांप्रतिक वर्तवा पणे नथी, ए नास्ति चंगो इव्यने इव्यपणे राखवारूप ठे, नहीं तो कोइ कालें जीव ते अजीवताने पामे, ए स्यात्नास्ति बीजो चंगो थयो.

३ तथा अस्तिधर्म पण वचनें अगोचर ठे, अने नास्तिधर्म पण वचने अगोचर ठे, ते वचनगोचर धर्मथी वचन अगोचरधर्म अनंतगुणा ठे, तेमाटे स्यात्कथंचित्पणे इव्यमां अवक्तव्यंपणुं ठे, एटले उन्नय नय युगपत् अर्पण करतां सर्वपदार्थ अवक्तव्यंपणे ठे, माटे ए त्रण चंगा सक लादेशी ते इव्यास्तिक नयपणे जाणवा, एत्रणे चंगामां संग्रह तथा व्यवहारनयनी प्रवृत्ति ठे, ए स्यात् अवक्तव्यनामा बीजो चांगो थयो.

४ तथा चोथो चंग स्यात् अस्तिनास्ति ठे, ते समुच्चयाश्रयी स्वइव्यार्थ पर्यायार्थना अस्तितापणे तथा तेहिज निन्नोपयोगपणे ते अतीत अना

गत परिणामिकपणे. नास्तिता ठे, ए बे धर्म पोतानाज गवेष्वा ठे.
 ५ तथा जे विवक्षित वचनगोचर इव्यार्थे मुख्य आत्मधर्मने अपेक्षा
 ये अस्ति ठे; तेहिज आत्मइव्यनो सामान्यविशेषइयनी निन्नप्रवृत्ति धर्म
 समकाले अंगीकार करतां स्यात्अस्ति अवक्तव्यं ए पांचमो जंगो थयो.

६ ठठो स्यात्नास्तिअवक्तव्यं ए एमज पांचमांनी परें नाववो, ए पर्या
 यनी सूक्ष्मता अनंतताग्रहीने कस्यो ए ठठो जंग थयो.

७ सातमो स्यात्अस्ति स्यात्नास्ति युगपत् अवक्तव्यं नामे जंगो ठे, ते
 कोइकइव्यार्थेविशेष आश्री अस्तिपर्यायविशेषआश्री जे नास्ति तेहीज स्वदे
 शे निन्नपणे अवक्तव्यं ए सर्वपर्याय ते नयनी प्रवृत्ति ठे ए सातमो जंग.

८ सप्तजंगी ते नित्य अनित्य चेद अचेदादिक धर्मनी तथा ज्ञानदर्शना
 दिक गुणनी सप्तजंगी थाय ते जावे ठे. ज्ञान जेठे ते ज्ञायक परिष्ठेदकादि
 स्वपर्याये अस्तिठे, तथा दर्शनचारित्रादि ते स्वपर्याये अस्ति ठे, अने जडतादि
 परपर्याये नास्ति ठे, एम अनंती सप्तजंगी संनवे, ते बुद्धिवंते जाववी,
 तथा तत्त्वार्थे वृत्तिने विषे वलीसम्मतिवृत्तिने विषे विस्तारथी कही ठे,
 अने स्यादादरत्नाकरे एहनुं स्वरूप तथा उपपत्ति, प्रवृत्ति, परिणति, नय
 सर्व वखाण्या ठे. तिहांथी जोइ लेजो. हवे गाथानो अर्थे लखे ठे.

निज केतां पोताने जावें, स्वइव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वजावपणे सीय
 केतां स्यात् कथंचित्पणे अस्ति ठे, अने तेहीज इव्य, परइव्य, परक्षेत्र,
 परकाल, परजाव पणे नास्ति ठे, ते नास्तिपणुं इव्यमां अस्ति केतां
 ठता पणे रह्यो ठे, वलीसीय केतां स्यात् कथंचित् अनय केतां अवक्तव्य
 स्वजाव एटले आदि जंगो तथा अंतनो जंगो संजास्तां साते जंगो केहे
 वाणा, एहवी स्यादादपरिणति ते हे परमेश्वर तुमे प्रत्यक्ष ज्ञाने सर्वइव्य
 नी जाणीने उपदेश कस्यो, एहवी ताहरी वाणी ठे, ए रीते शुंइ अनंतता,
 एकता, अनेकता, सत्त्वता, साधकतायुक्त श्री अरिहंतनो उपदेश ठे ॥ ७ ॥

अस्तिस्वजाव जे आपणो रे, रुचि वैराग्यसमेत ॥ प्रचु सन्मु
 ख वंदन करी रे, मागीस आत्म हेतो रे ॥ कुं० ॥ ए ॥

अर्थः—हवे पोतानो मनोरथ कहे ठे एहवी जे अस्तिस्वजाव अनंत ज्ञा
 न, दर्शन, चारित्र, अव्याबाध, पूर्णनिंदतारूप, जे माहारो सत्तागत स्या

दाढ उपयोगें ग्रह्यो तेहनी रुचि पीपासा करीने, वैराग जे संसारथी उदा
सी पणुं ए संतारोनाव विनावोपाधि माहरे अघटती ठे, तेहने केवारें
सर्वथी तजुं, एम विपन्नकृण तथा तप्तलोह पदधृति समान जाणीने उ
दासीन थयो, मोहानिलापी केवलज्ञानानंदने अनिलापें हे प्रचुजी ताह
रे सन्मुख उजो रहीने वंदना करीने मागुं तुं, जे हे तारक ! मुजने तार
तार नवत्रमणथी उगार, ए संसारजनित दुःख मुजथी हवे खमातो
नथी, जे माहरो अनंतो स्वाधीन आनंद ते पराधीन थयो, अने हुं पुज
लग्याही थयो तेथी तत्त्वनोगी तुं, पण तत्त्वने जाणी शकतो नथी, उदै
कनावरूप अशुद्धपर्यायनी श्रेणिमां पढीरह्यो तुं, अने हवे हे नाथ ताहरे
सरणे आव्यो तुं, माटे मुजने माहरो अस्तित्वनाव प्रगटे एहवो आत्मानो
हित समकेत दर्शनयुक्त, चारित्रनो प्रसाद करो, एहवो हुं जेवारें मागीश
तेहीज दिन धन्य मानीश एहवो मनोरथ करवो ! ॥ ९ ॥ इति नवम गाथार्थः ॥

अस्ति स्वजावरुचि थयी रे, ध्यातो अस्तित्वनाव ॥ देव
चंद्र पद ते लहे रे, परमानंद जमावो रे ॥ कुं० ॥ १० ॥

अर्थः—माटे अहो नव्यजीवो तुमें जो सर्वजीव सुखना अर्थीगो तो जे
सत्तागत अस्तित्वधर्म, तेहना रुचि अनिलापी थयीने जे अस्तित्वनावनी अ
नंतता तेहनेज ध्याता ध्यान करतां थकां सर्व देवमां चंद्रमासमान जे ति
द्धपरमात्मपद ते लहे केतां पामे, अशरीरता, निर्मलानंदता, निःसंगता
रूप परमानंद स्वाधीन आत्यंतिक अव्यावाध सुख तेहनोज जेहमां जमा
व ठे, सचन केतां एकीपणुं ठे, एहहुंपद श्रीप्रचुनी सेवाथी पामे, तेमाटे
तत्त्वस्वरूपी, अरूपी, ज्ञानस्वरूपी, एहवा श्रीकुंघुनाथनां चरणनुं सेवन करो,
हे नव्यजीवो ! एहीज परम सुखनो हेतु ठे, ॥ १० ॥ इति कुंघुनाथ ॥

॥ अथ अष्टादश श्रीअरनाथजिनस्तवनं ॥

॥ रामचंद्रके वाग चांपो मोरी रह्यो री ॥ एदेशी ॥

प्रणमो श्रीअरनाथ, शिवपुर साथ खरोरी ॥

त्रिजुवन जन आधार, नवनिस्तार करोरी ॥ १ ॥

अर्थः—हवे अठारमा श्रीअरनाथ जिननी स्तवना कारणता पणे करेते प्रणमो केतां वारंवार नमस्कार करो, श्रीअरनाथ स्वामीने, एहीज अमो ही परमेश्वर वांढवा योग्य ठे, शिव केतां निरुपड्व जे सिद्धता, तेहीज उपमायें पुर केतां नगर तिहां पोहोचाडवाने खरो साथ ठे, तेथी सार्थ वाहनी उपमा श्रीअरिहंतनेज ठे, जे निःस्वार्थे नवअटवीमांथी पार करी ने मोहनगरने विषे परमानंदपदें पहोचाडे एहवा कारणपणें श्रीअरिहंत जी ठे, वली त्रण जुवनना जनने आधार ठे, मिथ्यात्व असंयम व्यथायें पीडितने आधार उठंजारूप ठे. वली चारगतिरूप नव केतां संसार तेहमां थी इव्यें तथा जावें निस्तारना कारणहार ठे ॥ १ ॥ इति प्रथमगाथार्थः ॥

कर्ता कारण योग , कारज सिद्धिलहे री ॥

कारण चार अनूप, कार्यार्थी तेह ग्रहे री ॥ ७ ॥

अर्थः— हवे मोहकार्य निपजाववा माटे कारण कार्यनी नीति कहे ठे. सर्व कार्य ठे, ते कर्ताना कीधा थाये ठे, तेमां निन्नकार्यनो कर्ता पण निन्न, जेस घटनो कर्ता कुंजकार निन्न ठे, अने अजिन्नकार्यनो कर्ता पण अजिन्न ठे, जेस ज्ञाननो कर्ता आत्मा ठे, तेम संपूर्ण सिद्धत्वनो कर्ता पण आत्माज ठे, ते कर्ता जेवारें कारणनी योगवार्थी पामे, तेवारें कार्यनी सिद्धि निपजवापणुं लहे, एटले एकलो कर्ता तें कारण सामग्री विना कार्य करी शके नहीं, कारण सामग्री मलेज, कार्य निपजावे ते कारणना चार जेद ठे, जे कार्य निपजाववानो अर्थी थाय, ते चार कारणने ग्रहे इहां घणा शास्त्रोमां तो कारणना बे जेद कह्या ठे, एकउपादानकारण, बीजो निमित्त कारण, अने विशेषावश्यकने विषे समवायकारण ए नाम कह्यां ठे, तथा आप्तमीमांसामां कारण त्रण कह्यां ठे, “समवायसमवायी निमित्तजेदात्” तेमां समवाय कारण ते उपादान कारण अने असमवाय कारण ते नामांतर असाधारण कारण कहेवाय ठे, तथा निमित्त कारण ना बे जेद करीयें तेमां एक तो निमित्त कारण बीजुं अपेक्षाकारण ते त त्वार्थ टीकामां वखाणुं ठे, “ तथा अपेक्षाकारणं पूर्वमित्यनेन उच्यते यथा घटस्योत्पत्तावपेक्षाकारणं व्योमादि उपेक्षते इति उपेक्षा ” तेमाटे यद्यपि कारण, बे मां चारे अंतर्भूत ठे, तोपण विस्ताररुचिने निन्नोपयोगी

करवाने चार कारण कहां ठे. एक उपादान, बीजुं असाधारण, त्रीजुंनिमित्त, चौथो अपेक्षा. ए चारे कारण जेवारें कार्यरुचि कर्ता ग्रहे, अने जेवारें ए चार कारणने कार्यरुचि कर्ता प्रवर्त्तवि, तेवारें ते कारण समजवा, पण कर्त्ताना प्रयोजन विना कारणता नहीं. एम जावना करवी ॥ इति ॥ २ ॥

जे कारण ते कार्य, थाये पूर्ण पदे री ॥ ३

पादान ते हेतु, माटी घट ते वदे री ॥ ३ ॥

अर्थः—हवे प्रथम उपादान कारणनुं स्वरूप कहे ठे. जे कर्त्ताना कार्यने सन्मुख थाय तथा जे कारण तेहीज पूर्णपदें केतां पूर्णता ना अवसरें कार्य रूप थाय तेने उपादान हेतुकेतां कारण कहीयें. उक्तंच महान्नाष्ये ॥ तद्वचकारणं तं, तवोपदस्तेहजेण तम्मइया ॥ विवरीय मन्नकारण, मिष्ठं वोमादउ तस्त ॥ १ ॥ ए गाथाने व्याख्याने यदात्मकं कार्यं दृश्यते तद्धि ह तद्द्व्यकारणं उपादानकारणं यथा तंतवः पटस्य इति एटले जेम तं तुहता ते कर्त्ताने प्रयोगें पट थयां, ते उपादान कारण जेम घटरूप कार्य तेहने माटी ते उपादान कारण ठे, पठी माटी तेहज घटपणुं पामी, ए टले कारण तेहीज कार्यपणुं पाम्यो, इहां कारण कार्यनुं एक समयरूप जे व्याख्यान ठे, ते पण उपादान कारणनुं ठे. एम महान्नाष्ये मतिज्ञाना धिकारें जमालि न्हनवना अधिकारें कस्युठे इहां कोइ पुठे जे कारण ते कार्य थाये एम कहो ठो तो कारण कार्यनुं एकपणुं थाओ? तेहने उत्तर जे अग्निधान, फल, लक्षण, संख्या, संस्थानादिकनो चेद ठे, तेथी निन्न जाणनुं जेम प्रथम माटी एहनुं नाम हतु पठी घटनाम थयुं माटी ते मृडता, इव्यताधर्मवंत हती, घट ते जजाहरण धर्मवंत ठे, माटे निन्नता ठे, ए प्रथम उपादान कारण वतायुं इति तृतीयगाथार्थः ॥ ३ ॥

उपादानथी निन्न, जे विणु कार्य न थाये ॥ न हुवे कारजरूप

प, कर्त्ताने व्यवसायें ॥ ४ ॥ कारण तेह निमित्त, चक्रादिक

घटजायें ॥ कार्य तथा समवाय, कारण नियतने दावें ॥ ५ ॥

अर्थः— हवे निमित्तकारणनु लक्षण कहे ठे. जे कारण उपादान कारणथी निन्न केतां जुडं ठे, अने तेना मल्या विना कार्य थाय नहीं, वजा

तेहने विषे जे कारण पणुं ते कर्त्ताने व्यवसायें केतां कर्त्ताने उद्यमे ठे. ते निमित्त कारण कहियें, जेम घटजावें घटकार्य ठे तेहने चक्र, चीवर, दंदादिक ते निमित्त कारण ठे. अने माटी उपादान कारण ठे. ते उपादान कारणथी निमित्तकारण जे चक्र चीवरदंदादिक ठे ते सर्व निम्न ठे, अने ए निमित्त मढ्या विना माटीनो घट थाय नहीं, तेमज ते चक्रादिक कदापि कोइकालें कार्यपणुं पामे नहीं, अने ए चक्रादिकने जेवारें कर्त्ता जे कुंनकार ते घट करवारूप व्यापारें प्रवृत्तावे, तेवारें एने कारण कहियें, नहींतो कारणतापणुं कहेवाय नहीं, ते पण समवायकारण केतां उपादानकारण तेहने नियतनेदावे केतां कर्त्ता जेवारें उपादान कारणने कार्यरूपें करतो होये, तेवारें जे उपगरण कामे लगडवा, ते सर्व निमित्तकारण कहियें, अने तेज उपगरण जेवारे कर्त्ता कार्यने करतो न होय, तेवारें तेहने कारण कहियें नहीं, कारणनुं स्वरूप एहबुंज ठे. जे कार्यने करे, ते कार्यानि तर अथवा प्रथम अप्रयुक्तकालें जे दंदादिकने कारण कहे ठे, ते आरोप मात्र नैगमनयमते जाणवो, परंतु स्वरूपें नथी., ते माटे कार्यनो जे कर्त्ता, ते उपादानकारणने कार्यरूप करतां तेहमां जे जे उपगरण प्रवृत्तावे, ते ते निमित्तकारण जाणवुं एटले जे जे कार्यनी नियत जे नियामिकी ठे ते ते कार्यना निमित्त जाणवा जेम घटकार्यने चक्रादिक अने पटकार्यने तुरीव्यो मादिक एम सर्वत्र जाणवुं ए निमित्तकारण कह्युं इति चतुर्थपंचम० ॥४॥५॥

वस्तु अज्ञेद स्वरूप, कार्यपणुं न ग्रहेरी ॥

ते असाधारण हेतु, कुंने थास लहेरी ॥ ६ ॥

अर्थः— हवे असाधारण कारणनुं स्वरूप कहे ठे. ते वस्तु जे उपादान कारण तेहथी अज्ञेदस्वरूपें ठे, अने कार्यपणुं पामतो नथी, एटले कार्य नीपने ते रहेतो नथी, जेम घटकार्य नीपज्युं तोपण तेमांहे माटीपणुं रह्युं ठे, तेनी परे ते रहेतो नथी, ते असाधारण हेतु केतां कारण कहियें, जेम घटरूप कार्य करतां थास कोश कुसलाकार थाये ठे, ते मृतपिंजरूप कारणथी अज्ञेद ठे, परंतु घटरूपकार्य नीपने ते रहेतां नथी, तेमाटे ए सर्व असाधारण कारण जाणवा, उक्तं च “प्रमाणनिश्चयेन उपादानस्य कार्यत्वाप्राप्तस्य अवांतरावस्था असाधारणं इति” ॥ इति षष्ठगाथार्थः ॥६॥

जेहनो नवि व्यापार, जिन्न नियत बहुजावी ॥

चूमी काल आकाश, घट कारण सदजावी ॥ ७ ॥

अर्थः— हवे अपेक्षाकारण कहे ठे, जे कारणनो व्यापार प्रवर्तन नथी. तथा कर्ताने पण ते मेलववानो प्रयास करवो, पडतो नथी, अने कार्य थो जिन्न केतां जुदो ठे, तथा नियत केतां नियमां निश्चै ते जोश्यें, अने बहुजावी केतां अनेक बीजा सर्व कार्यमां जावी ठे, ए रीतें कारणीक ठे, ते अपेक्षाकारण कहियें, जेम चूमी तथा आकाश ए विना कोई घटादि कार्य यतुं नथी, अने चूमी प्रमुख जेम घटनुं कारण ठे, तेम अन्यबीजा कार्यातुं पण कारण ठे, अने घटनुं कारणपणुं पण ठतुं ठे, वलीकर्ता जेम उपादान तथा निमित्त कारणनो व्यापार करे ठे, तेम एतुं प्रवर्तन करतो नथी ॥ ७ ॥

एह अपेक्षाहेतु, आगम मांहे कह्यो री ॥

कारणपद उत्पन्न, कार्यथये न लह्यो री ॥ ७ ॥

अर्थः— तेथी ए अपेक्षा हेतु केतां कारण आगममां तथा तत्त्वार्थादिक ग्रंथोमां कहुं ठे. “यथा घटस्थोत्पत्तौ अपेक्षाकारणं व्योमादि अपेक्षते तेन विना तदजावानावात् ॥ निर्व्यापारमपेक्षाकारण इतितत्त्वार्थवृत्तौ” ॥ तथा विशेषावश्यकै अवधिज्ञानाधिकारे “इहां द्वारनूत शिलातलादि इव्यानुत्पद्यमानस्यावधिः सहकारकारणानि नवंति अत्र सहकारकारणंगवेष्यं इति” ए चार कारणतुं स्वरूप कहुं. हवे कारणपद केतां जेहमांहे कारणपणुं ते ठतो मूलगो धर्म नथी, पण उत्पन्न ठे, अने ते जेवारें कर्ता ते कार्यनो अर्थी यइने जे उपकरण तथा मूलपिन्ने ते रूपें कार्यपणे प्रवर्त्तावे, तेवारें ते तेहनुं कारण करण कहिये एटले जेम काष्ठमां दंदादिक अनेक पदार्थना ठतापणानी योग्यता ठे, पण कोइ कर्ता, दंदातुं कारण उत्पन्न करे, कोइ पुतलीतुं कारण उत्पन्न करे, तेमज दंदादिकने कोइ घटध्वंसपणे प्रवृत्तावे, तो घटध्वंस करे, तथा कर्ता जो दंदादिकने घट करवापणे प्रवृत्तावे, तो तेहनुं कारण थाय, माटे जे कारणपणुं ठे ते कर्तातुं कहुं. थाय ठे. श्रीविशेषावश्यकें कहु ठे, “ये कारकाः कर्तुराधीना इति कारणं कार्योत्पादकं तेन कार्योत्पत्तौ कारणत्व नचकार्याकरणे” ते माटे कारणपणुं ने उत्पन्न ठे. हवे कोई केहेजे जे वस्तुमां कोई कार्यना कारण तो ठता ठे, तो उत्पन्न ठे, एम शावास्ते

कहो ठो ? तेहने उत्तर जे विवक्षित कार्यनी कारणता उत्पन्न ठे, अथवा जे कार्यता जे कालें ते कार्यता कर्त्ताना प्रयोगनी ठे, तेमाटे उत्पन्नज ठे, पण कार्य निपज्या पठी तेमध्ये कारणपणुं न पामीयें, जेम अनादि मिथ्यात्वीजीव. यद्यपि सत्तावंत ठे, तेमज अजव्य जीव पण सत्तावंत ठे, परंतु तेहनुं उपादान सिद्धताना कार्यनुं कारणहार नथी, तेथी कार्य नीपजतुं नथी. जेवारे कोऽक जीवनुं उपादान अरिहंतादिक निमित्त पामीने, कारणतापणे परिणमे, ते कार्य करे, माटे ते उत्पन्न ठे, अने ते कार्य सिद्ध अथा पठी ते कारण रहे नहीं, जो सिद्धतामां साधकतानी ठती मानीयें तो, सिद्धावस्थायें पण साधकपणुं रहुं मानवुं पडे ते सिद्धावस्थामां साधक पणुं तो नथी माटे कार्य नीपजे, कारणता रहे नहीं, तथा निमित्त जे इंद्रादिक ते पण कर्त्ता निन्न कार्यना व्यवसायें कारणता करे, तो ते निन्न कार्य थाये, परंतु तेज कार्यनी ते कारणता रहे नहीं, एम धारवुं ॥ ८ ॥

कर्त्ता आत्मद्वय, कार्यसिद्धिपणो री ॥ नि

जसत्ता गत धर्म, ते उपादान गणो री ॥ ए ॥

अर्थ:- हवे सिद्धतारूप कार्यना चार कारण देखाडे ठे. सिद्धतारूप कार्य ते आत्मानुं अज्ञेदस्वरूप ठे, माटे एहनो कर्त्ता आत्मा द्वयपोतेज ठे, अने सिद्धपणुं ते आत्मानुं कार्य ठे, जे आत्मा सिद्धताने परमानंदपणे जाणे. तथा एहीज माहरुं हमणा करवानुं कार्य ठे, एकार्य करवानी रुचिविना अनंतो काल संसारमां नस्यो स्वरूपत्रष्ट अयो, माहामोहें ग्रह्यो. हवे में माहरो मूलधर्म श्रद्धाज्ञासन गोचर कस्यो तेथी ए कार्य करवुं एम निर्धार करी तदनुगत चेतनावीर्य करीने स्वस्वरूप करवानो कर्त्ता अयो, तो सिद्धताना कार्यने निपजावे, ते आवी रीतें जे प्रथम तो अंगेकर्त्ता थाय, पठी गुणवृद्धिअवे, संपूर्ण कर्त्तापणुं पामीने कार्य नीपजावे. हवे ए सिद्धतारूप कार्यनो उपादानकारण कहे ठे, जे पोताना सत्तागत ज्ञान, दर्शन, चारित्र, वीर्यादिक, अनंतगुण ठे, तेहिज पोतानुं सत्तागत धर्म ते सिद्धिरूप थाय ठे, माटे तेहीज उपादान कारण जाणवुं उपादान ते वस्तुनो मूल धर्म अरूपी सत्ता तेहीज सिद्ध थाय ठे, एसिद्धता रूप कार्यनुं उपादान कारण देखाड्युं ॥ ए ॥ इति नवमगाथार्थः ॥

योग समाधिविधान, असाधारण तेह वदे री ॥ विधि
आचारणा जक्ति, जिणें निज कार्य सधे री ॥ २० ॥

अर्थः— हवे सिद्धतारूप कार्यनुं असाधारण कारण केहे ठे. मन, वच
अने कायाना योग तेहने डव्यथी तथा जावथी स्वगुणरमणमां अरागी,
अक्षेपीपणे प्रवर्त्तावबुं. ते आत्मसमाधि कहीये तेनो जे विधान केतां क
रवो एटले चोथा गुणताणथी मांझीने सिद्धपर्यंत जे गुणनी वृद्धि करवी,
एटले अजिनव गुणनो कारणपणुं ते सर्व ज्ञान, दर्शन. चारित्र, श्रेणीगत
ध्यान परिणाम, ह्योपशमीजाव, विधिसहित आचरणा, तथा जक्ति, अने
गुणीनुं बहुमान, जेथी पोताना कार्यनी सिद्धि निपजे. ते ज्ञानक्रियारूप
साधक अवस्थानी तरतमता ए सर्व असाधारण कारण कहेवुं ए असाधार
ण कारण ते आत्मगुणरूप दाननी चित्र चित्र कणता थकानी अवस्था
ठे, सदा पूर्वपर्याय उत्तरपर्यायनुं कारण ठे, ते समयेंज क्रियाकाल निष्ठा
कालनो अचेद ठे ए असाधारण कारण कह्यो. ॥ २० ॥ इति ॥

नरगति पढम संघयण, तेह अपेक्षा जाणो ॥ नि
मित्ताश्रित उपादान, तेहने लेखे आणो ॥ २१ ॥

अर्थः— हवे सिद्धतारूप कार्यनुं अपेक्षा तथा, निमित्त ए वे कारण कहेठे.
नरकेतां मनुष्यनी गति, पढमकेतां पहेवुं संघयण वज्ररूपनाराच, पंचेडि
पणुं इत्यादि सिद्धतारूप कार्यनुं अपेक्षा कारण जाणो. इहां कर्त्तानो व्या
पार नथी. पण ए निश्चें जोडयें. ए पाम्या विना मोहूरूप कार्यनी साधना
थाय नहीं, तेमाटे अपेक्षा कारण कहीयें, पण ए मनुष्य गत्यादिक सर्व जे
जीवुं उपादान परिणामन, धर्मार्थाथडने निमित्त जे देव गुरु मिश्रंत तेहने
जेणें आश्रयो. तो तेहनी मनुष्यगत्यादिक लेखे केतां कारणपणे थाणजो,
अने जेणे निमित्तने आश्रयो नथी, तेहनी मनुष्यगत्यादिक कारण पणामां
पणशो नहीं, ते हजी अनादिनी चालमां ठे, पलटण करतो नथी,
तेमाटे. ए अपेक्षा तथा निमित्त ए वे कारण कह्या ॥ २१ ॥ इति ॥

निमित्त हेतु जिनराज, समता अमृत खाणी ॥

प्रभुअवलंबन सिद्धि, नियमा एह वखाणी ॥ २२ ॥

अर्थः— हवे आत्माने सिद्धतारूप कार्य करतां निमित्त कारण श्रीजिन राज वीतराग ठे, ते वीतराग, सर्वज्ञ कहेवाय ठे, समतारूप अमृतनी खाण ठे, इष्ट अनिष्टता रहित समताना धणी ठे, शुद्ध चारित्र परिणाम तेहीज अमृत ठे, तेहनी खाण ठे, एहवा प्रभु परमेश्वर परम दयाल, परमात्मा, शुद्धतत्वरूप जोगी, पूर्णानंदी, चिदानंद जे श्रीअरनाथ प्रभु तेहने अवलंबवे पोतानो जासन प्रभुना ते गुण जाणवाने जोडी एम अनंता गुण ते सर्वगुणना जासननी रीज तथा ते उपर बहुमान एहवे आलंबने रेहवुं, तेथी नियमा सिद्ध निरवाण थाय एम आगममां वखाण्यो ठे, एहीज मोक्षुं उपाय ठे. ए निमित्तकारण कहुं ॥ १२ ॥ इति ॥

पुष्ट हेतु अरनाथ, तेहने गुणथी हलीयें ॥ १२ ॥

ऊ नक्ति बहुमान, जोगध्यानथी मलीयें ॥ १३ ॥

अर्थः—माटे पुष्टकेतां नियामक हेतुकेतां कारण ते जिनराज श्री अरनाथ प्रभु तेहना गुण जे केवल ज्ञान, अनंतानंदरूप तेहथी हलीयें केतां आपणो आत्मा तेदिसें जोडीयें, प्रगटगुणोना गुणथी आपणी चेतना जोडवी, रीज केतां रागनीमग्नता, नक्तिकेतां सेवना, बहुमान, आदर, मोटा इ, जोगकेतां आस्वादन, ध्यानकेतां चित्तनी एकाग्रता, ते श्रीअरनाथ प्रभुना गुणनी करीने. श्रीप्रभुथी एकत्वपणे, तन्मयपणे मलियें साधकने शुद्धदेव तत्त्वने अवलंबवुं ते प्रधान ठे ॥ इति त्रयोदशगाथार्थः ॥ १३ ॥

मोटाने उत्संग, बेठानेसी चिंता ॥ तिम प्रभु

चरण पसाय, सेवक थया निचिंता ॥ १४ ॥

अर्थः—तथा लौकिक दृष्टांत कहे ठे. जे मोहोटाने उत्संगें केतां खोजा मां बेगो तेहने कोइ चिंता नहीं, ते निचिंत थयो, तेम सेवक पण प्रभुजी निरामय देव तेहना चरणने सेववे, चिंतारहित थयो, जे परमोत्तम, सर्वगुणजोगी, निरालंबी, चिन्मयी, अनंत दान, जाज, जोग, उपजोग, वीर्य मयी, श्रीजिनेश्वर निःकर्म देवतत्व, परजावना अकर्ता, परजाव अनजोगी, परानुयायीता रहित, एहवो देव जो आदखोठे, तो मोहनुं कुं जोर ठे ? संसार कोने ठे ? कर्मनी बीक कोने ठे ? जो परमोत्तम धणीमें माहरे माथे कस्यो ठे जेहना ध्यानथी माहारो मोक्ष नीपजे, ते देवनो योग मिल्यो ठे, तेमाटे

चिंता नथी ॥ उक्तं च श्रीजिनवक्त्रेण पूज्यैः ॥ पसरैः तीयलोए, तावमोहंध
यारंजमइ जई ॥ सित्रंमताव मिद्धतं, सित्रं फुरइ फुडफुरंताणं ॥ १ ॥ तंताणंस
पूरो, पयडमजीयसंतीजाणसुरो ॥ १४ ॥ इति चतुर्दश गाथार्थः ॥

अर प्रचु प्रचुता रंग, अंतर शक्ति विकासी ॥ देव
चंडने आणंद, अह्य चोग विलासी ॥ १५ ॥ इति ॥

अर्थः—माटे श्री अरनाथ प्रचु अठारमा परमेश्वर जेणें तत्त्वहचि थइ
ने तत्त्वानिलापी तत्त्वसाधक तत्त्वध्यानी अइने, तत्त्वप्रगट कथुं, ते प्रचुनी
प्रचुता, शुद्धज्ञायकता, शुद्धरमणता, शुद्धानुभवता, अपौञ्जलिकता, असंग
ता, अयोगिता, सकल प्रदेश निरावरणता, प्राग्जावी शुद्धसत्तानोग्यता,
तेहने रंगें जे रंगणा ठे, ते साधक सम्यग्दृष्टि, देशविरति, सर्वविरतिनी
अंतरंग शक्ति तत्त्वप्राग्जाव करवानी साधक कारकता, साधक कर्त्तापणुं,
परमसंवर पूर्वक परम सकामनिर्जरा रूप शक्ति, विकस्वर थवे, प्रगट थवे ते
शक्तिथी सर्वकर्म विगम थवे, सर्व आत्मिक धर्मने प्रगटवे करी, परमात्मा
देवमाहे चइमा समान श्रीनिष्पन्न परमेश्वर तेहनो जे आनंद, अव्याबाध,
शिव, अचल, अरुज, अविनाशी, तेहनुं जे अह्य स्वरूप, तेहनो चोग के
तां अनुभव तेनो विलासी आत्मा आय, एटले स्वसंपदा तत्त्वता आत्मशु
द्धपरिणति, तेहने सादि अनंतो काल चोगवे, अथवा देवचंड जे स्तुति
कर्त्ता ते अह्य आनंदना चोगनो विलासी थाथि, माटे स्वरूपसिद्ध, अरू
पी, चिडूप, श्रीपरमेश्वर, तेहने सेवो, थ्यावो, नमो, गावो, तेहना गुण सं
चारां, एहीज मोहू साधननुं पुष्ट निमित्त ठे, ए निमित्तें उपादानकारणरूप
थइने असाधारण कारणताएं चढतो मनुष्यादिगति अपेक्षा कारणपर्यें करी
तत्त्वानंद रूप कार्यने करणे, तेमाटे उपादानादिक त्रणे कारणनी कारणता
निमित्तने अवलंबें प्रगटे, तेथी निर्दोषपणे आशंसादि दोष वर्जिने शुद्धनिमित्त
ने सेवे, ते सेवनथी कर्त्तापणुं समरे अने कर्त्तापणुं समरेथी स्वकार्य करे, माटे
श्री अरनाथजीनी शक्ति ते परमाधार ठे ॥ १५ ॥ इति श्री अरजिनस्तवनं ॥ १८ ॥

॥ अथ एकोनविंशति श्रीमल्लिनाथ जिनस्तवनं ॥

देखी कामिनी दोइ के, कामें व्यापियो रे के का० ॥ ए देशी ॥

मल्लिनाथ जगनाथ, चरणयुग ध्याईयें रे ॥ च० ॥

शुद्धातम प्राग्जाव, परम पद पाईयें रे ॥ प० ॥

साधक कारक षट्क, करे गुण साधना रे ॥ क० ॥

तेहीज शुद्धसरूप, थाय निराबाधना रे ॥ था० ॥१॥

अर्थ:- हवे उंगणीशमा श्री मल्लिनाथ परमेश्वरनी स्तवना करे ठे. तिहां कारकशक्ति पलटवाथी सिद्धता निपजे ठे, ते पलटवानो उपाय श्री अरिहंतनी सेवना ठे, तेरूप स्तुति करे ठे. श्रीमल्लिनाथ, परमेश्वर, परमज्ञानी, ते जग केतां लोकना नाथ मोहनो नय एटले अंतरंग जावरि पुथी ठोडाववाना परम कारण ठे, तेहनां चरणयुग केतां पदकमलतुं जोडुं तेहने ध्यायीयें, वारं वार संजारियें, एहवा प्रभुने ध्यायवाथी ध्या ताने शुं नीपजे? ते कहे ठे. शुद्ध जे आत्मानो परमात्मजाव अनंतगुण निर्मलतारूप तेहनो जे प्राग्जाव केतां प्रगटपणुं निर्मल शुद्धतारूप परम पद निर्मल पद ते पामीयें, एटले पोतानी आत्मता निर्मलपणुं नजे, ते आत्म सिद्धिरूप कार्य करवाने ठ कारक ठे. तिहां सर्व कार्यमां कारक प्रवृत्तिनी कारणता ठे, कारकचक्र विना कार्यनी निष्पत्ति नथी. जेम १ कुंजकार ते कर्त्ता, २ घट ते कार्य, ३ मृत्पिण्ड चक्रादिक कारण, ४ माटीना पिंढने, नवा पर्यायनी प्राप्ति ते संप्रदान, ५ पिंढ स्थानादि पर्यायनो चय ते अ पादान, ६ घटादि पर्यायनुं आधारपणुं ते आधार, एम घटरूप कार्यमां षट् कारक ठे, तेमज आत्माने अनादि कालनां ए ठ कारक बाधक रूपें परिणम्यां ठे, ते देखाडे ठे.

१ आत्मा परविजाव रागादि ज्ञानावरणादि इव्यकर्मनो कर्त्ता अयो ठे.

२ जावकर्म इव्यकर्मने जे आत्मा करे, ते कार्य नामा बीजुं कारक.

३ अशुद्धविजाव परिणतिरूप जावाश्रव अने प्राणातिपातादि इव्या श्रव, ए बे कारणथी कर्म बंधाये, माटे ए करण नामा त्रीजुं कारक.

४ अशुद्धतानो तथा इव्यकर्मनो जान ते संप्रदान नामा चोशुं कारक.

५ स्वरूपरोध, कृत्योपशमनी हाणी, तथा परानुजयायिता ते अपादान.

अनंती अशुद्धविभावता, तथा ज्ञानावर्णादि कर्मने राखवा रूप जे शक्ति तें आधार नामाठहुं कारक जाणवुं ते.

ए रीतें ए ठ कारकनुं चक्र अनादिनुं अशुद्धपणे बाधकतापणे आत्माने परिणमी रक्षुं ठे, ते जेवारें साधक आत्मा, पोतानो स्वधर्म नीपजाववा पणे परिणमावे, तेवारें ए ठए कारक साधकपणें प्रवृत्त्या गुणनी आत्मधर्मनी साधना करे. ए रीतें ए ठ कारक साधक पणे परिणम्या कार्य नीपजे शुद्धस्वरूप थाय. ए स्वरूपपरिणामिकता रूप स्वकार्य कारण पणुं कोने परिणमे ? ते कहे ठे. जे निराबाध, श्रीसिद्धजगवंत, तेहनां ठ कारक, ते शुद्धपणे प्रवृत्ते ठे, अने बाधक जीवोना बाधकपणे परिणमे ठे, तथा समकेत गुणगणाथी मांझीने अयोगी गुणगणा पर्यंत, साधकपणे परिणमे ठे, तथा सिद्ध जगवंतना शुद्धस्वरूपरूपें परिणमे ठे, कारक ते आत्मानामा जे कर्तारूप, इव्य तेहनी ए परिणति ठे, उक्तं च श्रीविशेषावश्यके.

कारण व्याख्यानावसरे ॥ गाथा ॥ ढविह कत्ता इकारण कम्मं च तत्तो य ॥ संपयाणा वायाण, तह नासंमिहाणाय इति ॥ १ ॥ गाथार्थः ॥ तथा च कारणं पोढा ॥यथा॥ कारणं मह्वा ढक्षा, तच्च संतंतोत्ति कारणं कत्ता ॥ वज्रपसाहगतमं, कारणम्मिउ पिंमदंमाइ ॥ १ ॥ कम्मं किरिया कारण, इत्यादि गाथाथी जाणवुं ॥ होइ पसळं मोक्कस्त कारणं. इह यन्मोक्षस्य कारणहेतु तत् प्रशस्तजावकारणं उच्यते ॥ इति वचनात्.

माटे साधकपणे कारक परिणम्या तो सिद्धतारूप कार्यने करे, तेमांहे निराबाध जे सिद्ध निरावरण अव्याबाध सुखतेमां तेहनो कर्तादिक शुद्ध पारिणामिक जाव शुद्धपणे थाय, स्वस्वरूप कर्तृत्वपणे परिणमे ॥१॥इति॥

कर्ता आत्म इव्य, कार्यं निज सिद्धता रे ॥ का० ॥

उपादान परिणाम, प्रयुक्त ते करणता रे ॥ प्र० ॥

आत्म संपद दान, तेह संप्रदानता रे ॥ ते० ॥

दाता पात्रने देय, त्रिजाव अनेदता रे ॥ त्रि० ॥ १ ॥

अर्थः-१ पहेलुं कर्ता नामा कारक कहे ठे. तिहां कर्ता आत्मा इव्य ते आत्मशुद्धता निपजाववा रूप कार्ये प्रवर्तन पाम्युं, पोतानुं कर्ता ठे.

२ जे आत्मा पोतानी सिद्धता सर्वगुण पूर्णता सर्वस्वजाव स्वरूपाव

स्थानता ते कार्यनामा बीजं कारकं जाणवुं, ते कार्ये जेणें परिणतिचक्रने प्रवर्तवा रूपें क्रियायें नीपजे, ते क्रियानुं प्रवर्तावुं ते कार्ये ते कार्यने कारकता, नीपजाववा कालेंज ठे, नीपना पठी कार्यमां कारकता नथी, उक्तं च नाष्ये ॥ तस्मात् बुद्धध्यावसितं कार्यं अप्यात्मकारणमेष्टव्यं इति ॥

३ उपादानपरिणाम आत्मा स्वगुणनी परिणति, सम्यग्दर्शन, ज्ञान, चारित्ररूप रत्नत्रयीनी जे परिणति, तत्त्वनिर्धार, तत्त्वरुचि, तत्त्वज्ञान, तत्त्वरमणादिक रूप स्वगुण अहिंसकता, बंधहेतु अपरिणमन रूप, स्वरूप यथार्थजासनरूप, परजाव अग्रहणरूप, परजाव अज्ञोक्तारूप, स्वरूपग्रहण, स्वरूप जोगी, परजाव अक्षरणरूप, स्वरूप एकत्व रूप तत्त्वाराधन, चेतनास्वरूप प्रगटतानुयायी वीर्य, ते उपादान कारण अने इव्ययोग समारवा रूप अरिहंतालंबनादि, यथार्थ आगमश्रवणादि ते निमित्त कारण तेहनुं प्रयुंजवुं आत्मकार्य करवा पणे आत्मानो प्रयोग करवो, ए उत्कृष्ट कारण माटे करणनामा त्रीजुं कारक जाणवुं, "साधकतमं कारणं करणं" इति वाक्यात् आत्मसिद्धिरूप कार्यनुं उत्कृष्ट कारण अने आत्मशक्तिस्वरूपानुयायी तथा शुद्धदेव प्रमुख ते करण नामा कारक कहियें.

४ आत्मानो संपदा जे ज्ञानपर्याय, दर्शनपर्याय, चारित्रपर्याय, तेहनुं दान आत्माने आत्मगुण प्रगट करवारूप देवुं, तेहथी जे जे आत्मधर्म निपजता जाय, ते संप्रदान कहियें ॥ उक्तं च ॥ गाथा ॥ देउ स जस्स तं संपयाणमिह तंपि कारणं तस्स ॥ होइ तद्वित्ताउ, न कीरइ तं विणा जंसो ॥ इति माटे जे आत्माना अस्तिधर्मनुं थवुं ते संप्रदानकारक जाणवुं. इहां दाता आत्मा तथा पात्र पण आत्मा अने आत्माने देय केतां देवा योग्य ते पण आत्मधर्म, ए त्रणे जावनी अनेदता ठे, एटले गुणनुं प्रगट करवुं ते देय अने आत्मा दाता तथा आत्मगुणने प्रगट करे ते दातापणुं अने गुणनुं पात्र पण आत्मा एटले दान, दाता अने ग्राहक, त्रणें अनेद ठे ॥ १ ॥

स्वपर विवेचन करण, तेह अपादानथी रे ॥ ते० ॥

सकल पर्याय आधार, संबंध आस्थानथी रे ॥ सं० ॥

बाधक कारक जाव, अनादि निवारवा रे ॥ अ० ॥

साधकता अवलंबि, तेह समारवा रे ॥ ते० ॥ ३ ॥

अर्थः—५ जे आत्माथी समवायें रह्या तेहने स्वधर्म आत्मधर्म कहियें. अने तेहथी विपरीत जे मोहादिक कर्म अशुद्ध प्रवृत्ति ते परभाव कहियें, तेहनुं विवेचन करवुं, निन्न करवुं, अशुद्धतानो उद्बेद करवो, दोषनो त्याग करवो, एटले जे दोषविश्लेष करवो, अर्थात् अनादिसंसार कर्त्तापणुं तथा जोक्तापणुं ते तजीने जे आत्मस्वरूप कर्त्तापणुं जोक्तापणुं तेहीज प्रगट करवुं. ते पांचमुं अपादान कारक कहियें.

६ सकल केतां समस्त सर्वपर्याय तेहनो आधार ते आत्मा ठे, आत्मा तथा आत्मपर्यायथी स्वस्वामित्वसंबंध ठे, व्याप्य व्यापक संबंध ठे. ग्राह्यग्राहक संबंध ठे, आधाराधेय संबंध ठे, ए सर्वतुं आस्थान केतां ते कारण रूप क्षेत्र ते आत्मा ठे, ते आस्थानता माटे आत्मा आधार ठे, ए आधारनामा ठहुं कारक जाणवुं. ए ठ कारक साधक पणानां कद्यां. हवे ए साधकपणुं केम पामे ? ते कहे ठे. बाधक जे परभाव तेहने अनुयायी अशुद्ध कर्त्तादि कारक पणुं मिथ्यात्व असंयम कपाय रूप ज्ञाव अशुद्धतारूप सामान्य चक्र अशुद्धसाध्यानुगत अशुद्धकर्त्तापणुं तेहने निवारवुं ते चक्र रोकतीने स्वरूपानुगत करवुं, तेमाटे ए अनादिनी नूल टालवी, जिहां सुधी कर्त्ता परभावकारक ठे, तिहां सुधी कांइ साधकता नथी, जिहां सुधी कर्त्ता अशुद्धकार्यानुयायी सामान्य चक्र ठे, तिहां सुधी शुद्धसाधकतानो अंश पण उपन्यो नथी, श्रीपूज्यें कह्युं ठे, जे आत्मा तत्त्वकर्त्ता पणे यथा विना सर्वशुच प्रवर्त्तन ते बालकनी चाल ठे, तेमाटे कारकचक्र बाधकताथी वारीने, साधकताने अवलंबीने ते कारकचक्रने समारवुं स्वरूपानुयायी करवु अने पोताना आत्माने एम कहेवुं जे हे चेतन ! तुं परभावनो कर्त्ता तथा जोक्ता अने ग्राहकता नहीं, तुंतो संपूर्णानंदनो शुद्धविलासी ठो, अने तुं जे परभावमां रमा रह्यो ठो, तथा परभावनो जोगी अइ रह्यो ठो ? ए तुजने घटे नहीं, ताहरुं कार्य, तो अनंत गुण पारिणामिकरूप स्वरूपजोक्तापणुं ठे, तेमाटे हे चैतन्यहंस ! हवे तुं यथार्थ जिनवाणीरूप अमृत पान करीने, अनादिविज्ञाव विष चारीने पोतावुं तत्त्व संजारी स्वपर विवेचनकारी अइने पोतानो जे सहजानंद तेहने कर. एहीज ताहरुं कार्य ठे, तुं तेहनुं उपादान कारण शक्तिवंत ठो, तेहनो लेवावालो ठो, तुं ताहरी गुणसंपदा ताहरे प्रदेजें प्रगट करवारूप दाननो संप्रदानी ठो, माटे हे चेतन ! ए अनादि अ

शुद्ध परिणामने तुंहिज त्याग करीश, अने ताहरी सत्तानो आधार पण तुं हीज ठो, माटे तुंहिज ताहारा तत्त्वने कर, ताहं तत्त्व तुं नीपजावीश. एम पोतें पोताना आत्माने कहिने, साधकपणुं आदरवुं ते आदरतां कारक सम रे, कारकने समरवेथी अनुक्रमें आत्मानुं स्वकार्य नीपजे, पढी एहीज आत्मा सिद्ध आय, माटे एहीज साधननो मार्ग ठे, साधन कीधे कार्यनी सिद्धि आय, ए क्रम ठे ॥ ३ ॥ इति तृतीय गायार्थः ॥

शुद्धपणे पर्याय, प्रवर्तन कार्यमें रे ॥ प्र० ॥ कर्तादिक परिणाम, ते आत्म धर्ममें रे ॥ ते० ॥ चेतन चेतन जाव, करे समवेतमें रे ॥ क० ॥ सादि अनंतो काल, रहे निजखेतमें रे ॥ र० ॥ ४ ॥

अर्थः— पहिलो शुद्धपणे निष्पन्न आत्माना ज्ञानादिक पर्यायनुं जाणवा देखवा रूप कार्यनुं प्रवर्तन, उत्पाद व्ययरूप परिणामन, ते कार्यनो कर्ता आत्मा ठे, बीजुं आत्मगुणनुं परिणामन ते कार्य, त्रीजुं आत्मगुणज्ञानादिक ते करण, चोथुं आत्मगुणनो जाज ते संप्रदान, पांच मुं परजाव त्यागपरिणति ते अपादान, षडुं अनंतगुणनुं राखवुं, ते आधार, ए ठ कारकनुं चक्र ते सिद्धावस्थाने विषे सदा स्वाधीनपणे फिरि रहुं ठे, तेहथी शुद्धनिष्पन्नपणे जे स्वपर्यायनुं प्रवर्तन, तेहने कर्तादिक ठ कारक तेहनुं जे परिणामन ते आत्मधर्ममांहेज ठे, एटले सिद्धपणे जे कर्तादिक ठ कारक ते स्वरूपमध्येज ठे. चेतन केतां आत्मा ते पोतानो चेतनजाव केतां आत्मजाव करे, समवेतमें केतां समवाय संबंधमां ठे, एटले आत्मा आत्मजावनो कर्ता ठे, ए समवायसंबंधे मूलपणे सादि अनंता कालपर्यंत निजखेतमें केतां पोताना असंख्या ता प्रदेशरूप क्षेत्रमध्ये आत्मधर्ममां निष्पन्न सिद्धपणे रहे, सिद्धनी आदि ठे, परंतु अंत नथी, माटे सादि अनंतो काल स्वक्षेत्र स्वस्वरूपमां आत्मा रहे ॥ ४ ॥ इति चतुर्थ गायार्थः ॥

परकर्तृत्व स्वजाव, करे तां लगे करे रे ॥ क० ॥

शुद्ध कार्य रुचि जास, थये नवि आदरे रे ॥ थ० ॥

शुद्धात्म निज कार्य, रुचे कारक फिरे रे ॥ रु० ॥

तेहिज मूल स्वजाव, ग्रहे निज पद वरे रे ॥ ग्र० ॥ ५ ॥

अर्थः—पर केतां जें जावकर्म, इव्यकर्म अने नोकर्म, तेहने कर्त्तापणा ने स्वजावें करे, तिहां सीम तेहनेज करे, एटले ए परकर्त्ता पणुं अनादिका लयी करे ठे. जिहां सुधी परनो रागी, परनो जोगी, तिहां सुधि परकर्त्ता पणुं ए आत्मा करे, पण जे वारें शुद्ध, निर्मल, निरावरण, स्वगुण प्रगट करवा रूप, कार्यनी रुचि थाय, तेवारें परकर्त्तापणुं आदरे नहीं, शुद्ध आत्मस्वरूपनुं स्यादाद रीतें परमानंदपणे जासन तथा रुचि तेहीज कारक पलटाववानां बीज ठे, ते माटे जे सम्यक् दर्शन, सम्यक् ज्ञान, ते मोक्षनुं मूल ज ठे, शुद्धात्मअनंतज्ञान, दर्शन, अव्यावाध सुखमयी, अरूपी, सहजा नंदरूप आत्मधर्म सत्ताप्राग्ज्ञाव, सकल परजावव्यतिरेकी, अरागी, अवेपी, असंगी, अयोगी, अलेशी, अकपायी, असहायी, एहवुं शुद्धानंदरूप स्वकार्य, तेहनी रुचि थये थके कारक चक्र फिरें, जिहां सीम परपौजलिक सुखनी रुचि ठे, तिहां सीम परनो कर्त्ता ठे, तेहथी सर्वकारकनुं चक्र ते रूपेंज परिणमे ठे, अने जे अवसरें जेदज्ञान धाराथी, आत्मा परविचंजन करीने पोतानुं आत्मस्वरूप एक उच्चरंग धर्म जाणुं, तेहनेज हित मान्युं, तेवारें ते आत्मिक धर्मनीज रुचि उपजे, पठी जेहनी जेहने रुचि उपजे; ते तेहीज कार्य करे, तेवारें कर्त्ताधर्म स्वकार्यने करे, सर्व कारकचक्र स्वकार्याश्रित थाय, तेवारें तेहीज पोतानो अचल, अखंड, अविनाशी, निःप्रयासी, स्वरूपपरिणमन रूप जे मूलस्वजाव स्वधर्म तेहने ग्रहण करे, केम जे ए कारक मूलधर्मने ग्रहे ठे, तेहथी निज केतां पोताना परमात्म, पूर्णब्रह्म, पूर्णानंद पदने वरे, पामे, कृतकृत्य, अक्रिय, अकंप, अनंत, चिह्नक्ति, अरूपी, अव्यावाधसुखी, एहीज आत्मा थाय ॥ इति ॥ ५ ॥

कारण कार्यरूप, अठे कारक दशा रे ॥ अ० ॥

वस्तु प्रगट पर्याय, एह मनमें वस्या रे ॥ ए० ॥

पण शुद्धस्वरूप ध्यान, ते चेतनता ग्रहे रे ॥ ते० ॥

तव निजसाधक जाव, सकल कारक लहे रे ॥ स० ॥ ६ ॥

अर्थः—ए ठ कारक ते कारण तथा कार्यरूप ठे, कार्यने निपजाववा रूप ठे, माटे कारणनाज जेद ठे, सर्वकार्य कर्त्ताने आधीन ठे कर्त्ता जे कार्य करे, ते कारणादि विना थाय नहीं, माटे वस्तु केतां आत्म पदार्थ, तेह

नां ए ठ कारक ते प्रगट निरावरण पर्याय ठे, एम मनमां वस्थुं जे कर्त्तापणुं तेने आवरण नथी, कर्त्तापणुं विशेष स्वजाव ठे, अने विशेष गुणने तथा पर्यायने आवरण ठे, परंतु स्वजावने आवरण नथी, स्वजाव तेहना कारण नूत गुण चेतना तथा वीर्य तेने आवरणे कर्त्तापणानी प्रवृत्ति मंद पडे, परंतु कर्त्तापणुं मूलगुं अवराय नहीं, ते चेतनावीर्य विपरीत परिणामवे, परजा व कर्त्तापणो प्रवर्त्यो, तेहथी पोतानुं स्वरूप अवरायीज गथुं, ते अवरणुं तेहथी स्वस्वजावने करी शके नहीं, अने अह्नरनो अनंतमो जाग, चेतना अने योगस्थानरूप वीर्य, ह्योपशमी रह्यो, परंतु ते अनादि चालथी पर जावानुयायीज ठे, तेहथी स्वरूपकर्त्ता पणुं तो थयुं नहीं, तेवारें कर्त्तापणो परजावने कखो, आश्रवबंधरूप कार्यनो कर्त्ता थयो, एटले अशुद्धकार्य कथुं, परंतु अवरणुं नहीं, तेहथी कर्त्तापणुं अनावृत थके कारक पण अव राणां नहीं, जो कारकनुं चक्र अवराय, तो आश्रवजाव बंधपद्धति केम करे ? तेहनो आदाता अजिनवपर्यायनो त्यागी पूर्वपर्यायनो आधार, अशु द्तानो कोण थाय ? माटे कारक निरावरण ठे, परंतु विकारी थया, तेहथी मूलस्वरूपथी चूक्या एम थयुं. हवे एनुं पलटणपणुं पण आत्मा करे, तो थाय, ते कहे ठे. जे चेतन केतां चेतना जेवारें साकार अनाकारने यथार्थ नासन करीने पोताना शुद्धस्वजाने ग्रहे, नासनप्रतिरुचिनुं आचरण पणुं अंगीकार करे, तेवारें एहीज सकल केतां ठे कारक निज केतां पोतानो सा धकजाव जे कर्मविदारण स्वरूप प्रगट करवारूप जाव, तेने लहे केतां पामे, एटले एहीज कारक ते ? स्वधर्मकर्त्ता ते कर्त्ता, १ स्वधर्मपरिणामन ते कार्य, २ स्वधर्मानुयायी गुणपरिणति, चेतनावीर्य शक्ति, ते करण, ४ साधनगुणशक्ति तुं प्रगटवुं, ते संप्रदान, ५ पूर्वपर्यायनुं निवर्त्तन ते अपादान, ६ स्वगुणनुं आ धारीपणुं ते आधार. एम षट्कारक साधकपणुं पामीने सिद्धता परमोत्त मतानो उच्चरंग समाधि सकल निर्मलता निपजावे. ॥ इहां स्वधर्म अवलंबवा नी जावना लखे ठे ॥ गाथा ॥ अहम्मिको खलु सुद्धो, निम्ममउ नाण दंस ए समग्गो ॥ तम्मिउ तच्चित्तो, सवेएए खयंनेमि ॥ १ ॥ अहं आत्मा ज्ञानादि अनंत गुणपर्याय रूप, अनंतस्वधर्ममयी तथा इव्यपणो, अखंद पणो, समुदायपणो एक तुं. वली निश्चयनयथी शुद्ध तुं, यद्यपि अनादि प रजावमां लुब्ध, स्वजाव ब्रष्ट थको अशुद्ध थयो, तो पण स्वजातिथी मूल

धर्म अनंतज्ञानादि गुणमय, शुद्ध, निष्कलंक, निरामय, निःसंग, निर्दोषी
 तुं. सर्व ममकार परभाव माहारा पणाथी रहित तुं, ज्ञान सकलजासन, प
 रिच्छेदनरूप, दर्शन सामान्योपयोग तेहिज मयी तुं, एहवा जासन रमण, प
 रिणमनरूप, ए आत्मा रह्यो थको सर्व परोपाधिने ह्य करी, स्वशुद्धस्वरू
 पने ग्रही, सर्व परभाव जेद करी, निर्मलानंद निपजावे ॥ ६ ॥ इति ॥

माहरुं पूर्णानंद, प्रगट करवा जणीरे ॥ प्र० ॥

पुष्टालंबन रूप, सेव प्रभुजी तणीरे ॥ से ० ॥

देवचंद्र जिनचंद्र, जक्ति मनमें धरो रे ॥ ज० ॥

अव्यावाध अनंत, अक्षय पद आदरो रे ॥ अ० ॥ १॥

अर्थः—एहवी बाधकता परिणम्यो, माहरुं कर्तादिक कारकपरिणाम ते
 श्रीअरिहंत परमज्ञाता, स्वरूपरमणी, स्वरूपविश्रामी, स्वरूपानंदी, तेहनुं
 स्वरूप जोतां, गातां, ते अशुद्ध कर्तापणुं पलटे, ते पलटवाथी कारक पण प
 लटे, कारक पलटवाथी कार्यशुद्धसिद्धत्तारूप, अनंत स्वसंपदारूप नीपजे,
 तेवारें नव्य जीवने पोतानी तत्त्व नीपजाववारूप शक्ति, ते श्रीअरिहंतजी
 नी सेवनाथी आय, तेमाटेज निर्धार कखो ठे, जे हे प्रभुजी ! माहारो जे
 पूर्णानंद, पूर्ण अव्यावाध सुख ते प्रगट करवाने पुष्टालंबन केतां पुष्ट
 नियामकी आलंबन केतां आधार ते श्रीप्रभुजी नव्य जीवना आधार, सु
 निजनना प्राणाधार, आचार्य उपाध्यायजीना परम दयाल, जावचिता
 मणि समान, समकेती जीवना ध्येय, ध्याताने प्रतिबुद्ध रूप अनंत गुणाकर,
 निर्मल ज्ञानानंदना पात्र, एहवा श्रीजिनराज, माहाराज, सुखसमाज,
 तेहनी सेवना तेहीज पुष्टालंबन ठे, तेमाटे सर्वदेव जे इंद्रादिक तेमध्ये
 चंद्रमा समान, एहवा जे जिनचंद्र श्रीवीतराग अरिहा, तेहनी जक्ति, से
 वना आज्ञा मानवा रूप, तदनुयायीपणुं तेहीज त्राण शरण ठे, एहवी
 जक्ति मनमां धरो, स्थिर राखो, अथ स्तुतिकर्तांनुं संबोधन, हे देवचंद्र !
 श्रीजिनचंद्रनी जक्ति केतां चरणसेवना ते मनमां धरो, तो अव्यावाध,
 जिहां परभावनी पीडा नहीं, परमानंदरूप, जेहना अनंत गुण ते गणा
 जाय नहीं, अक्षय केतां जेहनां ठेद नहीं, विनाश नहीं, एहनुं जे परमा
 स्वरूप पद, ते आदरो, एटले पामो माटे ए आत्मबाधकता तजी साधकता

मां रमे, सिद्धि आये, एहीज प्रभुसेवनानुं फल ठे, माटे हे सिद्धरुचि जीवो !
तमें श्रीमल्लिनाथ परमपुरुषोत्तम परमेश्वर, निःकारण, जगदत्तल, तेहनें
गाउं, स्तवो, संजारो, ध्याउं, प्रथमथी साधक जीवने एहीज आधार ठे,
एहीज जीवन ठे ॥ ७ ॥ इति मल्लिनाथजिन स्तवनं ॥

॥ अथ विंशतितम श्री मुनि सुव्रतजिन स्तवनं ॥

॥ उलंगडी उलंगडी सुहेली हो, श्री श्रेयांसनी रे ॥ ए देशी ॥
उलंगडी उलंगडी तो कीजें, श्री मुनि सुव्रत स्वामीनी रे ॥
जेहथी निज पद सिद्धि ॥ केवल ज्ञानादिक गुण
उल्लसे रे, लहिएं सहज समृद्धि ॥ उ० ॥ १ ॥

अर्थः— हवे श्रीमुनिसुव्रत परमेश्वर अद्भुत स्वरूपी परम अहिंसकनी
स्तवना करे ठे, मुनि जे निर्ग्रथ तेहना सुव्रत केतां जला व्रत एहवाश्रीमुनि
सुव्रत प्रभु तेहनी उलंग केतां सेवा एटले गुणग्राम करियें जेहथी निजपद
केतां पोतानुं पद जे परमानंद पद तेहनी सिद्धि केतां निष्पत्ति आये, वली
केवल ज्ञानादिक गुण उल्लसे केतां प्रगटे, ज्ञानामृतरसनो जोगी थाय, तथा
सहज अकृत्रिम स्वरूपसमृद्धिने पामे, ए प्रभुसेवानुं फल ठे ॥ १ ॥ इति ॥

उपादान उपादान निज परिणति वस्तुनी रे, पण
कारण निमित्त आधीन ॥ पुष्ट अपुष्ट अविध
ते उपदेश्यो रे, ग्राहक विधि आधीन ॥ उ० ॥ २ ॥

अर्थः— हवे इहां आत्मसाधन करवामध्ये उपादान ते निज केतां
पोतानी परिणति ते वस्तुनो मूलधर्म ठे, एटले जे आत्मसत्ता बती ठे, ते
उपादान कारण ठे, पण ते निमित्त कारणने आधीन ठे, निमित्त सेवन
कर्ता उपादान कारण समरे, ते निमित्तकारणना बे जेद ठे. एक पुष्ट
निमित्त, बीजुं अपुष्टनिमित्त, तेने ग्राहक जे कार्यनो कर्ता, ते जे विधे कार्य
थाय, ते विधे कार्य ग्रही प्रवर्त्तावे, तो ते निमित्तकारण कार्यनो हेतु थाय.
पण अविधे ग्रहण करे, तो निमित्त कारण कार्य करे नहीं, जेम कुंज
कार चक्रने फेरवे; तो माटीना पिंनने घटपणे पमाडे, अने नहीं फेरवे तो

न पमाडे. एटले श्रीअरिहंतजी मोहना निमित्त कारण तो ठे, परंतु जे रीतें आगममध्ये कसुं ठे, तेविधें आशातना टाली, पुजजाशंसा रहित केवलज्ञानादि गुणनी उजखाण सहित जो सेवे, तो मोहनो निमित्त कारण थाय, पण अविधें सेवना, ते कामनी नहीं, माटे ग्राहकने विधि सहित कारण ग्रहवुं, तो ते कार्यने करे ॥ २ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

साध्य साध्य धर्म जेमांहे होवे रे, ते निमित्त अतिपुष्ट ॥ पु
ष्पमांहे तिलवासक वासना रे, नवि प्रध्वंसक डुष्ट ॥ उ० ॥ ३ ॥

अर्थः— हवे पुष्टनिमित्तनुं स्वरूप कहे ठे. साध्य केतां करवा योग्य, जे कार्यधर्म, ते जे कारणमां होय, ते तेनुं पुष्ट कारण कहीयें, ते पुष्ट कारण विधियें कार्य करवाने अर्थे ग्रहो थको कार्यने करे, पण ते कार्यनो ध्वंसक न थाय, तेहनो दृष्टांत कहे ठे. जेम तेलने सुगंधवासना करवा रूप कार्य, तेहनुं कारण पुष्प ठे, परंतु वासना करवी ते साध्य ठे, ते वासना फूलमध्ये ठे, अने ते फूल ते तेल तथा तेलनी वासनाना ध्वंसक नथी, तेमाटे ते पुष्टनिमित्त ठे ॥ उक्तं च विशेषावश्यके । कार्यस्य आसन्ननिमित्तं इति तदेव पुष्टं, दूरतरं कारणनैमित्तिकं तत् अपुष्टं ॥ इति ॥ तथा च श्रीसिद्धसे नपूज्यैः ॥ पुष्टहेतुर्जिनैर्ज्ञोयं, मोक्षसद्भावसाधने ॥ इति ॥ तेहथी श्रीअरिहंतदेव ते मोक्षरूप कार्यना पुष्ट निमित्त ठे, जेमाटे साध्य जे निरावरण, परमात्मपद ते श्री अरिहंतने विषे ठे, माटेज श्री अरिहंत ते पुष्ट निमित्त ठे, जो विधियें सेवन थाय, तो एथी मोक्षकार्य निपजे ॥ ३ ॥ इति ॥

दंम दंमनिमित्त अपुष्ट घडा तणो रे, नवि घटता तसु मांहे ॥ साधक साधक प्रध्वंसकता अठे रे, तिणें नहीं नियत प्रवाह ॥ उ० ॥ ४ ॥

अर्थः— हवे अपुष्टनिमित्त देखाहे ठे, जेम दंम ते घडानुं अपुष्ट निमित्त ठे, कारण के जेम फूलमांहे सुगंधवासना ठे. तेम घटता केतां घट पणुं ते दंममांहे नथी, कर्त्ताने प्रेरवे कारण ठे, ए दंम घटनुं साधक निपजाववानुं कारण पण ठे, अने घटनुं प्रध्वंस करवानुं कारण पण ठे, जो घट ध्वंसकर्त्ता तेहीज दंमने घट ध्वंस करवाने प्रवर्त्तवे तो घट ध्वंस करवानुं कारण पण तेहीज दंम थाय, माटे ए नियत प्रवाह केतां निश्चैथी एक चालनो नथी, जे निश्चै घट करे, ए धर्म एहमां

नथी, अने श्रीअरिहंत परमात्मानुं सेवन ते निश्चै सिद्धतानुं कारण ठे, एहने सिद्धिकार्यनी रुचै जे सेवे, तेहने नियमा सिद्धि निपजे ॥ ४ ॥ इति ॥

षट् कारक षट् कारक ते कारण कार्यनुं रे, जे कारण स्वाधीन ॥ ते कर्ता ते कर्ता सहकारक ते वसु रे, कर्म ते कारण पीन ॥ ३० ॥ ५ ॥

अर्थः—हवे कारणनी पुष्टता कहेवा निमित्तें कारक कहे ठे. १ कर्ता, २ कर्म, (कार्य) ३ करण, ४ संप्रदान, ५ अपादान, ६ अधिकारण. ए ठ कारक ठे, ते हरेक कार्य, निपजाववानां कारण ठे. जिहां कर्ता क्रिया करे, तिहां ए ठ कारक जाणवां, इहां आत्मा पोतानुं सिद्धितारूप कार्य तेने करवा रूप क्रिया करे, तेवारें ए ठकारक सर्व होय, तिहां कर्ता जे आत्मा तेहनुं सिद्धरूप कार्य अचेद ठे, ते माटे तेनां कारक पण अचेद ठे, अने जिनकार्यनो कर्ता जिन होय, तेवारें कारक पण जिन होय, ए नीति ठे, परंतु निमित्त कारण तो सर्वकार्योमां जिनज होय, माटे सिद्धरूप कार्यनुं निमित्त कारण श्रीअरिहंत ठे, तेहने कारक उपादान पणो सर्व पहोंचे ठे, ए नीति ठे.

हवे ठ कारकमां प्रथम कर्ता नामें कारक ठे, तेहनुं लक्षण कहे ठे. जे कार्य निपजवानुं स्वाधीन कारण एटले सर्वकारक तेहने आधीन होय ते कर्ता कारक कहियें. स्वतंत्रः कर्ता, इति वचनात् ॥ कारणमहवा उवा, त उसंततोत्ति कारणं कर्ता ॥ श्रीनाथ्यसुधांबुधिवाक्यं ॥ सर्वकारक ते कर्ताने वशें ठे आधीन ठे. हवे बीजुं कर्मनामा कारक, ते जे कारणें पुष्ट थाये अने कखुं थाय, ते कर्मकारक कहियें ॥ उक्तं च ॥ कम्मं किरियाकरणं इति ॥

कार्य कार्य संकल्पे कारकदशा रे, उती सत्ता सद्भाव ॥ अथवा

तुल्य धर्मने जोयवे रे, साध्यारोपण दाव ॥ ३० ॥ ६ ॥

अर्थः— इहां कोई पूठरो जे कर्म तो कार्य ठे, पण कारण नथी, तेहने उत्तर कहे ठे. जे कर्ताने पहेलां तो कार्यनो संकल्प थाय ठे, ते वखतें ते कर्ता पहेला संकल्पे कार्यने विचारे, तेवार पठी कार्य करे, तेमाटे कारण कहियें ॥ उक्तं च विशेषावश्यके ॥ सर्वेऽपि बुद्धौ संकल्प्य कार्यं करोति इति ॥ व्यवहारस्ततो बुद्धाध्यवसितस्य कुंजस्य चिकीर्षितो मृन्मयः कुंजस्तद्बुद्ध्या लंबनतया कारणं जवति ॥ अथवा स्थासादि काल ते घटकार्यनुं कारण

हे, अने कर्ताने तो स्यासादि कार्य ठे, अथवा जे कार्य निपजाववाजुं
 मृत्तिकादिक मूल उपादान, तेहमां जे कार्यनी स्थिति सत्तायें योग्यतापणे
 रही ठे, ते कार्यपणुं सत्तागत ते प्राग्जावी कार्यनुं कारण ठे ॥ उक्तं च ॥
 अथवा नव्यो योग्यः स्वरूपलानस्येति शक्यउत्पादयितुमतः सुकरत्वात्कार्ये
 मप्यात्मनःकारणमिष्यते अवश्यं च कर्मणः कारणत्वमेष्टव्यं ॥ इति ॥ सत् जाव
 नजीक पणे जे कारण उपादान निमित्त ते सर्व नजीक करे, कार्यने
 अर्थे ते कारणनुं सत् जाव उतापणुं ते कार्य बुद्धियें मेलवे, तेमाटे कार्यने
 कारण कहे, अथवा तुल्यधर्मनुं जोडुं, जे मुजने एहबुं कार्य निपजावबुं ठे,
 जेम कोइ आत्मा मोह पूर्णानंद करवाने उद्यमी थयो, ते सिद्धरूपनिष्पन्न
 तत्त्वने जावे, अने विचारे जे मने माहारुं एहबुं तत्त्व निपजावबुं ठे, एम सं
 कल्प करवो, ते तुल्य धर्म जोइ कार्यनो उद्यम घणो थाय, तेमाटे
 कार्यने पण कारण कहेबुं ॥ उक्तं च श्रीपूज्यैः किं बहुना ॥ यथा यथायुक्तितो
 घटते तथा सुधायाः कर्मणः कारणत्वं वाच्यमन्यथा कर्मणो कारणत्वे करोति
 इति कारकमिति षष्ठां कारकत्वाद्भुपपत्तिरेव स्यादिति ॥ ए रीतें कर्मने
 वेपे कारकपणुं मानबुं, एमज कारकता ठे, साध्यनुं आरोपण करबुं एह
 र्मने कारकपणुं जाणबुं ॥ ६ ॥ इति षष्ठ गायार्थः ॥

अतिशय अतिशय कारण कारक करणतारे, निमित्त

अने उपादान ॥ संप्रदान संप्रदान कारण पद नव

नथी रे, कारण व्यय अपादान ॥ उ० ॥ ७ ॥

अर्थः—अतिशय उत्कृष्टपणे जे प्रवर्त्तन ते करणनामा त्रीजुं कारक कहि
 ि, तेहना वे नेढ ठे. एक निमित्त कारण, बीजुं उपादान कारण, ते
 प्रात्माना सत्ता धर्मनुं निमित्त कारण श्रीअरिहंतादिक अने कारण पदनुं
 रवन थयुं एटले उपादान अधिक अधिक करणता पामे, ते कारणपर्याय
 णे लान्त, ते संप्रदान पणुं जाणबुं, जे उपादान कारणमां नबुं नबुं
 कारण पर्याय पामे, ते चोथुं संप्रदानकारक कहियें, अथवा कार्यना
 र्वा नवा पर्यायनु प्रगट थबुं, ते संप्रदान कहियें. एटले कार्यपदनुं न
 न ते संप्रदान कहियें, अने पाठला कारण पर्यायनो व्यय केतां विनाश
 जे अपादान पांचमुं कारक कहियें, जीर्ण कारणपर्यायनो नाश नव्य कारण

तानुं निपजवुं, ते रीतें कार्यनी निष्पत्ति ठे ॥ ७ ॥ इति सप्तम गाथार्थः ॥

नवन नवन व्यय विणु कारज नवि होवे रे, जिम दृषदे न घटत्व ॥

शुद्धाधारशुद्धाधार सुगुणनो इव्य ठे रे, सत्ताधार सुतत्व ॥ ७ ॥ ७ ॥

अर्थः— कोइ कहेगे जे संप्रदान तथा अपादान तेहने शी कारणता ठे ? तेहने उत्तर कहे ठे. जे नवन केतां नवा पर्यायनुं थवुं, व्यय केतां पूर्वपर्यायनो नाश, ए अथा विना कार्य निपजे नहीं, जेम माटीनो पिंन, ते पिंनपर्यायनो व्यय, स्थासपर्यायनुं नवन तथा स्थासपर्यायनो व्यय कोशपर्यायनुं नवन, कोशपर्यायनो व्यय, कुशल पर्यायनुं नवन, कुशल पर्यायनो व्यय, कपाल पर्यायनुं नवन, कपाल पर्यायनो व्यय, घटपर्यायनुं नवन, ए रीतें कार्यनी उत्पत्ति ठे, तेम सिद्धताने नीपजाववाने विषे पण मिथ्यात्वपर्यायनो व्यय, सम्यक् पर्यायनुं नवन, तेहना साधकपर्यायनो जीर्णनो व्यय, नवानो उत्पाद, ए रीतें कार्यनी निष्पत्ति ठे, परंतु नवन तथा व्यय विना कार्य आय नहीं, जेम दृषदनेविषे घटपणुं न थाय, यद्यपि कर्ता चक्रादिक व्यापार करे, तो पण दृषद (पाषाणनो) घट न थाय, श्या माटे जे दृषद (पाषाणने) विषे स्थासादि घटपर्यायनुं नवन व्ययपणुं नथी, तेमाटे निपजे नहीं,

हवे ठहुं आधारकारक कहे ठे. स्वगुण जे ज्ञानादिक तेहनो शुद्ध आ धार इव्यपदार्थ ठे, एटले जीव, इव्य, ज्ञान, दर्शन, चारित्र, दान, लान, जोग, उपजोग, अव्याबाध, अमूर्त्तता, अगुरुलघुता, अखंडता, निर्म लता, कर्त्तृता, पारिणामिकतादि मूलगुण, सर्वनो आधार जीवइव्य ठे, एम धर्मास्तिकायादि सर्व इव्य पोत पोताना गुणना आधारें ठे, तेहथी धर्मा स्तिकायने आधार नामें कारक कहो ? एम कोई पूठे, तेहने उत्तर. जे धर्मास्ति कायने गुणाधारीपणुं ठे, परंतु कर्त्तृत्वपणुं नथी, तेमाटे कारकपणुं न ग वेष्णुं शुद्धतत्वने सत्तानो आधार ठे, सत्ता ते आत्मानो मूलधर्म जे नि रामय, तेहनो आधार सुतत्व ठे ॥ ७ ॥ इति अष्टम गाथार्थः ॥

आतम आतम कर्ता कार्य सिद्धता रे, तसु सा धन जिमराज ॥ प्रनु दीठे प्रनु दीठे कारज रुचि उपजे रे, प्रगटे आत्मसमाज ॥ ७ ॥ ७ ॥

अर्थः— हवे उपनय करे ठे. आत्मा स्वरूपरुचि, नवोद्विग्न, मोहान्जि
लापी, सम्यक्दर्शन गुण प्रगटे, जे स्वरूपनुं कर्तापणुं विरतिपणुं तत्त्व
ध्यान, तत्त्वतन्मयतादिकने करवे कर्ता ठे. एटले तत्त्वार्थी आत्मा, कर्ता,
कार्यसिद्धता, सकलगुणप्रगटतापणुं, निःकर्मावस्था, तेहनुं साधन निमि
त्त कारण श्रीजिनराज सर्वज्ञ ठे, जे कारणे प्रभु श्रीपरमात्मा दीठे यथा
र्थ जासन थाय, कार्यनी स्वसत्ता प्राग्जावजोगीपणानी रुचि उपजे, ते
रुचि संपूर्णसिद्धतानुं मुख्य कारण ठे, ते रुचि वधती साधनजाव, ध्याना
वस्थावलंबीने पूर्णानंदता निपजावे, आत्मानो समाज केतां सम्राज
प्रगटे, तेहथी मोहनी कर्ता आत्मा खरो पण मोहनी रुचि विनानुं कर्ता
पणुं प्रगटे नहीं, अने ते रुचि श्रीअरिहंतदेवने दीठे निपजे, माटे श्री
अरिहंतनुं दर्शन, ते रुचिनुं कारण ठे, अने रुचिते मोहनुं कारण ठे. एवी
रीते मोहुरूप कार्यनुं मूलकारण श्री अरिहंतज ठे, तेमाटे माहारे मोह
निपजे, ए उपकारतत्त्वहितना करनार, श्रीअरिहंतनो जाणुं ॥ ए ॥ इति ॥

वंदन वंदन नमन सेवन वली पूजना रे, स्मरण
स्तवन वली ध्यान ॥ देवचंड़ देवचंड़ कीजे जगदी
शानुं रे, प्रगटे पूर्ण निधान ॥ ३० ॥ १० ॥

अर्थः— तेमाटे वंदना केतां कर जोडन, नमन केतां शीश नमाववा
रूप, सेवना ते आज्ञा मानवारूप, वली पूजना ते पुष्पादिकनी, तथा स्म
रण ते वारंवार गुणनुं संचारवुं, स्तवन ते वचनें करी गुणनुं कथन, ह
र्षथी करवुं, तथा ध्यान ते प्रभुगुणे चित्तनी एकाग्रतानुं करवुं, एटला सर्व
उपाय ठे, ते सर्व देवचंड़ स्तुतिकर्ता ते पोताने कहे ठे जे वंदनादिक क
र्तव्य कीजे, श्री जगदीशनी त्रैलोक्यदद्यालनी ते करतां सेवा प्रगटे केतां
प्रकाश पामे, पूर्ण निधान, अनंतगुण, आत्मशक्ति, परमानंदरूप निधान
प्रगटे. एटले श्रीजिनराज परमात्मानी सेवा करतां पोतानी पूर्णपरमा
त्मता निपजे, अविनाशी धन प्रकाश पामे, ए श्री मुनिसुव्रत देवाधि देवनी
परम उपकार ठे ॥ १० ॥ इति श्री मुनिसुव्रतजिनस्तवनं संपूर्ण ॥ १० ॥

॥ अथ एकविंशति श्रीनमिनाथ जिनस्तवनं ॥

॥ पीठोलारी पाल, उजा दोय राजवी रे ॥ उ० ॥ ए देशी ॥

श्रीनमि जिनवर सेव, घनाघन उनम्यो रे ॥ घ० ॥

दिवां मिथ्या रोर, नविकचित्तथी गम्यो रे ॥ न० ॥

शुचि आचरणारीति ते, अश्रु वधे वडां रे ॥ अ० ॥

आतमपरिणति शुद्ध, ते वीज ऊबूकडा रे ॥ ते० ॥१॥

अर्थः— हवे एकवीशमा जिनराज परमोपकारी तेहना गुण स्तवे ठे. उपगारसंपदाएं करीने श्रीनमिनाथ जिन जे अकषायी, तेमांहे वर केतां प्रधान वीतराग, परमज्ञानी, परमात्मा, शुद्धस्वरूपज्ञी, चिदानंदधन, निर्विकारी देवने उलखवुं तथा तेनो योग मजवो, घणोज दुर्लभ ठे ॥ उक्तं च ॥ इंदत्तं चक्कित्तं, सुरमणि कप्पहुमस्स कोडीणं ॥ जानो सुजहो उल हो, दंसणो तिब्बनाहस्स ॥ १ ॥ तेमाटे श्रीजिनेश्वरनुं दर्शन दुःप्राप्य ठे, ते संसारचक्रमां मुंजित जीव, स्वतत्त्वथी रहित दीन रंकनूतने जिनसेवना किहांथी मजे ? ते कोइक पुण्यानुबंधी पुण्यना उदयथी, जीवने जिनसेवना प्रगटी, ते जीव हर्षथी कहे ठे, जे श्री नमि जिनवरनुं सेवन, ते हीज घनाघन केतां मेह उनम्यो.

जेम मेह चारे दिसाथी चडी आवे, तेम मनै, वचनें, कायायें, अध्यात्मपरिणतियें श्रीनमिप्रभुनो बहुमान नमन गुणनी अद्भुतता एटले प्रभुयोग मख्यानी आश्चर्यता प्रगटी, ते वारें दिशिना मेह रूप जाणवी.

वली मेह जेवारें चारे तरफथी घटा करी उंचो आवे, तेवारें लोक ना मनमां दुःकालनो जय होय ते जाय, तेम इहां श्रीअरिहंतसेवना रूप मेघ जेवारें प्रगटे, तेवारें अनादि कालनो मिथ्यात्व रूप जे रौरव केतां दुःकाल हतो, ते नविक जीवोना चित्तथी गम्यो केतां टली गयो, ए जान थयो.

मेघने विषे जेम मोटां वादलां वधे, तेम ए प्रभुनक्तिरूप मेघने विषे शुचि केतां पवित्र, अवधि रहित, आशातना रहित, पुंजल आशं सारहित, एवी नली आचरणा जीवने आय, तेहीज अन्नपटल केतां वादलाना समूह वधे, केतां महौटा आय, एटले रूपी वस्तुनें रूपी उपमा घटे.

मेहमां विजलीना ज्वकारा घणा होय, तेम इहां प्रभुसेवना करतां आ
पणा आत्माना परिणति शुद्ध थायं, गुणी शुद्धतत्त्वीना सेवनने अनुयायी
थाय, तेहीज विजलीना ज्वुका जाणवा ॥ १ ॥ इति प्रथम गाथार्थः ॥

वाजे वायु सुवायु, ते पावन जावना रे ॥ ते० ॥

इंधधनुष्य त्रिकयोगं, ते चक्ति एकमना रे ॥ ते० ॥

निर्मल प्रभु स्तवघोष, ज्युनि घन गर्जना रे ॥ ज्युं० ॥

तृष्णाग्रीष्म काल, तापनी तर्जना रे ॥ ता० ॥ १ ॥

अर्थः— मेहमां जेम वायु अनुकूल होय, तेम ए जिनचक्तिरूप मेहने विषे
जिनगुणनी बहुमान सहित जे जावना जाववी तेहीज सुवायु वाय ठे.

वर्षादमां त्रण रेखा युक्त इंधधनुष्य शोभाकारि होय, तेम इहां मन, वच
न, कायरूप त्रण योग ते चक्तिने विषे एक मना थया, ते इंधधनुष्य ठे.

जेम मेहमां गर्जना होय, तेम इहां निर्मल उज्ज्वल प्रभुना गुण तेम
नी जे स्तवना ध्वनि शब्द तेहीज घन केतां मेहनी गर्जना जाणवी.

मेहयो ग्रीष्म उष्णकालना ताप टले, तेम इहां प्रभुसेवनथी तृष्णा पुत्र
सुखनी पीपासानो जे अंतरग ताप होय, ते टले एटले आत्माने
आत्मसुखनी ईहायें पर जे तृष्णारूप ग्रीष्म कालनो महाताप, ते मटे ॥-२ ॥

शुच लेख्यानी आलि, ते वग पंक्ति बनी रे ॥ ते० ॥

श्रेणीसरोवर हंस, वसे शुचि गुण मुनि रे ॥ व० ॥

चौगति मारगबंध, चविक निज घर रह्यारे ॥ च० ॥

चेतन समता संग, रंगमें ऊमह्यारे ॥ रं० ॥ ३ ॥

अर्थः— जेम मेहमां वगपंक्ति होय, तेम इहां प्रशस्त शुचलेख्या जे पद्म
क्लेख्याना परिणाम एहवी लेख्याशुचनी उज्ज्वलता ते वगपंक्ति ठे.

वर्षादमा हंसपंखी. सरोवरें. वसे, तेम-जिनचक्तिना योगे हंसपंखी जे
हवा मुनिराज ते ध्यानारूढ थइ उपशम तथा रूपकरूप श्रेणीये जइ वसे.

जेम वर्षादथी चार दिशिना मार्ग बंध थाय, तेम इहां जिनचक्तिना योगें
चार गतिनो मार्ग बंध थाय एटले साचा मनथी जे प्रभुसेवन करे, ते चार
गतिना भ्रमणने टाले.

वर्षाकालें सर्वलोक पोतानें धरें रहे. तेम इहां पण अनादिनो उद्धत परजावानिलाषी आत्मा ते अनेक विषय विकाररूप जावमां रहेतो हतो, तेने श्रीनिःकर्मदेवने निमित्तें स्वरूपनी प्राप्ति अइ, चेतनसमताने संगें रंगे केतां रीज करीने कमह्यो थको समतामां रमी रहे, स्वात्म स्वजावमां अनुभव रंगें रमी रहे ॥ ३ ॥ इति तृतीय गायार्थः ॥

सम्यग्दृष्टि मोर, तिहां हरषे घणुं रे ॥ ति० ॥

देखी अद्भुत रूप, परम जिनवर तणुं रे ॥ प० ॥

प्रभुगुणानो उपदेश, ते जलधारा वही रे ॥ ते० ॥

धर्मरुचि चित्त नूमि, मांहे निश्चल रही रे ॥ मां० ४ ॥

अर्थः— जिननक्तिरूप मेह देखीने सम्यग्दृष्टि तत्त्वरुचिरूप मोर ते हने अत्यंत हर्ष आनंद उपजे, श्रीतीर्थकर देवनुं रूप केहेवुं ठे ? जो अत्यंत परमोत्कृष्टरूप सर्व देवता मलीने विकुर्वे, तो पण श्री अरिहंतना पगना अंगुठा समान रूप करी शकें नहीं, एहवुं परमशीतल निर्विकारी परमे श्वरनुं रूप देखीने सम्यग्दृष्टि जीव वर्षाकालना मोरनी परें हर्ष आनंद पामे.

प्रभु श्री तीर्थकर देव, तेनी नक्तिमां परिणम्या, एवा तत्त्वरुचि जीव, ते पोताना वचनें उच्चार करीने प्रभुना गुणग्राम करें, ते प्रभुगुणगानरूप मे घनी जलधारा, वहीने ते जलधारा धर्मरुचि जीवना चित्तरूप नूमिका मांहे निश्चल रहे, एटले तत्त्वरुचिवंत जीवना चित्तमां प्रभुना गुण समाइ रहे ॥ ४ ॥

चातक श्रमण समूह, करे तव पारणो रे ॥ क० ॥

अनुभव रस आस्वाद, सकल दुःख वारणो रे ॥ स० ॥

अशुभाचार निवारण, तृण अंकूरता रे ॥ तृ० ॥

विरति तणा परिणाम, ते बीजनी पूरता रे ॥ ते० ॥ ५ ॥

अर्थः— जलधारा वरसतां श्रमण निर्ग्रथ तत्त्वरमणी माहामुनि जे चातक ते पारणुं करे ठे, एटले सम्यग्दर्शन कालें तत्त्वस्वरूपें अनुभवनी पीपासा अइ हती. ते पीपासा श्रीजिन नक्तिरूप कारण पामे आत्मस्वरूपनुं यथार्थ ज्ञान ते रूप अनुभव तेहना रस वुं आस्वादन केतां जोगववापणुं ते रूप पारणुं करे, पण ए पारणुं कहे

हुं ठे? जे सकज सांसारिक विनाव जे कर्मचार उग्रता गुणावरणतादिक तेनो वारणो केतां वारणहार ठे, एटले तडूपडु.खनुं निवारण करे ठे.

हवे वर्षाकालें नीलां तृण जगे, तेम जिनचक्रिरूप मेहमांहे पण अद्य नश्चाचारनुं निवारण थयुं, ए तृणना नीला अंकूर प्रगट्या.

वर्षाकालें कर्षणी लोक धरतीमां बीज वावे, तेम इहां आश्रवथी विरमवारूप विरतिना परिणाम उपना, तेहीज बीजनी पूर्णता थइ ॥ ५ ॥

पंच महाव्रत धान्य, तणां कर्षण वध्यां रे ॥ त० ॥

साध्यज्ञाव निज थापी, साधनतायें सध्या रे ॥ सा० ॥

ह्यायिक दरिसण ज्ञान, चरणगुण उपना रे ॥ च० ॥

आदिक बहुगुण सस्य, आत्म घर नीपना रे ॥ आ० ॥ ६ ॥

अर्थः— वर्षाकालमां जे बीज वाव्यां होय, ते जगीने वधे, इहां इव्य तथा जावथी पांच माहाव्रत “सवाउं पाणाइवायाउं विरमण” इत्यादिक धान्य जगीने उत्सर्गावलंबी माहाव्रत ते निरतिचार थया, तेहीज ध्याननां कर्षण वृद्धि पास्यां, पण साध्यज्ञाव केतां साध्यपणुं निज केतां पोतानो आत्मज्ञाव ते साध्यपणे थापीने साधन कार्य निपजाववानी शक्ति, तेपणे सध्या, एटले साधनरूप थया, जावार्थे जे आत्मानां सत्ता संपूर्ण प्राग्ज्ञाव करवी एहवा साध्य धारीने, माहाव्रत परिणतिरूप साधनार्यें परिणम्या, ह्यायकनिरावरण, संपूर्ण केवल ज्ञान, केवल दर्शन, यथा ख्यात चारित्र प्रमुख गुण कपना प्रगट थया. इत्यादिक स्वगुणनी अनंत तता तेहीज सस्य केतां धान्य ते जे आत्मा जिनसेवनमयी थयो हतो, तेहना घरे नीपना, आत्मप्रदेशसर्व ज्ञान, दर्शन, चारित्रनी पूर्णता पास्या ॥ ६ ॥

प्रजुःदरिसण महा मेह, तणे प्रवेशमें रे ॥ त० ॥

परमानंद सुजह, थया मुऊ देशमें रे ॥ थ० ॥

देवचंड जिनचंड, तणो अनुभव करो रे ॥ त० ॥

सादि अनंतो काल, आत्मसुख अनुसरो रे ॥ आ० ॥ ७ ॥

अर्थः— एहवा एकवीशमा जिनेंडु श्री नमिनाथ, परम दयालु, गुण समुद्र, जगत्रयजीवना जावचास्कर, कर्मरोगना माहावैद्य, तेहनुं जे

दर्शन केतां सुज्ञानं ज्ञोषुं, अथवा शासन, अथवा दर्शन शब्दें समकित, तेहीज माहावर्षादि, तेहने प्रवेशे केतां पेसवे करीने परमानंद आत्मिक आनंदरूप सुजह् केतां सुगाज यथो, माहारा देश केतां असंख्यात प्रदेश रूप क्षेत्रने विषे. तेमाटे देवमांहे चंद्रमा समान अथवा देवचंद्र जे स्तुतिकर्ता तेहनुं संबोधन हे देवचंद्र ! श्रीजिनचंद्र श्रीवीतराग, सर्वज्ञ, सर्वदर्शी, तेहना अनुभव गुणज्ञानादिनुं आस्यादन करो, तेहनाज गुण बहुमानमांहे लीन रहो, तो थोडा कालमां सादि केतां जेहनी आदि ठे, परंतु अनंत केतां ठेडो नथी, एहवुं जे अविनाशी आत्मिक सुख, तेहने अनुसरो केतां पामो, एटले अहो नव्यजीवो ! तुमें श्रीनिर्मजानंदी संपूर्णस्वरूपनोगी, एहवा श्रीजिनेश्वर तेहना गुणनुं बहुमान तथा तेहनी आज्ञानुं मानवुं, तेमध्ये रहो, तो संपूर्णसिद्ध अविनाशी, अह्यआत्मिक, अनंत संपदा पामो, स्वसंपदा प्रगट करवानो ए निषमा पुष्ट उपाय ठे ॥ ७ ॥ इति श्रीनिमिनाथजिनस्तवनं संपूर्णं ॥ ३१ ॥

॥ अथ द्वाविंश श्रीनिमिनाथजिनस्तवनं ॥

॥ पद्मप्रज्जिन जइ अजगा वस्या ॥ ए देशी ॥

नेमि जिनेसर निज कारज कर्युं, ठांय्यो सर्व
विज्ञावो जी ॥ आत्मशक्ति सकल प्रगट करी,
आस्वाद्यो निज ज्ञावो जी ॥ ने० ॥ १ ॥

अर्थः— हवे बावीशमा श्रीनिमिनाथनी स्तुति करे ठे. जादवकुजम तिलक समान, माहाउपगारी, एहवा श्रीनिमिनाथ जिनेश्वरें निज केत पोतानुं कार्य कछुं, क्यांही पण आत्माने खरडवा दीधो नहीं, ठांय्यो केत तज्यो सर्व केतां सकल चार निक्षेपें विज्ञाव ते अंतरंग तथा बाह्य कारण थी सर्वविज्ञाव तज्यो, आत्मानी शक्ति असंख्यात प्रदेशने विषे जे अनंतज्ञान, अनंत दर्शन, अनंत चारित्र, अनंत सुख, अनंत अगुरुलघु, अनंत दान, अनंत ज्ञान, अनंत जोग, अनंत उपजोग, अनंत वीर्य, अवरण, अगंध, अरस, अस्पर्श, परम असंगता, अयोगीतारूप पोतानुं प्रचुत्व, विचुत्व, कारणत्व, कार्यत्व, व्यापकत्व, नित्यत्व, अनित्यत्व, अस्तित्व,

नास्तित्व, जेदत्व, अजेदत्व, कारकत्व, पारिणामिकत्व, सत्त्व, प्रमेयत्व, इत्य
त्व, ईश्वरत्व, सिद्धत्व, अखंडत्व, अलिप्तवादि ते उत्तर्ग आत्मतमाधिरूप
सर्वशक्ति प्रगट करी, वली ते निरावरण आत्मधर्म तेहने आस्वाद्यो, स्वरूपनो
कृत्वपणे निजनाव केतां पोताना नावपणे श्रीनेमिनाथ प्रचुर्यें नोगव्यो ॥१॥

राजुलनारी रे सारी मति धरी, अवलंब्या अरिहंतो जी ॥ उत्त
मसंगें रे उत्तमता वधे, सधे आनंद अनंतो जी ॥ ने० ॥ १ ॥

अर्थः—वली राजीमतिस्त्रीयें पण रूडी मति अंगीकार करी, सर्व परिग्रह
ना संगनो त्याग करीने श्रीअरिहंत देव उपर अरिहंतनो राग धरी उपगारी
पणे गुणीने आदरे अवलंब्या एटले नर्तारपणानो अष्टोद राग टाली देव
तत्त्वने रागें आदखा, एम विचाखुं जे उत्तमने संगें उत्तमता वधे, एटले चारि
त्रवंत सर्वज्ञ श्रीनेमीश्वर जगवान् ते सर्वोत्तम ठे तो एना संगथी महारी पण
उत्तमता एटले सिद्धता पूर्णात्मता वधे, वली सधे केतां नीपजे आनंद
केतां आत्यंतिक, ऐकांतिक, निर्द्वंद्व, निरामय सुख थाय. तेमाटे तेहोज
करवुं घटे, एम सर्व जव्य जीवोयें विचारवुं ॥ १ ॥ इति द्वितीयाध्यायः ॥

धर्म अर्धम आकाश अचेतना, ते विजाति अग्राह्यो जी ॥ पुज
ल ग्रहवे रे कर्मकलंकता, वाधे वाधक वाह्यो जी ॥ ने० ॥ ३ ॥

अर्थः— हवे राजीमतीयें जे विचाखुं, ते कहे ठे. सर्वलोकमां पंचास्ति
काय ठे, अने काल ते ठती रूपें इव्य नथी, श्रीजाप्यकार तथा अनुयो
गदारसूत्र जोतां उपचारइव्य ठे. वली पंचास्तिकायमां धर्मास्तिकाय, अ
धर्मास्तिकाय अने आकाशास्तिकाय, ए त्रण इव्य अचेतन ठे, तथा वि
जाति ठे. वली जीवइव्यनी ए जाति नहीं, अग्राह्य ठे, ते अपरिणामीपणा
तथा अचज्ञपणा माटे जीवथी ग्रहवाय नहीं, तेमाटे एहथी पण माहरे
काम नहीं, तथा पुज्ज इव्य साथें चिरकालनो परिचय ठे, तेहने जो
ग्रहीयें, तो पुज्ज जडइव्यने ग्रहवे आत्माने नवां कर्म बंधाय, अने
आत्मा कजंकलहित थाय, अने वाधकनावता, परकर्तृता, स्वगुणरोध
कता, चेतनादि गुणनी विपर्यासता वाधे केतां वृद्धि पामे, तेमाटे पुज्जने
जेता, अनंतो काले थयो, पण आत्महित थयुं नहीं, तेमाटे ए पुज्जना
संगथी वाह्यनीड वधे, माटे उत्तम जीव, एहने ग्रहे नहीं, एम राज्ञे

विचाखुं, जे एने पण ग्रहवुं नही, केम के एना ग्राहक तो अनन्ता जीव निगोदमध्ये पड्या ठे ॥ ३ ॥ इति तृतीयगाथार्थः ॥

रागीसंगें रे रागदशा वधे, थाए तिणे संसारो जी ॥ नीरागी
थी रे रागनुं जोडवुं, लहिएं जवनो पारो जी ॥ नेष्ट ॥ ४ ॥

अर्थः— हवे पांचमुं जीवइव्य ते अनेक आत्मा ठे, वली स्वजाति पण ठे, माटे तेहने ग्रही राग करीयें, परंतु एक अवगुण एहमां पण दीगो, ते कहे ठे, जे संसारी जीव तो राग द्वेष संयुक्त ठे, माटे तेहनो संग कीधे तो आपणने पण राग दशा वधे. अने रागदशा तो अग्निवबंधनो हेतु ठे, अरिहंतदेवना आगम जोतां अने आत्मधर्म जोतां, राग तो तजवा योग्य ठे, रागथी चार गतिरूप संसार थाए वधे, माटे ए पण आत्महित न हीं, तेमाटे नीरागी, वीतराग, परमचारित्री, सर्वपरजावत्यागीथी, जो राग जो डीयें, तो जवनो पार पामीयें, यद्यपि ह्य तो रागनोज करवो ठे, पण प्रथम राग पलटाववानो ए उपाय ठे, जे नीरागीथी राग जोडीयें, एटले ते नीरागी राग करे नहीं, तेथी अनुक्रमें ए आपणो राग पण ह्य पामे, तेवारें ए आत्मा वीतरागजाव जजे ॥ ४ ॥ इति चतुर्थे गाथार्थः ॥

अप्रशस्तता रे टाली प्रशस्तता, करतां आश्रव नासे जी ॥
संवर वाधे रे साधे निर्जरा, आत्मजाव प्रकासे जी ॥ नेष्ट ॥ ५ ॥

अर्थः— तेमाटे कामरूप जे अप्रशस्त राग हतो, ते टाली अरिहंतपणा रूप प्रशस्तराग करवो, गुणी उपर राग ते प्रशस्त ठे, ते साधनकार्लें कामनो ठे, ते प्रशस्त राग करतां अनुक्रमें आश्रव नाश पामे, नवा कर्म ले वारूप अशुद्ध परिणति टले, वली प्रशस्तरागी जीव, ते गुणीने अव लब्धो रहे, तेहथी स्वगुणनी एकत्वता वधे, ते स्वगुण एकत्वता परिणामथी संवरपरिणति वधे, अने पूर्वकृत कर्मनी निर्जरा परीसाटरूप ते पण सधे केतां नीपजे, ते संवरनिर्जराने प्रगटवे आत्मानो जावधर्म, अरूपीशक्ति प्रकाश पामे, निरावरण थाय ॥ ५ ॥ इति पंचम गाथार्थः ॥

नेमिप्रजुध्यानं रे एकत्वता, निजतत्त्वं एक तानो जी ॥ शुक्ल
ध्यानं रे साधि सुसिद्धिता, लहियें मुक्ति निदानो जी ॥ नेष्ट ॥ ६ ॥

अर्थः— राज्ञीमतीजी एम विचारीने श्रीनेमिपरमेश्वरनेज अवनजंख्यां केमके नेमिप्रचुने ध्यानं एकत्वता तन्मय करवे करीने निज केतां पोताना तत्त्वं आत्मस्वरूपं एकतान केतां एकत्वपणुं नीपजे, ते जेवारें स्वरूपे एकत्वपणुं पामे, ते वारें शुकुध्यान प्रगटे जे स्वरूप एकत्वपणुं तेहीज शुकुध्यान ठे, ते शुकुध्यानं करी पोतानी साध्यता साधी केतां नीपजावीने तेहथी मुक्ति जे सकलकर्मरहित पणुं तेहनुं निदान केतां मूलकारण लहीयें, केतां पामीयें ॥ ६ ॥

अगम अरूपीरे अलख अगोचरु, परमात्म परमीशो जी ॥

देवचंद्र जिनवरनी सेवना, करतां वाधे जगीशो जी ॥ ने० ॥ ७ ॥

अर्थः— तेमाटे सर्वे नव्य आत्मार्थी अथ्यात्म सुखरुचि एहनुं तत्त्व सेवे, ते कहे ठे. अगम केतां जेहनुं गम्य नहीं, अथवा जेमाहे अज्ञाण जीवथी प्रवेश थाय नहीं, वली जेहनुं रूप, गंध, वर्ण, रस, संस्थान नहीं. तेमाटे अरूपी. तथा अलख केतां पुत्रजाचिजापी, एकांतवादी, एवा नैश्यायिक, वैदांतिक, सांख्य, मैमांसिक, वैशेषिक, बौद्ध, नास्तिक, तथा जे एकांत इव्यदयादिक पद्व्याही एवा जैनलिंगी इत्यादिकथी लखाय नहीं, एटले उलखाय नहीं, वली अगोचर केतां इंद्रियगोचर नहीं, अतींद्रिय पदार्थे ते अतींद्रियम्या दादज्ञानें सापेक्ष उपयोगें ध्याननी धारणायेंज गोचर ठे, वली परमोत्कृष्ट सर्वे विज्ञाव रहित, अनंत गुणप्राग्ज्ञा धरूप आत्मा ठे, वली परमीश केतां उत्कृष्ट अविनाशी सहज अनंतगुण पर्याय धर्मना ईश्वर ठे, वली नरदेव ते चक्रवर्ती, जावदेव ते सुवनपति, व्यंतर, ज्योतिषी, वैमानिक, ए चार निकायना देवता, तथा धर्मदेव ते मुनिराज, जिनकल्पी स्थवीरकल्पी, पडिहारविसुद्धि. पडिमापडिवन्न, सूक्ष्म तपरायी, उपशांतमोही, क्लीणमोही, उपाध्याय, श्रुतधर, पूर्वधर, आचार्य, गणधर प्रमुख ते धर्मदेव, ते सर्वे मध्यें चंद्रमा समान, नायक, शासनना पति, मार्गदेशक, एहवा जे जिनवर तेहनी सेवना आज्ञा मानवा रूप करतां थकां वाधे केतां वृद्धि पामे, साधकसंपदा, तथा सिद्धतारूप संपदा, तेहथी श्रीतीर्थकर तीर्थपतिनी सेवना ते परम प्रधान ठे. इव्यथी वदन नमनादिक अने जावथी गुणनु बहुमान, आत्मप्रमाणता रूप सेवा करतां अनता सिद्ध थया, वली अनंता सिद्ध अज्ञे, एहीज मोक्षसुख नो उपाय ठे ॥ ७ ॥ इति नेमिनाथजिनस्तवनं संपूर्ण ॥ २२ ॥

॥ अथ त्रयोविंश श्रीपार्श्वनाथजिनस्तवनं ॥

॥ कडखानी देशी ॥

सहजगुण आगरो स्वामी सुखसागरो, ज्ञानवैरागरे प्रभु सवायो ॥
शुद्धता एकता तीक्ष्णताजावथी, मोहरिपुजिति जय पडहवायो ॥ १ ॥

अर्थः— हवे त्रेवीशमा श्रीपार्श्वनाथ पुरषादानी परमेश्वरनी स्तुति करे ठे. श्रीपार्श्वनाथ प्रभुजी कहेवा ठे ? सहज अकृत्रिम वस्तुना मूल धर्म ज्ञानानंदादिक तेहना आगर ठे, अनंत आत्मगुण उपजवाना धाम ठे, स्वामी केतां स्वसंपदाना अधिपति ठे, सुखना सागर ठे, एटले जे अतींद्रिय, स्वाधीन, निरामय, निःप्रयास, अविनाशी सुख तेना समुद्र ठे, निःसंग सुखना पात्र ठे, केवलज्ञानरूप वयर केतां वज्र ते हीरो तेहना आगर ठे, सदा सर्वदा प्रभु तुमें सवाया ठो, ए श्रीपार्श्वनाथ स्वामीनी शुद्धता, ज्ञाननी यथार्थता, निर्मलता, एकता, ते चारित्रनी स्वरूप तन्मयता. तीक्ष्णता, ते वीर्यनी तीव्रता, वीर्यनी तीक्ष्णता ते धारा ठे, अने चारित्रनी एकता ते पुंठलथी प्रेरणा ठे, तथा ज्ञान ते प्रकाश देखाडण हार ठे, तेमाटे ए मल्लेज मोह ठे. कोई कहेरो जे सम्यक्दर्शन कां न कह्युं ? तेहने उत्तर. जे ज्ञान ते दर्शनयुक्तनेज कहे ठे, एटले ज्ञानमध्ये दर्शननुं एकपणुं ठे, तथा तप ते वीर्यनी तीक्ष्णता कही ठे, उक्तं च आवश्यकनिर्युक्तौ ॥ नाणं पयासगंसो, हगो उ तवो संयमो उ शुक्तिकरो ॥ ति एहंवि समाउंगो, मोस्को जिणसासणे नणीउ ॥ १ ॥ एटले शुद्धता, एकता, तीक्ष्णताथी मोहरिपुने जीतीने अर्थात् ज्ञान, चारित्र, तथा तपना बलें मोहादिक कर्मने हणीने, जयनो पडहो वजाव्यो ॥ १ ॥ इति प्रथम गाथार्थः ॥

वस्तु निजजाव अविजास निकलंकता, परिणति
वृत्तिता करी अनेदे ॥ जाव तादात्म्यता शक्तिउ
ह्वासथी, संतति योगने तुं उहेदे ॥ स० ॥ १ ॥

अर्थः— ह शुद्धतादिकनुं स्वरूप कहे ठे. वस्तु जे जीवादिक ठ इव्य, तेहना जे निज केतां पोताना जाव ते गुणपर्यायरूप उत्पाद, व्यय परिणतिनो अ केतां जाणवुं, ते पण निकलंक एटले एकांतता अथ

आर्धता उन्नता अधिकता रहित सम्यग्ज्ञान तेने शुद्धता कहीजे, तथा परिणति जे जीवनो शुद्ध मूलपरिणाम ते स्वरूपने विषे एकत्वपणुं परभावमां पेसे नही, ए आत्मानो परिणति ठे, अने संसारी जीवने विभाव रंगीने ते मूलपरिणति तो चारित्र मोहनीये आवृत्त ठे, तेणें करीने वृत्ति जे प्रवृत्ति ते रागी देषी पुञ्जजोगी पणें प्रवृत्ति रही ठे, ते प्रवृत्ति तजीने शुद्धस्वरूपपरमणी करी, ते प्रवृत्ति तथा परिणति वे दुनुं एकज प्रवर्तन थयुं जे परिणति तेहीज प्रवृत्ति रही, पण औपाधिक प्रवृत्तिनो अंश पण रह्यो नथी, तेमाटे परिणति तथा प्रवृत्ति वेदु एकपणे अनेदें करी तेने एकता कहीये. वली जावतादात्म्यता शक्ति केतां जे विभाव ते तद्गन्धता केतां तद्भुवपतिसंबंधें ठे, ज्ञानावरणादि पुञ्ज कर्म ते संयो गसंबंधें ठे, अने शुद्धहायक वीर्यादिक स्वगुण ते तादात्म्यसंबंधें ठे, ते तादात्म्य संबन्धी जे आत्मिक शक्ति हायकवीर्यना उद्भासथी ते आत्मावले संततियोगमां संतति केतां परंपरानो जे संयोगकर्मसंबंध, तेहने उद्भेदे, एटले ज्ञानावरणादि कर्मनी प्रकृति, स्थिति, रस, प्रदेशनो बंध, तेहनुं स्थिति प्रमाणें रहेवुं ठे, एटले जे कर्मने आत्मप्रदेशसायें सं बंध ते असंख्यातो काल उत्कृष्टो सित्तेर कोडाकोडी सागरोपमनो ठे, प रतु एकबंध जोगवतां बीजा स्थितिवंध प्रतिसमयबंधाय ठे, वली ते जोग वतां बीजा प्रतिसमय अनेक बंधाय ठे, एटले कर्मपुञ्ज ते एकसमय बंध तेहनो संयोग तो सादि सात ठे, परंतु अजिनवबंधनी परंपरायें अनादि ठे, जेम पिताथी पुत्र, पुत्रथी वली पुत्र, एटले तेनो ते मनुष्य तो पोताना आयुष्य प्रमाणे वरते, परंतु संताननी परपरा अनंती चाले, तेम तेहनां तेहीज कर्म तो स्थितिप्रमाणें रहे, परंतु पूर्वकर्मने जोगववे, नवानो बंध थाय, तेहने जोगववे, वली बीजा नवानो बंध, एम संतान नी परपरायें ए अनादिनो ठे, ते संततियोग आत्मवीर्यरूप तीक्ष्णता वलें हे परमेश्वर ! तुं उद्भेदे केतां सर्वथा उद्भेद करे, एटले ज्ञान, दर्शन, चारित्र, वीर्यना वलें अनादि कर्मसंबंधने तुमे विनाश कखो ए शक्ति प्रभुजी तुमारामांज ठे, बीजामां नहीं, ए कार्य तमें कथुं, निरावरण थया ॥ २ ॥ इति द्वितीय गाथायैः ॥

दोष गुण वस्तुनी लखीय यथार्थता, लही उदासी
 नता अपरजावे ॥ ध्वंसि तज्जन्यता जावकर्त्तापणुं,
 परम प्रनु तुं रम्यो निज स्वजावे ॥ स० ॥ ३ ॥

अर्थ:- हवे वली एज शुद्धता, एकता, तीहणता ए त्रणेनो अर्थांतर
 कहे ठे. वस्तु जे वस्त्र, धन, वनिता, शीत, आतप, विपादि, तेना दोष
 ते अशुच वर्णादिक तथा गुण ते शुचवर्णादिक, तेहने लखे केतां जाणे,
 यथार्थपणे एटले अशुचदोष सहित वस्तुने अशुचदोषी सहित जाणे
 अने शुचगुणवंत वस्तुने शुच जाणे, जड वस्तुने जडपणे जाणे, चेतन
 वस्तुने चेतनपणे जाणे, ते यथार्थ स्यादादपणे जाणे, ए शुद्धता कहिये.
 अने ते वस्तुने इष्टता, अनिष्टता रहितपणे जाणे, ते उदासीनता क
 हिये. एहवुं उदासीनतापणुं तेने लही केतां पामीने एटले एवुं उदासी
 नपणुं जे पाम्यो, तेथी एक पोतानो आत्मा असंख्यातप्रदेशी तेहने विषे
 व्याप्यव्यापकजावे रह्या जे गुणपर्याय, तेहथी अपर जाव केतां अन्यजावने
 एटले बीजा अन्य केतां जुदा जे अनंता जीव तथा अनंता पुजलादिक
 अजीव पदार्थ, ते सर्वथी उदासपणे सर्वना अग्राहक अजोगी असंगी
 थया, ए सर्व चारित्र परिणतिने एकता कहिये अने ध्वंसी केतां उहेदीने
 तज्जन्यताजावे केतां तडुत्पत्तिजावे जे विजावकर्त्तापणुं तेहने ठेदीने ठेद केतां
 शक्ति ते तीहणता जाणवी. ए कार्य करवे हे प्रचुजी! तूं निज केतां पोताने
 स्वजावे रम्यो, आत्मस्वजावरमणी थयो ॥ ३ ॥ इति तृतीयं गाथार्थः ॥

शुच अशुच जाव अविज्ञास तहकीकता, शुच अशु
 च जाव तिहां प्रनु न कीधुं ॥ शुचपरिणामता धीर्यक
 र्ता थइ, परम अक्रियता अमृत पीधुं ॥ स० ॥ ४ ॥

अर्थ:- वली एहीज त्रिजंगीनो अर्थांतर कहे ठे. शुच केतां प्रशस्त अशु
 च केतां अप्रशस्त जे जाव, तेहनी जे अविज्ञास केतां उजखाण, तहकीकता
 केतां ते निर्धारें तेशुद्धता पणे ए सर्व तमें जाणुं परंतु हे परमेश्वर !
 तुमें अशुचपणे शुचअशुच जाव पणुं कथुं नहीं, एहीज एकता, चा
 अहेषी परिणति ते एकता शुचनिरावरण परिणामता,

ते पारिणामिकजावें जे वीर्यगुण, तेहना कर्त्ता यज्ञे एटले रागद्वेषने अनु
यायीपणे वीर्यनो विकार ठे, ते रागद्वेष रहितपणे थये, वीर्य शुद्ध थाय.
तेवारें स्ववीर्यवलें पारिणामिककर्त्ता यज्ञे, एटले स्वपरिणामिकताना कर्त्ता
यज्ञे परम केतां उत्कृष्ट अक्रियपणारूप अमृतनुं पान तमें कछुं एटले
विनाव कर्त्तृता तथा साधकरूप कर्त्तृता तजीने अकंप, अचल, वीर्यपणे
हे परमेश्वर ! तमें अक्रिय थया ॥ ४ ॥ इति चतुर्थं गायार्थः ॥

शुद्धता प्रभु तणी आत्मजावें रमे, परम परमात्म
ता तास थाए ॥ मिश्रजावें अठे त्रिगुणनी चिन्नता,
त्रिगुण एकल तुज चरण आए ॥ स० ॥ ५ ॥

अर्थः— एहवी शुद्धता, निरावरणता, तथा अनंतगुणजोगीपणानी जे
प्रभुता, ते आत्मजावें केतां पोताने आत्मपणे रमे, एटले प्रभुनी प्रभुता तेनो
रंगी जे जीव, तेहने परम उत्कृष्ट शुद्ध परमात्मापणुं थाय, मिश्रजाव जे कृ
योपशम जावें त्रिगुण जे सम्यग्दर्शन, ज्ञान, चारित्र, तेहनी चिन्नता केतां
चेदरत्नत्रयी ठे, साधक ठे, परंतु सविकल्प ठे, ते त्रिगुण जे रत्नत्रयी, तेह
नुं जे एकल केतां एकपणुं अचेदपणुं ते थाय, तुज केतां ताहरे चरण
यथाख्यात क्लायक चारित्र थावे, प्रगटे, एटले क्लीणमोहगुणगणें एकल वि
तर्क अप्रविचार शृङ्खल्यान उपने, जे दर्शन निर्धाररूप, तथा चारित्र स्थिर
तारूप, ए त्रे धारा, ज्ञान-धाराथी अचेद थई, एटले प्रथम मिथ्यात्वकालें तो
ज्ञान विपर्यास रूपें हतुं ते सम्यग्दर्शन प्रगटे, यथार्थज्ञान थयुं, तेवारें
ज्ञानस्वरूप रमणी थयो, पठी ते ज्ञान स्वरूप रमणी स्थिरता जावने नजे,
एम ध्यानारूढ थयो, विकल्प तजतो, पोतानी आत्माने तत्त्वपरिणतिमध्ये
तन्मयता पमाढतो पठी ज्ञाननुंज रमण, ज्ञाननोज निर्धार, एटले पर्याय
चेदें ते मूलगुणें एकल पामे, ए अचेदरत्नत्रयीनुं स्वरूप, ध्यानिगम्य ठे, प
रंतु मूलनयें आत्मा ज्ञान, दर्शन, ए वे गुणें सहित ठे, एहवी आम्नाय ठे,
जोय निर्धारस्थिरताएं सर्व चेतना गुणनी प्रवृत्ति ठे, तेमाटे ए ज्ञानमांहेज
स्थिरत्वपरिणति ते अचेदता कहेवी, प्रथम क्लयोपशमी चजवीर्यताएं चेत
नापर्यायनी प्रवृत्ति अतंख्यसमयी हती, ते नासनप्रवृत्ति पठी क्रमें कारण
कार्यमां स्थिरतापरिणतिएं हती, ते क्लीणमोहकालें रोधकने क्लयें समकाल

असंख्यसमयी प्रवृत्ति अइ, ते केवलज्ञान अये निरावरणतायें एकसमयी अइ, ए रीतें अचेदता रत्नत्रयी आय ठे. ए श्री जाष्यथी समजवी ॥ ५ ॥

उपशम रस जरी सर्व जन शंकरी, मूर्ति जिनराज
नी आज नेटी ॥ कारणें कार्यनिष्पत्ति श्रद्धान
ठे, तेषें नवभ्रमणनी चीड मेटी ॥ स० ॥ ६ ॥

अर्थः— उपशम रस जे कषायनो अजाव, तेहथी जरी अने सर्वलोकने शंकरी केतां कल्याणनी करनारी एहवी प्रभुनी आपना केतां मूर्ति तेहनी शांत अचल अस्पृहमुडा, ते आज नेटी केतां नमस्काररूपें सेवी. हवे कारणें कार्य निपजे, एहवी श्रद्धा प्रतीत ठे, तेषें मोहनुं निमित्त कारण, श्रीजिनमुडानो योग अयो, अने उपादान कारण आत्मोपयोग प्रमुख अथवसाय जिनगुणजासन रागहर्षे परिणम्या, एहवा कारणने मजवे, जाणुं ठुं, जे कारणता ते कार्यनो हेतु ठे, माटे कारण मजे कार्यनी निष्पत्ति अशे, एहवो आगमिक नव्यताद्योत उपयोग अयो, तेहथी जाणुं जे ए परमपुरुषोत्तम देव श्री वीततरागनी इष्टता तो उपनी, तो कोइ दिवसें ए आत्मा गुणी अनार ठे, ए अनुमानें जाण्यो जे कारण मज्युं तो कार्य निपजशे अने नवभ्रमण पण टलशे, ए हर्षनुं वचन ठे, नवभ्रमणनी चीड मटी, ए कारणें कार्योपचारी वचन ठे, एम जावना करवी. जो प्रभुनी प्रभुता इष्ट लागे ठे, तो आत्मा सिद्धता वरशे ॥ ६ ॥ इति षष्ठ्याथार्थः ॥

नयर खंजायतें पार्श्वप्रभु दर्शनें, विकसते हर्ष
नुत्साह वाध्यो ॥ हेतु एकत्वता रमण परिणाम
थी, सिद्धि साधक पणो आज साध्यो ॥ स० ॥ ७ ॥

अर्थः— एहवा अथवसाय श्रीखंजायत तीर्थे श्री सुखसागर पार्श्वजिननुं वंदन करतां, कोइक प्रभुनी प्रभुता ऊपर अपूर्व राग उपनो ते हर्षे ए वचन जांख्युं ठे, ते माटे खंजायतनुं नाम आण्युं ठे, जे ए खंजायत नगरमां विकसित हर्षने विकस्वर अवे उत्साह, वाध्यो केतां वाध्यो हेतु जे कारण श्री अरिहंत देव, तेहथी एकत्व पणो अत्यंत रागें रम्यो जे परिणाम, एटले प्रभुथी अतिरागी परिणाम अवाथी, सिद्धि जे मोह तेहनुं साधकपणुं

ए आत्मामांहे ठे, एहहुं अनुमान सधुं एटले प्रचुरागें अनुष्ठान रहित
आशंसारहित परिणम्युं, तो जास्युं जे ए जीवमोह निपजाववानी योग्यतावत
ठे, माटे एहहुं अनुमान कीधुं जे आज केतां जे दिवसें प्रचुरे नेटयो, ते
दिवसें माहरुं सिद्धिसाधकपणुं सधुं ॥ ७ ॥ इति सप्तम गार्थः ॥

आज कृतपुण्य धन्य दीह माहरो ययो, आज नरज
न्म में सफल जाव्यो ॥ देवचंड स्वामि त्रेवीशमा
वंदीयो, नक्तिनर चित्त तुऊ गुण रमाव्यो ॥ स० ॥ ८ ॥

अर्थः— आज जे वेलायें अनुष्ठानादिक दोष रहित आत्मा प्रचुरके प
रिणम्यो, ते दिवस कृतपुण्य केतां पुण्योदय थयो, ए दिन धन्य थयो, ए
दिनें जिननक्ति रत्त अध्वसाय थवे ए नर जन्म सफलपणे विचाख्यो जे
माहरो ए जन्म सफल ठे, जे में नीरागी, निस्पृही, परमगुणी, सर्वदर्शी
देव, श्रीपार्श्वनाथस्वामी त्रेवीशमा तीर्थंकर तेने नेटयो, वांधो, स्तव्यो,
थने तेहनी नक्तिनरने विपे चित्त केतां मन रमाव्युं एटले पुऊनरमणता
तजी, श्रीश्रिंहंतगुणनी रमणताएं मन रमाव्युं तेहीज दिन कृतार्थ कृतपुण्य
सफल मानवो, ए दिन लेखानो जाणवो, सर्वदेवमांहे चंडमा समान अथवा
स्तुतिकर्ता जे देवचंड ते एहवो जान पाव्यो ॥ ८ ॥ इति श्री पार्श्वजिनस्तवनं ॥

॥ अथ चतुर्विंश श्रीमाहावीरजिनस्तवनं ॥

॥ ढाल कडखानी देशीएं चाले ठे ॥

तार हो प्रचुर तार मुऊ सेवक नणी, जगतमां एटलुं
सुजश लीजें ॥ दास अवगुण नरयो जाणी पोतात
णो, दयानिधि दीनपर दया कीजें ॥ ता० ॥ १ ॥

अर्थः— कोइक अवसरें श्रीजिनागमना अज्यासें करीने संसार त्रमण
ज्ञानावरणादि आवरणें आवृत पोतानी अनंत आत्मशक्ति जाणीने अना
दि परजावानुषंगता दोषने डुःखें उद्विग्न आत्मा ते पोतानी साधकता शक्ति
अणदेखतो परमनिर्घामक समान चोवीशमा श्रीवीरनाथनां चरण शरण
निर्धारिने, श्रीवीरप्रचुरनी आगल प्रार्थना सहित, विनति करे ठे. जे हे

नाथ ! हे दीनदयाल ! हे प्रभुजी ! मुज सरिखो जे तत्त्वसाधन तथा आज्ञा निर्वीहमां असमर्थ, तेने मात्र नामथी सेवक जाणी तार तार, ए गुणरोधक रूप दुःखथी निस्तार. तुज सरिखा प्रभु बिना बीजा कोने कहुं ? जगत्मां एटलुं सुजश जीजें, यद्यपि प्रभु तो जशना कामी नथी, परंतु उपचारें जक्ति आतुरताएं कहे ठे, जे मुज सरिखो दास ते यद्यपि राग, द्वेष, असंयम, अनुष्ठानाशांसादि दोष, एकतादोष, अनादरादिदोषरूप अवगुणें करी जस्यो ठे, तो पण तांहरो कहेवाय ठे, तेमाटे हे दयानिधि ! केतां जावकरुणाना निधान ! दीन जे हुं रंक, अशरण, दुःखित, तत्त्वशून्य, ज्ञानादि संपदारहित, जावदरिडी, मार्गनो विराधक, असंयमसंचारो, माहा विकारी, तमारी आज्ञाथी विमुख, अनादिनो उद्धत, एहवा मुज ऊपर दया करीजें ताहरी कृपा तेहीज त्राण (शरण) थरो. यद्यपि अरिहंत तो कृपावंतज ठे, तो कृपा शी करवी ठे ? तो पण अर्थी विचारे नहीं माटे अर्थीनुं ए वचन ठे, जे दयावंतनेज एम कहेवाय ठे, जे हे देव ! तमें दया ना जंदार ठो, तमनेज अवलंबे तरीश, एज सत्य ठे ॥ १ ॥ इति प्रथम० ॥

रागद्वेषे जस्यो मोह वैरी नडयो, लोकनी रीतमां घ
 णुंए रातो ॥ क्रोधवश धमधम्यो शुद्धगुण नवि र
 म्यो, जस्यो जवमांहे हुं विषय मातो ॥ ता० ॥ २ ॥

अर्थः— दास कहेवो ठे, रागद्वेषे जस्यो, जगत्मां पड्यो, गुणीथी ईर्ष्याकरे ठे, मोह जे मुंजितपणुं ते तत्त्वनी अजाणता विपर्यासता, हेतुयें मोहवेरी नडयो तेथी दबाणो ठे, तथा लोकनी जे रीत केतां चाल तेमांहे घणोज मातो ठे, लोकनी चालमांहे मग्न ठे, लोकरंजननो अर्थी ठे, क्रोध जे ताता चंद्रपरिणाम तेहने विषे धमधमी रह्यो ठे, जेम धमण धमतां अग्नि तपे, तेम तपी रह्यो ठे, शुद्ध गुण जे सम्यग्दर्शन, सम्यक्ज्ञान, शुद्ध चारित्र, ह्रमा, सार्धव, आर्यवादि आत्मगुण, तेने विषे रम्यो नहीं, तन्मयी न थयो. ते रूप न ग्रह्युं. वली जस्यो चतुर्गतिरूप जवचक्रमांहे डव्य, क्षेत्र, काल, जाव रूप संसार तेने विषे हुं विषय जे पावेंडियना स्वाद, तेमांहे मातो केतां मग्न थयो, विषयग्रस्त थयो थको एम संसारचक्र अनुभव्युं ते हवे मुजने तार तार हे नाथ ! दीनबंधु ! निःकारण दयाल ! मुजने तार नवदुःखथी उगार ॥ २ ॥

आदरघो आचरण लोक उपचारथी, शास्त्रअन्यास
पण कोइ कीधो ॥ शुद्ध श्रद्धान वली आत्मअवलंब
विनु, तेहवो कार्य तेणें को न सीधो ॥ ता० ॥ ३ ॥

अर्थ:- कदाचित् कोइ केहेज्ञें जे आवय्यककरणादिक आचरण आद
खुं अंगीकार कखुं, परंतु ते सर्व लोकोपचारथी एटले विष तथा गरल
तथा अन्योन्यानुष्ठानथी जावना धर्म विना उपचारें अंगीकार कखुं तथा
कोइ कहेज्ञें उच्चगोत्र यशादिक कर्मना विपाकें ज्ञानावरणीय क्योपशम
योगें शास्त्रनो अन्यास पण कीधो, शास्त्र नस्या, शास्त्रना यथार्थ अर्थ पण जा
एया, तथा अध्यात्मजावनाएं स्पर्शीज्ञानानुभव विना श्रुतान्यास कीधो, परंतु
शुद्ध यथार्थस्याक्षादोपेत जावधर्म ते विना शेष जावधर्मनी रुचियें जे
प्रवर्तन दान दयादिक करीयें, ते सर्व कारण समजवां, परंतु मूल धर्म नही,
धर्म ते वस्तुनी सत्ता, आत्माने विषे स्वरूपपणो परिणामिकताएं रह्यो ठे,
तेमांहे जे प्रगटघो ते धर्म, एहबुं शुद्ध श्रद्धान, शुद्धप्रतीति, तथा वली आ
त्मानी स्वरूप प्रगट करवा रूप रुचि तथा आत्माना स्वगुणने आलंबन विना
जे आचरण तेणें आचरणें तथा श्रुतान्यासें तेहबुं कार्य जे कार्यथी आ
त्मानुं साधन थाय, ते कोइ नीपखुं नही, जे थकी आत्मगुण कोइ प्रगटे,
ते थकुं नही, तेमाटे अहो परमेश्वर ! ताहरीज कृपा पार ऊतारें, निस्ता
रें, तेमाटे तार तार ॥ ३ ॥ इति तृतीय गाथार्थः ॥

स्वामिदर्शन समो निमित्त लही निर्मलो, जो उपा
दान ए शुचि न थाशे ॥ दोपको वस्तुनो अहवा उ
द्यम तणो, स्वामिसेवासही निकट लाशे ॥ ता० ॥ ४ ॥

अर्थ:- स्वामी श्रीवीतराग जे परकार्यना अकर्ता, परजावादिना अज्ञो
का इहा, लीला, चपलता रहित एटले जे इहा ते तो ऊणतावतने ठे, अने
जे परमेश्वर तेतो पूर्णसुखी ठे, तेमाटे इहारहित, वली लीला पण सुखनी
लाजच वालाने होय, अने लाजचीपणुं ते सुखनी ऊणतायें थाय ठे, ते
माटे लाजचीपणुं नथी, एहवा स्वामीना दर्शन समान निर्मल निमित्त
लही केता पामीने जो ए आत्मानुं उपादान मूलपरिणति ते शुचि केतां

पवित्र नहीं थागे तो जाणियें तइयें जे वस्तु जे जीव, तेहनोज दोष केतां अवगुण ठे, एटले रखे ए जीवनो दल अयोग्य होय ? ए जीवनी सत्ता केवी रीतनी ठे ? अथवा पोताना उद्यमनी स्वामी ठे ? केम के आकरे प्रयत्न उद्यम करी आत्मानें समरवो जोइयें, ते ए जीव पोतानी ऊणार्गे आत्माने समरतो नथी, तेमाटे हवे शुं करवुं ? जे बीजो उपाय कोइ नथी, तो श्रीअरिहंतनी सेवा तेहीज निश्चें निकट केतां नजीकता लासे केतां पमाडगे एटले ए आत्मा डुष्ट ठे, परंतु श्रीजिनराजनी सेवनाथी डुष्टता तजगे ॥ ४ ॥

स्वामिगुण उलखी स्वामीने जे नजे, दर्शन शुद्ध
ता तेह पामे ॥ ज्ञान चारित्र तप वीर्य उल्लासथी,
कर्म जीपी वसे मुक्तिधामें ॥ ता० ॥ ५ ॥

अर्थः— स्वामी जे श्रीअरिहंत, तेहना गुणने उलखीने जे प्राणी श्रीअरिहंतने नजे, केतां सेवें, ते दर्शन केतां समकेतरूप गुण पामे, दर्शननी निर्मलता पामे, ज्ञान ते यथार्थज्ञान, चारित्र ते स्वरूप रमण, तप ते तत्त्वएकाग्रता, वीर्य ते आत्मसामर्थ्य, तेहना उल्लासथी केतां उल्लासवेथी ज्ञानावर्णादिकर्मने जीपीने वसे केतां रहे, मुक्ति केतां मोह निरावरण संपूर्ण सिद्धतारूप धामें केतां आनके वसे ॥ ५ ॥ इति पंचम गाथार्थः ॥

जगत वत्सल महावीर जिनवर सुणी, चित्त प्रभु
चरणने शरण वास्यो ॥ तारजो बापजी बिरुद निज
राखवा, दासनी सेवना रखे जोशो ॥ ता० ॥ ६ ॥

अर्थः— जगन्नयवत्सल केतां जगन्नयना धर्महितकारी, एहवा महावीर श्रीचोवीशमा जिनवर, तेहने सुणी केतां सांजलिने चित्त केतां मन ते प्रभुने चरणने शरण वास्यो केतां वसाव्यो, तेमाटे हे प्रभु परमेश्वर ! माहरो आत्मा तो पलटीने सर्वसाधन करे, एहवी शक्ति देखाती नथी माटे नइक नक्तिएं कहुं बुं जे हे तात ! हे दीनबंधो ! मुज दासने तुमें तारजो, तमारुं तारकतावुं बिरुद राखवा माटे दास जे सेवक तेहनी सेवना नक्ति सा मुं जोशो मां, जे ए आज्ञाप्रमाणें नक्ति करे, तो तरे, ए वात तो स्वामी माहारा मां थवी डुल्लेन ठे, पण तमारे संयोगें तरीयें, एहीज नियमा आधार ठे ॥ ६ ॥

विनति मानजो शक्ति ए आपजो. जावस्याघ
दता शुद्ध जासे ॥ साधि साधकदशा सिद्धता अनु
जयी, देवचंड विमल प्रचुता प्रकासे ॥ ता० ॥ ७ ॥

अर्थः— माहरी एटली विनति मानजो, ए पण नडकपणाधी नक्तिनुं
वचन ठे, जे शक्ति सामर्थ्य एवी आपजो, ते कहे ठे, जे जाव केतां वस्तुधर्म ते
स्या ढाढगीतें नित्य, एक, अनेक, अस्ति, नास्ति, जेद, अनेदपणें ठ इव्यना अ
नंता धर्म शुद्ध, शंकादिक दूषण रहित जासे, केतां जाणपणामध्ये आवे,
साधि केतां नीपजावीने साधकदशा ते जेदरत्नत्रयी, सिद्धता, निष्पन्नता,
अनुजवे, केतां नोगवे, सर्वदेवमांहे चंडमा समान सिद्ध जगवान् तेहनी
विमल केतां निर्मल जे प्रचुता, ते प्रकासे केतां प्रगट करे. एटले स्या ढाढ
ज्ञानें साधकता प्रगटे, साधकताधी सिद्धता प्रगटे. एहीज सारपद्धति ठे ॥७॥

एटले ए चोवीश स्तवन थयां. पोताना जाणपणाप्रमाणे परमेश्वरनी
गुण ग्रामें स्तवना करी, तेमांहे जे यथार्थ ते प्रमाण, अने अयथार्थनुं मिथ्यामि
डुक्कडं. गीतार्थें गुण लेवो, दोष तजवो, में नडकतार्थें ए रचना करी ठे, मो
होटा पुरुषें ह्मा राखी गुण लेवा ॥७॥ इति माहावीरजिन स्तवनं ॥२४॥

अथ सामान्यकलशरूप पंचविंशतितम स्तवनं ॥

॥ कलश बोलवानी देशीमां ॥

चोवीशे जिनगुण गाईयें, ध्याईयें तत्त्वस्वरूपो जी ॥

परमानंद पद पाईयें, अद्भ्य ज्ञान अनूपो जी ॥ चो० ॥ १ ॥

अर्थः— श्रीरूपनदेवधी माफीने माहावीर पर्यंत अथसार्पणी कालें शा
सनना नायक गुणरत्नाकर, माहामाहण, माहागोप, माहावैद्य, एहवा
चोवीश तीर्थकर थया, तेदने गाईयें केतां गुणग्राम करीयें, अने पोताना त
त्त्वस्वरूपने ध्यायीयें तेहने ध्यावे, तत्त्वना एकाग्रता पामीयें, तेहधी पर
मानंद अविनाशीपद पामीजे. वली अद्भ्य अविनाशी, एहवु द्वायिक ज्ञान
ते अनूप केता अद्भुत पामीजे ॥ १ ॥ इति प्रथम गायार्थे. ॥

चवदहसें वावन जला, गणधर गुणचंद्रारो जी ॥ समताम

यी साहु साहुणी, सावय सावयी सारो जी ॥ चो० ॥ ७ ॥

अर्थः— चोवीशे जिनराजना गणधर (१४५२) जला गण गणि पिटक ना धणी, गुणना जंमार तथा समतामयी साधु.साधवी, अने श्रावक, श्राविका सार केतां प्रधान धर्मना धोरी, सम्यग्दर्शन, ज्ञान, चारित्रनां पात्र, ए चार प्रकारनो संघ ते सहित गायवो ॥ ३ ॥ इति द्वितीय गाथार्थः ॥

वर्द्धमान जिनवर तणो, शासन अति सुखकारो जी ॥ चौ
विह संघ विराजतो, इसम काल आधारो जी ॥ चो० ॥ ३ ॥

अर्थः— तथा हमणां श्रीवर्द्धमान माहावीर स्वामीनुं शासन अत्यंत सुखनुं कारक ठे, ए शासनमांहे जे पेठा, ते जीव संसारनो पार पामे, तथा इसम काल पांचमा आरामध्ये नव्यजीवने आधारजुत चतुर्विध संघ विराजे ठे, वर्तमान कालें नवतत्त्व षट्द्वयनी उलखाण आय, मिथ्यात्व असंयमनो जे जे त्रास आये, ते उपगार श्रीवीरप्रभुना शासननो ठे, ते श्रीवीरनाज आगम आधार ठे ॥ ३ ॥

जिनसेवनथी ज्ञानता, लहे हिताहित बोधो जी ॥ अहित
त्याग हित आदरे, संयम तपनी शोधो जी ॥ चो० ॥ ४ ॥

अर्थः— ए जिनसेवनानुं फल श्रीविशेषावश्यकने अनुसारें कहीयें ठैयें. जे श्रीवीतरागना उपदेश्यां सूत्र ते सांजलवाथी जाणपणुं वधे, ते ज्ञानथी हित अहितनो बोध आय, पठी अहितनो त्याग करे, तथा हितने आदरे, तत्त्वसाधन आदरे तेहथी संयम तपनी शोध केतां शुद्धता आय ॥ ४ ॥

अजिनव कर्म अग्रहणता, जीर्णकर्म अज्ञावो जी ॥ निःक
मीने अबाधता, अवेदन अनाकुल जावो जी ॥ चो० ॥ ५ ॥

अर्थः— संयम तपनी शुद्धता थवाथी नवा कर्मनी अग्रहणता आय, एटले नवा कर्म न बांधे, अने जीर्ण केतां जूना कर्मनो अज्ञाव थाथ, एटले पूर्वबंध सत्तागत कर्म निर्जरे अने नवानो बंध नहीं आय, तथा मूलगा सत्तागत कर्म जाय, तेवारें आत्मा निःकर्मी केतां सर्वकर्मरहित आय, अबाधता केतां बाधा रहित आय, जे बाधा ते आत्मप्रदेशें पुज्जलना संगनी ठे, पुज्जलसंग टले, बाधा मटी गइ, तेवारें आत्मा अवेदन अनाकुलपणुं पाम्यो ने आकुलता परोपाधिनी हती ते गइ, ते सर्व प्रभुनक्तिनो उपगार जाणवो ते माटे चोवीशे जिनने स्तवीएं एहीज सार ठे ॥ ५ ॥ इति पंचम गाथार्थः ॥

जावरोगना विगमयी, अचल अक्षय निराबाधो जी ॥

पूर्णानंददशा लही, विलसे सिद्ध समाधो जी ॥ चो० ॥ ६ ॥

अर्थः— पत्नी जावरोग जे परानुयायीपणुं तेहनो विगम केतां सर्वथी टलवे करीने अचल केतां चपलता रहित अक्षय केतां अविनाशीपणुं निराबाध केतां अव्याबाध पढ प्रगटे, ते सर्वनुं मूल कारण जिनराज श्री वीतराग देवनी सेवना जाव रुचे, इय तथा जावथी प्रगटे, माटे सेवना करवी एहीज हित ठे, पूर्णानंद परमानंद अनंत गुणना जोगरूप स्वसिद्धता दशा लही केतां पामीने विलसे केतां अनुजवे, सिद्धनिष्पन्न परनिष्ठिनार्थ आत्मिक समाधि, ज्ञान दर्शन समाधि, अव्याबाधानंदसमाधि जोगवे, पामे, ए श्रीजिनेश्वरना सेवननुं फल एहीज परम निर्वाणपदनी प्राप्ति ठे, तेणें सर्वविकल्प कल्पना निवारीने, सर्वज्ञ सर्वदर्शी शुद्धतत्त्वी परमेश्वर निर्विकारी देवनुं सेवन करो, एहीज परमसुखनुं पुष्ट कारण ठे ॥ ६ ॥

श्रीजिनचंजनी सेवना, प्रगटे पुण्यप्रधानो जी ॥ सुमति सागर अति उल्लसे, साधुरंग प्रजु ध्यानो जी ॥ चो० ॥ ७ ॥

अर्थः— श्रीजिनचंज अरिहंत देव तेहनी सेवना करतां पुण्यप्रधान प्रगटे अने श्रेष्ठ सुमति जे परमानंद साधकमति, ते उल्लसे केतां उल्लास पामे अने प्रजुने ध्याने साधु केतां जलो रंग थाय. बीजो अर्थ श्रीजिनचंज सूरिजट्टारक श्री खरतरगञ्जाधेश्वर तेहना शिष्य श्रीपुण्यप्रधानोपाध्याय, तेहना शिष्य श्रीसुमति सागरोपाध्याय, तेहना शिष्य श्रीसाधुरंगवाचक, ए स्तुति कर्त्तानी परंपरामां बहुश्रुत थया, तेहना नाम कहां ॥७॥ इति सप्तम गायार्थः॥

सुविहित खरत गडवरू, राजसार उवझायो जी ॥ ज्ञानधर्म पाठक तणो, शिष्य सुजस सुखदायो जी ॥ चो० ॥ ८ ॥

अर्थः—सुविहित कहेतां पंचांगी प्रमाण रत्नत्रयीनी हेतु केतां कारण एहवी जेहनी समाचारी, एहवी जे खरतरगड ते मध्ये वर केतां प्रधान सर्व शास्त्र निपुण मरुस्थजविपे अनेक जिनचैत्यप्रतिष्ठा कारक आवाड्यकोदार प्रमुख ग्रथोना कर्त्ता एग महोगाय्याय, श्रीगजसारजी थया, तेहना शिष्य श्रीज्ञानधर्म उपाध्याय, न्यायादिक ग्रंथाध्यापक, जेणें शाठ वर्ष पर्य

५६ श्री देवचंद्रजीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं.

। जिह्वाना रस तजी शाक जाति तजी, ने संवेगवृत्ति धरी, तेमना शि
शेष्य रूढा यशना धयी, सुखना देवावाला एहवा ॥ ७ ॥ इति अष्टम गार्थः।

दीपचंद्र पाठक तणो, शिष्य स्तवे जिनराजो जी ॥ देवचंद्र
पद सेवतां, पूर्णानंद समाजो जी ॥ चो० ॥ ए ॥

अर्थः—तथा जेणें श्री शत्रुंजय तीर्थे उपर शिवासोमजीकृत चोमुखनी छ
नेक विंबप्रतिष्ठा करी तथा पांच पांढवना विंबनी प्रतिष्ठा करी, तथा समोर
रण चैत्य तथा श्रीकुंभुनाथ चैत्य प्रतिष्ठा करी, श्रीराजनगरें सहस्रफुलापार्श्व
प्रभुनी प्रतिष्ठा करी, एहवा उपाध्याय श्रीदीपचंद्रजी, तेहना शिष्य पंडित देवच
ंद्रगण, तेणें ए चोवीश प्रभुनी स्तवना नक्तिवर्णें करी, पोतानी नक्ति परिणति
महानंद हेतु ले, एहवा गुणना नाथ, देवचंद्र पद सेवतां पूर्णानंद जे सिद्ध अथवा
बाध आनंदनो समाज केतां समुदाय ते पामे, ए जिननक्ति ते मोहनो प
रमोपाय ले ॥ ए ॥ इति श्री चोवीश जिनस्तुतिनो बालावबोध संपूर्ण ॥

॥ इति श्री देवचंद्रजीमाहाराजकृत बालावबोधसहित
चतुर्विंशति जिनस्तवनानि संपूर्णानि ॥

॥ अथ श्रीदेवचंद्रजीकृत विंशति विहरमानजिन स्तवनानि ॥

॥ तत्र प्रथम श्रीसीमंधरजिन स्तवनं ॥ सिद्धचक्रपद वंदो ॥ ए देशी ॥

॥ श्री सीमंधर जिनवर स्वामी, विनतडी अवधारो ॥ शुद्धधर्म प्रगटयो जे
तुमचे, प्रगटो तेह अम्हारो रे स्वामी, विनवीर्ये मनरंगें ॥ १ ॥ जे परिणामिक
धर्म तुमारो, तेहवो अमचो धर्म ॥ श्रद्धाजासन रमण विद्योगें, वजगो
विजाव अधर्म रे स्वामी ॥ वि० ॥ २ ॥ वस्तु स्वजाव स्वजाति तेहनो, मूल
अजाव न घाय ॥ परविजाव अनुगत परिणतिथी, कर्म ते अवराय रे
स्वामी ॥ वि० ॥ ३ ॥ जे विजाव ते पण नैमित्तिक, संतति जाव अना
दि ॥ परनिमित्त ते विषय संगादिक, ते संयोगें सादि रे स्वामी ॥ वि० ॥
४ ॥ अशुद्ध निमित्तें ए संसरता, अत्ता कत्ता परनो ॥ शुद्ध निमित्त रमे
जब चिदूधन, कत्ती जोक्ता घरनो रे स्वामी ॥ वि० ॥ ५ ॥ जेहना धर्म अनं

ता प्रगट्या, जे निजपरिणति वरीयो ॥ परमात्म जिनदेव अमोही, ज्ञाना
दिक गुण दरीयो रे स्वामी ॥ वि० ॥ ६ ॥ अचलंबन उपदेशक रीते, श्री
सीमंधर देव ॥ नजीये शुद्ध निमित्त अनोपम, तजीये नवचय देव रे
स्वामी ॥ वि० ॥ ७ ॥ शुद्धदेव अचलंबन करतां, परहरीये परनाव ॥ आ
तमधर्म रमण अनुभवतां, प्रगटे आत्म नाव रे स्वामी ॥ वि० ॥ ८ ॥
आत्मगुण निर्मल नीपजतां, ध्यानसमाधि स्वनावे ॥ पूर्णानंद सिद्धता
साधी, देवचंड पद पावे रे स्वामी ॥ वि० ॥ ९ ॥ इति सीमंधरजिन स्तवनं ॥

॥ अथ द्वितीय श्रीयुगमंधरजिन स्तवनं ॥

॥ देशी नारायणानी ॥ श्री युगमंधर वीनवुं रे, विनतडी अचधार रे ॥
दयालराय ॥ ए परपरिणति रगथी रे, मुजने नाथ उगार रे ॥ द० ॥ १ ॥
श्री० ॥ कारक ग्राहक जोग्यता रे, में कीधी माहाराय रे ॥ द० ॥ २ ॥ पण तु
ऊ सगिखो प्रभु लहि रे, साची वात कहाय रे ॥ द० ॥ ३ ॥ श्री० ॥
यद्यपि मूल स्वनावमें रे, परकर्तृत्व विनाव रे ॥ द० ॥ ४ ॥ अस्तिधरम जे मा
हरो रे, एहनो तथ्य अनाव रे ॥ द० ॥ ५ ॥ श्री० ॥ परपरिणामिकता दशा
रे, लहि परकारण योग रे ॥ द० ॥ ६ ॥ चेतनता परगत थइ रे, राचो पुज्ज
जोग रे ॥ द० ॥ ७ ॥ श्री० ॥ अशुद्ध निमित्त तो जड अत्रे रे, वीर्यशक्ति
विहीन रे ॥ द० ॥ ८ ॥ तूंतो वीरज ज्ञानथी रे, सुख अनंते लीन रे ॥ द० ॥
॥ ९ ॥ श्री० ॥ तिण कारण निश्चे कस्यो रे, मुऊ निज परिणति जोग रे ॥
॥ द० ॥ १० ॥ तुऊ सेवाथी नीपजे रे, जाजे नवचय सोग रे ॥ द० ॥ ११ ॥
॥ श्री० ॥ शुद्ध रमण आनंदता रे, ध्रुव निरसंग स्वनाव रे ॥ द० ॥ १२ ॥ सकल
प्रदेश अमूर्त्ता रे, ध्यातां सिद्ध उपाय रे ॥ द० ॥ १३ ॥ श्री० ॥ सम्यग्
तत्त्व जे उपदिश्यो रे, सुणतां तत्त्व जणाय रे ॥ द० ॥ १४ ॥ अज्ञाने जे
प्रह्यो रे, तेहिज कार्ये कराय रे ॥ द० ॥ १५ ॥ श्री० ॥ कार्यरुचि कर्ता
थये रे, कारक सवि पलटाय रे ॥ द० ॥ १६ ॥ आत्मगतें आत्म स्मे रे,
निज घर मंगल आय रे ॥ द० ॥ १७ ॥ श्री० ॥ त्राण शरण आधार ठो
रे, प्रभुजी नथ्य सहाय रे ॥ द० ॥ १८ ॥ देवचंड पद नीपजे रे, जिनपदक
ज सुपसाय रे ॥ द० ॥ १९ ॥ श्री० ॥ इति श्रीयुगमंधरजिन स्तवनं ॥

॥ अथ तृतीय श्रीबाहुजिन स्तवनं ॥

॥ संनयजिन अचधारीये ॥ ए देशी ॥ बाहुजिपांद दयामयी, वत्तमान जगवा

१५८ श्री देवचंड़जीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं.

न ॥ प्रभुजी ॥ महाविदेहें विचरता, केवल ज्ञान निधान ॥ प्र० ॥ १ ॥ बा० ॥
 इव्यथकी ठ कायने, न हणो जेह लगार ॥ प्र० ॥ जावदया परिणामनो,
 एहीज ठे व्यवहार ॥ प्र० ॥ २ ॥ बा० ॥ रूप अनुत्तर देवथी, अनंत गुणुं
 अनिराम ॥ प्र० ॥ जोतां पण जगीजंतुनें, न वधे विषय विराम ॥ प्र० ॥
 ॥ ३ ॥ बा० ॥ कर्मउदय जिनराजनो, नविजन धर्मसहाय ॥ प्र० ॥ ना
 मादिक संचारतां, मिथ्यादोष विलाय ॥ प्र० ॥ ४ ॥ बा० ॥ आत्म
 गुण अविशधना, जावदया नंदार ॥ प्र० ॥ क्लायिक गुण पर्यायमें, नवि
 परधर्मप्रचार ॥ प्र० ॥ ५ ॥ बा० ॥ गुणगुण परिणति परिणमे, बाधक
 जाव विहीन ॥ प्र० ॥ इव्य असंगी अन्यनो, शुद्ध अहिंसक पीन ॥
 ॥ प्र० ॥ ६ ॥ बा० ॥ क्षेत्रें सर्वप्रदेशमें, नहीं परजाव प्रसंग ॥ प्र० ॥
 अतनु अयोगी जावथी, अवगाहना अजंग ॥ प्र० ॥ ७ ॥ बा० ॥ उ
 त्पाद व्यय ध्रुव पणो, सहेजें परिणति आय ॥ प्र० ॥ वेदन योजनता
 नहीं, वस्तुस्वजाव समाय ॥ प्र० ॥ ८ ॥ बा० ॥ गुण पर्याय अनंत
 ता, कारक परिणति तेम ॥ प्र० ॥ निज निज परिणति परिणमे, जाव अ
 हिंसक एम ॥ प्र० ॥ ९ ॥ बा० ॥ एम अहिंसकता मयी, दीतो तुं
 जिनराज ॥ प्र० ॥ रक्तक निज परजीवनो, तारण तरण जिहाज ॥
 प्र० ॥ १० ॥ बा० ॥ परमात्म परमेसरु, जावदया दातार ॥ प्र० ॥
 सेवो ध्यावो एहने, देवचंड़ सुखकार ॥ प्र० ॥ ११ ॥ बा० ॥ इति ॥३॥

॥ अथ चतुर्थ श्रीसुबाहुजिन स्तवनं ॥

ढाल ॥ माहरो वालो ब्रह्मचारी ॥ ए देशी ॥ श्रीसुबाहुजिन अंतरजामी,
 मुक्त मननो विशरामी रे ॥ प्रभु अंतरजामी ॥ आत्म धर्म तणो आरामी,
 परपरिणति निःकामी रे ॥ प्र० ॥ १ ॥ केवल ज्ञान अनंत प्रकाशी, नवि
 जन कमल विकासी रे ॥ प्र० ॥ चिदानंद घन तत्त्वविलासी, शुद्धस्वरूप
 निवासी रे ॥ प्र० ॥ २ ॥ यद्यपि हुं मोहादिकें ठलीयो, परपरिणतिशुं न
 लीयो रे ॥ प्र० ॥ हवे तुज सम मुक्त साहिब मलीयो, तिणें सवि नव
 जय टलियो रे ॥ प्र० ॥ ३ ॥ ध्येय स्वजावें प्रभु अवधारी, दुर्ध्याता परिणति वा
 री रे ॥ प्र० ॥ जासन वीर्य एकताकारी, ध्यान सहज संचारी रे ॥
 ॥ प्र० ॥ ४ ॥ ध्याता ध्येय समाधि अचेदें, परपरिणति विहेदें रे ॥ प्र० ॥
 ध्याता साधक जाव उहेदें, ध्येय सिद्धता वेदे रे ॥ प्र० ॥ ५ ॥ इव्यकि

श्री देवचंज्जीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं. १५९

या साधन विधि याची, जे जिन आगम वांची रे ॥ प्र० ॥ परिणति वृत्ति
विजावें राची, तिण नवि थाये साची रे ॥ प्र० ॥ ६ ॥ पण नवि नय
जिनराज पसायें, तत्त्वरसायण पाये रे ॥ प्र० ॥ प्रभुजगतें निज चित्त
वसाये, जावरीग मिट जाये रे ॥ प्र० ॥ ७ ॥ जिनवर वचन अमृत अनु
सरीयें, तत्त्व रमण आदरीयें रे ॥ प्र० ॥ इव्यजाव आश्रव परिहरीयें, दे
वचइ पद वरीये रे ॥ प्र० ॥ ८ ॥ इति चतुर्थे श्री सुजातजिन स्तवनं ॥४॥

॥ अथ पंचम श्रीसुजातजिन स्तवनं ॥

॥ देहुं देहुं नणद हठीजी ॥ ए देशी ॥ स्वामी सुजात सुहाया, दीग आ
णंद उपाया रे ॥ मनमोहना जिनराया ॥ जिणें पूरण तत्त्व निपाया, इ
व्यास्तिक नय ठहराया रे ॥ म० ॥ १ ॥ पर्यायास्तिक नयराया, ते मूल
स्वजाव समाया रे ॥ म० ॥ ज्ञानादिक स्व परजाया, निजकार्य करण वरता
या रे ॥ म० ॥ २ ॥ अंशनय मार्ग कहाया, ते विकल्पजाव सुणाया
रे ॥ म० ॥ नय चार ते इव्य अपाया, शब्दादिक जाव कहाया रे ॥ म० ॥
॥ ३ ॥ दुर्नय ते सुनय चलाया, एकत्व अनेदें ध्याया रे ॥ म० ॥ ते स
वि परमार्थ समाया, तसु वर्तन जेद गमाया रे ॥ म० ॥ ४ ॥ स्यादादी
वस्तु कहीजें, तसु धर्म अनंत लहीजें रे ॥ म० ॥ सामान्य विशेषनुं धाम,
ते इव्यास्तिक परिणाम रे ॥ म० ॥ ५ ॥ जिनरूप अनंत गणीजें, ते दिव्य
ज्ञान जाणीजें रे ॥ म० ॥ श्रुतज्ञानें नयपथ लीजें, अनुभव आस्वादन
कीजें रे ॥ म० ॥ ६ ॥ प्रभुशक्ति व्यक्ति एकजावें, गुण सर्व रक्षा समजा
वें रे ॥ म० ॥ माहरे सत्ता प्रभु सरखी, जिनवचन पसायें परखी रे ॥
॥ म० ॥ ७ ॥ तुंतो निज संपत्ति जोगी, हुंतो परपरिणतिनो योगी रे ॥
॥ म० ॥ तिण तुम्ह प्रभु माहारा स्वामी, हुं सेवक तुज गुणग्रामी रे ॥
॥ म० ॥ ८ ॥ ए संबंधें चित्त समवाय, मुज सिद्धिनुं कारण थाय रे
॥ म० ॥ जिनराजनी सेवना करवी, ध्येय ध्यान धारणा धरवी रे ॥ म० ॥ ९ ॥
तुं पूरण ब्रह्म अरूपी, तु ज्ञानानंद स्वरूपी रे ॥ म० ॥ इम तत्त्वालंबन क
रीयें, तो देवचंइ पद वरीये रे ॥ म० ॥ १० ॥ इति सुजातजिनस्तवनं ॥

॥ अथ षष्ठ श्री स्वयंप्रजिन स्तवनं ॥

॥ मोमनडोहेडाडहोमिसरिठाकुरो महदरो ॥ ए देशी ॥ स्वामी स्वयंप्रज
ने हो जायें नामणो, हरखें वार हजार ॥ वस्तुधर्म पूरण जसु नीपनो, जाव

१६० श्री देवचंड़जीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं.

कृपा किरतार ॥ १ ॥ स्वा० ॥ इव्यधर्म ते हो जोग समारवा, विषया
 दिक परिहार ॥ आतमशक्ति स्वनाव सुधर्मनो, साधनहेतु उदार ॥ २
 ॥ स्वा० ॥ उपशम जावें हो मिश्र ह्याधिकपणें, जे निज गुण प्राग्जाव ॥
 पूर्णावस्थानें नीपजावतो, साधन धर्म स्वनाव ॥ ३ ॥ स्वा० ॥ समकि
 त गुणथी हो शैलेशी लगे, आतम अनुगत जाव ॥ संवर निर्जरा हो उपादा
 न हेतुता, साध्यालंबन दाव ॥ ४ ॥ स्वा० ॥ सकलप्रदेशों हो कर्म अ
 नावता, पूर्णानंद स्वरूप ॥ आतम गुणनी हो जे संपूर्णता, सिद्ध स्वना
 व अनूप ॥ ५ ॥ स्वा० ॥ अचल अबाधित हो जे निरसंगता, परमातम
 चिद्रूप ॥ आतमजोगी हो रमता निज पदें, सिद्धरमण ए रूप ॥ ६ ॥
 ॥ स्वा० ॥ एहवो धर्म हो प्रभुने नीपन्यो, जांख्यो एहवो धर्म ॥ जे आद
 रतां हो जविषण शुचि हवे, त्रिविध विदारी कर्म ॥ ७ ॥ स्वा० ॥ नाम
 धर्म हो उवण धर्म तथा, इव्यक्षेत्र तिम काल ॥ जावधर्मना हो हेतुपणें
 जला, जाव विना सहु आल ॥ ८ ॥ स्वा० ॥ अक्षा जासन हो तत्त्व रम
 ण पणें, करतां तन्मथ जाव ॥ देवचंड़ जिनवर पद सेवतां, प्रगटे वस्तु
 स्वनाव ॥ ९ ॥ स्वा० ॥ इति षष्ठ श्री स्वयंप्रजजिन स्तवनं संपूर्ण ॥

॥ अथ सप्तम श्रीरुषजाननजिन स्तवनं ॥

॥ वारी हुं गोडी पासने ॥ ए देशी ॥ श्रीरुषजानन वांदीयें, अचल अनंत
 गुणवास ॥ जिनवर ॥ ह्यायिक चारित्र जोगथी, ज्ञानानंद विलास ॥ जि० ॥
 १ ॥ श्री० ॥ जे प्रसन्न प्रभु सुख ग्रहे, तेहीज नयन प्रधान ॥ जि० ॥ जि
 नचरणें जे नामीयें, मत्तक तेह प्रमाण ॥ जि० ॥ २ ॥ श्री० ॥ अरिहाप
 दकज अरचीयें, स जहीजें ते हळ ॥ जि० ॥ प्रभुगुण चिंतनमें रमे, तेहज
 मन सुकयळ ॥ जि० ॥ ३ ॥ श्री० ॥ जाणो वो सहु जीवनी, साधक बा
 धक जांत ॥ जि० ॥ पण श्रीमुखथी सांजली, मन पामे नीरांत ॥ जि० ॥
 ४ ॥ श्री० ॥ तीन काल जाणंग जणी, शुं कहियें वारं वार ॥ जि० ॥ पूर्णा
 नंदी प्रभु तणुं, ध्यान ते परम आधार ॥ जि० ॥ ५ ॥ श्री० ॥ कारणथी
 कारज हुवे, ए श्री जिनमुख वाण ॥ जि० ॥ पुष्टहेतु मुज सिद्धना, जाणी
 कीध प्रमाण ॥ जि० ॥ ६ ॥ श्री० ॥ शुद्ध तत्त्व निज संपदा, ज्यां लगे
 पूर्ण न थाय ॥ जि० ॥ त्यां लगे जग गुरु देवना, सेवुं चरण सदाय
 ॥ जि० ॥ ७ ॥ श्री० ॥ कारज पूर्ण कस्या विना, कारण केम मुकाय

॥ जि० ॥ कारज रुचि कारणतणा, सेवे शुद्ध उपाय ॥ जि० ॥ ७ ॥ श्री० ॥
 ज्ञान चरण संपूर्णता, अव्यावाध अमाय ॥ जि० ॥ देवचंद्र पद पामीये,
 श्री जिनराज पसाय ॥ जि० ॥ ए ॥ श्री० ॥ इति श्री रूपनानजिन स्तवनं ॥
 ॥ अथ अष्टम श्री अनंतवीर्यजिन स्तवनं ॥

॥ चरणाळी चामुंदा रण चढे ॥ ए देशी ॥ अनंतवीरज जिनराजनो, शुचि वी
 रज परम अनंत रे ॥ निज आत्म जावे परिणम्यो, गुणवृत्ति वर्तनावंत रे ॥ १ ॥
 मन मोह्युं अम्हारुं प्रभुगुणें ॥ ए आंकणी ॥ यद्यपि जीव सहु सदा, वीर्यगुण
 सत्तावत रे ॥ पण कर्मिं आवृतचल तथा, बाल बाधक जाव लहंत रे ॥ २ ॥ म० ॥
 अल्पवीर्य ह्योपशम अठे, अविनाग वर्गेणा रूप रे ॥ पद्गुण एम अंसं
 ख्यथी, याये योग स्थान तरूप रे ॥ ३ ॥ म० ॥ सुहम निगोदी जीवथी, जास
 न्नीवर पङ्कत रे ॥ योगना ठाण अंसंख्य ठे, तरतम मोहें परायत रे ॥ ४ ॥ म० ॥
 संयमने योगें वीर्य ते, तुम्हें कीथो पंफित दह रे ॥ साध्य रसी साधक पणो,
 अजिसंधि रम्यो निज लह रे ॥ ५ ॥ म० ॥ अजिसंधि अबंधक नीपने,
 अनजिसंधि अबंधक थाय रे ॥ स्थिर एक तत्त्वता वरततो, ते ह्यायिक शक्ति
 समाय रे ॥ ६ ॥ म० ॥ चक्रत्रमणन्याय संयोगता, तजी कीथ अयोगी
 धाम रे ॥ अकरण वीर्य अनंतता, निजगुण सहकार अकाम रे ॥ ७ ॥
 म० ॥ शुद्ध अचल निजवीर्यनी, नैरुपाधिक शक्ति अनंत रे ॥ ते प्रग
 टी में जाणी सही, तिणें तुमहीज देव महंत रे ॥ ८ ॥ म० ॥ तुज
 ज्ञानें चेतना अनुगमी, मुज वीर्य स्वरूप समाय रे ॥ पंफित ह्यायिकता पा
 मशे, ए पूरणसिद्धि उपाय रे ॥ ९ ॥ म० ॥ नायक तारक तूं धणी, सेव
 नथी आत्म सिद्धि रे ॥ देवचंद्र पद संपजे, वर परमाणंद समृद्धि रे ॥ १० ॥ म० ॥
 ॥ अथ नवम श्रीसुरप्रजिन स्तवनं ॥

॥ देशी कडखानी ॥ सुर जगदीशनी तीदण अति शूरता, तेणें चिरकाल
 नो मोह जीत्यो ॥ जाव स्यादादता शुद्ध परगाश करि, नीपनो परम पद
 जग वदीतो ॥ १ ॥ सू० ॥ प्रथममिष्यात्त्व हणि शुद्ध दंसण निपुण, प्रगट
 करि जेणें अविरति पणासी ॥ शुद्धचारित्र गत वीर्य एकत्वथी, परिणति कलु
 पता सवि विणाशी ॥ २ ॥ सू० ॥ वारि परजावनी कर्तृता मूलथी, आत्म
 परिणाम कर्तृत्व धारी ॥ श्रेणी आरोहतां वेद हास्यादिनी, सगमी चेतना
 प्रभु निवारी ॥ ३ ॥ सू० ॥ जेदज्ञानें यथा वस्तुता उजखी, इव्य पर्याय

१६९ श्री देवचंद्रजीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं.

में अइ अनेदी ॥ नाव सविकल्पता ठेदि केवल सकल, ज्ञान अनंतता
स्वामि वेदी ॥ ४ ॥ सू० ॥ वीर्यहायिक बलें चपलता योगनी, रोधि चेत
न कखो शुचि अलेशी ॥ नाव शैलेशीमें परम अक्रिय थइ, ह्य करी चार
तनु कर्मशेषी ॥ ५ ॥ सू० ॥ वर्ण रस गंध विनु फरस संस्थान विनु, यो
गतनु संग विनु जिन अरूपी ॥ परम आनंद अत्यंत सुख अनुजवी, तत्त्वत
न्मय सदा चित्स्वरूपी ॥ ६ ॥ सू० ॥ ताहरी शूरता धीरता तीक्ष्णता, देखि
सेवक तणो चित्त राख्यो ॥ राग सुप्रशस्तथी गुणी आश्चर्यता, गुणी अद्भुत
पणो जीव माख्यो ॥ ७ ॥ सू० ॥ आत्मगुण रुचि अये तत्त्व साधन रसी,
तत्त्व निष्पत्ति निर्वाण आवे ॥ देवचंद्र शुद्ध परमात्म सेवनथकी, परम आ
त्मिक आनंद पावे ॥ ८ ॥ सू० ॥ इति नवम सूरप्रजजिन स्तवनं ॥ ए ॥

॥ अथ दशम श्रीविशालजिन स्तवनं ॥

॥ प्राणी वाणी जिनतणी ॥ ए देशी ॥ देव विशाल जिणंदनी, तमें ध्यावो
तत्त्व समाधि रे ॥ चिदानंद रस अनुजवी, सहज अकृत निरुपाधि रे ॥ १ ॥
स० ॥ अरिहंत पद वंदोये गुणवंत रे ॥ गुणवंत अनंत महंत स्तवो, जवता
रणो जगवंत रे ॥ ए आंकणी ॥ जव उपाधि गद टालवा, प्रभुजी ठो वैद्य
अमोघ रे ॥ रत्नत्रयि औपध करी, तमें ताखा नविजन उध रे ॥ २ ॥ त० ॥ अ० ॥
जव समुद्र जल तारवा, निर्यामक सम जिनराज रे ॥ चरण ऊहाजें पामी
ये, अह्य शिवनगरनुं राज रे ॥ ३ ॥ अ० ॥ अ० ॥ जव अटवी अति गहनथी,
पारण प्रभुजी सत्तवाह रे ॥ शुद्धमार्ग दर्शक पणो, योग हेमंकर नाह रे
॥ ४ ॥ यो० ॥ अ० ॥ रत्नक जिन ठ कायना, वली मोहनिवारक स्वामी रे ॥ श्रम
ण संघ रत्नक सदा, तेणें गोप ईश अजिराम रे ॥ ५ ॥ ते० ॥ अ० ॥ नाव अ
हिंसक पूर्णता, माहणता उपदेश रे ॥ धर्म अहिंसक नीपनो, माहण ज
गदीश विशेष रे ॥ ६ ॥ मा० ॥ अ० ॥ पुष्ट कारण अरिहंतजी, तारक ज्ञायक सु
निचंद्र रे ॥ मोचक सर्व विनावथी, जीपावे मोह अरिंद रे ॥ ७ ॥ जी० ॥ अ० ॥
कामकुंन सुरमणि परें, सहेजें उपगारी आय रे ॥ देवचंद्र सुखकर प्रभु,
गुण गेह अमोह अमाय रे ॥ ८ ॥ गु० ॥ अ० ॥ इति श्री विशालजिन स्तवनं ॥

॥ अथ एकादश श्रीवज्रंधरजिन स्तवनं ॥

॥ नदी यमुनाके तीर ॥ ए देशी ॥ विहरमान जगवान, सुणो मुज वि
नति ॥ जगतारक जगनाथ, अठो त्रिभुवन पति ॥ नासक लोकालोक, ति

एँ जाणो ठतो ॥ तो पण वितक वात, कहूँ तुज प्रति ॥ १ ॥ हूँ सरूप
 निज ठोडि, रम्यो पर पुजलें ॥ जीव्यो उलट आणी, विषय तृष्णाजलें ॥ आ
 श्रव बंधविजाव, करुं रुचि आपणी ॥ नूब्यो मिथ्यावास, दोष दुं परजणी
 ॥१॥ अथगुण ढांकण काज, करुं जिनमत क्रिया ॥ न तजुं अथगुण चाल,
 अनादिनी जे प्रिया ॥ दृष्टिरागनो पोप, तेह समकित गणुं ॥ स्यादादनी
 रीत, न देखुं निजपणुं ॥ ३ ॥ मन तनु चपल स्वजाव, वचन एकांतता ॥
 वस्तु अनंत स्वजाव, न जासे जे ठता ॥ जे लोकोत्तर देव, नमूं लौकिक
 थो ॥ दुर्जन सिद्ध स्वजाव, प्रजो तहकीकथी ॥४॥ महाविदेह मजार के,
 तारक जिनवरु ॥ श्रीवज्रंधर अरिहंत, अनंत गुणाकरु ॥ ते निर्यामक
 श्रेष्ठ, सही मुज तारजे ॥ महावैद्य गुणयोग, रोग जव वारजे ॥५॥ प्रभुमुख नव्य
 स्वजाव, सुणुं जो माहरो ॥ तो पामे प्रमोद, एह चेतन खरो ॥ थाये शिव
 पद आश, राशि सुखवृंदनी ॥ सहज स्वतंत्र स्वरूप, खाण आपदनी ॥ ६ ॥
 बलगा जे प्रभुनाम, धाम ते गुण तणा ॥ धारो चेतन राम, एह थिरवास
 ना ॥ देवचंद्र जिनचंद्र, हृदय स्थिर आपजो ॥ जिन आणायुत जक्ति, शक्ति
 मुज आपजो ॥ ७ ॥ इति एकादश श्री वज्रंधरजिन स्तवनं ॥११॥

॥ अथ द्वादश श्री चंडाननजिन स्तवनं ॥

॥ वीरा चंदला ॥ ए देशी ॥ चंडाननजिन, साजलीएं अरदास रे ॥ मुज
 सेवक जणा, ठे प्रभुनो विश्वासो रे ॥ १ ॥ चं० ॥ नरतक्षेत्र मानव पणो
 रे, लाधो दुःसम काल ॥ जिनपूरवधर विरहथी रे, डलहो साधन चालो रे
 ॥ २ ॥ चं० ॥ इव्य क्रिया रुचि जीवडा रे, जाव धर्मरुचिहीन ॥ उपदेश
 क पण तेहवा रे, गुं करे जीव नवीन रे ॥ ३ ॥ चं० ॥ तत्त्वागम जाणंग
 तजी रे, बहुजन संमत जेह ॥ मूढ हठी जन आदखा रे, सुगुरु कहावे
 तेह रे ॥ ४ ॥ चं० ॥ आणा साध्य विना क्रिया रे, लोकें मान्यो रे धर्म ॥
 दंतण नाण चरित्रनो रे, मूल न जाण्यो मर्म रे ॥ ५ ॥ चं० ॥ गह्व कदा
 ग्रह साचवे रे, माने धर्म प्रसिद्ध ॥ आतम गुण अकपायता रे, धर्म न
 जाणे शुद्ध रे ॥ ६ ॥ चं० ॥ तत्त्वरसिक जन थोडला रे, बहुलो जन सं
 वाद ॥ जाणो ठो जिनराजजी रे, सघलो एह विवाद रे ॥ ७ ॥ चं० ॥
 नाथ चरण वंदन तणो रे, मनमां घणो उमंग ॥ पुण्य विना किम पामीयें
 रे, प्रभुसेवननो रंग रे ॥ ८ ॥ चं० ॥ जगतारक प्रभु वादीएं रे, महाविदे

१६६ श्री देवचंद्रजीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं.

वल केवल ज्ञानमहोदधि हो जी, केवल दंसण बुद्ध ॥ वीरज वीरज
अनंत स्वभावना हो जी, चारित्र द्वायिक शुद्ध ॥ ५ ॥ न० ॥ विश्रामि
विश्रामि निजभावना हो जी, स्यादादी अप्रमाद ॥ परमात्म परमात्म
प्रभु देखता हो जी, नागि त्रांति अनाद ॥ ६ ॥ न० ॥ जिनसम जिनस
म सत्ता उलखी हो जी, तसु प्राग्भावनी इह ॥ अंतर अंतर आत्म
ता लही हो जी, परपरिणति निरीह ॥ ७ ॥ न० ॥ प्रतिठंडें प्रतिठंडें जि,
नराजनें हो जी, करता साधक नाव ॥ देवचंद्र देवचंद्र पद अनुचवे हो
जी, शुद्धात्म प्राग्भाव ॥ ८ ॥ न० ॥ इति षोडश नमिप्रनजिन स्तवनं ॥
॥ अथ सप्तदश श्री वीरसेनजिन स्तवनं ॥

॥ जाठलदे मात महार ॥ ए देशी ॥ वीरसेन जगदीश, ताहरी परम
जगीश, आज हो दीसे रे वीरजता त्रिभुवनशी घणी जी ॥ १ ॥ अणहारी
अशरीर, अक्षय अजय अतिधीर, आज हो अविनाशी अलेशी ध्रुव प्रभु
ता बणी जी ॥ २ ॥ अतींद्रिय गत कोह, विगतमाय मय लोह, आज हो
सोहे रे मोहे जगजनता नणी जी ॥ ३ ॥ अमर अखंड अरूप, पूर्णानंद
स्वरूप, आज हो चिद्रूपे दीपे चिर समता धणी जी ॥ ४ ॥ वेदरहित अ
कषाय, शुद्ध सिद्ध असहाय, आज हो ध्यायके नायकने ध्येयपदे ग्रहो
जी ॥ ५ ॥ दानलान निज जोग, शुद्धस्वगुण उपजोग, आज हो अजोगी
करता नोक्ता प्रभु लह्यो जी ॥ ६ ॥ दरिसण ज्ञान चारित्र, सकल प्रदेश पवि
त्र, आज हो निर्मल निहसंगी अरिहा वंदीये जी ॥ ७ ॥ देवचंद्र जिन चंद्र,
पूर्णानंदनो वृद्ध, आज हो जिनवरसेवाशी, चिर आनंदीये जी ॥ ८ ॥ इति ॥
॥ अथ अष्टादश श्री महाजज्ञिन स्तवनं ॥

॥ तट यमुनानुं रे, अति रलीयामणुरे ॥ ए देशी ॥ महाजज्ञ जिनराज, राज
राजविराजे हो आज तुमारडो जी ॥ द्वायिकवीर्य अनंत, धर्म अचंगे हो तुं
साहिव बडो जी ॥ १ ॥ हुं बलिहारो रे श्री जिनवरतणी रे ॥ कर्ता नोक्ता ना
व, कारक कारण हो तुं स्वामी उतो जी ॥ ज्ञानानंद प्रधान, सर्ववस्तुनो
हो धर्म प्रकाशतो जी ॥ २ ॥ हुं ॥ सम्यग् दर्शन मित्त, स्थिरनिर्घरिं रे अ
विसंवादता जी ॥ अव्याबाधि समाधि, कोश अनश्वरें रे, निज आनंदता
जी ॥ ३ ॥ हुं ॥ देश असंख्य प्रदेश, निजनिज रीतें रे गुण संपत्ति नखा
जी ॥ चारित्र दुर्ग अचंग, आत्म शकें हो परजय संचखा जी ॥ ४ ॥ हुं ॥

श्री देवचंद्रजीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं. १६७

धर्मरूमादिक सैन्य, परिणति प्रभुता हो तुऊ बल आकरो जी ॥ तत्त्व सकल प्राग्जाव, साष्टि अनंती रे रीते प्रभु धर्यो जी ॥ ५ ॥ हुं० ॥ इय्य जाव अरिलेश, सकल निवारी रे साहिव अवतख्यो जी ॥ सहज स्वजाव विलास, जोगी उपयोगी रे ज्ञान गुणें नख्यो जी ॥ ६ ॥ हुं० ॥ आचारिज उवजाय, साधु मुनिवर हो देस विरत धरु जी ॥ आतम सिद्ध अनंत, कारणरूपें रे क्लेमंकरु जी ॥ ७ ॥ हुं० ॥ सम्यग्दृष्टि जीव, आणारागी हो सहु अनिराजना जी ॥ आतम साधन काज, सेवे पदकज हो श्री महाराजनां जी ॥ ८ ॥ हुं० ॥ देवचंद्र जिनचंद्र, जगते राचो हो नवि आतम रुचि जी ॥ अच्यय अक्षय शुद्ध, संपत्ति प्रगटे हो सत्तागत शुचि जी ॥ ९ ॥ हुं० ॥

॥ अथ एकोनविंश श्री देवजसाजिन स्तवनं ॥

॥ महाविदेह क्षेत्र सोहामणुं ॥ ए देशी ॥ देवजसा दरिसण करो, विघटे मोह विजाव लाल रे ॥ प्रगटे शुद्ध स्वजावता, आनंद लहरी दाव लाल रे ॥ १ ॥ दे० ॥ स्वामी वसो पुष्कर वरें, जंबूचरते दास लाल रे ॥ क्षेत्र विचेद घणो पढयो, किम पोहोंचे उद्घास लाल रे ॥ २ ॥ दे० ॥ होवत जो तनु पांखडी, आवत नाथ हजूर लाल रे ॥ जो होती चित्त आंखडी, देखत नित्य प्रभु नूर लाल रे ॥ ३ ॥ दे० ॥ शासननक्त जे सुरवरा, विनतुं शीप नमाय लाल रे ॥ कृपा करो मुऊ उपरें, तो जिनवदन थाय लाल रे ॥ ४ ॥ दे० ॥ पूढुं पूर्व विराधना, शीकीधी इणें जीव लाल रे ॥ अविरति मोह टले नही, दीठे आगमदीव लाल रे ॥ ५ ॥ दे० ॥ आतम शुद्ध स्वजावने, बोधन शोधनकाज लाल रे ॥ रत्नत्रयि प्राप्ति तणो, हेतु कही महाराज लाल रे ॥ ६ ॥ दे० ॥ तुऊ सरिखो साहिव मित्यो, जाजे नवभ्रम टेव लाल रे ॥ पुष्टालवन प्रभु लहि, कोण करे परसेव लाल रे ॥ ७ ॥ दे० ॥ दीनदयाल कृपालुउं, नाथ नविक आधार लाल रे ॥ देवचंद्र जिन सेवना, परमासृत सुखकार लाल रे ॥ ८ ॥ दे० ॥ इति श्रीदेवजसाजिन स्तवनं ॥

॥ अथ विंशति श्री अजितवीर्यजिन स्तवनं ॥

॥ अजितवीर्यजिन विचरता रे ॥ मनमोहनारे लाल ॥ पुष्कर अर्द्धविदेह रे ॥ नविरोहनां रे लाल ॥ जंगम सुरतरु सारिखो रे ॥ मन० ॥ सेवे धन्य धन्य तेह रे ॥ नवि० ॥ १ ॥ जिनगुण अमृत पानथी रे ॥ म० ॥ अमृतक्रिया सुपसाय रे ॥ न० ॥ अमृतक्रिया अतुष्टानथी रे ॥ म० ॥

१६७ श्री देवचंड़जीकृत विंशति विहरमानजिन स्तवनं.

आत्म अमृत आय रे ॥ ज० ॥ १ ॥ प्रीति नक्ति अनुष्ठानथी रे ॥ म०
वचन असंगी सेव रे ॥ ज० ॥ कर्तातन्मयता लहे रे ॥ म० ॥ प्रचुर्जा
नित्यमेव रे ॥ ज० ॥ ३ ॥ परमेश्वर अवलंबने रे ॥ म० ॥ ध्याता ध्ये
अज्ञेद रे ॥ ज० ॥ ध्येय समाप्ति हुवे रे ॥ म० ॥ साध्यसिद्धि अ
ज्ञेद रे ॥ ज० ॥ ४ ॥ जिनगुण राग परागथी रे ॥ म० ॥ वासित मुक्त प्र
णाम रे ॥ ज० ॥ तजज्ञो दुष्टविजावता रे ॥ म० ॥ सरज्ञो आत्म
रे ॥ ज० ॥ ५ ॥ जिननक्तिरत चित्तने रे ॥ म० ॥ वेधकरस गुण प्र
॥ ज० ॥ सेवक जिनपद पामज्ञो रे ॥ म० ॥ रसवेधित अथ जेम रे
ज० ॥ ६ ॥ नाथ नक्तिरस जावथी रे ॥ म० ॥ तृण जाणुं परदेव रे ॥ ज०
चिंतामणि सुरतरुयकी रे ॥ म० ॥ अधिकी अरिहंत सेव रे ॥ ज० ॥ ७
परमात्म गुण स्मृतियकी रे ॥ म० ॥ फरश्यो आत्मराम रे ॥ ज० ॥
यमाकंचनता लहे रे ॥ म० ॥ लोहं ज्युं पारस पाम रे ॥ ज० ॥ ८ ॥
मेल तत्त्वरुचि अइ रे ॥ म० ॥ करज्ञो जिनपति नक्ति रे ॥ ज० ॥ देवच
पद पामज्ञो रे ॥ म० ॥ परम महोदय युक्ति रे ॥ ज० ॥ ९ ॥ इति ॥ १७

॥ कलश ॥ राग धन्याश्री ॥

॥ वंदो वंदो रे जिनवर विचरंता वंदो ॥ कीर्तन स्तवन नमन अनुसरत
पूर्वपाप निकंदो रे ॥ जिनवर विचरंता वंदो ॥ १ ॥ जंबू द्वीपें चार जिने
र, धातकी आठ आणंदो ॥ पुष्कर अर्द्धे आठ महासुनि, सेवे चोइ
इंदो रे ॥ जि० ॥ २ ॥ केवली गणधर साधु साधवी, श्राविक श्राविक
वंदो ॥ जिनमुख धर्मअमृत अनुभवतां, पामे मन आणंदो रे ॥ जि०
॥ ३ ॥ सिद्धाचल चौमास रहिने, गायो जिनगुण वंदो ॥ जिनपति न
सुगतिनो आरग, अनुपम शिवसुखकंदो रे ॥ जि० ॥ ४ ॥ खरतर गह्व जिन
सूरिवर, पुण्यप्रधान सुणिंदो ॥ सुमति सागर साधु रंग सुवाचक, पीधो
तमकरंदो रे ॥ जि० ॥ ५ ॥ राजसार पाठक उपगारी, ज्ञानधर्म दिणंदो
दीपचंद सदगुरु गुणवंता, पाठक धीर गयंदो रे ॥ जि० ॥ ६ ॥ देवच
गणि आत्म हेतें, गायो वीश जिणंदो ॥ रुदि वृदि सुखसंपा
प्रगटे, सुजस महोदय वंदो रे ॥ जि० ॥ ७ ॥ इति पंडित श्री देवचंड़
कृत विंशति विहरमान जिनस्तवनानि संपूर्णानि ॥